



CODICES ORIENTALES
BIBLIOTHECÆ REGIÆ HAVNIENSIS

JUSSU ET AUSPICIIS

REGIS DANIÆ AUGUSTISSIMI

CHRISTIANI OCTAVI

ENUMERATI ET DESCRIPTI.



PARS PRIOR

CODICES INDICOS CONTINENS.



HAVNIÆ.

EX OFFICINA FRATRUM BERLING.

1846.

CODICES ORIENTALES
BIBLIOTHECÆ REGIÆ HAVNIENSIS

JUSSU ET AUSPICIIS

REGIS DANIÆ AUGUSTISSIMI

CHRISTIANI OCTAVI

ENUMERATI ET DESCRIPTI.

PARS PRIOR

CODICES INDICOS CONTINENS.



HAVNIÆ.

EX OFFICINA FRATRUM BERLING.

1846.

CODICES INDICI
BIBLIOTHECÆ REGIÆ HAVNIENSIS

JUSSU ET AUSPICIIS

REGIS DANIÆ AUGUSTISSIMI

CHRISTIANI OCTAVI

ENUMERATI ET DESCRIPTI

A

N. L. WESTERGAARD.

SUBJUNGITUR INDEX CODICUM INDICORUM ET IRANICORUM
BIBLIOTHECÆ UNIVERSITATIS HAVNIENSIS.



HAVNIÆ.

EX OFFICINA FRATRUM BERLING.

1846.

PRÆFATIO.



Bibliothecam regiam Havniensem, præterquam quod librorum typis impressorum numero et præstantia inter copiosissimas et splendidissimas Europæ bibliothecas merito censetur, etiam codicum manuscriptorum opes et amplas et magni pretii habere, maxime regum nostrorum munificentia, sed etiam privatorum hominum liberalitate comparatas, hominibus doctis satis notum est nec, quam multa inde multi ad litteras augendas et ornaudas jam depromperint, ignorant. Quantæ tamen eæ opes in quoque litterarum genere essent et ejusmodi et quam utilitatis spem studiosis hominibus et uti volentibus ostenderent, unde plene et singulatim cognosci etiam e longinquo et ab exteris posset, nullum adhuc exstabat opus. Quod quamquam in aliis non ignobilibus bibliothecis eodem modo aut omnino aut ex magna parte comparatum est, aliqua quidem ex parte in omnibus, tamen Rex Augustissimus **Christianus Octavus**, qui quo amore ipsas litteras, eodem splendidum hoc litterarum instrumentum amplectitur, subveniri huic incommodo facileque noscendi bibliothecæ in hoc genere copias subsidium communi omnium usui exponi voluit. Itaque quum absoluti ii labores essent, qui in libris impressis quum ad litterarum ordinem tum ad disciplinarum seriem et formam recensendis per annos non paucos positi erant, placuit regi, ut codicum manuscriptorum catalogus criticus et ad doctorum hominum usum instructus conficeretur et ederetur, ejusque rei perficiendæ cura litteris regiis (die XX mensis Novembris a. MDCCCXLI) ita demandata est *Carolo Frederico L. F. de Rumohr*, cubiculario regio clavigero, *Erico Christiano Werlauff*, regi a consiliis conferentiarum, bibliothecæ regię præfecto et historiæ professori ordinario Havniensi, *Justo Olshausen*, regi a consiliis status, linguarum orientalium professori ordinario Kiliensi, *Joanni N. Madvig*, philologiæ Græcæ et Latinæ professori Havniensi, ut illi et communibus consiliis totum negotium præpararent operisque partes describerent et quum ipsi in opere exsequendo elaborarent tum alios in laboris societatem vocarent. Sed *Rumohr*, amoeni et elegantis vir ingenii, quum litterarum cognitione tum vero maxime artium, quæ in fingendo et pingendo versantur, subtilissimo judicio præditus, quum consiliis de universi negotii

VI

forma describenda, quamquam jam tum valetudine affecta erat, gnaviter tamen interfuisset, postea aucta infirmitate corporis, Lubecam se in otium transtulit, mox Dresdam profectus ibi (a. MDCCCXLIII d. XXV m. Julii) mortuus est; ita reliqui tres, quos diximus, negotii curam soli habuerunt. Quæ ab omnibus quatuor de ordine rei gerendæ constituta et regis augustissimi assensu comprobata sunt, legi possunt in *Werlauffii* libro de bibliotheca regia, iterum edito, p. 379 proximisque.

Exsequendi operis initium facere visum est a codicibus Orientalibus, quum quod in hoc genere multa et præclara et parum nota bibliotheca habet, ut, si a codicibus ad res septentrionales pertinentibus discesseris, nullo in codicum genere magis excellat, tum quod jam ante in aliqua parte codicum Orientalium, Semiticos dicimus, non pauca operi præparata erant. Cætera codicum genera nonnihil molestiorem aut certe longioris temporis habent tractationem; nam neque codices Græci et Latini recte recenseri possunt, nisi ab eo, qui in exterorum bibliothecis, ubi major hujusmodi codicum copia est, facultatem et usum generum ætatumque æstimandarum paravit, et, qui ad omnem recentiorum populorum historiam litterasque pertinent, numero et diversitate disponere et describere conantem pæne obruunt. Sed Orientalium codicum duplex est in bibliotheca regia genus; alteri enim ad litteras Semiticas, Persicas et Turcicas pertinent, inter quos excellunt, qui *Carstani Niebuhr* opera in nobili illa per Asiam peregrinatione comparati sunt, alteri ad Indicas, quorum et plurimi et præstantissimi ab *Erasmio Rask*, viro illustrissimo, quem acerba morte amisimus, ex India advecti sunt. Et Semiticorum quidem codicum, Persicorum, Turcicorum catalogum, jam ante inchoatum, et quod ad codices Ebraicos et Arabicos attinet, ex parte elaboratum studiis *Matthiæ Haquini Hohlenberg* et *Caroli Th. Johanssen*, professorum Havniensium, quos litteris mors eripuit, absolvendum suscepit *Justus Olshausen*, unus ex iis, qui universo negotio præsent; ad Indicorum codicum catalogum conficiendum percommode sese obtulit egregia doctrina et industria duorum virorum illis litteris deditissimorum, primum *FridERICI Spiegel*, philosophiæ doctoris, Bavari, deinde *N. Ludovici Westergaard*, nostratis, linguarum Orientalium nunc apud nos professoris clarissimi, qui totam hanc partem in ordinem digerendam et absolvendam suscepit. Itaque quum ejus universi catalogi partis, quæ codices Orientales comprehenderet, duo fasciculi seorsum typis describi coepti essent, alter Semiticorum codicum cum Persicis et Turcicis, alter Indicorum, is, qui Indicos continet, quod *Westergaard* ipse præsens typothetarum operam urgere et regere poterat, prius absolutus nunc evulgatur; de quo quæ separatim præmonenda sunt, ipsius *Westergaardii* verbis exposita hanc præfationem excipiunt. Illud doctis hominibus gratum fore speramus, quod, comprobante rege augustissimo, huic catalogi fasciculo adjectus est index codicum Indicorum et Iranicorum, qui in biblio-

theca Universitatis Havniensis asservantur, Iranici quidem summæ præstantiæ, item *Erasmii Rask* opera comparati, ut, qui in hoc doctrinæ genere elaborant, uno loco plene edoceantur, quid quantumque instrumenti et præsidii Havniæ studiis eorum paratum expositumque sit.

Alter fasciculus, qui reliquos codices Orientales complectitur, ut diximus, jam diu inter manus typothetarum versatur, dabiturque opera, ut, quantum res permittet, ejus quoque editio maturetur.

Havniæ d. XII m. Novembris MDCCCXLVI.

E. C. Werlauff.

J. Olshausen.

J. N. Madvig.

PRÆMONITUM.



Quum viri amplissimi, qui a rege augustissimo curam catalogi codicum bibliothecæ regiae Havniensis edendi gerere jussi sunt, mihi, ut codicum Indicorum catalogum perficerem, mandassent, quod mandatum erat, in hoc libro, qui nunc in lucem editur, exequi conatus sum.

Codices Indici, quos possidet bibliotheca regia, præter Tamulicos nonnullos, omnes recentiore tempore in bibliothecam pervenerunt, eorumque plerique et optimi viro summo *Erasmio Rask* debentur, qui quum viginti quinque abhinc annos literarum et linguarum causa in India peregrinabatur, ex viaticis minutim comparsis permultos codices inprimis Pálicos et Singhalenses comparavit, quorum præstantissimos ipse ex itinere redux anno 1825, approbante augustissimo rege **FREDERICO VI**, bibliothecæ regiae tradidit, quum pro magnis sumptibus sua causa factis reipublicæ aliquid retribui vellet. Cæteros, quos suo ære collegerat codices Indicos, post præmaturam ejus mortem frater *H. K. Rask*, nunc in parochia Nidlöse sacrorum minister, anno 1833 bibliothecæ summa liberalitate dedit; quo factum est ut in bibliotheca regia ea copia codicum Pálicorum et Singhalensium asservetur, qua præstantiorem aut majorem nulla fortasse bibliotheca Europæa possideat. Anno 1830 bibliotheca codices nonnullos Sanscritos, scriptura Bengalica exaratos, a viris amplissimis *B. Wolff*, prædii ampli in Selandia domino, et *J. H. Mundt*, regi a consiliis status et urbis Havniæ consule, ad quem morte fratris, *Christophori Mundt*, chirurgi legionarii in urbe Serampur, pervenerant, dono accepit. Duo codices scriptura Barmanica exarati e privata regis bibliotheca in hanc publicam translati sunt; postremo anno 1834 complures codices Tamulici, quos vir reverendus *N. S. Fuglsang* ineunte sæculo in urbe Trankebar collegerat, ab hæredibus empti in eandem pervenerunt.

In codicibus describendis trium virorum doctissimorum labore adjutus sum, qui hoc loco nominandi sunt. Primus est *Erasmus Rask*, qui in collectaneis autographis, quæ item a fratre data in hac bibliotheca asservantur, quam plurimas reliquit annotationes de codicibus, quos ipse in patriam reportaverat. Altero loco nominandus est *Fredericus Spiegel*, philosophiæ doctor, Germanus e Bavaria, qui quum hic anno 1843 studiorum causa moraretur, viris amplissimis huic negotio præpositis, quidquid de codicibus Sanscritis

et Pálicis conscripserat, sponte obtulit, et qui postea hoc anno mecum omnes illos codices iterum perscrutatus est; quapropter si quid in hac libri parte invenietur laudandum, ejus laudis non minorem partem ei adscribi volo. Tertius est vir mihi amicissimus *K. E. Möhl*, qui quum in urbe Trankebar sacrorum minister et missionarius esset, literarum et linguæ Tamulicæ ita deditus erat, ut hujus linguæ peritissimus in patriam reverteretur; is mecum omnes codices Tamulicos quum bibliothecæ regiæ tum universitatis Havniensis perlustravit, eique pæne omnia debeo, quæ de his codicibus annotata sunt.

Ut viri literarum Indicarum studiosi uno loco collecta haberent omnia, quæ ad cognoscendos codices Indicos, qui in bibliothecis Havniensibus asservantur, pertinent, rex augustissimus indicem subjungi voluit codicum bibliothecæ universitatis Havniensis; quæ bibliotheca copiam, quam possidet, codicum Indicorum et Iránicorum duobus inprimis debet viris doctissimis *Nathanaeli Wallich* et *Erasmio Rask*. Quorum prior, quamquam amplissimo apud externos munereungebatur, patriam tamen et universitatem, in qua nutritus erat, semper pia memoria coluit, quumque Calcuttæ horto botanico præfectus esset, egregia liberalitate Calcuttensis collegii et societatis Asiaticæ adjutus, magnam copiam librorum et codicum Indicorum universitatis nostræ gratia paravit eamque e sua librorum penu supplevit et sæpius novis donis amplificavit. Raskius quum in urbe Bombay anno 1821 morabatur, mandatu universitatis, magnam codicum Iránicorum copiam comparavit, qua hæc bibliotheca cæteras antecellit, sicut jam pridem thesauro codicum Islandicorum longe antecellebat; in ea nunc exstant codices Zándici et Páhlvici, quibus neque vetustiores neque meliores in India et Persia, nedum in cæteris terris inveniantur. Raskius præterea ex India codicem Bhattanum attulit et bibliothecæ dono tradidit. Laudanda quoque est liberalitas, qua tres viri amplissimi *J. Rehling*, olim urbi Trankebar præfectus, *A. C. Teilmann*, venationum in aula magister, *M. H. Hohlenberg*, olim theologiæ professor in universitate nostra, bibliothecam octo codicibus Tamulicis majoris minorisve momenti ditaverunt, qui suis locis commemorati sunt. Cæteri codices Indici incertis temporibus in bibliothecam pervenerunt.

Jam pridem notus et a doctis hominibus celebratus est regum Daniæ erga studia Orientalia favor et liberalitas summa. Ejus favoris hic liber novum documentum est; qui si a viris doctis summo hoc favore non indignus judicatus fuerit, quod volui, assecutus ero.

Havniæ d. XII m. Nov. MDCCCXLVI.

N. L. Westergaard.

ARGUMENTUM.

CODICES INDICI BIBLIOTHECÆ REGIÆ HAVNIENSIS.

<p>CODICES SANSKRITI 1</p> <p style="padding-left: 20px;">I. Libri religiosi 3</p> <p style="padding-left: 20px;">II. Libri philosophici et ethici 8</p> <p style="padding-left: 20px;">III. Libri poetici 12</p> <p style="padding-left: 20px;">IV. Libri argumenti varii 15</p> <p>CODICES PALICI 17</p> <p style="padding-left: 20px;">I. Libri Sacri cum commentariis 19</p> <p style="padding-left: 40px;">A. Vinayapitako 19</p> <p style="padding-left: 40px;">B. Suttapitako 20</p> <p style="padding-left: 40px;">C. Abhidhammapitako 43</p> <p style="padding-left: 20px;">II. Libri sacerdotales et historici 47</p> <p style="padding-left: 20px;">III. Libri grammatici 55</p> <p>CODICES ALIIS INDIAE LINGUIS EXARATI 61</p>	<p style="padding-left: 20px;">I. Codices Eluici et Sindhalesenses 63</p> <p style="padding-left: 40px;">1. Libri sacerdotales 63</p> <p style="padding-left: 40px;">2. Libri historici 70</p> <p style="padding-left: 40px;">3. Libri poetici 74</p> <p style="padding-left: 40px;">4. Libri grammatici 76</p> <p style="padding-left: 40px;">5. Libri medici 77</p> <p style="padding-left: 20px;">II. Codices Tamulici 80</p> <p style="padding-left: 20px;">III. Codices Canarensis, Maldivianus, Telingani 91</p> <p style="padding-left: 20px;">IV. Codices Mahrattici et Gujaratici 93</p> <p style="padding-left: 20px;">V. Codices Javanicus, Bhattanus, Barmanici 94</p> <p>APPENDIX. COLLECTANEA EUROPEORUM DE LINGUIS ET LITTERIS INDICIS 95</p>
--	--

CODICES INDICI ET IRANICI BIBLIOTHECÆ UNIVERSITATIS HAVNIENSIS.

<p>I. Codices Indici 99</p> <p style="padding-left: 20px;">1. Codices Sanskriti 99</p> <p style="padding-left: 20px;">2. Codex Bengalicus 106</p> <p style="padding-left: 20px;">3. Codices Pálici 106</p> <p style="padding-left: 20px;">4. Codices Barmanici 107</p>	<p style="padding-left: 20px;">5. Codices Tamulici 108</p> <p style="padding-left: 20px;">6. Codex Telinganus 110</p> <p style="padding-left: 20px;">7. Codices Bhattani 110</p> <p style="padding-left: 20px;">II. Codices IRANICI 111</p> <p style="text-align: right;">INDEX NOMINUM 116</p>
---	---

CODICES SANSKRITI.

I. LIBRI RELIGIOSI.

I.

Stotra et Mantra

(olim No. 36. collect. Rask. *)

Codex valde mutilatus, ut nunc est, folia 83 palmarum, octonos digitos longa, continens, quorum priora 72 literis Telinganis exarata sunt, cætera scriptura quadam Devanâgara cursiva et rudi. Folia prioris partis numeris 1-2, 8-62, 79-88, 90-94 signata sunt, unde apparet, minimum viginti duo folia desiderari in hac parte, quæ præterea in fine manca est. Folia alterius partis numeris carent; quot desint statui non potest, quum ea quoque in fine manca sit. Paginæ prioris partis senas aut quinas lineas habent, posterioris vero septenas aut octonas.

Prior pars codicis hymnos et carmina continet variorum auctorum, e variisque locis

desumpta. Incipit ab hymno श्रीमत्कृष्णदेवायन-कृतब्रह्म qui folio primo verso finitur, sequitur श्रीजणुविदन्ति द्वितीये उवाच: Folia 8-32 continent partes quasdam *Bhagavatpurânæ* et *Varâhapurânæ* una cum hymnis duodecim, qui द्वादश स्तोत्राणि inscribuntur. Sequitur (foll. 33-48) hymnus in Vâyum, वायुस्तुतिस्तोत्र, auctore ut videtur कबिकुलत्रिविक्रमपण्डिताचार्य, quem excipit (foll. 49-53) hymnus सदाचारस्तुतिस्तोत्र ab जाननन्दतीर्थमनवत्पादाचार्य conscriptus, et जणु-मध्यवीर्य: auctore नारायणपण्डिताचार्य. Folia 79-81 continent carmen ब्रह्मपास्तोत्र, quod præ se fert ad sectionem Brahmanða-purânæ, ब्रह्मना-रद्वेन्द्राद inscriptam, pertinere. Folio 94 verso in media pagina finitur pars codicis prior in verbis द्वेष्य वानपार्श्वे स्थितायै स्पर्णवर्णयै...

Alteri parti similia carmina inesse videntur; quæ vero aut quot sint quum propter mutilam et maneam foliorum condicionem, tum propter difficultatem rudis scripturæ pro certo statui nequit.

II.

Çitalâ-stotra

(olim No. 37 collect. Rask.)

Codex folia quatuor admodum mutilata, quaternos denos digitos longa atque scrip-

*) Permulti codices, quos possidet bibliotheca Regia, ab Erasmo Rask in India comparati, partim ab ipso reduce, partim eo mortuo a fratre H. K. Rask, nunc parochiæ Nidlöse sacerdote, bibliothecæ dono dati sunt, quorum illi signo 'donat. Rask', hi signo 'collect. Rask' in hoc libro notantur. De utraque collectione confer catalogos vol. III libri 'Rasks samlede Afhandlinge' insertos, et librum C. C. Werlauffii: Historiske Efterretninger om det store kongelige Bibliothek, Hafnia 1844. pp. 348, 356.

tura Telingana rudi et ineleganti exarata, continens; paginæ ternas lineas habent.

Liber exigui momenti hymnum in *Çitalam* (शीतलास्तीत्र) deam variolarum, continet, quem ex titulo subscripto patet desumptum esse e sectione ईश्वरीश्वरसेवाद inscripta, pertinente ad Kāçikhāṇḍam (काशिकखण्ड) partem Skandhapurānæ.

III.

Viṣṇu-sahasra-nāma

(olim No. 35. collect. Rask.)

Codex mancus, ut nunc est, folia duodecim, octonos digitos longa, habens, scriptura Telingana; desideratur ultimum folium.

Continet liber mille Viṣṇuis nomina (विष्णुसहस्रनाम), sed hic 990 tantum inveniuntur, quorum primum est विश्व (विश्ववायव्यमः), et ultimum द्विकेनन्द, quod in द्विकेनन्द corrigendum est.

IV.

Çiva-sahasra-nāma

(olim No. 35. collect. Rask.)

Codex mancus, ut nunc est, folia tredecim, digitos octonos longa, habens, ultimis carens; scriptura Telingana est.

Liber continet mille nomina Çivæ (शिवसहस्रनाम) quorum prima sunt भव, शिव, हर et ultima महाकेश, परकारिकपटिल; centum circiter nomina desunt.

V.

Yallājiya

(olim No. 60. collect. Rask.)

Codex chartaceus formæ maximæ, literis Telinganis exaratus, et more Europeo compactus, folia 148 continens, quorum paginæ vicenas circiter lineas habent. Codex

recens anno circiter 1821 descriptus; signa enim chartariorum chartæ anglicæ impressa annos 1819 et 1820 exhibent.

Liber de justis funebribus agit et nomen ducit ab auctore Yallājya, filio Yallubhāṭṭa (यल्लुभयनानकी यल्लुभट्टसुतः), qui ut videtur librum præsertim secundum regulas Bhāradvājāe (भारद्वाजसूत्राणि) composuit. Liber in fine mancus est*).

VI.

Mallāri-māhātmya

(olim No. 45. collect. Rask.)

Codex duabus partibus constat, quarum prior tria tantum folia habet, octonos digitos longa et scriptura Telingana rudi exarata; altera pars continet folia 70 ejusdem longitudinis, eademque scriptura pulchre et eleganter exarata; quorum priora 58 numeris Telinganis 31-88 signata sunt, duodecim cætera numeris carent, unde apparet hanc codicis partem ab initio alii codici fuisse annexam. Parva lacuna est in folio 67, cujus pagina versa vacua relicta est. Paginæ utriusque partis septenas aut octonas lineas habent.

Prior pars trium foliorum fragmentum continet libri Sanscriti, e genere eorum, ut videtur, qui Māhātmya inscribuntur.

Posterior codicis pars continet librum *Mallāri-māhātmya* (मल्लारिमाहात्म्य) inscriptum, quem ad Kṣetrakhaṇḍam (क्षेत्रखण्ड) partem Brahmāṇḍa-purānæ (श्रीब्रह्माण्डपुराण) pertinere e titulis subscriptis apparet. Liber viginti duobus capitibus describit victoriam, quam Çiva, apri (मार्तण्ड) corpore indutus, recusantibus pugnam cæteris diis, de Malla rege Daityarum reportavit, unde cognomen Mallāri sive Mallæ hostis accepit**). Viginti

*) cfr. Wilson. Mackenzie collection. I. p. 32.

**) Liber idem esse videtur, quem Wilson nomine Mallāpura-māhātmyā memorat. Mack. collect. I. p. 80.

duo capita hæc sunt: (numeri appositi paginas monstrant quibus finiuntur capita)

- c. 1. आश्रमपीडनं fol. 32. v. 1. 7.
 c. 2. शक्राभिगमनं f. 34. v. 1. 5.
 c. 3. वैकुण्ठाभिगमनं f. 37. r. 1. 6.
 c. 4. कैलासवर्णनं f. 39. v. 1. 7.
 c. 5. ब्रह्मभुवनसभावर्णनं f. 40. v. 1. 8.
 c. 6. शिवमूर्तिवर्णनं f. 45. r. 1. 6.
 c. 7. श्रीशिवज्ञानं f. 48. r. 1. 7.
 c. 8. श्रीशिवसिन्धुवर्णनं f. 52. r. 1. 2.
 c. 9. द्वैतसिद्धान्तवर्णनं f. 54. v. 1. 4.
 c. 10. दैत्यसिन्धुवर्णनं f. 58. r. 1. 5.
 c. 11. खड्गदेवदैत्यस्य वधः f. 60. v. 1. 5.
 c. 12. दैत्यसैन्य उल्कानुखकुन्तलः (?) f. 64. r. 1. 1.
 c. 13. मणोकासुरयुद्धं f. 69. v. 1. 8.
 cc. 14 et 15 titulis carent, in his Malla narratur pacem a Çiva oblatam repudiasse bellumque parasse; c. 14 finitur f. 71. r. 1. 2., et c. 15. f. 73. r. 1. 1.
 c. 16. मन्नासुरवधः f. 76. r. 1. 7.
 c. 17. सदाशिवस्तुतिः f. 78. v. 1. 3.
 c. 18. चरदानं f. 81. v. 1. 1.
 c. 19. अष्टीर्यनहानानवर्णनं f. 87. r. 1. 2.
 c. 20. षष्टीर्यवर्णनं f. 90. r. 1. 5.
 c. 21. पूजाविधिनिरूपणं f. 97. r. 1. 5.
 c. 22. मन्नादिवाक्यं f. 100. r. 1. 4.

Scriba librum verbis श्रीमार्तण्डभैरवाय नमः finivit.

VII.

Tulākāveri-māhātmya

(olim No. 49. collect. Rask.)

Codex 110 folia palmarum, numeris Telinganis signata et septenos denos digitos longa, continens, scriptura Telingana pulchra exaratus. Paginae senas lineas habent. Ad calcem alienum folium invenitur nullius momenti.

Codex continet librum *Tulākāveri-māhātmya* (तुलाकविरिनाहात्म्यं) inscriptum, quem ad Āgneyya-purānam (अग्नेयपुराणं) pertinere et tricesimo primo capite absolvi, ex titulis inprimis capitibus primo et ultimo subscrip-

tis apparet, dicitur enim primo loco: इति श्रीमदग्नेयपुराणे द्वितीयभागे धर्मसारप्रश्ने तुलाकविरिनाहात्म्ये अगस्त्यहृदियस्मृत्येवादि प्रथमो ऽध्यायः, et ultimo: इति श्रीमदग्नेयपुराणे तुलाकविरिनाहात्म्ये एकत्रिंशो ऽध्यायः। श्रीमत्कीर्तिवासपरमेश्वराय नमः। तुलाकविरिनाहात्म्यं समाप्तं « Liber igitur alius esse videtur ac quem vir clarissimus Wilson, Kāveri-māhātmya inscriptum, memorat, quem dicit capita 103 continere et maximi esse ambitus*), quamquam ejusdem argumenti uterque est.

In nostro libro Dalbhya quidem sapiens a Dharmavarmāne, urbis Niculæ rege, interrogatus, facit Agastyam Hariçandrarē regi Kurukṣetræ et Çubhakṣetræ exponentem, quid prosint lavationes in flumine Kāveri sive Tulākāveri, quem usum et potestatem ad peccata luenda flumen habeat, et quæ varia miracula perfecit.

Pleraque capita titulis carent, quæ præter primum eos habent, sunt: tertium दनप्रशंसा (fol. 10. r., 1. 5), duodecimum सौनवाचब्रतकरणं (fol. 44. r., 1. 5), decimum quartum कार्तिकाप्रशंसा (fol. 52. r. 1. 4), duoetvicesimum भद्रोद्वाहनं (fol. 80. r. 1. 5), vicesimum tertium कृष्णस्य वात्सल्यत्वं (fol. 84. r. 1. 5), vicesimum quartum सुभद्राकल्याणं (fol. 90. r. 1. 2). Scriba librum a verbis श्रीगुरुभ्यो नमः exorsus est.

VIII.

Hālāsya-māhātmya

(olim No. 46. collect. Rask.)

Codex folia 97 palmarum, quinos denos digitos longa et numeris Telinganis signata, habens; literis Telinganis minutis sed pulchris exaratus; paginae quaternas denas aut quinas denas lineas habent. Superficies interior utriusque tegumenti lignei picturis ornata est, quarum altera decem incorporationes quæ dicuntur (जवतार) dei Viṣṇuis, al-

*) Mackenzie collection, I. p. 67.

tera adorationem Çivæ et deæ Parvatî exhibet; exteriores superficies similibus picturis ornatæ fuerunt, nunc vero maximam partem deletæ sunt.

In codice inest liber *Hälâsya-mâhâtmya* (हलन्दास्यमाहात्म्य) inscriptus, qui inter multas et absurdas fabulas plura continet magni momenti ad historiam Indiæ meridianæ illustrandam*). In libro nostro Agastya sapiens exponit sexaginta quatuor miracula sive, ut vocantur, ludos (लीला) a Çiva Hälâsyaæ actos, quorum caput tertium brevem exhibet indicem hisce verbis

- प्रथमा प्रथिता लीला वृत्ररिवृत्तिनापहा
द्वितीया सा मुनिः शापान्मुक्तिरैरावतास्य व
तृतीया सा नोपवन्यामकरीन्मधुरापुरीं
तडितकाया जननं वतुर्वीं विद्याति सा
5. पञ्चम्यां पाण्डुबेदेन कृतं तत्पाणिपीडनं
पद्योगमृत्तं मुख्यं मुनित्रय पतञ्जलिः
सप्तमी सा कुण्डकुर्बवद्गुणानयशक्तिदा
अनुगर्तानदीं तस्मै दर्शयानास चाष्टमी
लीला सा नवमी सप्तसामरायनक्षमा
10. दशमी त्रिदिव्याहूनिगानायन्मलयध्वजं
उग्र इत्युग्रतमय एकादश्या तयाज्ञानि
द्वादशी सा ददौ तस्मै वलयापायुधप्रयं
प्रयोदशी करोति स्म शक्त्या सागरताडनं
वतुर्दशी वृत्रहन्तुः किरीटमभिनन्दुं
15. हेनद्रिर्हेमजाते यद्रक्षि पञ्चदशी ददौ
ध्यक्तं करोति वेदावै मुनिभ्यः षोडशी तु सा
रक्षि सप्तदशी लीला किरीटावैमदान्मणीन्
नेधैः सागरपानं च चक्राष्टादशी तु सा
नेधैरेकीनविंशत्यात्यतिवृष्टिनिवारिता
20. विंश लीला तनीति स्म विचित्रं सिद्धवैभवं
त्राहा प्रावदन्तीहिनेकविंशतिलीलाया
द्वाविंशलीलाया नग्नमातंगी मरणं गतः
द्विजकन्यानुग्रही ऽभूत् प्रयोविंशतिलीलाया
व्यत्यस्तगुप्तमभवद्भुतुर्विंशतिलीलाया
25. दिशस्य पञ्चविंशत्या बधुवधनिरूपणं
मातृनार पितृवृन्तं पडुंशतिरपातयत्

- भटार्थं सप्तविंशत्या त्वकं भित्वाज्ञयच्छिवः
प्रशान्तमष्टविंशत्या नग्ननागभयाविषं
एकीनत्रिशिका लीला नग्नत्रेनुमपातयत्
30. त्रिशिका पाण्डुसैनान्यं पातुं सैन्यमदर्शयत्
रक्षि हेममया नीवीत्येकत्रिशिकयाज्ञानि
द्वात्रिशिका लीला वैश्यं कर्त्री ब्रह्मविक्रय
यक्षस्त्रीभ्यस्त्रयस्त्रिशलीला सिद्धदण्डं ददौ
वील्लिन्द्राय वतुस्त्रिशलीला द्वारविभेदिनी
35. पानीयं पाण्डुसैनान्ये सा पञ्चत्रिशिका त्वदात्
षट्त्रिशिका पुण्यवने रत्वादानदर्शयत्
सप्तत्रिशिकया वील्लमश्वसादी हरो ऽत्रयत्
अष्टात्रिशिकया व्रामीहृपलायाः क्षयाघतं
नवाधिकत्रिशिका साकरोद्वैर्यवटोर्जयं
40. राश्वत्वारिंशिका तु ब्रह्महत्यातिनाशिनी
एकवत्वारिंशिकया काष्ठभाटं हरो ददौ
द्विचत्वारिंशिका वीरं प्रति श्रीपत्रिकामदात्
भद्राय फलकादानं त्रिचत्वारिंशिकाकरोत्
वतुश्वत्वारिंशिका तत्कलत्राय त्रयप्रदा
45. पञ्चवत्वारिंशिका तु कोलपीतनापलायत्
षट्चत्वारिंशिका तेषां मधिवत्वं प्रयच्छति
सप्तवत्वारिंशिकया खञ्जलीदो ऽत्रयद्रिपून्
अष्टवत्वारिंशिका सा कीयष्टेरभिमुक्तिदा
एकीनपञ्चाशिकया पुसीना स्फुटिकृता
50. पञ्चाशिकामयुष्मिन्मौशानामांकनायकैः
एकपञ्चाशिका लीला संभियः संघपीठदा
द्विपञ्चाशिकया शम्भुविंश्रय स्वो कृतिं ददौ
त्रिपञ्चाशिकया देवी नत्कीरं रक्षति स्म च
वतुपञ्चाशिका कर्त्री तस्मै सूत्रीपदयानं
55. प्रबन्धतारतम्यं च पञ्चपञ्चाशिकाकरोत्
प्रापीतरश्रीहल्लास्यं षट्पञ्चाशिकया हुरः
सप्तपञ्चाशिका दशकन्याकल्याणकारिणी
अष्टपञ्चाशिका दीक्षो कर्त्री वातपुरेशितुः
एकीनपष्ट्या कुल्ले रक्षि मायाश्वविक्रयं
60. षष्टिश्व नवाकृषिं च करोत्येत्समर्षणां *)

*) Leviaa codicis menda tacite sustuli, graviora quæ correxi sunt: 1. 2. मुक्तिरैवातस्य — 1. 6. षष्टिश 1. 7. सप्त सा... बहुमानय — 1. 9. सप्तसामरायन — 1. 20. विंशलीला... विद्ध — 1. 27. त्रयशिवः — 1. 34. द्वार द्वारविभेदिनी — 1. 35. पानियं... चादात् — 1. 37. सप्तत्रिशिकया लीला वील्लं — 1. 40. ब्रह्मत्याति — 1. 44. तत्तुग्रत्राय. — 1. 60. verba करोत्येत्समर्षणां nescio quomodo corrigenda sint.

*) cfr. Wilsonem, Transactions of the Royal Asiatic society. London, vol. III, pp. 199, sqq.

एकपञ्चा तु पिदार्यं नृशरमत्रहृच्छिवः
द्विपदिः कुक्वापाण्डुवस्य श्वरपीडानिहारिणी
त्रिपञ्चा तल्पूत्तैभ्य नग्मन् संहरतीश्वरः
चतुःपष्टी शमीकूपयंकरान् साखिणीं जगत् ॥

Librum ad Skandhapurāṇae sectionem
Agastya-sambhitā inscriptam pertinere, e titulis postremis apparet, quorum ultimus habet:
एति श्रोक्कन्धपुराणि जगत्स्वसंहितायां ह्यन्तास्थनाहात्म्ये
वसिष्ठावृषीश्वराणां काश्यां मुक्तिमण्डये जगत्स्विनं प्रोक्तं
श्रीहस्तास्थिभ्रस्य चतुःपष्टिल्लिङ्गानुकरणं नाम द्विसप्तति-
तमो ऽध्यायः ॥ Liber in septuaginta duo capita
divisus est, quorum prima duo introductionem
quandam continent, in qua Hālasya laudibus
extollitur unacum symbolo signoque Çivæ,
linga vocato, quod ibi adoratur. In tertio ca-
pite index inest, et in ultimo (72) epilogus qui-
dam; cætera 68 ludos describunt, qui omnes
singulis capitibus absolvuntur, præter tres,
quorum unus, decimus quintus, tria capita,
duo vero, primus et sexagesimus alter, bina
complectuntur. Singula capita hæc sunt;
numeri uncis inclusi ludos indicant:

- c. 1. प्रभृविधिः fol. 4. r. l. 6.
- c. 2. क्षेत्रतीर्यमहानानं fol. 6. r. l. 14.
- c. 3. लिंगमहामानवर्णनं fol. 8. r. l. 14.
- c. 4. वृत्रानुरवधः (1) fol. 10. r. l. 5.
- c. 5. इन्द्रस्यानुग्रहः (1) fol. 12. r. l. 4.
- c. 6. ऐरावतशापनिर्वाहनं (2) fol. 13. r. l. 10.
- c. 7. वैश्वस्य कदम्बनिपवनान्तवः (3) f. 14. v. l. 3.
- c. 8. तडितकाज्ञनं (4) fol. 16. r. l. 11.
- c. 9. तडितकाकल्याणं (5) fol. 18. r. l. 9.
- c. 10. महात्नगृत्दर्शनं (6) fol. 20. r. l. 5.
- c. 11. कुण्डोदरमुक्तिः (7) fol. 21. r. l. 4.
- c. 12. अन्नमूर्ताप्रमानवनं (8) fol. 22. v. l. 2.
- c. 13. सप्तसागराविर्भावः (9) fol. 23. r. l. 14.
- c. 14. मन्वथश्वरदर्शनं (10) fol. 24. r. l. 9.
- c. 15. उन्नतननं (11) fol. 25. r. l. 5.
- c. 16. बल्ल्याषायुधप्रदानं (12) fol. 26. r. l. 10.
- c. 17. सिन्धुताडनं (13) fol. 27. r. l. 7.
- c. 18. वृत्राहिनौलिभिदनं (14) fol. 28. r. l. 12.
- c. 19. सीनवाश्रतविधिः (15) fol. 30. r. l. 7.
- c. 20. सीनवाशाध्यापनं (15) fol. 31. v. l. 12.

- c. 21. मेरोः काञ्चनहरणं (15) fol. 32. v. l. 15.
- c. 22. विदार्यपिदेशं (16) fol. 34. r. l. 15.
- c. 23. नवरतुविक्रयः (17) fol. 37. v. l. 8.
- c. 24. मेघैः सागरयानं (18) fol. 38. v. l. 2.
- c. 25. वर्षरक्षणं (19) fol. 39. v. l. 7.
- c. 26. सिद्धरित्रं (20) fol. 40. v. l. 4.
- c. 27. शिलानग्निद्वयं (21) fol. 41. v. l. 10.
- c. 28. नग्गृह्णितहननं (22) fol. 43. r. l. 5.
- c. 29. द्विजकन्यानिर्हरणं (23) fol. 44. r. l. 11.
- c. 30. ध्वयस्तगृत्करणं (24) fol. 45. r. l. 12.
- c. 31. चिद्रवन्तवधनिष्पणं (25) fol. 46. v. l. 15.
- c. 32. ब्रह्मणोपहरणं (26) fol. 47. v. l. 2.
- c. 33. अंकविजयः (27) fol. 48. r. l. 14.
- c. 34. सर्पहननं (28) fol. 49. r. l. 6.
- c. 35. सौरभ्यनिपातनं (29) fol. 50. r. l. 6.
- c. 36. सेनादर्शनं (30) fol. 51. v. l. 4.
- c. 37. नीविदानं (31) fol. 52. r. l. 11.
- c. 38. बल्यविक्रयः (32) fol. 53. r. l. 4.
- c. 39. जटसिद्धुपदेशः (33) fol. 53. r. l. 8.
- c. 40. कान्तारच्छेदकचोलाईदाभिहः (34) f. 54. r. l. 15.
- c. 41. पानीयप्रदानं (35) fol. 55. r. l. 9.
- c. 42. रमवादप्रदर्शनं (36) fol. 56. r. l. 4.
- c. 43. धौलमिनाप्रभञ्जनं (37) fol. 57. r. l. 2.
- c. 44. जक्षयतण्डुलमृतप्रदानं (38) f. 57. v. l. 10.
- c. 45. वैश्वशिशोर्नीतुलभावनं (39) f. 58. v. l. 4.
- c. 46. वरगुणपाण्डुब्रह्महृत्वारिशनं (40) f. 59. v. l. 13.
- c. 47. काञ्चनारविक्रयः (41) fol. 60. v. l. 2.
- c. 48. विराय पात्रेकालिखनं (42) fol. 61. r. l. 10.
- c. 49. भद्रस्य फलकाप्रदानं (43) fol. 61. v. l. 12.
- c. 50. भद्रवनिताशयप्रदानं (44) f. 62. v. l. 14.
- c. 51. सूकरशिशुस्तन्यपानप्रदानं (45) f. 64. r. l. 8.
- c. 52. त्रीउपातसयिवत्त्वप्रकल्पनं (46) f. 64. v. l. 12.
- c. 53. भारद्वाजस्य पाक्षिणश्च स्वमृत्युनयोपदेशनं (47) fol. 65. r. l. 15.
- c. 54. कीयाष्टमुक्तिप्रदानं (48) fol. 66. r. l. 10.
- c. 55. पुरसीनाप्रदर्शनं (49) fol. 67. r. l. 11.
- c. 56. धौलमिनाप्रभञ्जनं (50) fol. 68. r. l. 4.
- c. 57. संयफलकाप्रदानं (51) fol. 70. r. l. 6.
- c. 58. द्विजस्य विलिखनं (52) fol. 71. r. l. 10.
- c. 59. नत्कीरानुग्रहणं (53) fol. 72. r. l. 3.
- c. 60. नत्कीरसूत्रीपदेशः (54) fol. 73. v. l. 1.

- c. 61. प्रबन्धनतारतम्यनिर्णयः (55) f. 74. r. 1. 2.
 c. 62. उत्तरहृत्वास्याप्रादुर्भावः (56) f. 75. v. 1. 10.
 c. 63. केवर्तकन्यायाणिग्रहणं (57) f. 76. v. 1. 10.
 c. 64. वातपुरीश्वरज्ञानदीक्षाकरणं (58) f. 78. v. 1. 5.
 c. 65. मायाश्रविक्रयः (59) fol. 81. r. 1. 15.
 c. 66. वेगवतीजलाकर्षणं (60) fol. 82. v. 1. 3.
 c. 67. पिष्टार्थं मूढरणं (61) fol. 84. v. 1. 11.
 c. 68. वीडनिरसनं (62) fol. 86. v. 1. 3.
 c. 69. कुञ्जावाण्डवचरणमनं (62) f. 89. r. 1. 15.

- c. 70. श्रीज्ञानसंपदिन नगुनां शूलारिहणं (63) fol. 93. r. 1. 6.
 c. 71. शम्भुकूपरानीवृक्षानवः (64) f. 95. r. 1. 15.
 c. 72. श्रीहृत्वाग्निश्वरस्य चतुःपदिल्लीलानुक्रमं fol. 97. v.

Scriba cultui Çivæ deditus incipit a verbis: श्रीनीनाक्षिमुन्दरेश्वरवरणारविन्दाय नमः, librumque finivit simili adoratione: श्रीनीनाक्षिमुन्दरेश्वरार्चणमस्तु.

II. LIBRI PHILOSOPHICI ET ETHICI.

IX.

Bhagavadgītā

(olim No. 55. collect. Rask.)

Codex folia 74 palmarum habens, octonos digitos longa et numeris Telinganis signata; literis Telinganis pulchre exaratus. Paginæ senas lineas habent.

Codex continet librum notissimum *Bhagavadgītā* inscriptum, qui integer est. Per totum librum quinto cuique disticho numerus est adscriptus. Ad calcem libri addidit scriba: श्रीकृष्णार्चणमस्तु । कृतनपरार्थं शन्तु-मर्हन्ति सन्तः, et versum

कृष्णं कमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं
 वामुदेवं जगदीशं नमि नारायणं हरिं ॥

X.

Gopināthæ commentarius in Tarkabhāsam

(olim No. 50. collect. Rask.)

Codex mancus, ut nunc est, 126 folia palmarum habens, septenos denos digitos longa, quæ numeris Telinganis 2—131 signata sunt; desunt enim præter primum in

medio libro quatuor folia, 23, 32, 40, 78; quum præterea ultima folia valde mutilata sint, inprimis folia numeris 129 et 131 signata, quæ parte dimidia carent, neque, quot desint folia in fine codicis, statui potest, nam aperte ad finem perductus non est, neque quot ab initio complexus sit. Folii 86 pagina versa vacua relicta est, et reliqua folia alia manu sunt exarata. Singulæ foliorum paginæ senas lineas habent.

In codice inest commentarius in *Tarkabhāsam* sive logicen (तर्कभाषाटीका), quem conscripsit *Gopinātha*, gente Goghotæ oriundus et filius Bhāvanāthæ, qui fuit nobilis prædii dominus quem Indi hodierni Thākur (ठाकुर) nominant. Quod tituli subscripti docent, dicunt enim aut dicere volunt: इति गोपीतकुलसंभूत महाठकुड (sive ठकुर) श्रीभावनासमुत्तमीपीनाथिन विरचितयायां तर्कभाषाटीकायां cætt. *Gopinātham* recentiore tempore vixisse quam *Gaurikantham*, qui etiam commentarium in *Tarkabhāsam*, teste *Wardio* *), composuit,

*) W. Ward. Views of the Hindoos. ed. 4th vol. 1. p. 408. Aliter Wilson, qui dicit *Gaurikantham* auctorem fuisse *Tarkabhāsam* ejusdem. (Mackenzie coll. vol. 1. p. 18.)

inde apparet, quod hic in libro nostro (fol. 119 v. cætt.) laudatur.

Liber quinque capita complectitur, quorum argumenta tituli indicant; continet enim
 primum प्रत्यक्षपरिच्छेद fol. 34. r. finitum,
 secundum अनुमानपरिच्छेद fol. 67. v.
 tertium उपमानपरिच्छेद fol. 69. v.
 quartum शब्दपरिच्छेद fol. 86. r.
 quintum पदार्थपरिच्छेद continet, titulus autem subscriptus non est, quum liber in fine mancus sit.

XI.

Āmoda.

(olim No. 42. collect. Rask.)

Codex rudi Telingana scriptura, quæ tamen ubique facile legitur, exaratus, folia palmarum 144 habens, senos denos digitos longa, numerisque Telinganis signata, ita tamen ut ultimum folium numero careat, et pæultimum eodem numero, quo quod præcedit folium, signatum sit. Singulæ paginæ plerumque senas lineas habent.

Codex continet librum, qui in ultimo folio *Āmoda-ākhyā-tikā* (आमोदाख्यटीका) et *Āmoda-ākhyā-vyākhyā* (आमोदाख्यव्याख्या) inscribitur. Commentarius igitur est, et quidem ut e folio tertio patere videtur, in librum *Nyāya-siddhānta-manjārī* (न्यायसिद्धान्तमञ्जरी) inscriptum, quem Wardius nominat^{*)}. Cæterum auctor, cujus nomen nobis ignotum est, junior fuit Gopinātha, qui in libro sæpius (e. gr. foll. 23, 28) laudatur.

XII.

Pāthapradīpikā et Kālayogaśāstra cætt.

(olim No. 39. collect. Rask.)

Codex literis Telinganis exaratus, folia 66 palmarum, septenos digitos longa, nume-

risque Telinganis signata habens, quorum ultima valde a vermibus adesa sunt. Singulæ paginæ octonas lineas habent.

In codice insunt tres libelli, quorum primus est *Pāthapradīpikā* (पाठप्रदीपिका), folia 40 continens, quem *Śvātmārāna Yogin* quidam versibus, Anustubh dictis, conscripsit de specie meditationis, quæ रात्रयोग appellatur, et de vitæ ratione eorum, qui ab Indis Yogines vocantur. Incipit liber ab his versibus:

प्रणव्य श्रीगुल्गावं स्वात्मारनिण योगिना
 क्रिवन् रात्रयोगाय पाठविद्योपदिश्यते ।
 भ्रान्त्या बहुगतध्वान्ते रात्रनार्गमतानतां
 पाठप्रदीपिकां धने स्वात्मारानः कृपाकरः ।
 पाठविद्यां हि मत्स्येन्द्रोस्त्राया त्रिदानते
 स्वात्मारानो ऽवत्रा योगी ज्ञानति तत्प्रमादतः

In quatuor capita divisus est, quorum primum fol. 8 r. 1. 2. finitur, alterum fol. 15. r. lin. ultima, tertium fol. 30. r. 1. 2. et quartum, quod मनाधिरात्रयोग inscribitur, fol. 40. r. 1. 5. Cæterum e titulis posterioribus duobus capitibus subscriptis (इति सद्ज्ञानन्दविरचिता मणिना (sic) स्वात्मारानयोगीन्द्रविरचितायां पाठप्रदीपिकायां तृतीयोपदेशः et इति श्रीसद्ज्ञानन्दसंदिग्धनिदानमणिना (sic) स्वात्मारानयोगीन्द्रविरचितायां पाठप्रदीपिकायां मनाधिरात्रयोगी नाम चतुर्थोपदेशः) patere videtur, auctorem fuisse filium aut discipulum Sahajāmandæ ejusdam. Libellus concluditur verbis: श्रीमतीनादिसुन्दरेश्वरार्हणमस्तु.

Alter libellus, primum fol. 40. r. 1. ult. excipiens, continet primum caput sectionis खैररिचिदा inscriptæ et ad librum कालयोगशास्त्र auctore Adhinātha pertinentis. Incipit libellus a verbis:

जिं नमः कपिलेशाय महद्विद्याय शम्भवे
 विश्रवत्सवप्रदत्रि [ख] त्रिव्यसिद्धिप्रदायिने ।
 ईश्वर उवाच

अथ देवि प्रब्रह्मानि त्रियां खैररिसंज्ञिका
 et pergit versibus, Anustubh dictis, facere
 Civam deæ Umæ exponentem magicam per
 aerem incedendi scientiam. Finitur libellus
 fol. 59. verso.

^{*)} Ward. Views of the Hindoos, vol. I. p. 403. (ed. 1^{re}.)

Tertius libellus alia manu exaratus, continet septem foliis (60-66) fragmentum libri, quod exorditur a variis adorationibus, quæ omnes a syllabis mysticis ओं, ऐं, ह्रं cætt. incipiunt, et ad genus librorum, qui Tantra appellantur, pertinere videtur. Ultima quæ exstant verba, sunt: त्रैलोक्यं सद्यश्चरं । अनाहतः स ह्रं.....

XIII.

Çankara-vijaya

(olim No. 43. collect. Rask.)

Codex duabus partibus constat, quarum prior folia 50 palmarum continet, digitos undecenos et dimidium longa, numeris Telinganis signata, et eleganti scriptura Telingana exarata; paginæ undenas aut duodenas lineas habent. Posterior pars folia 11 ejusmodi continet.

Pars prior codicis continet librum Çankara-vijaya sive Çankara-digvijaya (शंकर-विजय, शंकरदिग्विजय) inscriptum, quem Anandagiris, Çankaræ discipulus, conscripsit; quod ex initio libri patet:

॥ ओं ॥

नमामि शंकराचार्यं गुल्पादसरील्लं

यस्य प्रसादान्मृदो ऽपि सर्वघो ऽहं (sic) सदात्म्यह ।

अनन्तानन्दगिरिहमप्रतिहृतशिष्यः । नम परमगुरोरेव-
तारक्यां तदुपकृतिपीयितत्रगत्यरे पराचिद्धं cætt.

Septuaginta quatuor capitibus Anandagiris descripsit victorias, quas magister celebrissimus de hæreticis reportaverat, et systema ejus philosophicum et theologicum exposuit. Singula capita sunt:

- c. 1. शास्त्रोपकरणप्रकरणं fol. 1. r. 1. 4.
- c. 2. गुर्वद्यतारक्याप्रकरणं fol. 2. v. 1. 8.
- c. 3. अद्वैतस्य रूपकथनं fol. 4. v. 1. 6.
- c. 4. शैवमतनिवर्हणा fol. 7. r. 1. 8.
- c. 5. शिवमतैक्यनिवर्हणा fol. 10. v. 1. 3.
- c. 6. भक्तभानवमतनिवर्हणा fol. 12. r. 1. 8.
- c. 7. वैष्णवमतनिवर्हणा fol. 13. r. 1. 6.

- c. 8. पञ्चरात्रनिवर्हणा fol. 13. r. 1. 12.
- c. 9. वैखानसनिवर्हणं fol. 16. r. 1. 4.
- c. 10. कर्महीनवैष्णवमतनिवर्हणं fol. 16. v. 1. 5.
- c. 11. हैरण्यगर्भमतनिवर्हणं fol. 18. r. 1. 4.
- c. 12. अग्निवादिमतनिवर्हणं fol. 18. v. 1. 4.
- c. 13. सौरमतनिवर्हणं fol. 20. r. 1. 1.
- c. 14. गुल्स्तुतिः fol. 20. v. 1. 1.
- c. 15. महागणपतिमतनिवर्हणं fol. 21. r. 1. 11.
- c. 16. गणपत्येकदेशमतनिवर्हणं fol. 22. r. 1. 2.
- c. 17. गणपतिमध्य उच्छिष्टगणपतिमतनिवर्हणं fol. 22. v. 1. 11.
- c. 18. गणपतिमतत्रयनिवर्हणं fol. 23. r. 1. 6.
- c. 19. शक्तिमतनिवर्हणं fol. 23. v. 1. 12.
- c. 20. शक्तिमतैकदेशनिवर्हणं fol. 24. r. 1. 12.
- c. 21. शक्तिमतैकदेशनिवर्हणं fol. 25. r. 1. 2.
- c. 22. शक्तिमतैकदेशिकं तृतयनिवर्हणं (sic) fol. 25. v. 1. 7.
- c. 23. कपालिकैकमतनिवर्हणं fol. 26. v. 1. 6.
- c. 24. कपालिकैकदेशिकमतनिवर्हणं f. 27. r. 1. 5.
- c. 25. धार्वाकनिवर्हणं fol. 27. v. 1. 7.
- c. 26. सौरमतनिवर्हणं fol. 28. r. 1. 7.
- c. 27. त्रैणमतनिवर्हणं fol. 29. r. 1. 2.
- c. 28. वीर्यमतनिवर्हणं fol. 29. r. 1. 11.
- c. 29. मन्त्राग्निमतनिवर्हणं fol. 30. r. 1. 2.
- c. 30. निष्वक्सेनमतनिवर्हणं fol. 30. r. 1. 11.
- c. 31. मन्मथमतप्रवर्तमानसिद्धान्तनिवर्हणं fol. 30. v. 1. 11.
- c. 32. कुविरमतनिवर्हणं fol. 31. v. 1. 1.
- c. 33. रुद्रमतनिवर्हणं fol. 32. r. 1. 11.
- c. 34. यममतनिवर्हणं fol. 33. v. 1. 5.
- c. 35. अल्पात्रासुभूम्युदकमतनिवर्हणं fol. 34. r. 1. 5.
- c. 36. शून्यमतनिवर्हणं fol. 34. v. 1. 3.
- c. 37. वराहमतनिवर्हणं fol. 35. r. 1. 1.
- c. 38. लोकागतनिवर्हणं fol. 35. r. 1. 4.
- c. 39. गुणमतनिवर्हणं fol. 35. r. 1. 8.
- c. 40. सांख्यमतनिवर्हणं fol. 35. v. 1. 7.
- c. 41. योगमतनिवर्हणं fol. 36. v. 1. 6.
- c. 42. पीलुमतनिवर्हणं fol. 36. v. 1. 12.
- c. 43. कर्मगतनिवर्हणं fol. 37. v. 1. 2.
- c. 44. धन्वमतनिवर्हणं fol. 37. v. 1. 8.
- c. 45. भीमादिब्रह्मपञ्चकस्यार्थादानमतस्य निवर्हणं f. 38. r. 1. 9.

- e. 46. क्षणकमतनिवर्हणं fol. 39. v. 1. 7.
 e. 47. पतुनतनिवर्हणं fol. 40. r. 1. 9.
 e. 48. शेषगुणमतनिवर्हणं fol. 40. v. 1. 1.
 e. 49. सिद्धमतनिवर्हणं fol. 40. v. 1. 11.
 e. 50. गन्धर्वनतनिवर्हणं fol. 41. r. 1. 3.
 e. 51. भूतभितागमतनिवर्हणं (sic.) fol. 41. r. 1. 9.
 e. 52. व्यासदर्शनं नाम प्रकरणं fol. 42. r. 1. 8.
 e. 53. ब्रह्मदेववचनं नाम प्रकरणं f. 42. r. 1. 11.
 e. 54. व्यासदत्तायाः प्रपञ्चं नाम प्रकरणं fol. 42. v. 1. 1.
 e. 55. गद्दुदर्शनं नाम प्रकरणं fol. 43. r. 1. 1.
 e. 56. मण्डनमिश्रज्ञवाग्निधानं प्रकरणं f. 43. v. 1. 9.
 e. 57. सरसावण्यासह्यतीप्रसंगप्रपञ्चः (sic.) fol. 41. r. 1. 1.
 e. 58. देहान्तसंघारविदितकृतकानयास्त्रप्रपञ्चः fol. 44. r. 1. 9.
 e. 59. शिष्यागमनं fol. 44. v. 1. 3.
 e. 60. नृसिंहमाहात्म्यकारं fol. 44. v. 1. 6.
 e. 61. सरस्वतीत्रयः fol. 44. v. 1. 8.
 e. 62. गुरोः सरस्वत्यायाश्च (sic.) शृंगनिरिनिवासः fol. 45. r. 1. 2.
 e. 63. कञ्चिनगरनिर्माणं fol. 45. v. 1. 5.
 e. 64. समाह्वेप्रपञ्चं प्रकरणं fol. 45. v. 1. 10.
 e. 65. श्रीयक्रप्रतिष्ठावीगल्लिंनस्यापनप्रकरणं f. 46. r. 1. 4.
 e. 66. मीक्षनार्गप्रकाशः fol. 47. r. 1. 12.
 e. 67. शैवमतस्यापनं fol. 47. v. 1. 12.
 e. 68. वैष्णवमतस्यापनं fol. 48. r. 1. 8.
 e. 69. सौरमतस्यापनं fol. 48. v. 1. 1.
 e. 70. शक्तिमतस्यापनं fol. 48. v. 1. 7.
 e. 71. गणपत्यमतस्यापनं fol. 49. r. 1. 2.
 e. 72. पालिकमतस्यापनं fol. 49. r. 1. 7.
 e. 73. गुल्फुतितः fol. 50. r. 1. 1.
 e. 74. सच्चिदानन्दिकं fol. 50. r. 1. 6.

Liber finitur (fol. 50. r.) in versu:

यद्युतुःसप्ततितमैः प्रकरणैः प्रयोगिते
 गुल्फुदिव्यत्रयं नाम शास्त्रं त्रयतु भूतत्वे

Ad calcem libri addidit scriba versum:

श्रीसिकराधार्यगुरोर्गुं स्तव
 मनस्तपापौषविनागहेतुकं ।

पुनान् प्रवृत्तेन पठत्यतन्द्रितः

स याति शोधं गुल्फुधाम मुक्तिदं ॥

Folium 50 versum continet partem posterioriorem capitis 46, et partem aliquam alius capitis, quod 47 non est.

Folia alterius partis binis numeris signata sunt, quum 11-20, tum 29-36 et 40-41, et continent ejusdem libri capita 6-16, quorum primum initio caret, et ultimum ad finem non est perductum.

XIV.

Vyāsa-çataka

(olim No. 15. collect. Rask.)

Codex folia 23 palmarum habens, digitos ternos denos et dimidium longa, literis Singhalensibus क-ख् लoco numerorum signata, et scriptura Singhalensi exarata; paginae septenas aut octonas lineas habent.

In codice inest liber *Vyāsaçataka*, (व्यासयतक), cujus titulus Singhalensis et in tegumento codicis et in catalogo Raskii scriptus est *Vyāsakaraya*. Continet centum sententias ethicas, quæ Vyāsæ viro sapienti tribuuntur, interpretatione et explicatione Singhalensi instructas. Scriptor fidei Buddhicæ deditus fuisse videtur; incipit enim a verbis:

ननश्शाकासिंहाय ॥

अज्ञानतिनिरान्धानां विभ्रान्तानां कुट्टुषिभिः

ज्ञानाञ्जनमत्वाकाभिर्ध्वसिनीन्मीलितं जगत् ॥

Ultima sententia ita scribitur:

सतिषु ज्ञातेषु बुरः सहस्रेषु च पण्डितः

व्याक्ता सतसहस्रेषु दाता भवति दुर्लभाः

Liber enim noster mendosissime exaratus est, ut plerique codices Sanscriti in insula Taprobane descripti.

XV.

Vyāsaçataka

(olim No. 15. collect. Rask.)

Codex folia 18 palmarum continens, numeris Europæis signata, undevicenos digitos

longa, et rudi scriptura Singhalensi exarata. Paginæ senas lineas habent.

Codex continet eundem librum *Vyāsa-catakam*, æque mendose exaratum, cum eadem interpretatione Singhalensi.

XVI.

Námáṣṭaka

(olim No. 23. collect. Rask.)

Codex quatuor folia palmarum habens, undevicenos digitos longa, numeris Europæis signata et scriptura Singhalensi exarata; paginæ senas lineas habent.

In codice inest liber, qui in titulo subscripto *Námáṣṭaka* (नामाष्टकं समाप्तं) inscribitur, et qui continet carmen in laudem et honorem Buddhæ compositum, cum interpretatione Singhalensi. Prima verba sunt:

गनी बुडाय ॥

संबुदं पुण्डरीकाक्षं सर्वतं कलणास्पदं

समन्तभद्रं शास्तां साक्षासिंहं (sic) गमान्मयं

Annotavit Raskius, auctorem fuisse Saranankara-Sangharājam i. e. Saranankaram sacer-

dotum principem, in urbe Candy degentem. Singhalensis titulus libri est Námáṣṭakaya.

XVII.

Buddhaçataka

(olim No. 14. chart. collect. Rask.)

Codex chartaceus formæ quaternariæ, more Europæo compactus, folia 107 continens, quorum paginæ senas denas lineas habent. Scriptura Singhalensi anno circiter 1819 descriptus, qui annus in signo chartarii chartæ anglicæ impresso exstat.

In codice inest liber *Buddhaçataka* (बुद्धशतक) inscriptus, quo centum ethicæ Buddhæ sententiæ continentur, cum interpretatione Singhalensi. Nomen interpretis exhibet ultimus versus:

तीर्षप्रानपवेष्वातास्तृपिटकाधरस्य भूगन्धया-

चार्यस्यैह मुनीश्वरस्य मुगिरिश्च्रीराहुलस्वामिनः

शिष्यो यी वरदास्य मंगलमुनिर्धर्मा स्वया भाषया

काल्प्येन मुनीन्द्रभक्तिशतकव्याख्याननाख्यातवान् ॥

Ut cæteri ejusmodi libri valde mendose descriptus est.

III. LIBRI POETICI.

XVIII.

Raghuvançā

(olim sine numero.)

Codex folia 43 chartæ Bengaliciæ habens, ternos denos digitos longa, numeris Bengaliciis 1-42 signata, duo enim ultima eundem numerum 42 exhibent. Scriptura Bengalica exaratus. Paginæ quinas lineas habent, circum quas notæ breviores iisdem literis scriptæ sunt.

Codex continet sex priores libros cæ-

minis *Raghuvançæ* (रघुवंश) auctore Kālidāsa; cum editione a Stenzlero curata plerumque congruit. Libri finiuntur:

1. fol. 8. r. 1. 4. (वशिष्टाधिगमनं inscribitur.)
2. fol. 15. r. 1. 1. (वसप्रदानं)
3. fol. 22. r. 1. 2. (आश्रमप्रवेशः)
4. fol. 28. r. 1. 5. (दिनिवृत्तयः; versus 54 et 56 omissi sunt.)
5. fol. 36. r. 1. 1. (स्वयंवराभिगमनः; post versum 47 alius additur.)
6. fol. 43. v. 1. 4. (स्वयंवरः)

XIX.

Ātusanhāra
(olim sine numero.)

Codex folia 19 chartæ Bengalicae habens, senos denos digitos longa et rudi Bengalica scriptura exarata. Paginae quaternas lineas habent, præter utramque folii 18 et paginam folii 19 rectam, quibus quinæ sunt.

Continetur codice carmen *Ātusanhāra* (अतुसंहार) inscriptum, auctore Kālidāsa. Ab editione Bohleniana non raro differunt quum singula verba, tum ordo versuum. Prima sectio निदाववर्णना inscribitur; in altera (ववावर्णना) versus 19 deest, 20 et 21 transpositi sunt. Tertia sectio versus 26 tantummodo habet, quum duobus 23 et 24 careat; versus 25 (दिवसकर) præterea ante 22 (सरदि कुमुद) invenitur. Sexta sectio (वसन्तवर्णना) caret versibus 27 et 31; ante ultimum autem versus inseritur, quem a द्वावां न्नः incipientem Bohlen in notis p. 147 exhibet; culpæ vero scribæ tribuendum est, quod duo posteriores lineæ versus 26 et priores duo versus 28 desunt.

XX.

Ṣrutabodha, Kāvyaçandrikā,
Padānkadūta
(olim sine numero.)

Codex duabus partibus, eadem manu scriptura Bengalica exaratis, constat, quarum folia chartæ Bengalicae duodenos digitos longa sunt.

Prior pars continet quatuor foliis carmen de re metrica *Ṣrutabodha* inscriptum, auctore Kālidāsa (श्रीमन्नहीपाध्यायकालिदासकृतश्रुतबोधः सप्तः), quod versibus 39 absolvitur.

In altera parte, quæ tredecim folia continet, duo insunt libelli, quorum prior est *Kāvya-çandrikā* auctore Nyāya-vāgiça (श्री-

मन्नहीपाध्यायश्रीन्यायब्रामोशभट्टाचार्यविरचिता काव्यचन्द्रिका), quem, fol. 9. r. 1. 3. finitum, excipit alter *Kṛṣṇa-padānka-dūta* (श्रीकृष्णपदांकदूतकाव्य) inscriptum, qui 44 versibus absolvitur.

XXI.

Ṣṅgaratilaka et Meghadūta
(olim sine numero.)

Codex duabus partibus constat, quarum folia, chartæ anglicæ annum 1826 signo chartarii impressum exhibentis, duodenos digitos longa et scriptura Bengalica eadem manu exarata sunt.

Altera pars continet tribus foliis carmen, *Ṣṅgara-tilaka* (अंगारतिलक) inscriptum, auctore Kālidāsa, quod versibus 23 absolvitur.

Altera pars continet tredecim foliis ejusdem poetæ carmen notissimum *Meghadūta* inscriptum, quod in codice nostro 117 versibus absolvitur.

XXII.

Mallināthæ commentarius
(olim No. 40. collect. Rask.)

Codex duabus partibus constat, quarum prior folia 33 palmarum habet, septenos digitos longa et literis Telinganis exarata; folia numeris Telinganis 1-32 signata, duo enim eundem numerum 12 exhibent; paginae senas aut septenas lineas habent. Altera pars tredecim ejusmodi foliis (1-13) constat.

Codex continet duas priores partes commentarii (मल्लिनाथव्याख्या), quem Mallinātha in carmen Kālidāsa, *Meghadūta* dictum, composuit. Prior pars finitur disticho 65 editionis Wilsonianæ, quod in nostro codice 67 est, quum duobus plus habeat. Posterior pars in disticho 73 apud Wilsonem finitur. Liber igitur mancus est.

XXIII.

Çákuntala

(olim No. 57. collect. Rask.)

Codex chartaceus formæ maximæ, more Europæo compactus, constat 69 paginis, quæ vicenas lineas habent. Scriptura Telingana anno circiter 1819 exaratus, quem annum signum chartarii chartæ anglicæ impressum exhibet.

Codex continet partem dramatis Kálidásæ, Çákuntala dicti, et omnibus satis noti. Plerumque cum editione Böhtlingkiana congruit, desinit vero in verbis sexti actus, quæ pag. 81. l. 19. ed. Böhtl. exstant.

XXIV.

Fragmentum dramatis

(olim No. 58. collect. Rask.)

Codex chartaceus formæ maximæ more Europæo compactus, folia 61 continens, numeris Telinganis signata. Scriptura Telingana neque pulchre neque accurate descriptus est post annum 1812, qui annus in signo chartarii chartæ anglicæ impresso exstat. Paginae plerumque septenas denas lineas habent.

Codex continet fragmentum dramatis, cujus vero neque nomen, neque auctor indicatur. Drama in festo Çivayátrá dicto agendum, et in honorem Guṇarámæ cujusdam conscriptum esse videtur. Codex continet tantummodo prologum, quinque priores actus et partem sexti, finitur fol. 61. v. in verbis: स्वयमन्नाना नन्वेप राक्षसपतिः कुपितः कुमारः ॥ सीता ॥

XXV.

Bhoja-rája-prabandha

(olim No. 56. collect. Rask.)

Codex chartaceus formæ maximæ more Europæo compactus, folia 36 continens, quorum paginae septenas denas lineas habent. Scriptura Telingana exaratus est post annum

1801, quum hic annus in signo chartarii chartæ anglicæ impresso exhibeatur. Fuit olim Bráhmanæ cujusdam nomine Wencataramaniah, ut ipse Anglice in libro annotavit

Codice continetur liber *Bhoja-rája-prabandha* (भोजराजप्रबन्ध) inscriptus, qui vitam Bhojæ, regis Dháræ, narrat et poetas aulam regiam frequenter adeuntes describit. In fine mancus est; ultima quæ leguntur sunt: इति भाषनाणः पञ्चषट्पदानि संमुखी मञ्छति ॥ ततः समीप-समाद्भुक्ताः (sic) सर्वे समासदग्ध वनित्कृताः (sic). Incipit scriba a verbis श्रीरामाय नमः

XXVI.

Nava-ratna

(olim No. 26. collect. Rask.)

Codex folia 6 palmarum habens, undenos digitos longa, numeris Singhalensibus क-कू signata, eademque scriptura exarata. Paginae septenas lineas habent.

Codex continet librum exigui momenti, qui, ipse titulo carens, in tegumento ligneo *Navaratna* inscribitur, qui titulus sine dubio sumptus est e versibus, a quibus liber incipit, quorum primus jam dudum notus *) hic ita scribitur:

धन्वन्तरिक्षपणकामरसिंहस्यकु-

वितान्तभट्टचटकपरकालिदासः

श्रयाती वराहनिहिरो नेर्पतिक्षभावं

स्तानि वै वररुचिर्णव विक्रमश्रयात्

Singuli versus interpretatione Singhalensi instructi sunt.

XXVII.

Bhaṭṭikāvya

(olim sine numero.)

Codex duabus partibus constat, quarum prior folia 72 habet chartæ Bengalicæ, ternos

*) Wilson. Sanscrit Dictionary. ed. prima. præf. p. 6.

denos digitos longa, et pulchra scriptura Bengalica exarata; paginæ quaternas lines habent, circum quas in margine notæ breves adscriptæ sunt literis Bengalice tam minutis, ut interdum vix legi possint; quæ notæ in medio libro rariores, tandem desinunt fol. 51.

Hæc codicis pars continet novem priores libros poematis *Bhāṭṭikāvya*; codex noster interdum ab editione Calcuttensi differt.

Altera pars codicis quatuor foliis chartæ Bengalicæ constat, digitos undenos et dimidium longis, scriptura Bengalica exaratis, et continet priorem primi *Bhāṭṭikāvya* libri partem, quæ in verbis distichi 23 कथ्यन् कुन्ने धव्यति विप्र ... desinit.

Præterea insunt quinque alia folia rudibus literis Bengalice exarata et nullius momenti.

IV. LIBRI ARGUMENTI VARII.

XXVIII.

Amara-sinḥa

(olim No. 5. collect. Rask.)

Codex folia 54 palmarum habens, duodevices digitos longa, et literis क-वू Singhalensibus signata, eademque scriptura exarata. Paginæ septenas lines habent.

In codice inest vocabularium notissimum, *Amara-koṣa* (अमरकोष) inscriptum, ab *Amara-sinḥa* compositum.

XXIX.

Laghu-Kaumudi

(olim No. 59. collect. Rask.)

Codex chartaceus, formæ maximæ, more Europæo compactus, paginæ 88 constat, quæ numeris Telinganis signatæ, senas vicenas lines habent. Scriptura Telingana exaratus est post annum 1818, quum hic annus in signo chartarii chartæ anglicæ impresso exstet.

Continet librum *Laghu-Kaumudi* sive *Laghu-siddhānta-kaumudi* (लघुकोमुदी. लघुसिद्धान्तकोमुदी) inscriptum, sive perbreve linguæ Sanscritæ grammaticam, quam ad sy-

stema Vopadevæ conscripsisse *Varadarajam*, e versu ad calcem libri addito patet:

शास्त्रान्तरि प्रविष्टानां बालानामुपकारका
कृता वरदरसिन लघुसिद्धान्तकोमुदी ॥

Codex noster cum editione Calcuttensi non semper congruit; addit præterea post ultimum editionis caput, स्त्रीप्रत्ययाः dictum, aliud perbreve दिक्प्रक्रिया inscriptum, quod totum in pagina 87 continetur. Preces et adorationes variæ ultimam codicis paginam occupant.

XXX.

Vṛttaratnākara

(olim No. 8. collect. Rask.)

Codex folia 13 palmarum continet, quinos denos digitos longa, literis Singhalensibus क-की signata, eademque scriptura exarata. Paginæ plerumque novenas lines habent.

Continet sectionem वृत्तान्वेकाराधाय inscriptam libri prosodici *Vṛttaratnākara* (वृत्तरत्नाकर) dicti, auctore Kedārabhatta (केदारभट्ट), cum interpretatione Singhalensi. Nescio an hæc lineæ Palicæ ad calcem libri adscriptæ nomen interpretis exhibeant:

शनाख्ये परमग्निह गमि ज्ञाती दयासीत्सिमुणेहि वुन्ती वा
त्रासी मिधंकरि सामनेरी तस्म मंजन्तु इदं विञ्ज्

Liber pertinere videtur ad aliud opus Kavikhaṇḍa inscriptum, quo nomine codex in catalogo Raskii indicatur.

XXXI.

Kāvya-darṣa

(olim No. 27. collect. Rask.)

Codex mancus, ut nunc est, folia 40 palmarum continet, undevicenos digitos longa et numeris Europæis 1-16, 30-53 signata, unde apparet, tredecim deesse folia. Scriptura Singhalensi exaratae paginae denas lineas habent.

In codice inest liber rhetoricus *Kāvya-darṣa* (काव्यदर्श) inscriptus, quem versibus Anustubh dictis Daṇḍin *) (दण्डिउन्) composuit. Liber Singhalensi interpretatione instructus, in tres sectiones divisus est, quarum prima in foliis, quæ desunt, finiebatur, altera (अलंकारविभान) f. 36. r. l. 3. finitur, tertiaque दुष्करविभान inscribitur.

Liber inscribitur *Daṇḍiyālan-kāra-sannē* in catalogo Raskii, qui annotavit, eum in insula Taprobane integrum non inveniri, atque duos libros, alterum Palicum *Subodhalankāro*, alterum Singhalensem *Subhāsālan-kāraya*, ex eo argumentum hausisse.

XXXII.

Mitākṣara

(olim No. 41. collect. Rask.)

Codex folia 69 palmarum continens, septenos digitos longa, et scriptura Telingana exarata; paginae senas lineas habent.

Continetur pars commentarii *Mitākṣara* (मिताक्षर), quem in codicem legum Yājñavalkyæ conscripsit *Vijñāneṣvara* (विज्जानेसवराभट्टाया-

*) cfr. Wilson. Hindu Theatre, I. p. XXII.

ध्यायश्रीमितपरमहंसपरिव्राजक विज्ञानेश्वर भट्टारक). Codex noster a verbis तिचिप्रभृतीनां व्याख्यानमेव चतुराश्रनांश ... (fol. 51. v. l. 13. editionis Calcuttensis) incipiens, reliquam continet partem sectionis secundæ *Vyāvahāra-khaṇḍa* (व्यवहारखण्ड) inscriptæ.

XXXIII.

Nakṣatra-ṣāstra

(olim No. 34. collect. Rask.)

Codex mancus, ut nunc est, folia 10 palmarum continens, duodevicenos digitos longa, numeris Europæis signata et scriptura Singhalensi exarata; paginae octonas aut novenas lineas habent.

Codex continet libellum astronomicum et astrologicum ignoti auctoris, cum interpretatione Singhalensi.

XXXIV.

Yogaṣāta

(olim No. 26. collect. Rask.)

Codex folia 26 palmarum continens, quinos denos digitos longa, numeris Europæis signata et scriptura Singhalensi exarata; paginae septenas aut octonas lineas habent.

Codice continetur libellus metricus de re medica, *Yogaṣāta* (योगशतक) inscriptus, cum interpretatione Singhalensi. Codex recens anno circiter 1820 descriptus.

XXXV.

Sermones Sanscriti

(olim No. 18. chart. collect. Rask.)

Codex continens folia sex chartæ Indicæ, formæ maximæ; literis Telinganis exaratus. Una pagina (fol. 4. v.) vacua est. Insunt tres sermones, (संचद) lingua Sanscrita conscripti, exigui momenti.

CODICES PALICI.



I. LIBRI SACRI CUM COMMENTARIIS.

A. Vinayapitako

(1-3.)

I.

Parivāro

(olim No. 1. donat. Rask.)

Codex folia 138 palmarum continens, vicanos binos digitos longa; primum numero caret, cætera literis Singhalensibus क-सू signata. Pulchra scriptura Singhalensi exaratus. Paginæ novenas lineas habent.

Codex continet librum *Parivāro* inscriptum, sive complexionem, quia omnes leges complecti existimatur; qui liber a viris cl. Turnour *) et Upham **) *Vinayapitakæ* adnumeratur, quod etiam indole ejus confirmatur; agit enim de cultu Śākyæ et de officiis. Res in libro nostro tractatæ eadem sunt, de quibus agit *Pāṭimokkhā* ***), omisso tamen ultimo hujus capite, quod सत्ताधिकरणानि continet; ut autem ambitus nostri codicis major est, ita plura et minutiora decreta et præcepta sunt. Incipit liber a verbis ननो तस्स etc. यत्नेन भगवता ज्ञानता पस्सता अरहता

सम्मासंबुद्धेन पठम पारात्तिकं कृत्य पञ्जत्तं । केनारब्भ । कस्मिं वत्तुस्मिं । अत्थि तत्त्व पञ्जत्ति ॥ Ad quas quæstiones respondetur (fol. का recto): यत्नेन भगवता ज्ञानता पस्सता सम्मासंबुद्धेन पठमं पारात्तिकं कृत्य पञ्जत्तन्ति । वेसलियं पञ्जत्तं । कमारब्भ । मुद्धिन्तं कल्लन्दपुत्तमारब्भ ॥ Ad ultimam quæstionem केन जम्भत्तं quis legem attulit? ea respondentur, quæ in Mahāvansa p. 71. (edit. Turn.) legimus.

Post ultimum titulum subscriptum (परिवारी निद्रिती) hi versus exstant:

पुञ्जाचारियमग्गे व पुच्छित्वा व तद्धिं तद्धिं
दीपनामो महापञ्जो सुताधारो त्रिघञ्जणी ।
इमं वित्वासंखेयं सज्जामग्गेण मद्धिने
चिन्तायित्वा लिखापेसि सिस्सकानं सुखावलं ।
परिवारन्ति संवृत्तं सञ्चं वत्तुं सल्लव्वणं
अत्त्वमत्त्वेन सद्धम्मे धम्मं धम्मिण पञ्जत्ति ।
सासनं परिवारिसि जग्गुदीपेव सागरो
परिवारमज्ञानन्तो कुती धम्मविनिच्छयं ।
विपत्तिवत्तुपञ्जत्ति अनुपञ्जत्ति पुग्गन्ते
एकतो उभतो धेव लोक्कपञ्जत्ति वरुत्ति
यस्स ज्ञायते विमति परिवारिण छिज्जाते ।
वक्कवन्ति महामिणे निगमस्येव केसरं
रत्तिरंसिपरिकिष्णो घन्तो तारगणे यया ।
ब्रह्मा ब्रह्मपरिसाय गणनस्येव नायकी
एवं सद्धम्मविनयो परिवारिण सोभतीति ।

अनन्तसंबुद्धमन्तरपुञ्जमन्तधम्मं परिवारं परिपुणं *).

*) Mahāvanso. p. LXXV.

**) Sacred and historical books of Ceylon. III. p. 202.

**) cfr. Fr. Spiegel, Kammavākyā p. 36.

*) Codex exhibet तारगणी et परिवारं qua corrigenda sunt.

Ex hisce versibus patet, librum nostrum ipsi Čákyæ non adscribi, quamquam sacer existimatur, sed epitomen tantummodo esse, quam ex uberiore et verbosiore libro Dipo quidam, vir sapiens et doctus, in usum discipulorum conscripserit.

II.

Kammaváćá

(olim No. 21. donat. Rask.)

Codex splendidissimus constat foliis duodecim palmarum, coloratis et lacca obductis, vicenos singulos digitos longis, quæ literis Barmanicis signata, et quadrata scriptura Barmanica exarata sunt. Paginæ quinas lineas habent.

Codex continet duo capita, primum et quartum, libri de officiis sacerdotum Buddhistarum, *Kammaváćá**) (कम्मवाचा) inscripti, quæ publici juris fecerunt Fr. Spiegel et O. Böhtlingk. Primum caput finitur fol. 10. recti l. 2, reliqua folia quartum occupat.

III.

Kankhávitarāṇi

(olim No. 15. **) collect. Rask.)

Codex folia 128 palmarum habens, quinos denos digitos longa, literis Singhalensibus क-ऱः signata, eademque scriptura exarata. Paginæ septenas aut octonas lineas habent.

Codex continet librum *Kankhávitarāṇi Bhikkhu-Pāṭimokkha-vaṇṇanā* (कंखावितरणो भिक्खुपाटिनीकखवणना) inscriptum, sive commentarium in Pāṭimokkham, rogatu Sonatheræ ejusdam compositum, quod e versibus, a quibus incipit liber, patet:

*) Verum titulum Kammaváćá esse, non Kammaváćyá, probavit Jacquer, Journal Asiatique vol. VI. p. 456.

**) cfr. Rask samlede Afhandlinger vol. III. p. 18. not. .

बुद्धे धम्मं च संघं च विष्णुमनेन वेतसा
वन्दित्वा वन्दनानान (sic) पूजासकारभाजनं ।
वेखंसप्यदीपानं धीरणं विनयकुम्भे
पुत्राद्यरियसीहानं नमी कत्वा कतज्जन्ति ।
पनीकखजनवज्जानं धम्माणं यं महिसितं
मखं (sic) मोकखप्यवेसाय पाटिनीकखं प्रकासितं ।
सुत्तेन निचतेन सुखिसत्त्वैखवुत्तिना
विनयावारायुत्तेन सीनत्थेरिण याचित्ति ।
तत्थ संजातकंखाणं भिक्खूणं तस्स वणनं
कंखावितरणत्थाय परिपुणविनिच्छयं ।
महाविहारवासीनं वचनानग्गनिस्सितं
वणयिस्सामि नामिने कंखावितरणं सुभन्ति ।

Enarrat octo Pāṭimokkhæ sectiones, quæ sunt:

1. पाराजिककण्ठवणना fol. खी r. l. 3.
2. संघादिससवणना fol. जे r. l. 8.
3. अनियतवणना fol. जे v. l. 1.
4. निस्सग्गियपात्रित्थियवणना fol. ऊ v. l. 8.
5. पाचिन्थियस्स वणना fol. छू v. l. 6.
6. पट्टिसनीयवणना fol. ङू r. l. 1.
7. सेखियधम्मवणना fol. ङी v. l. 8.
8. titulo caret, finitur fol. ञः verso in

his verbis:

पुरिमे सिक्खवापि वुत्तन्ता च उत्तानत्था च ॥

संखावितरणया पाटिनीकखवणनाय भिक्खुपाटिनी-
कखवणना निर्दिता, in quibus nomen *Sankhá-*
vitarāṇi aperte errore scribæ ortum est, quum cæteri tituli omnes una cum viro cl. Upham*) Kankhávitarāṇi exhibeant.

B. Suttapīṭako

(4-25.)

IV.

Dīgha-nikāyo

(olim No. 2. donat. Rask.)

Codex folia 272 palmarum habens, vicenos binos digitos longa, literis Singhalen-

*) Sacred and historical books. vol. III. p. 170. 184. 189.

sibus क-यः signata, ita tamen ut duo eundem numerum कृ exhibeant, et numerus नृ negligentia scribæ omissus sit. Singhalensi scriptura exaratae paginae novenas lines habent.

In codice inest liber *Digha-nikāyo* (दीघनिकायो) inscriptus, quo continetur collectio *sutta* (सुत्त) sive concionum a Çākya habitarum. Liber divisus est in duas partes (वग्ग), quarum prior et major (महावग्गो) duas et viginti, posterior (पाटिकवग्गो) vero undecim continet conciones, quæ sunt:

I. महावग्गो

1. ब्रह्मज्ञानसुत्तं fol. कं v. 1. 8.
2. समञ्जससुत्तं fol. खै v. 1. 7.
3. अश्वट्ठसुत्तं fol. खः r. 1. 9.
4. सीनदुट्ठसुत्तं fol. नि v. 1. 6.
5. कुट्टदत्तसुत्तं fol. घ र. 1. 4.
6. महात्तिसुत्तन्तं fol. वी र. 1. 6.
7. ज्ञानियसुत्तन्तं fol. वी v. 1. 7.
8. कस्यपसीहनादसुत्तन्तं fol. घृ v. 1. 1.
9. पीट्ठपादसुत्तं fol. डा v. 1. 4.
10. सुभसुत्तन्तं fol. डे v. 1. 6.
11. केवट्ठसुत्तं fol. डः r. 1. 7.
12. लीहिसुत्तं fol. धि v. 1. 6.
13. तिविज्जसुत्तं fol. धे र. 1. 8.
14. महापनादसुत्तं fol. धे र. 1. 1.
15. महानिदानसुत्तं fol. ञ र. 1. 5.
16. महापरिनिव्वणसुत्तं fol. झ v. 1. 3.
17. जनत्रयसुत्तं fol. झ v. 1. 8.
18. गीविन्दसुत्तं fol. ट र. 1. 3.
19. महासमयसुत्तं fol. टा v. 1. 9.
20. सकूपण्हसुत्तं fol. टृ v. 1. 2.
21. महासतिपट्ठानसुत्तं fol. ठ र. 1. 3.
22. पायासिसुत्तन्तं fol. ठे र. 1. 2.

II. पाटिकवग्गो

1. पाटिकसुत्तं fol. डु र. 1. 7.
2. उदुम्बरिकसीहनादसुत्तं fol. डे v. 1. 7.
3. चक्रवत्तिसीहनादसुत्तं fol. डा र. 1. 4.
4. अगञ्जुसुत्तन्तं fol. टृ र. 1. 7.
5. संपसादनीयसुत्तं fol. हे र. 1. 8.
6. पासादिकसुत्तं fol. णि v. 1. 2.
7. लक्खणसुत्तन्तं fol. णे v. 1. 3.

8. सिंगलोवाद्दसुत्तं fol. णी v. 1. 8.
9. उटतणियसुत्तं fol. त व. 1. 9.
10. सेगीतिसुत्तन्तं fol. धी र. 1. 8.
11. दसुत्तरसुत्तन्तं fol. यः र. 1. 8.

Liber finitur in his verbis:

एकादशहि सुत्तेहि पाटिकवग्गो ति वुचुति ।

पहातुं सकन्ते दुक्खं भिन्दितुं^{*)} सकन्ते भवे
पणीतुनमत्तं खेमं धम्मरात्तस्य सन्तिके ॥

दीघनिकायं निदित्तं ॥ (sic)

सिद्धिरन्तु । सुभसन्तु । महापञ्चो हितु ।

नेधावो हितु ॥

Singulæ conciones a verbis एवम्मे सुत्तं । एकं समयं cætt. incipiunt, velut prima, cujus initium est: एवम्मे सुत्तं । एकं समयं भगवा जन्तरा व रात्तगहमन्तरा व नाऋन्दनदानमग्गपटिपणी हीति महता भिक्खुसंघिन सदिं पञ्जनतेहि भिक्खुसंघेहि भिक्खुयतेहि सुणियी खी परिव्वारात्तकी जन्त (sic) रात्तगहमन्तरा नाऋन्दनदानमग्गपटिपणी हीति cætt.

V.

Mahāsamaya-sutta-vañṇanā

(olim No. 47. collect. Rask.)

Codex folia 32 palmarum continens undevicenos digitos longa, numeris Palico-Siamensibus क-ने signata, eademque scriptura exarata. Paginae quinas lines habent.

Codex continet librum *Mahāsamaya-sutta-vañṇanā* (महासमयसुत्तवणना) inscriptum, sive commentarium in concionem Mahāsamaya, quæ undevicesima est prioris *Digha-nikāyæ* partis (cfr. No. IV.) Ita incipit: एवम्मे सुत्तन्ति । महासमयसुत्तं । तत्त्वायं अनुपुञ्जपटवणना । सकुसुति अश्वट्ठसुत्तवत्तेन cætt.

VI.

Majjhima-nikāyo

(olim No. 3. donat. Rask.)

Codex folia 277 palmarum continens, duodetricenos digitos longa, scriptura Singhalensi exarata; paginae deuas lines habent.

*) Codex: विन्दितुं quod corrigendum est.

Quum integri libri folia literis Singhalensibus ण्-से signata sint, apparet eum ab initio alii ejusmodi codici, folia 230 (क-णू) continenti, annexum fuisse. Cæterum plures parvæ lacunæ in codice nostro exstant, fol. ६ v., fol. ६ v., fol. ३३ v., fol. ३३ recto.

In codice inest liber *Majjhima-nikāya* (मज्झिमनिकाय) inscriptus, quo continetur collectio concionum libro *Dīghanikāyæ* similium, sed minoris ambitus. Liber in tres partes divisus est, quæ quinque capitibus constant; singula capita decem continent conciones, præter quartum tertiæ partis, in quo duodecim insunt.

Singulæ conciones hæc sunt: (literæ uncis inclusæ ad commentarium *Papañcasūdani* (VII) spectant):

1. मूलपञ्चासकं

c. 1. मूलपरिवायवग्गी

1. मूलपरिवायसुत्तं fol. णू r. l. 6. (का)
2. सव्वासवसुत्तं fol. णू v. l. 7. (ख)
3. धम्मदवाद्यसुत्तं fol. णे v. l. 3. (ख)
4. भयभिरवसुत्तं fol. णो v. l. 6. (गु)
5. अन्नंगनसुत्तं fol. णः r. l. 3. (गः)
6. आकंखेव्यसुत्तं fol. णः v. l. 10. (घृ)
7. वत्थूपनसुत्तं fol. ता r. l. 6. (घृ)
8. सत्तेखसुत्तं fol. ती r. l. 7. (वं)
9. सम्मादिट्ठकसुत्तं fol. तृ r. l. 5. (ङी)
10. सतिपट्ठानसुत्तं fol. तृ v. l. 7. (ङी)

I. c. 2. सीहनादवग्गी

1. वृत्तसीहनादसुत्तं fol. ते r. l. 1. (छि)
2. महासीहनादसुत्तं fol. ती v. l. 4. (छू)
3. महादुक्खक्खन्धसुत्तं fol. व r. l. 4. (झा)
4. वृत्तदुक्खक्खन्धसुत्तं fol. वा v. l. 7. (झी)
5. जनुमानसुत्तं fol. वु v. l. 2. (जू)
6. त्रितीखिलसुत्तं fol. वू v. l. 7. (जू)
7. त्रणपत्थसुत्तं fol. वू v. l. 9. (जू)
8. मधुपिण्डकसुत्तं fol. वू v. l. 2. (जू)
9. देधावितकसुत्तं fol. वे r. l. 1. (जू)
10. वितकसंठानसुत्तं fol. वे r. l. 3. (जू)

I. c. 3. वरवग्गी

1. ककुवूपनसुत्तं fol. वी r. l. 2. (झी)
2. अल्लगदूपनसुत्तं fol. द r. l. 8. (झ)

3. वग्गीकसुत्तं fol. दा r. l. 5. (घृ)
4. रवविनोतसुत्तं fol. दि v. l. 7. (घृ)
5. निवापसुत्तं fol. दू r. l. 9. (ञ)
6. जरियपरियोमनसुत्तं fol. दु r. l. 9. (जा)
7. वृत्तहृत्थियपदीपनसुत्तं fol. दे v. l. 9. (जै)
8. महाहृत्थियपदीपनसुत्तं fol. दौ v. l. 3. (टि)
9. महासरीपनसुत्तं fol. दः r. l. 9. (दृ)
10. वृत्तसरीपनसुत्तं fol. धा r. l. 8. (दृ)

I. c. 4. महायमकवग्गी

1. वृत्तगीसिंगसुत्तं fol. धी r. l. 1. (दृ)
2. महागीसिंगसुत्तं fol. धू r. l. 7. (टे)
3. महागीपालिकसुत्तं fol. धू v. l. 1. (टं)
4. वृत्तगीपालिकसुत्तं fol. धू r. l. 3. (ठ)
5. वृत्तसय्यकसुत्तं fol. धू r. l. 9. (ठ)
6. महासय्यकसुत्तं fol. धी v. l. 7. (दृ)
7. वृत्ततण्हासंखयसुत्तं fol. धः r. l. 2. (दृ)
8. महातण्हासंखयसुत्तं fol. नि v. l. 7. (डे)
9. महाजस्सपुरसुत्तं fol. नु r. l. 7. (डै)
10. वृत्तजस्सपुरसुत्तं fol. नृ r. l. 10. (उ)

I. c. 5. वृत्तयमकवग्गी

1. सान्धिवसुत्तं fol. नृ v. l. 8. (डा)
2. विरञ्जकसुत्तं fol. नृ r. l. 7. (डी)
3. महाविदल्लसुत्तं fol. नै r. l. 1. (डी)
4. वृत्तविदल्लसुत्तं fol. नी v. l. 1. (डू)
5. वृत्तधम्मसमादानसुत्तं fol. नी v. l. 2. (डः)
6. महाधम्मसमादानसुत्तं fol. नः r. l. 4. (ठ)
7. वीमससुत्तं fol. नः v. l. 9. (हा)
8. कीसन्धियसुत्तं fol. पा r. l. 4. (हु)
9. ब्रह्मनिनन्तणिसुत्तं fol. पि v. l. 2. (डू)
10. नास्तञ्जनियसुत्तं fol. पुर r. l. 5. (लै)

II. मज्झिमपञ्चासकं

II. c. 1. महपत्तिवग्गी

1. कन्दरकसुत्तन्तं fol. पृ v. l. 5. (ण)
2. अट्टनगरिकसुत्तन्तं fol. पृ v. l. 5. (णि)
3. सेखसुत्तन्तं fol. पू r. l. 2. (णी)
4. पोतलियुत्तं (sic) fol. पै r. l. 5. (णू)
5. तीवकसुत्तन्तं fol. पै v. l. 10. (णि)
6. उपान्निवादसुत्तन्तं fol. पः v. l. 8. (णी)
7. कुवजुरवत्तिकसुत्तन्तं fol. फा r. l. 4. (तू)
8. अभयरत्ताकमारसुत्तन्तं fol. फि r. l. 5. (तू)
9. वडुवेदनीयसुत्तन्तं fol. फी v. l. 6. (तै)
10. जपणकसुत्तन्तं fol. फू v. l. 3. (तै)

II. c. 2. भिखुवग्गी

1. अम्बट्टिकट्टिकराहुलीवाद्दमुत्तन्तं f. फू v. 1. 3. (ती)
2. महारह्णुलीवाद्दमुत्तन्तं fol. फू r. 1. 7. (तं)
3. बूलमान्कूओवाद्दमुत्तन्तं f. फे v. 1. 7. (या)
4. महामाल्कूमुत्तन्तं fol. फी r. 1. 2. (यि)
5. भद्दाल्लिसुत्तं (sic) fol. फे r. 1. 7. (यी)
6. लट्टकीयाममुत्तन्तं fol. व र. 1. 9. (ए)
7. मात्तवमुत्तन्तं fol. वा v. 1. 5. (वू)
8. साल्कपात्तमुत्तन्तं fol. वी र. 1. 7. (वू)
9. गुल्लिस्सात्तिसुत्तन्तं fol. वु र. 1. 5. (ये)
10. कित्ठिगिरिसुत्तन्तं fol. वू र. 1. 7. (यै)

II. c. 3. परिव्वात्तकवग्गी

1. तिविज्जवच्छगीत्तमुत्तन्तं f. वू v. 1. 7. (यी)
2. अग्गिवच्छगीत्तमुत्तन्तं fol. वू र. 1. 3. (यी)
3. बुद्धिमहल्लीयवच्छगीत्तमुत्तन्तं (sic) f. वू v. 1. 9. (यी)
4. दीघनखमुत्तन्तं fol. वे v. 1. 7. (यं)
5. मामग्गियमुत्तं (sic) fol. वी र. 1. 10. (द)
6. सन्दकमुत्तन्तं fol. भ v. 1. 5. (दि)
7. महासकुलदायिसुत्तन्तं fol. भू र. 1. 9. (दु)
8. समणमण्डिकमुत्तन्तं fol. भू र. 1. 1. (दै)
9. बूलसकुलदायिसुत्तन्तं fol. भू र. 1. 7. (दौ)
10. विखानसमुत्तन्तं fol. भे र. 1. 6. (दौ)

II. c. 4. रात्तवग्गी

1. घटीकारमुत्तन्तं fol. भी र. 1. 7. (दौ)
2. रत्तपान्त्तमुत्तन्तं fol. म र. 1. 5. (ध)
3. नखोद्विसुत्तन्तं fol. नि र. 1. 4. (धी)
4. मधुरियमुत्तन्तं fol. मो v. 1. 4. (धु)
5. वीधिरात्तकुमारमुत्तन्तं fol. नू र. 1. 1. (धु)
6. अंगुल्लिवाल्समुत्तन्तं fol. ने v. 1. 6. (धु)
7. पियशात्तिसुत्तन्तं fol. मो र. 1. 7. (धि)
8. ब्राह्मिणिकमुत्तन्तं fol. मौ र. 1. 3. (धि)
9. धम्मवेत्तियमुत्तन्तं fol. मं v. 1. 5. (धि)
10. कण्ठकयात्तमुत्तन्तं fol. व र. 1. 7. (धी)

II. c. 5. ब्राह्मणवग्गी

1. ब्रह्मायुत्तन्तं fol. यी र. 1. 4. (धी)
2. सिल्लिसुत्तं (sic) fol. यु v. 1. 2. (नु)
3. अस्सत्तायनमुत्तन्तं fol. यू v. 1. 7. (नु)
4. घीतमुत्तन्तं fol. यू र. 1. 4. (नु)
5. वंकीमुत्तन्तं fol. यी र. 1. 9. (नु)
6. फसुकारिसुत्तन्तं fol. यं र. 1. 7. (ने)
7. धनजात्तिसुत्तन्तं fol. रं v. 1. 7. (ने)
8. वसिद्धमुत्तन्तं fol. रा v. 1. 9. (ने)

9. सुभगमुत्तन्तं fol. रं r. 1. 9. (नी)

10. संगरवमुत्तन्तं fol. रू v. 1. 6. (नं)

III. उपरियणामकं

III. c. 1. देवदह्णवग्गी

1. देवदह्णनानाममुत्तन्तं fol. रै v. 1. 4. (नः)
2. पञ्चतनयमुत्तन्तं fol. री v. 1. 5. (पि)
3. कित्तिसुत्तन्ती (sic) fol. रं v. 1. 8. (पु)
4. सामहानमुत्तन्ती fol. ल व. 1. 2. (पू)
5. सुनक्खत्तमुत्तन्ती fol. लि व. 1. 2. (पू)
6. अज्जसप्पयवमुत्तन्ती fol. ली र. 1. 10. (पू)
7. गणकमोग्गल्लानमुत्तन्ती f. लु व. 1. 6. (पी)
8. गोपकमोग्गल्लानमुत्तन्ती f. लु व. 1. 1. (पी)
9. महापुष्पमावमुत्तन्ती fol. लू v. 1. 3. (पी)
10. बूलपुष्पमावमुत्तन्ती fol. लू र. 1. 9. (पै)

III. c. 2. अनुपदवग्गी

1. अनुपदमुत्तन्ती fol. लू र. 1. 6. (पै)
2. छत्रिधो धनमुत्तन्ती fol. लै र. 1. 3. (फ)
3. सप्पुरिसत्तनमुत्तन्तं (secundum commentarium (फि), deest titulus in codice nostro propter lacunam folii ली r.).
4. सेवित्तव्वमुत्तन्तं fol. वा v. 1. 2. (फि)
5. बहूधातुकमुत्तन्ती fol. वी र. 1. 1. (पी)
6. रत्तिसिल्लिसुत्तन्ती fol. वी v. 1. 2. (पु)
7. महावत्तारिकमुत्तन्ती fol. वू र. 1. 3. (फू)
8. आनापनसत्तिसुत्तं (sic) fol. वू र. 1. 6. (फू)
9. कावगतसत्तिसुत्तन्ती fol. वू v. 1. 4. (फि)
10. संखाल्पत्तिसुत्तन्तं fol. वे v. 1. 9. (फो)

III. c. 3. सुञ्जतवग्गी

1. बूलसुञ्जतमुत्तं fol. वी र. 1. 2. (फो)
2. महामुञ्जतमुत्तं fol. वी v. 1. 7. (फो)
3. अट्टरियवह्णसुत्तं fol. वः र. 1. 4. (व)
4. वक्कुत्तवेरस्स अट्टरियवह्णसुत्तं f. श र. 1. 5. (वू)
5. दन्तभूणिसुत्तन्तं fol. सि र. 1. 4. (वू)
6. भूणिसुत्तन्तं fol. शु र. 1. 1. (वू)
7. अनुत्तमुत्तन्तं fol. शू v. 1. 2. (वू)
8. उपाक्किल्लियमुत्तन्तं fol. शू v. 1. 7. (वू)
9. वाल्पण्डित्तमुत्तन्तं fol. शे र. 1. 9. (वू)
10. देवदूत्तमुत्तन्तं fol. शी र. 1. 7. (वी)

III. c. 4. विभगवग्गी

1. भट्टिकरत्तियमुत्तन्ती fol. शी v. 1. 8. (वं)
2. आनन्दत्पेरस्स भट्टिकरत्तियमुत्तन्ती fol. शं v. 1. 2. (वं)

3. महाकव्यायनत्पेरस्म भेदकरनियमुत्तन्ती fol. प र. l. 9. (अं)
4. लोमसकन्गीयवेरस्म भेदकरनियमुत्तन्ती fol. पा र. l. 7. (अः)
5. बृलकम्मविभंगमुत्तन्ती fol. पि र. l. 3. (अः)
6. महाकम्मविभंगमुत्तन्ती fol. पू र. l. 4. (भा)
7. सल्लायतनविभंगमुत्तन्ती f. पृ v. l. 9. (भि)
8. उद्दिमविभंगमुत्तन्ती fol. पू v. l. 8. (भी)
9. अरणविभंगमुत्तन्ती fol. पे v. l. 2. (भी)
10. धातुविभंगमुत्तन्ती fol. पो v. l. 7. (भु)
11. सव्वविभंगमुत्तन्ती fol. पी v. l. 9. (भै)
12. दक्खिणविभंगमुत्तन्ती fol. पः r. l. 1. (भै)

III. e. 5. जीवाद्भवन्ती

1. अनायपिण्डकीवाद्भुत्तन्ती f. स व. l. 2. (अं)
2. जन्तीवाद्भुत्तन्ती fol. सा र. l. 9. (अः)
3. पुष्णीवाद्भुत्तन्ती fol. सि र. l. 3. (अः)
4. नन्दीवाद्भुत्तन्ती fol. सु v. l. 3. (आ)
5. बृलराहुल्लोवाद्भुत्तन्ती fol. सू र. l. 6. (मि)
6. ज्ञद्वकवनामो भुत्तन्ती fol. सू v. l. 10. (मि)
7. महासाल्वन्तिकमुत्तन्ती fol. सू v. l. 3. (मी)
8. नेगरविन्दिव्यमुत्तन्ती fol. सू v. l. 3. (मी)
9. पिण्डपातपरिसुद्धिसुत्तन्ती fol. सू v. l. 2. (मी)
10. इन्द्रियभवनासुत्तन्ती fol. से v. l. 10. (मु)

Post titulum उपरिष्णासकं समत्तं subscrip-
tum, exstant hæcce:

पटिसन्धिमानुसीहो गावासना (sic) पिटकत्तये
दानसीलमया पज्जा मम हेतु भवे भवे ।
सिद्धिस्तु । सुभमस्तु । आरोग्यमस्तु ॥

Ad calcem codicis quatuor inveniuntur
folia aliena, quorum priora tria fragmentum
commentarii Singhalensis continent Palici
cujusdam libri, quartum vero preces sollen-
nes Palicas et Singhalenses.

VII.

Papañcasūdani

(olim No. 7. donat. Rask.)

Codex folia 389 palmarum habens, vi-
cenas quinos digitos longa, literis Singha-
lensisibus क-मु signata, eademque scriptura
exarata; paginæ novenas lineas habent. Hisce

foliis præponuntur quatuor alia, non signata,
quæ indicem omnium concionum continent.

In codice inest liber *Papañcasūdani*
(पपञ्चसुद्धनी) inscriptus, sive commentarius
in Majjhima-nikāyam. Celebratio trinitatis
Buddhicæ, in ejusmodi libris solita, ita incipit:
नमो तस्स caett.

कल्पासीतल्लहदये पज्जापञ्जातविहृतमोहृतमं
सतरामत्थीकगुलं बन्दि सुगतं गतिविमुत्तं caett.

Qua celebratione absoluta auctor pergit
hisee versibus partim male factis, partim
corruptis a scribis:

इति मे पसन्मतिगो रतनत्तयवन्दनामये पुञ्जं
यं सुविहृतन्तरायो हुत्वा तस्मानुभावेन ।
महिम्नयमाणसुत्तं कितस्स इध महिम्नागमवरस्स
वुड्ढानुवुद्धसंघणितस्स परिवादनयनस्स ।
अत्यथकासगत्वं अत्यकपा जादितो वसिसतेहि
पञ्चहि संगीता अनुसंगीता व पच्छापि ।
सीहल्लदीपं पन आभाय वसिना महामहिन्देहि
ठपिता सीहल्लभासाय दीपवासीनमत्थाय ।
अपनेत्वाण तत्थाहं सीहल्लभासं मनोस्सं भासं
तन्तिनयानुच्छाविकनरपिन्ती विगतदीपं ।
समवं अचिल्लीक्खिन्ती येरानं येरवंसप्यदीपानं
सुनिपुणविनिच्छयानं महाविहाराधिवासीनं ।
हिट्वा पुनपुनागतमतं अत्वं पकासविस्साणि
सुत्तनस्स व तुदुत्वं चिरट्ठित्थ व धम्मस्स ।

Qui versus dicunt, commentarium Maj-
jhima-nikāyæ a quingentis viris religiosis
compositum et retractatum, deinde a Ma-
hinda in insulam Taprobanen allatum et in-
colarum gratia in linguam Singhalensem ver-
sum, tandem eorum causa, qui sectam Ma-
hāvihāra*) profiteantur, Palica lingua ex-
positum esse. Cæterum Buddhaghosam**)
rogatum a viro venerabili Buddhamitta, so-
dali olim in urbe Mayūra-rūpa-paṭṭana, com-
mentarium conscripsisse, ex ambagibus ver-
bosis ad calcem libri (fol. नु v.) adscriptis
apparet, e quibus hæc apponimus:

*) cfr. Mahāvanso. ed. Turnour. p. 234.

**) cfr. Mahāvanso. p. 251.

... धम्ममूलपरियायं वो भिक्खवे दिसिस्सानीति आरद-
त्ता आदी कल्याणी मस्सि सुंनं गेयं विद्याकरणं गाया
उदानमितिउत्तकं त्रातकमठ्ठागतधम्मं वेदन्तन्ति वचनती
मस्सि कल्याणी सनिद्वानि अरियो छित्तिन्द्रियो ति वचनती
परिवीसनकल्याणी ति ति विप्रकल्याणी मस्सिमनिकावी
महाविपस्सनावन्ति वुत्तो सी वण्णात्रयिन सन्तो हीति ।
एत्तावता च आयात्रितो सुमतिना वेरेन भद्दन्तवुड्ढनिन्ति
पुञ्जे मवूरूपपट्टनाम्हि सदिं वसन्तेन । परादवादि विप्र-
सनस्स मस्सिमनिकायसेट्ठस्स मव्ह पपञ्चसूदनिमत्सकयं
कातुमारदी परमविमुड्ढवुड्ढिवीरिवपतिमण्डितेन
सीलाश्रावस्सन्नद्वादिगुणसमुदयसमुदितेन सनयसमयन्त-
रगहनस्सो गहनसमयेन पञ्चविय्यन्तिसमन्तगतिन तिपिट-
कपरिवन्तिष्पेदि सा अत्यकये (sic) सत्युसासिने जपति-
हत्तञ्जानप्पभावेन महाविद्याकरणेन संपत्तितानितमुखविनि-
ग्गमनधुरोदारवचनल्लवण्युत्तरेण युत्तमुत्तवादिवेरेण महाक-
विना भिनुपटिसंठितापरिस्वारस्सल्लिन्ज्जादिष्पेद्वेदगुणवति-
मणुपे उत्तरिधम्मेषु सुपतिद्वित्तवुड्ढीं वेरवंसप्यदोपां
वेरानं महाविहासवासीनं वंसल्लंकारभूतिं विमुड्ढवुड्ढिना
वुड्ढोसी ति मरुनि गहीतनामधेय्येन पन वेरेन कतायं
पपञ्चसूदनो नाम मस्सिमनिकावत्यकया ॥

Finem totius codicis faciunt haec verba
litteris Barmanicis scripta: कप्पायग्गिनधम्मन्कव-
न्धस्स संटते; vidit fortasse regionem Barma-
nicam, antequam a Raskio in insula Tapro-
bane emptus est.

VIII. IX. X.

Linattha-ppakāsana
(olim No. 6. donat. Rask.)

Tres codices continent unum librum, *Linattha-ppakāsana* (स्तीनत्सव्यकामना*) inscriptum, sive commentarium, quem *Sāriputta-thera* conscripsit in Papanāsūdanim (No. VII). Omnibus communis est scriptura Barmanica.

Codex No. VIII. folia 366 palmarum habet, vicenos digitos longa, litteris Barmanicis क-हे signata, caret autem folio छै; pa-

ginae novenas lineas habent. Illustrat partem Papanāsūdanis, quae primam Majjhimanikāyā partem (मूलपणासकं) enarrat. Solita celebratione absoluta, liber noster fol. का v. l. 2. ad verba कल्याणीतल्लहदयं caët., quae supra exhibita sunt (cfr. No. VII.), explicanda pergīt. Finitur fol. छे r. l. 3. ita: मावस्सन्नियसुनवण्णाय (sic*) स्तीनत्सव्यकामना दिद्विता (sic) पपञ्चसूदनिया आदिकताय मूलपणासलीनत्सव्यकामना. Sequuntur preces et subscriptiones, quum Palicæ tum Barmanicæ.

Codex No. IX. folia 112 palmarum continet, digitos undevicenos et dimidium longa, litteris Barmanicis क-जा signata, quum bis extent सु et सू; paginæ novenas lineas habent. Illustrat mediam partem Papanāsūdanis, quae alteram Majjhimanikāyā partem (मस्सिमपणासकं) enarrat, et finitur (fol. जा v. l. 3.) in verbis: अकायवसुत्त (sic) पञ्चमी वग्गी ति निद्विता च । पपञ्चसूदनिया मस्सिमत्सव्यकवाय मस्सिममूलपणासकवैनाय (sic) स्तीनत्सव्यकामना निद्विता ॥ चिरं तिदत्तु सड्ढो ॥

Codex No. X. folia 165 palmarum continet, undevicenos digitos longa, et litteris Barmanicis क-हे signata; paginæ septenas lineas habent. Illustrat ultimam partem Papanāsūdanis, quae tertiam Majjhimanikāyā partem (उपरिपणासकं) enarrat, et finitur fol. छे r. l. 3. in verbis इन्दिवभवनासुन ॥ सठावतनवग्गी निद्विता, cum titulo Barmanico subscripto.

XI.

Satipaṭṭhāna-sutta
(olim No. 41. donat. Rask.)

Codex folia 102 palmarum continens, octonos denos digitos longa et litteris Singhalensibus क-वू signata, eademque scriptura exarata. Paginæ octonas lineas habent.

Quadraginta priora folia (क-गू) continent concionem *Satipaṭṭhāna-sutta* (सतिपट्टानमुत्त)

*) Sine dubio idem liber est, qui apud Upham (Sacred and historical books, vol. III. p. 185) Satahamahā-sangiyehi-Linarta-vannāna vocatur.

*) Majjhimanikāyo et Papanāsūdanī तस्सन्निय pro वल्ल-
निय exhibent.

inscriptam, quæ decima est primi capituli primæ partis Majjhimanikâyæ, una cum analysi verborum hunc in modum:

एवम्मे सुतं एकं समं भगवा कुल्लु विहरति काम्मास (sic) धम्मं नाम कुल्लं निगमो (sic) तत्र खी भगवा भिक्खु आमन्तेमि भिक्खवी ति भदन्ते ति ते भिक्खु भगवती पव्वस्सीमुं भगवा एतद्वीच ॥

एवं मे सुतं । मे एवं सुतं । मे सुतं एवं । एकं समं । भगवा कुल्लु । काम्मास धम्मं नाम । निगमो । विहरति । तत्र खी । भगवा । भिक्खवी ति । भिक्खु । आमन्तेमि । ते भिक्ख । भदन्ते ति । भगवती । पव्वस्सीमुं । भगवा । एतद्वीच ॥

Cætera folia (मू-ञ्) continent commentarium Singhalensem ejusdem concionis.

XII.

Vammika-sutta

(olim No. 44. donat. Rask.)

Codex folia 17 palmarum continens, quinos denos digitos longa, literis Singhalensibus क-ख signata, eademque scriptura exarata; paginæ denas aut undenas lineas habent.

Codex continet concionem *Vammika-sutta* (वग्गीकसुत्त) dictam, quæ est tertia tertiæ capituli primæ partis Majjhimanikâyæ, una cum commentario Singhalensi.

Ad calcem inveniuntur aliena octo folia literis Singhalensibus क-कू signata, eademque scriptura rudi exarata, quæ continent fragmentum Singhalensis alicujus libri.

XIII.

Samyutta-nikâyo

(olim. No. 4. donat. Rask.)

Codex folia 346 palmarum continens, videnos septenos digitos longa et literis Singhalensibus कि-कू signata, prima vero tria numeris carent. Scriptura Singhalensi exarata. Paginæ plerumque denas lineas habent.

In codice inest collectio concionum Buddhæ, quæ *samyutta* et *saññatta* (संयुत्त et संज्ञत्त) vocantur, unde liber titulum *Samyuttanikâyo* (संयुत्तनिकायो) habet. Liber in quinque partes (वग्ग) divisus est; concionum vero, quæ his continentur, aliæ unius, aliæ plurium capitulum sunt, quæ item *vagga* (वग्ग) nominantur, et plerumque numero, rarius titulo signantur. Singulæ partes et conciones sunt:

I. Pars, सगावग्गी; hic enim, quamquam serius (fol. ग: v. lin. ult.) adscriptus, videtur esse titulus primæ partis, quæ continet undecim conciones:

1. द्वैतसंयुत्तं octo capitulum: I. fol. 2. r. 1. ult. — 2. नन्दवग्गी fol. कि र. 1. ult. — 3. सन्तिवग्गी fol. की र. 1. 2. — 4. सतुत्तवग्गी fol. कु र. 1. 10. — 5. आदित्तवग्गी fol. कू र. 1. 4. — 6. त्रयवग्गी fol. कू v. 1. 1. — 7. अट्टवग्गी fol. कू v. 1. 7. — 8. इत्तवग्गी fol. कू र. 1. 8.
2. द्वैतसंयुत्तं trium capitulum: I. fol. कू v. 1. 2. — 2. fol. कू र. 1. 10. — 3. fol. कै v. 1. 7.
3. कौसल्यसंयुत्तं trium capitulum: I. fol. की v. 1. 8. — 2. fol. खा र. 1. 8. — 3. fol. खी v. 1. 1.
4. नारसंयुत्तं duorum capitulum: I. fol. खु v. 1. 4. — 2. fol. खू v. 1. 5.
5. भिक्खुणोसंयुत्तं fol. खे र. 1. 1.
6. ब्रह्मसंयुत्तं duorum capitulum: I. fol. खी v. 1. 4. — 2. fol. ख: r. 1. 1.
7. ब्राह्मणसंयुत्तं duorum capitulum: I. उरहत्तवग्गी fol. गा v. 1. 1. — 2. उपासकवग्गी fol. गु र. 1. 10.
8. वंगीसंयुत्तं fol. गू v. 1. ult.
9. वनसंयुत्तं fol. गू v. 1. 4.
10. वक्खसंयुत्तं fol. गे v. 1. 1.
11. सकूसंयुत्तं duorum capitulum: I. fol. गै र. 1. 3. — 2. fol. ग: r. 1. 2.

II. pars, quæ निदानवग्गी inscribi videtur, incipit a verbis नग्गी तस्स भगवती cætt., et novem continet conciones, quæ omnes præter octavam संज्ञत्त vocantur:

1. अग्गिसमयसंज्ञत्तं novem capitulum: I. बुद्धवग्गी fol. चि v. 1. 2. — 2. आहारवग्गी fol. वृ र. 1. 6.

- 3. दसवत्सवग्गी fol. वे v. l. 6. — 4. कला-
ःकवन्तियवग्गी fol. घ: r. l. 2. — 5. गहृपतिय-
ग्गी fol. डा v. l. 4. — 6. दसवत्सवग्गी fol. डु
v. l. 1. — 7. महावग्गी fol. डी r. l. ult. —
8. सनणव्राह्मणवग्गी fol. डी v. l. 4. — 9. fol.
डं r. l. 5
2. धातुसंज्ञते quatuor capitum: 1. नान्तवग्गी
fol. च r. l. 10. — 2. fol. ची v. l. 10. — 3.
कम्मपवग्गी fol. चु v. l. 6. — 4. वतुभातुव-
ग्गी fol. चृ r. l. 7.
3. अनगतसंज्ञते duorum capitum: 1. fol. चू
v. l. 8. — 2. fol. चू r. l. 3.
4. कम्मपसंज्ञते fol. च: v. l. 3.
5. ल्हाभसकूसंज्ञते quatuor capitum: 1. fol. छ v.
l. 10. — 2. fol. छ र. l. 4. — 3. fol. छि r.
l. 1. — 4. fol. छि v. l. 6.
6. राह्वसंज्ञते duorum capitum: 1. fol. छी v.
l. 3. — 2. fol. छु r. l. 7.
7. लखणसंज्ञते duorum capitum: 1. fol. छू r.
l. 1. — 2. fol. छू v. l. 1.
8. औपन्मसंयुते fol. छू r. l. 3.
9. भिक्खुसंज्ञते fol. छू r. l. 10.

III. pars खन्धवग्गी, quæ, ut priores, incipit
et undecim continet conciones, quæ sunt:

1. निपाते केन्ततीनिपणासकं, ut videtur inscripta
et in tres particulas quinorum capitum
divisa: A. मूलपणासकं — 1. नकुलपितुव-
ग्गी fol. छं r. l. 2. — 2. अनियुवग्गी fol.
छ: r. l. 1. — 3. भावग्गी fol. ज v. l. 5.
— 4. नतुम्हाकवग्गी fol. जि v. l. 3. — 5.
अतदीपवग्गी fol. जू r. l. 3. — B. मल्लिनपणा-
सकं — 1. उपासकवग्गी fol. जू v. l. 7. — 2.
अरहन्तवग्गी fol. जै v. l. 1. — 3. खन्धनियव-
ग्गी fol. जा r. l. 5. — 4. वेवग्गी fol. जु v.
l. 2. — 5. पुण्ड्रवग्गी fol. जी v. l. 7. — C. वल्ल-
पणासको — 1. अतवग्गी fol. झी v. l. 8. —
2. धम्मकषिकवग्गी fol. ज्ञ: v. l. 6. — 3. अवि-
ज्ञावग्गी fol. जा r. l. 2. — 4. कुक्कुटवग्गी
fol. जा v. l. 7. — 5. दिट्ठिवग्गी fol. जी r. l. 8.
2. राधसंयुते trium capitum: 1. fol. जु v. l. 1.
— 2. fol. जू r. l. 2. — 3. जावानतवग्गी
fol. जू r. l. 4.

3. दिट्ठिसंयुते fol. जी r. l. 6.
4. ओक्कुत्तसंयुते fol. जी v. l. ult.
5. क्किल्लिसंयुते fol. जं r. l. 4.
6. मारियुत्तसंयुते fol. ज: r. l. 3.
7. उप्पादसंयुते fol. ज: r. l. 8.
8. सुपणसंयुते fol. ट v. l. 5.
9. गन्धव्रकायसंयुते fol. टा v. l. 1.
10. वल्लाहकसंयुते fol. टि r. l. 5.
11. वच्छनीत्तसंयुते fol. टी r. l. 4.

IV. pars सजायतनवग्गी inscribitur; incipit
ut cæteræ, et has octo conciones continet:

1. Sine titulo subscripto; quatuor parti-
culis, पणासकं dictis, constat, quarum
priores tres quina, ultima vero quatuor
tantum capita continet, quæ sunt. A.
पठनो पणासको — 1. अनियुवग्गी fol. दू v.
l. ult. — 2. यनकवग्गी fol. दू v. l. 1. — 3.
सव्ववग्गी fol. टे v. l. ult. — 4. त्रातिधम्म-
वग्गी fol. टे r. l. 5. — 5. अनियुवग्गी fol.
टे v. l. 1. — B. — 1. (6) अत्रिस्तावग्गी fol.
टी v. l. 3. — 2. (7) निमत्तवग्गी fol. टं v.
l. 5. — 3. (8) निलानवग्गी fol. ठ v. l. 5. —
4. द्धतवग्गी fol. ठी v. l. ult. — 5. (10)
ज्ञत्तवग्गी fol. ठू v. l. 4. — C. — 1. योग-
क्खिनवग्गी fol. दू v. l. 4. — 2. लोक्कामगु-
णवग्गी f. ठे v. l. 8. — 3. गहृपतियवग्गी f. ट:
r. l. 6. — 4. देवदाहवग्गी fol. उ v. l. 3. —
5. नवपुराणवग्गी fol. उि r. l. 10. — D. व-
तुत्तपणासकं — 1. नन्दिकखवग्गी fol. डी v.
l. 6. — 2. सट्ठियवग्गी fol. डू r. l. 4. —
3. समुद्धवग्गी fol. डू r. l. 3. — 4. जामोवि-
सवग्गी fol. डं r. l. 2.
2. वेदनासंज्ञते trium capitum: 1. सनायवग्गी
fol. ढ v. l. 2. — 2. र्ह्णितवग्गी fol. ढी v.
l. 2. — अदूसतपरिवायवग्गी fol. हू r. l. 2.
3. मातुगामसंयुते fol. हू v. l. 3.
4. जम्बुख्वाहकसंयुते fol. हू r. l. 6.
5. चित्तसंयुते fol. णि r. l. 2.
6. नामणोसंयुते fol. णी v. l. 8.
7. असंखतसंयुते duorum capitum: 1. fol. णं
r. l. 6. — 2. fol. ण र. l. 5.
8. अज्जाकतसंयुते fol. तू r. l. 8.

V. pars titulo caret, sed ut cæteræ quatuor partes, incipit et duodecim conciones continet:

1. मग्नसंयुतं tredecim capitum: 1. fol. नू r. 1.10. — 2. fol. ते v. 1.1. — 3. fol. ते r. 1.10. — 4. fol. ती r. 1.2. — 5. अञ्जति-द्विपिव्यालि fol. ती v. 1.10. — 6. सुरिवे पिव्यालि fol. ती v. 1.6. — 7. 8. 9. deesse videntur; index concionis hæc habet: छद्दु यो (sic) सुरिवेन घ। बहुकते सतनी वग्गी उष्यादी अद्दुनेन व। नदीसवग्गी नवमी दसमी अप्पमदिन; in hisce vero foliis (ती-तः) solus titulus invenitur bis एकधम्मपिव्यालि fol. तं r. 1.10. et fol. तः r. 1.6. — 10. अप्पनादवग्गी fol. व r. 1.5. — 11. वल्लकरणीयवग्गी fol. चि r. 1.5. — 12. फस्सनवग्गी fol. धी r. 1.5. — 13. जीधवग्गी fol. धी v. 1. ult.
2. वीस्संगसंयुतं quatuordecim capitum: 1. fol. वू r. 1.10. — 2. fol. वू v. 1.3. — 3. उदायिवग्गी fol. वे r. 1.3. — 4. निवरणवग्गी fol. वे v. 1.7. — 5. चकूवत्तिवग्गी fol. धी v. 1.4. — 6. वीस्संगछद्दुकं fol. दि r. 1. ult. — 7. अनापातवग्गी fol. दी r. 1.4. — 8. निरोधवग्गी fol. दी r. 1.5. — 9. deest. — 10. अप्पनादवग्गी fol. दी r. 1.6. — 11. वल्लकरणीयवग्गी fol. दी r. 1.7. — 12. निरोधवग्गी fol. दी r. 1.8. — 13. जीधवग्गी fol. दी r. 1.8. — 14. fol. दी r. 1.9.
3. सतिपट्टानसंयुतं quinque capitum: 1. अम्बपालिवग्गी fol. दू r. 1.1. — 2. नाक्खवग्गी fol. दू v. 1.2. — 3. सीलदिट्ठिवग्गी fol. दे r. 1.3. — 4. अनुसत्तिवग्गी fol. दी r. 1.2. — 5. अमतवग्गी fol. दी r. 1.6.
4. इन्द्रियसंयुती septem capitum: 1. मुदकवग्गी fol. दे v. 1.5. — 2. मुदुतरवग्गी fol. दे v. 1.4. — 3. त्तल्लिन्द्रियवग्गी fol. घ r. 1.7. — 4. उष्यटिवग्गी fol. धा v. 1.4. — 5. त्तरावग्गी fol. धु r. 1.1. — 6. fol. धू v. 1.4. — 7. सबोधिवग्गी fol. धु r. 1.6.
5. सम्मप्यदानसंयुतं fol. ध र. 1.8.
6. इडिपादसंयुतं sex capitum: 1. चापात्तवग्गी fol. धू v. 1.4. — 2. पासादप्पनवग्गी fol. धी v.

- 1.4. — 3. जयोनूणवग्गी fol. धः r. 1.8. — 4. fol. धः r. 1.10. — 5. fol. धः r. 1. ult. — 6. fol. धः v. 1.1.
7. अनुद्वसंयुतं fol. नि r. 1.7.
8. सानसंयुतं fol. नि v. 1.5.
9. अनापातसंयुतं duorum capitum: 1. एकधम्मवग्गी fol. नू v. 1.10. — 2. fol. नू r. 1.6.
10. सीतापत्तिंसंयुतं quinque capitum: 1. fol. नी v. 1.10. (medio caret, lacuna enim fol. नै v. 1.7. incipiens, usque ad fol. नी v. progreditur) — 2. सहस्सकारवग्गी f. व r. 1.2. — 3. सरकानिवग्गी fol. वू v. 1.7. — 4. पुञ्जाभिसन्दवग्गी fol. वू v. 1.5. — 5. सगावाभिसन्दवग्गी fol. वू r. 1.1.
11. Sine titulo; sex capitum: 1. fol. पो v. 1.3. — 2. पवत्तनवग्गी fol. पः r. 1.6. — 3. कीटिगामवग्गी fol. फ v. 1.2. — 4. सोसपायणवग्गी fol. फि v. 1.3. — 5. पपातवग्गी fol. फू r. 1.6. — 6. अभिसमवग्गी f. फू v. 1.2.
12. सञ्चुसंयुतं quatuor capitum: 1. चकूपिव्याल्लपठमवग्गी fol. फू r. 1.2. — 2. fol. फू r. 1.8. — 3. fol. फू v. 1.3. — 4. fol. फू v. 1.4.

Libro præponitur folium alienum Palicum, quod ad librum aliquem Buddhicum pertinet; exstat lin. 3. titulus मूसवादवग्गी निर्दिती न.

XIV.

Anguttara-nikāyo
(olim No. 5. donat. Rask.)

Codex folia 502 palmarum continens, vicenos quaternos digitos longa, literis Singhalensibus क-सू signata, eademque scriptura exarata; paginæ novenas aut denas lineas habent.

In codice inest collectio concionum, cæteris similium, quæ *Anguttara-nikāyo* (अंगुत्तरनिकायौ) inseribitur. Liber constat undecim sectionibus, quæ Nipātæ (तिपात्त) vocantur et aliæ alium capitum (वग्ग) numerum continent. E versu ad calcem codicis adscripto patet, librum 9557 *sutta* continere:

नवमुनसहस्रानि भिद्यो पञ्चसतानि च
सप्तपञ्चासमुन्नन्ता अंगुनरसमायुताति ॥

Liber, ut caeteræ concionum collectiones, incipit a verbis: एवम्मे सुते । एकं सग्यं भगवा सावत्वियं विहरति त्रैतवने जनापारिण्डुकस्य आरमि । तत्र खी भगवा भिक्खू आमन्तिसि भिक्खवी ति cætt. Singulæ sectiones et capita sunt:

I. sectio (एकनिपातस्य मुनसहस्रं) quindecim capitum: 1. fol. का r. 1.4. — 2. fol. का v. 1.6. — 3. fol. क्रि r. 1.2. — 4. fol. क्रि r. 1.9. — 5. fol. क्रि v. 1.10. — 6. fol. की r. 1.7. — 7. fol. की v. 1.7. — 8. fol. कु r. 1.7. — 9. fol. कु v. 1.9. — 10. fol. कू v. 1.3. = 1. fol. कू v. 1.7. — 2. fol. कू v. 1.10. — 3. fol. कू r. 1.3. — 4. fol. कू r. 1.2. — 5. fol. के v. 1.2.

II. sectio (दूकनिपात) septendecim capitum: 1. fol. की v. 1.9. — 2. fol. ख r. 1.4. — 3. fol. ख v. 1.3. — 4. fol. खी r. 1.3. — 5. fol. खू v. 1.9. (पठनपणासकी) — 6. fol. खू v. 1.9. — 7. fol. खू r. 1.7. — 8. fol. खू v. 1.3. — 9. fol. खू v. 1.7. — 10. वल्लवग्गी fol. खू r. 1.9. (दुतियपणासकी) — 11. आसावग्गी fol. खू v. 1.5. — 12. आसावनवग्गी fol. खू v. 1.3. — 13. दानवग्गी fol. खू r. 1.1. — 14. सत्यारवग्गी fol. खू r. 1.9. — 15. समापतिवग्गी fol. खू v. 1.5. (ततियो पणासकी) — 16. कीधवग्गी fol. खे v. 1.1. — 17. fol. खे r. 1.1.

III. sectio (तिकनिपातकी) quindecim capitum: A. पठनो पणासकी — 1. वाल्लवग्गी fol. खी r. 1.7. — 2. र्यकारवग्गी fol. ग r. 1.2. — 3. पुगल्लवग्गी fol. ग v. 1.2. — 4. देवदूतवग्गी fol. गु v. 1.7. — 5. वल्लवग्गी fol. गै r. 1.3. — B. — 1. ब्राह्मणवग्गी fol. घा v. 1.7. 2. महावग्गी fol. घः r. 1.2. — 3. जानन्दवग्गी fol. जे r. 1.3. — 4. सनणवग्गी fol. जू v. 1.2. — 5. लीणफल्लवग्गी fol. जे v. 1.7. — C. खुद्दपणासकी ततियो — 1. सबोधिपग्गी fol. ऊः r. 1.10. — 2. आपायिकवग्गी fol. खि r. 1.5. — 3. fol. चू r. 1.9. — 4. fol. चू v. 1.5. — 5. मंगल्लवग्गी fol. चू r. 1.10.

IV. sectio (चतुर्कुं) viginti septem capitum:

A. पठनो पणासकी — 1. fol. खं r. 1.4. — 2. चरवग्गी fol. खं v. 1. ult. — 3. उल्लवल्लवग्गी fol. छु v. 1.5. — 4. चकूवग्गी fol. कू r. 1. ult. — 5. रोहितसवग्गी fol. छे v. 1.2.

B. दुतियो पणासकी — 6. पुञ्जाभिसन्दनवग्गी fol. छः r. 1.4. — 7. पत्तकम्मवग्गी fol. छि v. 1.7. — 8. अपणकवग्गी fol. नु v. 1.9. — 9. मयल्लवग्गी (sic) fol. नू v. 1.3. — 10. अमुरवग्गी fol. ने r. 1.8. — C. ततियो पणासकी — 1. fol. न व. 1.9. — 2. fol. णा v. 1.3. — 3. fol. घू v. 1.10. — 4. पुगल्लवग्गी fol. घू r. 1.10. — 5. आभासवग्गी fol. घू v. 1.9.

D. महापणासकं चतुत्वं — 1. fol. घू v. 1.10. — 2. fol. ङो v. 1.3. — 3. fol. ज व. 1.9. — 4. योधनीववग्गी fol. जु r. 1.10. — 5. महावग्गी fol. ट r. 1.5. — E पणासकं पञ्चमं — 1. सण्णिसवग्गी fol. टि v. 1.4. — 2. सोभनवग्गी fol. टो r. 1.3. — 3. सुवहितवग्गी fol. टो v. 1.6. — 4. fol. दू v. 1.1. — 5. आपतिभवग्गी fol. दू v. 1.1. — 6. अभिञ्जावग्गी fol. टे r. 1.4. — 7. fol. टै r. 1.3.

V. sectio (अंगुनरपञ्चकं) viginti septem capitum: A. पठनो पणासकी — 1. सेखवल्लवग्गी fol. टौ r. 1.5. — 2. वल्लवग्गी fol. ठ र. 1.6. — 3. पञ्चगिकवग्गी fol. ठा v. 1.3. — 4. मुनवग्गी fol. ठू r. 1.7. — 5. मुण्डरासवग्गी fol. ठू r. 1.10. — B. दुतियो पणासकी. — 6. निवरणवग्गी fol. ठौ v. 1.2. — 7. संजावग्गी fol. ठं v. 1.2. — 8. योधनीववग्गी fol. ठू r. 1.5. (cfr. IV. D. 4.) — 9. वेरवग्गी fol. ठू r. 1.6. — 10. ककुधवग्गी fol. ठे v. 1.3.

C. — 11. फामुविहारवग्गी fol. डो r. 1.3. — 12. जानन्दवग्गी fol. डं v. 1.5. — 13. गिल्लवल्लवग्गी fol. ढ र. 1.4. — 14. सन्नवग्गी fol. ढु v. 1.6. — 15. निकण्टकवग्गी fol. ढू r. 1.7.

D. — 16. धम्मवग्गी fol. ढे r. 1.9. — 17. आघातवग्गी fol. ढः v. 1.1. — 18. fol. णि v. 1.10. — 19. अरञ्जवग्गी fol. णु v. 1.1. — 20. महावग्गी fol. णे r. 1.1. — E. पञ्चमो पणासकी. — 1. कित्थिल्लवग्गी fol. णी r. 1.4. — 2. fol. णं r. 1.10. — 3. fol. णः v. 1.3. —

4. fol. ता r. 1.7. — 5. fol. ति r. 1.4. — F. — 6. fol. ती r. 1.5. — 7. fol. तु r. 1.7. (inscribitur quidem वग्गो अट्टमी, nullus vero exstat septimus).

VI. sectio (छत्रुनिपातो) undecim capitum: 1. अहतेयवग्गो fol. तृ v. 1.7. — 2. कर्णीयवग्गो fol. ती v. 1.3. — 3. fol. वो v. 1.2. — 4. fol. वृ v. 1.2. — 5. fol. वः v. 1.5. — 6. महावग्गो fol. दौ r. 1.8. — 1. देवतावग्गो fol. दः v. 1.3. — 2. अरहत्तवग्गो fol. धा r. 1.1. — 3. सीतिवग्गो fol. धि r. 1.8. — 4. अयनिं-सवग्गो fol. धी r. 1.7. — 5. कित्तिवग्गो fol. धु r. 1.7.

VII. sectio (सत्तकी) septem capitum: 1. सत्तनिपातवग्गो fol. धृ v. 1.7. — 2. अनुसयवग्गो fol. धृ v. 1.6. — 3. वत्तिवग्गो fol. धी r. 1.2. — 4. देवतावग्गो fol. धः r. 1.5. — 5. महासंजावग्गो fol. जृ r. 1.5. — 6. अच्चाकतवग्गो fol. नं v. 1.1. — 7. महावग्गो fol. पृ v. 1.5.

VIII. sectio (अट्टनिपाते) octo capitum: 1. fol. फ r. 1.4. — 2. fol. फे r. 1.6. — 3. गृहपतिवग्गो fol. वा r. 1.4. — 4. दानवग्गो fol. वु r. 1.7. — 5. उपोसयवग्गो fol. वे v. 1.1. — 6. सजाथानकवग्गो fol. वः v. 1.3. — 7. fol. भु v. 1.4. — 8. यमकवग्गो fol. भृ v. 1.4.

IX. sectio (नवकं) novem capitum: 1. संवीथपक्खियवग्गो fol. नि r. 1.9. — 2. सीहनादवग्गो fol. नू r. 1.2. — 3. सत्तावासवग्गो fol. नै v. 1.5. — 4. महावग्गो fol. वृ v. 1.2. — 5. पञ्चान्तवग्गो fol. वृ v. 1.1. — 6. खिमवग्गो fol. वृ v. 1.6. — 7. सतिपट्टानवग्गो fol. वृ v. 1.4. — 8. सम्मण्यदानवग्गो fol. वृ v. 1.5. — 9. इडिपादवग्गो fol. वृ v. 1.6.

X. sectio (दसननिपातो) viginti capitum: A. पट्ठने पणासकं — 1. fol. यो v. 1.5. — 2. fol. रा v. 1.6. — 3. महावग्गो fol. रै r. 1.9. — 4. उपासिवग्गो fol. री v. 1.2. — 5. fol. त्ता r. 1.2. = पणासकी दुतियो — 1. fol. त्त्तु v. 1.9. — 2. यमकवग्गो f. त्ते v. 1.8. — 3. कण्ठकवग्गो f. व v. 1.10. — 4. वेस्वग्गो f. वृ r. 1.1. — 5. उपासकवग्गो fol. या v. 1.1. — C. समा-

दिट्ठिपणासकं — 1. fol. श्रु v. 1.4. — 2. पञ्चो-रोहनीयवग्गो fol. श्रु r. 1.2. — 3. परिसुद्धवग्गो fol. श्रु r. 1.3. — 4. साधुवग्गो fol. श्रु v. 1.8. — 5. उरियवग्गो fol. शे r. 1.10. — D. पणासकं — 11. (sic) fol. पा r. 1.2. — 12. साधुवग्गो fol. पा v. 1.5. — 13. उरियवग्गो fol. पि r. 1.7. — 14. fol. पि v. 1.4. — 15. fol. पृ r. 1.9.

XI. sectio (एकादसनिपातो) duorum capitum: 1. निम्सयवग्गो fol. पो v. 1.10. — 2. fol. मृ r. 1.8.

XV.

Navanipāta

(olim sine numerō.)

Codex mancus, ut nunc est, folia 28 palmarum habens, digitos duodevicesos et dimidium longa, literis Barmanicis ङ-टि signata, eademque scriptura exarata. Paginæ denas lineas habent.

In codice inest fragmentum libri Palici, qui e genere concionum Buddhæ esse, et Navanipāta (नवनिपात) inscribi videtur; hic enim titulus bis exstat, fol. जः r. 1.10. नवनिपातपरियुष्णामनं (sic) et fol. टि r. 1.4. in exitu libri: इमे नवधम्मा भवितव्वाप्ति नवनिपाते समंते परियुष्णं. Codex initio carens, incipit a verbis: परिकखराणं इमस्स जाराहपरिणाहस्मि वदामि । एवं खी भिक्खवे caett., et in eo quinque exstant capitum tituli, qui sunt: 1. वग्गो ततियो fol. झी r. 1.9. — 2. वग्गो वतुर्यो fol. जी r. 1.1. — 3. वग्गो पञ्चमी fol. जः r. 1.9. — 4. वग्गो पट्ठमी fol. ट r. 1.1. — 5. वग्गो दुतियो fol. टा v. 1.2.

XVI.

Dhammapada

(olim No. 11. donat. Rask.)

Codex folia 28 palmarum continens, digitos duodenos et dimidium longa, literis Singhalesibus ङ-झै signata, eademque scriptura rudi exarata. Paginæ octonas lineas habent.

In codice inest liber *Dhammapada* (धम्मपद^{*)}) in scriptus, qui inter quindecim Khuddanikāyā partes secundum tenet locum^{**}), et varias admonitiones et adhortationes Buddhæ continet, in viginti sex sectiones (वग्ग) distributas, quæ sunt: (numeri uncis inclusi paginas commentarii No. XVII. indicant).

1. यमकवग्गी fol. क्रि. r. l. 2. (गि. v. l. 2.)
2. जणनादवग्गी fol. क्रि. v. l. 5. (घौ. r. l. 5.)
3. चित्तवग्गी fol. की. r. l. 7. (डू. v. l. 8.)
4. पुण्यवग्गी fol. कु. r. l. 5. (खै. r. l. 6.)
5. वात्तवग्गी fol. कूर. l. 3. (जी. r. l. 8.)
6. पण्डितवरग्गी fol. कूर. l. 1. (जः. r. l. 3.)
7. अरहत्तवग्गी fol. कूर. v. l. 4. (ध्रु. r. l. 6.)
8. सहस्रवग्गी fol. कूर. v. l. 4. (अ. v. l. 8.)
9. पापवग्गी fol. कूर. l. 8. (अः. v. l. 6.)
10. ढण्डवग्गी fol. कूर. l. 8. (दू. r. l. 10.)
11. जरावग्गी fol. के. r. l. 3. (ठ. r. l. 3.)
12. अत्तवग्गी fol. के. v. l. 6. (दृ. r. l. 2.)
13. लोकावग्गी fol. कै. v. l. 2. (हो. v. l. 2.)
14. बुद्धवग्गी fol. की. v. l. 6. (डू. v. l. 9.)
15. सुखवग्गी fol. की. v. l. 3. (डो. v. l. 1.)
16. पियवग्गी fol. के. r. l. 8. (हा. v. l. 8.)
17. कीधरवग्गी fol. कः. r. l. 7. (हू. r. l. 10.)
18. मत्तवग्गी fol. ख. v. l. 3. (णा. r. l. 3.)
19. धम्मदूवग्गी fol. खा. v. l. 2. (णु. r. l. 8.)
20. मग्गवग्गी fol. खि. v. l. 4. (णे. r. l. 8.)
21. पक्खिणवग्गी fol. खी. v. l. 5. (ता. r. l. 8.)
22. निरयवग्गी fol. खु. v. l. 5. (तु. v. l. 8.)
23. नामवग्गी fol. खु. v. l. 3. (तै. r. l. 6.)
24. तण्हावग्गी fol. खु. r. l. 7. (वु. r. l. 8.)
25. भिक्खुवग्गी fol. खु. v. l. 5. (द. r. l. 1.)
26. ब्राह्मणवग्गी fol. खै. r. l. 5. (धे. r. l. 4.)

XVII.

Dhammapadassa atthavappanā

(olim No. 12. donat. Rask.)

Codex folia 298 palmarum continens, digitos vicenos binos et dimidium longa, li-

teris Singhalensibus कथे signata, (unum enim folium duos numeros तू et ते exhibet), eademque scriptura exarata. Paginae denas lineas habent.

Codex continet librum *Dhammapadassa atthavappanā* (धम्मपदस्स अत्ववपणा) inscriptum, sive commentarium in *Dhammapadam* a *Buddhaghosa* e libro Singhalensi versum et conscriptum. Incipit enim commentarius, solitis celebrationibus absolutis, ab hisce versibus:

तं तं कलणनागन्म धम्माधम्मिणु क्रीविदो
सम्पन्नसङ्गमपदो सत्त्वा धम्मपदे सुणे ।
द्विसि कलणविनासग्नुस्साहितनानसो
वं व द्वित्रमनुस्सानं पीतिण्णोऽश्वद्वनं ।
परंपरता तस्स निवुणा अत्ववपणा
या तम्बपण्णिदीपिन्हि दीपभासाय संठिता ।
न साधयति सेवानं सत्तानं हितसंपदं
अण्विवनानं सधिय्व सञ्जलीकस्स सा हितं ।
इति आसिंसनानिनं दन्तनं सनात्रारिणा
कुमारकस्सपिनाहं वेरेण विखेतसा
सङ्गमद्वितिक्रानिनं सकुच्चुमानियायिती ।
तं भासमतिवित्पारं गतं व वयनकुं
पहाय तपयित्वाणं (sic) तन्तिभासं मनोरं ।
गावानं व्यञ्जनापदं वं तत्त्व व न भावितं
केवलं तं त्रिभात्रित्वा सेसन्तस्सेवतयी ।
भासन्तरेण भासिस्सं आवहन्ती त्रिभात्रितं
मनुस्सपीतिष्पानीञ्जं अत्वधम्मपनिस्सितं ति ॥

Finitur in versibus:

विहारे अधिरतिनं कारितन्हि कतञ्जुना
पासोदो मिरिकुट्ठस्स रञ्जी विहस्ता नया ।
अत्वव्यञ्जनसंपन्नं अत्वाय व हिताय व
लीकस्स लीकनावस्स सङ्गमद्वितिकन्वता ।
तासन्त्वकयनेतं करीत्तेण सुनिग्गलं
दासत्तपिपनाणाय भाणवारिहि पाल्लिया ।
वं पत्तं कुसलं तेण कुसला सञ्जवाणिणं
सञ्जे इस्सन्तु संकण्णा फल्लं नाम धुरं फल्लं ति ॥

परमविमुद्भवुदि[†] caetera, quæ ex *Papanāśudani* (p. 25. a. l. 10.) exhibita sunt, usque ad क्ता अवं धम्मपदस्स अत्ववपणा.

Paginae, in quibus finiuntur singulae sectiones, supra exhibitæ sunt (No. XVI.).

^{*)} cfr. Upham. Sacred and historical books. vol. III. p. 212.

^{**}) Mahāvanso ed. Turnour p. LXXV.

E duobus versibus, quos scriba ad calcem libri addidit:

यो कूरुगानवसती सतिमा मरूपी
 मयुप्यतापयसचिकुनघानगुत्ती
 वीती व जीत्तलुपुसीहिनियाणनामी
 सडो मुखी गुणसहस्रपुराधिनायी ॥
 सी सव्वपिटकत्तयसारवेदी (sic)
 सव्वज्जुभात्रमतुलं जणित्थयन्ती
 सडम्मन्निखकगणं परितोसयित्वा
 तिखापयी तिपिटकं सुविमुद्धमेतं ॥

patere videtur, codicem nostrum descriptum esse jussu et auspiciis Ottarupu-sihimiyāṇāe cujusdam, qui totum Piṭakattaya una cum commentariis describendum curaverit.

Codici præponitur alienum folium e libro quodam Palico sumptum, litera Singhalensi ṅa signatum.

XVIII.

Dhammapada et Dampiyāva-sanné
 (olim No. 47. donat. Rask.)

Codex in fine mancus, ut nunc est, folia 92 palmarum habens, digitos septenos denos et dimidium longa, literis Singhalensibus क-खी signata (duo enim folia binos numeros, वृ-वे et वृ-वे exhibent), eademque scriptura exarata. Paginæ octonas lineas habent.

In codice inest liber *Dhammapada* (No. XVI.) cum commentario Singhalensi, *Dam-piyāva-sanné*, quem Dhammasenaya-tissaro quidam conscripsit. Singulæ sectiones finiuntur: 1. fol. कु r. 1. 7. — 2. fol. कू r. 1. 4. — 3. fol. के v. 1. ult. — 4. fol. कं v. 1. 1. — 5. fol. खी r. 1. 6. — 6. fol. खू r. 1. 2. — 7. fol. खू v. 1. 7. — 8. fol. खी r. 1. 2. — 9. fol. खः v. 1. 1. — 10. fol. गी r. 1. 7. — 11. fol. गू r. 1. 8. — 12. fol. ने v. 1. 2. — 13. fol. गी r. 1. 6. — 14. fol. वि r. 1. 9. — 15. fol. घू r. 1. 5. — 16. fol. घू v. 1. 2. — 17. fol. घी r. 1. 4. — 18. fol. छि r. 1. 2. — 19. fol. ऊ r. 1. 6. — 20. fol. ऊ v. 1. 8. — 21. fol. जे r. 1. 8. — 22. fol. ऊः v. 1. 2.

— 23. fol. चि v. 1. 1. — 24. fol. चू r. 1. 2. — 25. fol. ची r. 1. 8. Codex finitur in media interpretatione verborum Palicorum sectionis vicesimæ sextæ:

दिवो तपति आदिहो रत्तिं जभाति वन्दिना
 संनडो खनियी तपति हायि तपति ब्राह्मणी
 जय सव्वमहोरत्तिं बुद्धो तपति तित्ता ॥

(cfr. No. XVI. fol. सू r. 1. 1. et No. XVII. fol. त r. 1. 9.)

XIX.

Suttanipāta et Paramatthajotikā
 (olim No. 8. et 9. donat. Rask.)

Codex folia 185 palmarum habens, duodetricenos digitos longa, literis Singhalensibus क-कू signata, eademque scriptura exarata. Paginæ novenas lineas habent.

Folia viginti sex priora continent librum *Sutta-nipāta* (मुत्तनियात) inscriptum, qui in quindecim *Khuddanikāyæ* partibus quinto loco ponitur*), et brevissimis concionibus atque quæstionibus variis constat. Liber in quinque sectiones (कण्ठ) divisus est, quarum priores quatuor conciones (मुत्त) continent, ultima vero quæstiones (पुच्छा), quæ omnes titulis inscribuntur, a quibus commentarius interdum differt, alios exhibens titulos. Singulæ conciones et quæstiones sunt: (numeri et tituli uncis inclusi ad commentarium pertinent):

I. उरगवग्गी

1. उरगमुत्तं**) fol. का r. 1. 4. (fol. खः r. 1. 5.)
2. धनियमुत्तं fol. का v. 1. 3. (f. गी v. 1. 3.)
3. खग्गविमाणमुत्तं fol. कि r. 1. 6. (f. घू r. 1. 9.)
4. कस्सिभारद्दात्तमुत्तं fol. कि v. 1. 7. (f. वे r. 1. 7.)
5. वुन्दमुत्तं fol. की r. 1. 2. (f. घी v. 1. 9.)
6. परामवमुत्तं fol. की r. 1. 9. (f. घं v. 1. 1.)

*) Turnour. Mahāvansó. p. LXXV.

**) *Uragasuttam* edidit Dr. Fr. Spiegel in libro, qui *Ancedota Palæa* inscribitur.

7. वसन्तसुत्तं fol. को v. l. 9. (अग्निकभारद्वाजसुत्तं) fol. छि v. l. 4.)
8. नैतसुत्तं fol. कु r. l. 2. (f. डू r. l. 1.)
9. हेमवतसुत्तं fol. कु r. l. 9. (कायविच्छन्द-
निकसुत्तं f. डू r. l. 2.)
10. आरुद्रकसुत्तं fol. कु v. l. 7. (f. छि v. l. 9.)
11. पवित्रयसुत्तं fol. कू r. l. 3. (cum sequenti
conjunctum).
12. मुनिसुत्तं fol. कू r. l. 8. (f. सू v. l. 8.)

II. बृहवग्गी

1. रतनसुत्तं fol. कू v. l. 6. (f. छि r. l. 4.)
2. आमगन्धसुत्तं fol. कू r. l. 2. (f. चूर. l. 9.)
3. हिरिसुत्तं f. कू r. l. 3. } maximam partem de-
4. महामंगलसुत्तं fol. } sunt propter lacunam
कू r. l. 8. } magnam fol. छु
5. सूत्रिलीमसुत्तं fol. कू v. l. 3. (f. सू v. l. 10.)
6. धम्मत्रयिसुत्तं fol. कू v. l. 5. (कपिलसुत्तं
fol. नू r. l. 9.)
7. ब्राह्मणधम्मिकसुत्तं fol. कू r. l. 9. (f. जे v. l. 4.)
8. नावासुत्तं f. कू v. l. 2. (धम्मसुत्तं f. जौ r. l. 1.)
9. किंसीलसुत्तं fol. कू v. l. 5. (f. जौ r. l. 6.)
10. उट्टानसुत्तं fol. कू v. l. 6. (f. जे r. l. 5.)
11. राहुलसुत्तं fol. कू v. l. 9. (f. जे r. l. 8.)
12. वंगीससुत्तं fol. कू r. l. 7. (निप्रोधकप्पसुत्तं
fol. ज्ञा r. l. 7.)
13. सम्भापरिव्वाजानियसुत्तं f. कू v. l. 2. (f. सु v. l. 6.)
14. धम्मिकसुत्तं fol. कू r. l. 3. (f. सू r. l. 7.)

III. महावग्गी

1. पञ्चज्जासुत्तं fol. कू r. l. 9. (f. सू v. l. 1.)
2. पधानसुत्तं ibd. v. l. 7. (f. सू v. l. ult.)
3. सुभासितसुत्तं fol. के र. l. 1. (f. छै र. l. 8.)
4. सुन्दरिकभारद्वाजसुत्तं fol. के v. l. 7. (पूरुत्ताससुत्तं
fol. छं v. l. 6.)
5. माघसुत्तं fol. के र. l. 8. (f. छः r. l. 7.)
6. सभियसुत्तं fol. को v. l. 5. (f. जु v. l. 4.)
7. मेलसुत्तं fol. के र. l. 7. (f. जू r. l. 1.)
8. मन्त्रसुत्तं fol. के v. l. 3. (ibd. v. l. 8.)
9. वसिठसुत्तं fol. कः v. l. 4. (f. जी र. l. 3.)
10. कीकालियसुत्तं fol. ख v. l. 4. (f. जी v. l. 9.)
11. तान्त्रकसुत्तं fol. खा r. l. 9. (f. टा v. l. 8.)
12. दयतानुपस्सनासुत्तं fol. खि v. l. 6. (fol.
टी v. l. 6.)

IV. अट्टकवग्गी

1. कामसुत्तं fol. खि v. l. 9. (f. टु v. l. 1.)
2. गुह्यसुत्तं fol. खी r. l. 2. (f. टू v. l. 1.)
3. दुट्टकसुत्तं fol. खी r. l. 4. (f. टू v. l. 1.)
4. सुडुट्टकसुत्तं fol. खी r. l. 7. (f. टू v. l. 2.)
5. परन्टुकसुत्तं fol. खी r. l. 9. (f. टू r. l. 1.)
6. जरासुत्तं fol. खी v. l. 3. (f. टू v. l. 5.)
7. तिसम्मिनेत्थिसुत्तं fol. खी v. l. 3. (f. टू r. l. 7.)
8. परसूत्तं fol. खी v. l. 9. (f. टै र. l. 8.)
9. मानन्दि'यसुत्तं fol. खू r. l. 5. (f. टै v. l. 5.)
10. पुरभिदसुत्तं fol. खू r. l. 8. (f. टौ र. l. 8.)
11. कल्लहविवादपुत्तं fol. खु v. l. 4. (f. टौ र. l. 6.)
12. बृहविव्यूहसुत्तं fol. खू r. l. 1. (मूल्हव्यूहसुत्तं
fol. टं र. l. 2.)
13. महाविव्यूहसुत्तं fol. खू r. l. 7. (f. टः r. l. 2.)
14. तुयटकसुत्तं fol. खू v. l. 4. (f. ठ र. l. 1.)
15. उत्तदण्डसुत्तं fol. खू v. l. 9. (f. ठ v. l. 1.)
16. सारिपुत्तसुत्तं fol. खू r. l. 7. (f. ठा r. l. 6.)

V. परायणवग्गी

1. वत्थुमाया fol. खू r. l. 4. (f. ठी v. l. 7.)
2. अत्रिणमाणवपुच्छा fol. खू r. l. 6. (f. डू r. l. 7.)
3. तिसम्मिनेत्थियनानवपुच्छा f. खू r. l. 7. (f. डू v. l. 2.)
4. पुणकमाणवपुच्छा fol. खू v. l. 1. (f. डू v. l. 7.)
5. नेत्तगुमाणवपुच्छा fol. खू v. l. 5. (f. डू r. l. 5.)
6. धीतकमाणवपुच्छा fol. खू v. l. 8. (f. डू r. l. 9.)
7. उपसीत्रमाणवपुच्छा fol. खू r. l. 2. (f. डू v. l. 8.)
8. नन्दमाणवपुच्छा fol. खू r. l. 5. (f. डू r. l. 2.)
9. हेमकमाणवपुच्छा fol. खू r. l. 6. (f. डू r. l. 4.)
10. तीदेव्यमाणवपुच्छा fol. खू r. l. 8. (f. डू r. l. 6.)
11. कप्पमाणवपुच्छा fol. खू r. l. 9. (f. डू r. l. 8.)
12. जतुकप्पिणवपुच्छा fol. खू v. l. 2. (f. डू v. l. 2.)
13. भद्रावुधमानवपुच्छा fol. खू v. l. 3. (f. डू v. l. 6.)
14. उदयमानवपुच्छा fol. खू v. l. 5. (f. डू r. l. 2.)
15. पोसाळमाणवपुच्छा fol. खू v. l. 7. (f. डू r. l. 6.)
16. नीवरत्तामाणवपुच्छा fol. खू v. l. 8. (f. डू r. l. 9.)
17. पिणियमाणवपुच्छा f. खू r. l. 1. (f. डू v. l. 4.)

Folia 157 (खे.डू) posteriora commen-
tarium libri Suttanipāṭe continent, quem *Pa-
ramatthā-jotikā* (परन्त्यजोतिका) inscribi, et a
Buddhagosa conscriptum esse, quum e ti-
tulis subscriptis patet, tum e versibus ad
calcem libri additis, qui sunt:

इमं मुत्तनिपातस्म करोन्तेनृत्यवर्णनं
 सद्धम्मद्वितिकानिन सय्यन्तं कुयन्तं मया ।
 तस्सानुभावती खिण्यं धम्मं जरियण्वेदिते
 बुद्धिं विरुल्लिखेपुत्तं पापुणातु जयं ज्ञानी ति ।
 परियत्तिपमाणतो धतुयत्तान्तीसभाणत्रारा । परमविमुद्दु-
 द्विवीरियपतिगण्डतेन caett. quæ p. 25. a. l. 10.
 exhibita sunt usque ad verba कता जयं परम-
 त्यज्ञोतिका नाम मुत्तनिपातत्यक्रया ।

ताव तिद्दुत्तु लोकास्मि लोकाणित्यरणिसनं (sic)
 दस्सेन्ती कुलपुत्तानं नयं म्हीलखिवुद्धिया ।
 याव बुद्धी ति नामय्यि मुद्धयित्तस्स तादित्ती
 लोकास्मि लोकाज्जेद्दुस्स पवत्तति महिसिनी ति ॥

Tres lacunæ in commentario sunt, fol.
 जी v., fol. हू v., et tertia permagna inter
 folia चि et चो signata. Commentarius finitur
 in verbis: मुत्तनिपातत्यक्रया निद्विता ॥ बुद्धी भवा
 महं । सिद्धिरस्तु ॥

XX.

Mahā mangala-sutta

(olim No. 29. donat. Rask.)

Codex folia 101 palmarum habens, di-
 gitos ternos denos et dimidium longa, literis
 Singhalensibus क-ञु signata, eademque scrip-
 tura exarata. Paginæ plerumque senas lineas
 habent.

Codex continet concionem *Mahāman-
 gala-sutta* (महानंगलमुत्त) inscriptam, quæ
 quarta est secundæ sectionis libri Suttani-
 pāta: (Nr. XIX.), et una cum analysi ver-
 borum tria folia क-क़ि explet.

Cætera folia (की-ञु) commentarium ver-
 bosum, Singhalensi lingua conscriptum, con-
 tinent, qui *Mahā mangala-sūtra-ārtha-var-
 ṇanaya* inscribitur.

XXI.

Uposatha-sutta

(olim No. 42. donat. Rask.)

Codex in fine mancus, ut nunc est, folia
 105 palmarum continens, senos denos digitos

longa, literis Singhalensibus क-ञु signata,
 eademque scriptura exarata. Paginæ sep-
 tenas aut octonas lineas habent.

Codex tribus partibus constat, quarum
 prima concionem quandam *Uposatha-sutta*
 (उपोसथमुत्त) inscriptam continet, quæ a verbis
 एवम्मे सुत्ते । एकं समयं भगवा सावत्थियं विहरति पु-
 व्वारमि निगारनातुवासदि incipit, et una cum ana-
 lysi verborum sedecim foliis (क-क़ः) absol-
 vitur. Ultima verba sunt: इदमवोचि भगवा
 जत्तमना विसाखा भगवती भासित अभिनन्दि et Sin-
 ghalensia: *Uposatha-sūtra-pada-remumayi*.

Altera pars continet Singhalensem ejus-
 dem concionis commentarium, qui *Posatha-
 sūtra-ārtha-vyākhyānaya* inscribitur, et
 foliis 47 (ख-खं) absolvitur.

In tertia denique parte inest liber Sin-
 ghalensis, cujus titulus non exstat, quum ad
 finem non sit perductus, qui vero de variis
 Buddhæ qualitatibus agit et reliqua 42 folia
 (ग-हू) explet.

XXII.

Satta-sūryodgamana-sūtra

(olim No. 43. donat. Rask.)

Codex folia 68 palmarum continens,
 digitos septenos denos et dimidium longa,
 literis Singhalensibus क-ञु signata, eadem-
 que scriptura exarata. Paginæ octonas li-
 neas habent.

Codex continet concionem quandam *Sat-
 ta-sūryodgamana-sūtra* (सत्तसूर्योद्गमनसूत्र) in-
 scriptam, quæ a verbis एवम्मे सुत्ते । एकं समयं
 भगवा वेसत्थियं विहरति जम्बपाकिकवने incipit, et
 in verbis चक्रवुना सत्या परिनिव्वुतो इति finitur.
 Concio una cum analysi verborum octo foliis
 (क-क़ः) absolvitur.

Reliqua sexaginta folia (कू-ऊ) continent
 Singhalensem ejusdem concionis commen-
 tarium, qui *Satta-sūryodgamana-sūtra-ār-
 tha-vyākhyānaya* inscribitur.

XXIII.

Tirokuddā-sutta et Navārahādi-Bu-
du-guṇa-sannaya

(olim No. 45. donat. Rask.)

Codex folia 72 palmarum continens, duodevicesimos digitos longa, literis Singhalensibus क-रू signata, (duo enim folia eundem numerum ३१ exhibent), eademque scriptura exarata. Paginæ septenas lineas habent.

In codice duo libelli insunt, quorum prior continet brevem quandam concionem, *Tirokuddā-sutta* (तिरोकुदुसुत्त) inscriptam, quæ una cum verborum et analysi et Singhalensi interpretatione tribus foliis (क-किकि) absolvitur. Incipit a versu:

तिरोकुदुसुत्तं तिदुन्ति मन्धिस्सिवाटकेसु व
दारावाहुसु तिदुन्ति जगत्त्वान सके वरंति

Concio finitur (fol. किकि r. l. 7.) in verbis तिरोकुदुसुत्तपदार्थ निनी ॥. Folii किकि paginam versam preces sollemnes occupant.

Alter liber Singhalensis est, *Navārahādi-Budu-guṇa-sannaya* inscriptus, qui novem Buddhæ virtutes foliis 69 (किकि-३) describit.

XXIV.

Dhammaçakka-ppavattana-sutta cætt.
(olim No. 17. collect. Rask. *)

Codex tres libellos continet, quorum folia palmea quinos denos digitos longa et scriptura Singhalensi exarata sunt.

Primus libellus decem folia, literis Singhalensibus क-कू signata, continet, quorum paginæ octonas lineas habent. In eo inest concio, *Dhammaçakka-ppavattana-sutta* (धम्मचककप्पवत्तन सुत्त) dicta, quam in urbe Bāranāsi Buddha habuit. Singulæ sententiæ solito moré analysi verborum instructæ sunt.

Alter libellus constat undecim foliis, literis Singhalensibus क-के signatis, quorum paginæ plerumque novenas lineas habent. Continet Singhalensem ejusdem concionis commentarium, qui *Dham-sak-pavatum-sitra-padāttha* inscribitur.

Tertius libellus argumenti religiosi, lingua Singhalensi compositus, *Aṭapīri karakathā-vastuva* inscribitur, et continet octodecim folia, literis क-खा signata, quorum paginæ senas lineas habent.

Inter libellos alterum et tertium duo folia inveniuntur, literis minutis exarata, e libro aliquo Singhalensi sumpta.

XXV.

Paramatthadīpani

(olim No. 20. donat. Rask.)

Codex folia 219 palmarum continens, vicenos ternos digitos longa, literis Singhalensibus क-के signata, eademque scriptura exarata. Paginæ novenas lineas habent.

In codice inest commentarius, *Paramattha-dīpani* (परमत्वदीपनी), in librum *Theragāthā* (वेग्गाथा) inscriptum, qui in quindecim Khuddanikāyæ libris octavum locum tenet. Scriptor commentarii nomen suum non prodit, et versus, a quibus incipit, celebratione trinitatis Buddhicæ absoluta, dicunt tantummodo, eum commentarios quum in Theragātham tum in Therigātham conscripturum esse; hi versus sunt:

महाकल्पिकं नावं जियसागरपारं
वन्दे निपुणमन्धीरं विवित्रमयदेशनं ।
विज्ञानावरणसंपन्ना वेग नीवन्ति लीकतो
वन्दे तमुत्तमं धम्मं सन्नासंबुद्धपूजितं ।
सोत्तादिगुणसंपन्ना इति मग्गफत्तेसु यी
वन्दे अरियसंघं ते पुञ्जक्खित्तमगुत्तमं ।
वन्दनान्नितं पुञ्जमितं वं रतनत्तये
इतन्तरायी मच्चत्य भूवा भत्तस्स त्रेसा ।
या ता सुभूतिजादीहि क्तकिञ्चिहि तादिहि

*) Nuper de fratre Raskii emptus; cfr. Rasks samlede Aftandlinger, vol. III. p. 18. n.

वेरोहि भामिता गावा वेरोहि व निरामिसा ।
 उदानादिविधिना (sic) गम्भीरा निपुणा सुगा
 मुञ्जतापटिसंयुता अरियधम्मपञ्जासिता ।
 वेरगावाति नमिने वेरोगयाति तादित्ती
 या खुद्धकनिक्कावस्सिं संगारियिसु महिसयी ।
 तासं गम्भीरजाने हि जीगहित्थवभावती
 किंवापि लुक्का कतुमत्वसंयणना मया ।
 सहस्सं वणने यस्मा धारते सत्वुसासनं
 पुडवाघरियसोहानं तिदूतेव विनिच्छयी ।
 तस्मा तं जवन्तवित्वा जीगहित्वान पञ्चपि
 निकपि उपनिस्सायपीराणत्वकथानयं ।
 सुविमुदं असंकिणं निपुणत्वविनिच्छयं
 महाविहारवासीनं समयं जविन्नीयवं ।
 यासमत्वी तुविञ्जयी अनुपुञ्जिकयं चिना
 तासं तं तं विभावन्ती दीपयन्ती विनिच्छयं ।
 यवावन्तं करिस्मानि अत्यसंवणने सुं
 सकुद्धु वेरगावानं यरीगावाननेव व ।
 इति आरंखनानसस सडम्मसस चिरिट्ठितं
 तदत्यं विभाजन्तस्स निसानयय साधवी ॥

Deinde scriptor pergit ad Theragātham
 explicandam hisce verbis: कथन्तवेरगावा वेरो-
 गावा व कवित्वा पवत्ताति कामं वायमत्थी; commen-
 tarius finitur in verbis: एवं सकुं देवराजा वेरस
 देसनं पमिन्त्वा वेरगामिवदित्वा सकटानं गती । अचिक-
 द्दिवसं वेरो निच्छतकेहि अभिभूयनाननिकव्यानं पुवुञ्जा-
 नानं निताचारे दिस्वा तण्णटिपक्खभूतं सासनकूमननुस-
 रित्वा जतनी व सव्वसी तती विनिमण्डितमानयतं
 आमज्जित्वा तदत्यपदीपिका ॥

वहूनि लीकचित्राणि अस्मि पुवुचिनणुत्ते
 मवन्तिमञ्जे संकथं सुं रामुपसहितं ॥

इं हि पीत्यं त्तिनेन (sic) पुञ्जं
 दिस्वान नेत्तियचरं सुधीधिं
 तस्सग्गधम्मज्जे (ic) पसन्ने
 गच्छामहं मोक्खपुरं सुरन्ने ॥

XVI.

Jātakassa Atthavaṇṇanā
 (olim No. 10. donat. Rask.)

Codex folia 806 palmarum habet, vice-
 nos ternos digitos longa, literis Singhalen-
 sibus क- र्- र्- signata, (numeris पी negligentia

scribæ omissus est, et duo folia eundem २ द
 exhibent), eademque scriptura exarata. Pa-
 giuæ undenas lines habent. Ad calcem co-
 dicis exstant tria folia, numeris non signata,
 quæ indicem libri continent.

In codice inest liber *Jātakatthavaṇ-
 ṇanā* (ज्ञातकत्ववणना) inscriptus, sive com-
 mentarius libri *Jātakæ*, quo enarrantur var-
 iæ vitæ, quas vixit Buddha, antequam
 summum sanctitudinis locum adeptus est.
 Scriptor commentarii nomen suum non prodit;
 sed, se a viris religiosus Buddhāmitta et Bud-
 dhadeva rogatum, libri *Jātakæ* enarrandi la-
 bore suscepiisse, dicit in versibus, a qui-
 bus incipit, celebratione trinitatis Buddhicæ
 absoluta:

तं तं कारणानाम्गं देवितानि त्रुतिमता
 अपणकादीनि पुरा ज्ञातकानि महिसिना ।
 यानि येसु चिरं सत्वा लीकनित्यरणत्विकी
 अनन्ते वीधिंसंभारि परिवायिति नायकी ।
 तानि सव्वानि एकसं आतेपेन्तेहि संगहं
 ज्ञातकं नाम संगतेतं धम्मसंगहकेहि वं ।
 वुड्ढवंसस एतस्स इच्छन्तेन चिरिट्ठितं
 याधितो अभिगन्त्वान वेरेण अत्यदस्सिना
 असंसद्विहारिने सदा सदिविहारिणा
 तत्वेव वुड्ढमित्तिने सन्तवित्तिने विञ्जुना ।
 महिसासकवंसन्धि संभूतिन नयञ्जुना
 वुड्ढेवेन व तथा भिक्खुना मुड्ढुडिना ।
 महापुरिसघरियानं अनुभावं अधिन्तियं
 तस्स विज्ञोतियन्तस्स ज्ञातकसत्ववणनं ।
 महाविहारवासीनं वाचनानग्गनिसित्तं
 भासिस्सं भासती तग्गे साधु गण्हन्ति साधवी ॥

Sequitur introductio, निदानकथा dicta,
 quæ, folia क्तानि explens, incipit a verbis:
 सा पनायं ज्ञातकसत्ववणना । दूरेनिदानं अविदूरेनिदानं
 सन्तिकेनिदानंति । इगानि तीनि निदानानि दस्सेत्वा
 वणियमाना ये नं मुनन्ति तेहि समुदानगती पदुय
 विञ्जातत्वा । यस्मा मुदु विञ्जाता नाम होति तस्मा
 नं तीनि निदानानि दस्सेत्वा वणयिस्सान । तत्य आदित्ती
 ताव तिसं निदानानं परिच्छेदी वेदित्थवी । दीपकरपाद-
 मूलमिंहि कताभिगीहारसस महासत्तस याव वेस्सन्तर-
 भावा वचित्वा तुमितपुरे निव्वन्ति ताव पवत्ती कथान-

गो वृत्तेनिदानं नाम । तुसितभजनती फन चवित्वा वाव
वोधिगण्डे सव्वञ्जुतप्पत्ति ताव पवत्ती कवानग्गी अ-
विद्वृत्तेनिदानं नाम । सन्तिकेनिदानं फन तेषु ठग्गिषु विह-
रती तस्मिं तस्मिं वेव ठग्गं लव्वभतीति ॥ Trium
capitum, quibus Nidānakathā constat, pri-
mum *Dūrenidānam* fol. खा v. l. 6. finitur,
secundum *Avidūrenidānam* fol. खी v. l. 11,
tertium *Santikenidānam* fol. नि v. l. ult.

Quamquam liber 550 vitas Buddhæ pri-
ores narrare dicitur, quod titulus quoque
Singhalensis *Pansiyas-panas-Jātaka* indi-
cat, tamen in nostro codice 539 tantum ex-
stant. In indice, a viro cl. Upham edito, tri-
bus plures inveniuntur, contra tredecim
omissæ sunt, ut 529 tantum vitarum nomina
exhibeantur*). Liber in unam et viginti sec-
tiones (निपात) dividitur, quarum tredecim
priores continua serie numerorum 1-13 sig-
nantur; septem vero, quæ sequuntur, numeros
denarios tantum (20-80) exhibent, et ultima
titulo caret. Septem priores sectiones denuo
in capita (वन्न) dividuntur, quorum numerus
variat et decrescit; prima enim quindecim,
sexta et septima bina capita continet. Po-
steriores sectiones (8-21) singulis capitibus
absolvuntur. Singula denique capita denas
plerumque vitas (ज्ञातक) narrant. Posteriores
libri vitæ uberius describuntur, inprimis duæ
ultimæ, quæ plures sectiones minores (खण्ड,
पच्च) continent. Ratio et ordo totius libri
hic est: (seriem sectionum numeris Romanis
I-XXI, capitum vero numeris Arabicis 1-56
signavi).

*) Sacred and historical books of Ceylon III. p. 267.
sqq. Vitarum et additarum et omissarum nomina sunt,
illarum: 1) Siricallecanny 20. 1. — 2) Krisna
45. 1. — 3) Poorna 45. 2. — Omissa sunt: 1) वि-
त्तत्रिन्द 9. 2. — 2) काक 15. 6. — 3) सीहकीत्वुक
19. 8. — 4) कुम्भील 23. 4. — 5) कीकिल 34. 1. —
6) गीध 34. 3. — 7) कण्डरी 35. 1. — 8) मणिकु-
ण्डल 56. 1. — 9) अट्टान 43. 9. — 10) भूरिपञ्च
45. 13. — 11) कीसिय 45. 7. — 12) मेण्डपञ्च 47. 8.
— 13) उम्मदन्ती 52. 2.

निदानक्रया fol. क-नि v.

I. एकनिपात

1—15.

1. जपणकवग्गी (1—10.)

- | | |
|-----------------------------------|-------------------------------|
| 1. जपणकजातकं f. नृ. r. l. 5. | 6. वैचधम्मं f. गे v. l. 11. |
| 2. वणुपव* f. नृ. v. l. 3. | 7. कट्टुत्तारि f. ग: v. l. 5. |
| 3. सिट्ठिवाणित्त* f. नृ. v. l. 2. | 8. नानणो f. व. r. l. 2. |
| 4. बुल्लसिट्ठि f. गे v. l. 2. | 9. नखद्वि f. व. v. l. 8. |
| 5. तण्डुल्लनात्ति f. नी v. l. 1. | 10. सुखविहारि f. वा. v. l. 2. |

2. सौत्तवग्गी (11—20.)

- | | |
|-----------------------------|-----------------------------|
| 1. लक्खण f. वि v. l. 1. | 6. तिपल्लुत्वग्गि f. वृ. r. |
| 2. नित्रोधिग्गि fol. वृ. r. | l. 11. |
| l. 1. | 7. नात्तुत f. वृ. v. l. 6. |
| 3. कण्डिन f. वृ. v. l. 6. | 8. मतकन्त f. वृ. v. l. 3. |
| 4. वातग्गि f. वृ. v. l. 7. | 9. जावाचित्तम् ibd. l. 9. |
| 5. खदिरादिय f. वृ. r. l. 2. | 10. नल्लपान* f. वि v. l. 5. |

3. कुल्लवग्गी (21—30.)

- | | |
|------------------------------|--------------------------|
| 1. कुल्लग्गि f. वि r. l. 6. | 7. अण्हि* f. व: v. l. 6. |
| 2. कुक्कुर f. वी. r. l. 5. | 8. नग्गिदिविस्स* fol. उ |
| 3. भोज्ञानोव f. वी. r. l. 1. | r. l. 10. |
| 4. अण्णज f. वी. r. l. 8. | 9. कण्ह* f. उ. r. l. 6. |
| 5. तित्वा* f. वं. r. l. 8. | 10. मुणिक* fol. उ. v. |
| 6. महिलानुख f. व: r. l. 6. | l. 4. |

4. कुत्तावकवग्गी (31—40.)

- | | |
|------------------------------|-----------------------------|
| 1. कुत्तावक f. उी. v. l. 8. | 6. सकुण* f. उ. v. l. 6. |
| 2. नड* f. उ. r. l. 8. | 7. तित्तिर* f. उ. v. l. 6. |
| 3. संनोदमान* f. उ. v. l. 10. | 8. वक* f. उ. v. l. 10. |
| 4. मच्छ* f. उ. r. l. 8. | 9. नन्द* f. उ. v. l. 2. |
| 5. वट्टक* f. उ. r. l. 6. | 10. खदिरंग* f. उी. r. l. 1. |

5. अनुकानवग्गी (41—50.)

- | | |
|---------------------------|------------------------------|
| 1. लोसक* f. उं. r. l. 8. | 6. आरानुसक* f. वार. l. 5. |
| 2. कपोत* f. उ: r. l. 5. | 7. वालणी* f. वा. v. l. 2. |
| 3. वेल्लक* f. उ: v. l. 4. | 8. वेदन्न f. वि. v. l. 6. |
| 4. मकस* f. व. r. l. 5. | 9. नक्खत f. वी. r. l. 9. |
| 5. रोहिणी* f. व. v. l. 2. | 10. दुम्भेध* f. वृ. r. l. 2. |

6. जासिंसवग्गी (51—60.)

- | | |
|-------------------------------|-------------------------------|
| 1. महासीलव* fol. वृ. v. | 6. कज्जुनक्खन्ध* fol. वृ |
| l. 5. | v. l. 4. |
| 2. वृत्तन्नक* f. वृ. v. l. 8. | 7. वानरिन्द* f. वृ. r. l. 8. |
| 3. पुणपाति* f. वृ. r. l. 7. | 8. तयोधम्म* ibd. v. l. 11. |
| 4. एत्त* f. वृ. v. l. 10. | 9. भित्तिराद* f. वे. r. l. 6. |
| 5. पञ्जायुध* f. वृ. v. l. 10. | 10. संखधम्म* f. वे. r. l. 9. |

7. इतिवग्गो (61—70).

- | | |
|-------------------------------|-------------------------------|
| 1. असातमन्त° f. द्वि v. l. 3. | 6. मुद्दुलकखन° f. च v. l. 11. |
| 2. अण्डभूत° f. वी r. l. 2. | 7. उच्छ्रग° f. छ r. l. 11. |
| 3. तक्क° f. वी v. l. 11. | 8. सक्ति° f. छ v. l. 8. |
| 4. दुराज्ञान° f. च r. l. 11. | 9. विस्वन्त° f. छ r. l. 5. |
| 5. अनभिरति° f. वं v. l. 9. | 10. कुद्दाल° f. छि r. l. 6. |

8. वरणवग्गो (71—80).

- | | |
|------------------------------|------------------------------|
| 1. वरण° f. छी r. l. 6. | 6. असंक्रिय° f. छू r. l. 7. |
| 2. सीलवनाग° f. छू r. l. 4. | 7. महासुंयिण° f. छे r. l. 7. |
| 3. सवुंकिर° f. छू r. l. 9. | 8. इत्थीस f. छे v. l. 1. |
| 4. ह्वखधन्म° f. छू v. l. 10. | 9. खरस्सर f. छे v. l. 7. |
| 5. मच्छ° f. छू v. l. 6. | 10. भीसिसेण f. छे v. l. 4. |

9. अपाविम्हवग्गो (81—90).

- | | |
|-------------------------------|-----------------------------|
| 1. सुरापान° f. छे r. l. 9. | 6. सीलविमंसण° f. ज r. l. 7. |
| 2. चित्तविम्ह° f. छे v. l. 1. | 7. मंगल° f. ज r. l. 1. |
| 3. कालकणि° f. छे r. l. 1. | 8. सारम्भ° f. ज r. l. 4. |
| 4. अत्वसद्धार° f. छे r. l. 9. | 9. कुहक° f. ज v. l. 2. |
| 5. विणक्क° f. छे v. l. 5. | 10. अकतञ्जु f. ज v. l. 11. |

10. अलित्तवग्गो (91—100).

- | | |
|-----------------------------------|-------------------------------|
| 1. लित्त° f. छि r. l. 9. | 6. तेलपत्त° f. जू r. l. 5. |
| 2. महासाह° f. जे v. l. 10. | 7. नामसिद्धि° f. जू v. l. 8. |
| 3. त्रिस्सामभोजन° f. जुर r. l. 7. | 8. कुट्टवाणि° f. जुर r. l. 9. |
| 4. त्थिनहंस° f. जु v. l. 7. | 9. परीसहस्स ibid. v. l. 9. |
| 5. महासुद्धसन्ग° f. जूर r. l. 4. | 10. असातरूप° f. जे v. l. 7. |

11. परोसहस्सवग्गो (101—109).

- | | |
|-------------------------------|-----------------------------|
| 1. परोसत्त° f. जे v. l. 10. | 6. उदञ्जुणि f. जे v. l. 7. |
| 2. पाणिक° f. जे r. l. 9. | 7. साल्लिक f. जे v. l. 1. |
| 3. वेरि° f. जे v. l. 3. | 8. वाहिव° f. जे r. l. 1. |
| 4. गित्तविम्ह f. जे v. l. 9. | 9. कुण्डपूव° f. जे v. l. 5. |
| 5. दुच्चलकट्ट° f. जे r. l. 7. | |

12. हंसवग्गो (110—117).

- | | |
|---------------------------|---------------------------------|
| 1. सिगाल° f. जे r. l. 8. | 6. वट्ठक° f. छि r. l. 1. |
| 2. मिनविनि f. जे v. l. 7. | 7. अकाल्लरावि° fol. छि r. l. 7. |
| 3. अनुयासि f. जे r. l. 8. | 8. वन्धनमोक्ख fol. छी v. l. 2. |
| 4. दुच्चव f. जे v. l. 4. | |
| 5. तित्तिर f. जे r. l. 1. | |

13. कुसनाल्लिवग्गो (118—127).

- | | |
|--------------------------------|------------------------------|
| 1. कुसनाल्लि° f. जुर r. l. 11. | 6. असिल्लवखण f. जू v. l. 9. |
| 2. दुम्भेय° f. जूर r. l. 7. | 7. कल्लण्डुक f. जूर r. l. 8. |
| 3. मंगलीय° f. जूर r. l. 4. | 8. विल्लार ibd. v. l. 8. |
| 4. जम्ब° f. जू v. l. 6. | 9. जग्गिक f. जे r. l. 3. |
| 5. कट्टाह° f. जू v. l. 9. | 10. कोसिय f. जे v. l. 9. |

14. असम्पदानवग्गो (128—137).

- | | |
|------------------------------|------------------------------|
| 1. असंपदान° f. जे v. l. 11. | 6. सुवणहंस° f. जे r. l. 6. |
| 2. पञ्जग° f. जे v. l. 1. | 7. वक्कु° f. जे r. l. 6. |
| 3. घतासन्ना° f. जे r. l. 2. | 8. गोय° f. जे v. l. 9. |
| 4. ज्ञानसोधन° f. जे r. l. 8. | 9. उभतीभट्ट° f. जे r. l. 10. |
| 5. वन्दाम° f. जे v. l. 2. | 10. काक f. जे r. l. 4. |

15. ककण्टकवग्गो (138—147).

- | | |
|-----------------------------|------------------------------|
| 1. गोय f. जे v. l. 6. | 6. काक° f. जे v. l. 3. |
| 2. सिंगाल f. जे r. l. 4. | 7. पुण्णरन्त f. जूर r. l. 4. |
| 3. विरोधन f. जे v. l. 11. | 8. सिंगाल f. जूर r. l. 5. |
| 4. नंगुट्ट° f. जे r. l. 11. | 9. एकपण f. जू v. l. 1. |
| 5. रथ f. जे v. l. 10. | 10. संशोव f. जू v. l. 2. |

II. दुकनिपात

16—25.

16. दल्लहवग्गो I. (148—157)

- | | |
|----------------------------|-------------------------------|
| 1. रत्तोवाद f. जू v. l. 2. | 6. जत्थीनचित्त f. जे r. l. 1. |
| 2. सिंगाल f. जे v. l. 1. | 7. गुण° f. जे v. l. 3. |
| 3. सूकरं f. जे r. l. 6. | 8. सुहनु° f. ट r. l. 6. |
| 4. उरग° f. जे v. l. 10. | 9. मोर° f. टा v. l. 1. |
| 5. गग्ग° f. जे v. l. 2. | 10. विनिल f. टि r. l. 2. |

17. सत्यवग्गो 2. (158—166).

- | | |
|------------------------------------|-----------------------------|
| 1. इन्दसमानगोत्त° fol. टि v. l. 2. | 5. नकुल f. टूर r. l. 1. |
| 2. सत्यव f. टोर r. l. 1. | 6. उपासाल्ल f. टूर v. l. 3. |
| 3. सुमीन f. टूर r. l. 3. | 7. समिद्धि f. टूर r. l. 4. |
| 4. गिद्ध° f. टूर v. l. 3. | 8. सकुणवि° f. टूर v. l. 3. |
| | 9. अरक f. टूर r. l. 6. |

18. कल्याणधम्मवग्गो 3. (167—176).

- | | |
|---------------------------------|---------------------------------|
| 1. कल्याणधम्म f. टूर r. l. 10. | 6. कल्याणमुट्ठि° f. टे r. l. 8. |
| 2. दद्द° f. टूर r. l. 10. | 7. तिन्दुक° f. टे v. l. 11. |
| 3. मकूट f. टूर v. l. 9. | 8. कल्लप° f. टे v. l. 9. |
| 4. दुतियमकूट f. टूर r. l. 8. | 9. सतधम्म f. टो v. l. 9. |
| 5. आदिच्छुपट्टान° ibd. v. l. 5. | 10. दुद्ध f. टौर r. l. 6. |

19. असदिसवग्गो 4. (177—186).

- | | |
|--------------------------------|------------------------------|
| 1. असदिस° f. टे r. l. 11. | 6. दधिवाहन° f. टि r. l. 1. |
| 2. संगामावधार° f. टे r. l. 11. | 7. चतुमट्ट° f. टि r. l. 9. |
| 3. वालोदक f. टे v. l. 11. | 8. सोहकीत्युक f. टि v. l. 4. |
| 4. गिरिदन्त f. टे r. l. 8. | 9. सीहवग्ग f. टि v. l. 11. |
| 5. अनभिरति f. टे v. l. 5. | 10. सीलानिसंस f. टि v. l. 1. |

20. रुहकवग्गो 5. (187—195).

- | | |
|--------------------------------|----------------------------------|
| 1. रुहक° f. टूर r. l. 1. | 4. पव्वतुपत्तर fol. टूर v. l. 8. |
| 2. कुल्लपट्टन° f. टूर r. l. 9. | |
| 3. मणिवोर° f. टूर r. l. 8. | 5. वालाहस्स f. टूर v. l. 8. |

6. नितामित f. ५ r. l. 6.
7. राध f. ५ v. l. 9.

8. महपति f. ५ v. l. 1.
9. साधुमोल ibd. l. 11.

21. नकन्दल्लहवग्गी

6. (196—205).

1. बन्धनगारा f. ६ v. l. 8.
2. केलिसील f. ६ v. l. 4.
3. खन्धवन f. ६ v. l. 8.
4. वीरक f. ६ r. l. 9.
5. मंगेव्य f. ६ v. l. 8.

6. कुल्यगिन f. ६ v. l. 1.
7. जसक f. ६ r. l. 11.
8. सुम्नार f. ६ r. l. 1.
9. कक्कार f. ६ r. l. 10.
10. कन्दगन्त f. ६ v. l. 10.

22. बखीरेणत्यम्भकवग्गी

7. (206—215).

1. सोमदत्त f. ७ v. l. 3.
2. उल्लिदत्त f. ७ v. l. 8.
3. भरु f. ७ v. l. 10.
4. पुणनदी f. ७ v. l. 1.
5. कच्छप f. ७ r. l. 3.

6. मच्छ f. ७ v. l. 1.
7. सेम्पु f. ७ v. l. 9.
8. कुटवानिन्न f. ७ v. l. 7.
9. गरहित f. ७ r. l. 11.
10. धम्मदत्त f. ७ r. l. 10.

23. कामाववग्गी

1. कामाव f. ७ r. l. 6.
2. वूलनन्दि f. ७ r. l. 3.
3. पुटभत्त f. ७ v. l. 11.
4. कुम्भोल f. ७ r. l. 1.
5. खन्तिवणन f. ७ r. l. 8.

6. कोसिय f. ७ v. l. 9.
7. मुचपान f. ७ v. l. 2.
8. कामणीत्त f. ७ v. l. 1.
9. पत्तास f. ७ r. l. 3.
10. दुत्तियपत्तास f. ७ v. l. 5.

24. उपाहणवग्गी

9. (226—235).

1. उपाहण f. ७ v. l. 2.
2. वीणावण f. ७ r. l. 4.
3. विकणक f. ७ v. l. 6.
4. अमिताभु f. ७ r. l. 10.
5. वच्छनख f. ७ r. l. 1.

6. वक f. ७ r. l. 6.
7. सकित f. ७ v. l. 2.
8. एकपद f. ७ v. l. 11.
9. हरितमात्त f. ७ v. l. 2.
10. महापिणत्त f. ७ r. l. 5.

25. सिगालवग्गी

10. (236—245).

1. सव्वदाठ f. ७ r. l. 2.
2. सुनख f. ७ v. l. 2.
3. गुन्ति f. ७ v. l. 7.
4. वीनिच्छा f. ७ r. l. 7.
5. मूलपरियाय f. ७ r. l. 1.
6. तेलीवाद f. ७ r. l. 10.

7. पादञ्जलि fol. ७ v. l. 6.
8. किंसुकीपन fol. ७ r. l. 5.
9. सान्त f. ७ v. l. 6.
10. कपि f. ७ r. l. 9.

III. तिकनिपात्त

26—30.

26. संकष्यवग्गी

1. (246—255).

1. संकष्य f. ७ v. l. 11.
2. तिलमुट्टि f. ७ r. l. 8.
3. मणिकण्ठ f. ७ r. l. 7.
4. कुण्डककुच्छिसिन्धव fol. ७ v. l. 6.
5. सुक f. ७ v. l. 1.

6. शरुदपान f. ७ r. l. 3.
7. गामाणिवण्ड fol. ७ r. l. 5.
8. मन्धात्त f. ७ r. l. 6.
9. त्तिरीटवच्छ f. ७ r. l. 7.
10. दूत्त f. ७ v. l. 7.

27. कोसियवग्गी

2. (256—265).

1. पदुन f. ७ r. l. 7.
2. मुदुपाणि f. ७ r. l. 10.
3. वुल्लपत्तीगन fol. ७ r. l. 6.
4. महापगद f. ७ r. l. 8.
5. खुरप्य f. ७ v. l. 7.

6. वातग्गसिन्धव f. ७ v. l. 1.
7. ककुट f. ७ v. l. 2.
8. आगनदूमक f. ७ r. l. 2.
9. सुनात्त f. ७ r. l. 3.
10. उल्लुक f. ७ v. l. 5.

28. अरञ्जवग्गी

3. (266—275).

1. उदपानदूस f. ७ r. l. 3.
2. व्यञ्ज f. ७ v. l. 8.
3. कच्छप f. ७ r. l. 9.
4. लीला f. ७ r. l. 4.
5. खिर f. ७ r. l. 8.

6. कुल्लधम्म f. ७ r. l. 1.
7. रोमक f. ७ v. l. 4.
8. महिस f. ७ r. l. 5.
9. सत्तपत्त f. ७ r. l. 3.
10. पट्टदूसक ibd. l. 10.

29. जठान्तरवग्गी

4. (276—285).

1. जठान्तर f. ७ r. l. 11.
2. सेव्य f. ७ r. l. 8.
3. वडुकिमकूक f. ७ r. l. 1.
4. सिरि f. ७ r. l. 11.
5. नाणिसूक f. ७ r. l. 10.

6. सालुक f. ७ v. l. 8.
7. लामगल्लक f. ७ v. l. 3.
8. मच्छुत्तान f. ७ r. l. 9.
9. नानावच्छन्द f. ७ v. l. 10.
10. सीलाविमस f. ७ r. l. 6.

30. कम्हवग्गी

5. (286—295).

1. भद्रघट f. ७ v. l. 5.
2. सुपत्त f. ७ v. l. 4.
3. कायाविच्छिन्द f. ७ r. l. 3.
4. शम्भुवादक f. ७ v. l. 2.
5. अन्त f. ७ v. l. 6.

6. समुद f. ७ r. l. 5.
7. कामविन्हाप f. ७ v. l. 2.
8. उदुम्बर f. ७ r. l. 3.
9. कीनायपुत्त f. ७ v. l. 4.
10. वक f. ७ r. l. 4.

IV. चतुक्कनिपात्त

31—35.

31. विवरवग्गी

1. (296—305).

1. वुल्लकालिग f. ७ v. l. 9.
2. महाजससारीह f. ७ r. l. 1.
3. एकरात्त f. ७ v. l. 3.
4. दहर f. ७ r. l. 4.
5. सीलाविमसन्त f. ७ v. l. 8.

6. सुनात्त f. ७ v. l. 3.
7. पत्तास f. ७ r. l. 11.
8. त्रयसकुण f. ७ v. l. 11.
9. श्वक f. ७ v. l. 9.
10. सच्छ f. ७ v. l. 4.

32. पुधिगन्दवग्गी

2. (306—315).

1. पुधिगन्द f. ७ v. l. 1.
2. कस्समन्दिय f. ७ v. l. 1.
3. खन्तिवादि f. ७ v. l. 4.
4. लोभकुम्भि f. ७ r. l. 5.
5. मंस f. ७ v. l. 11.

6. सन्त f. ७ r. l. 10.
7. मत्तरीदन f. ७ r. l. 5.
8. कणाविर f. ७ v. l. 4.
9. तित्तिरि f. ७ v. l. 1.
10. सुयुत्त f. ७ v. l. 4.

33. कुट्टिदूसकवग्गी

3. (316—325).

1. कुट्टिदूसक f. ७ v. l. 6.
2. दहर f. ७ v. l. 10.

3. ब्रह्मदान f. ७ v. l. 10.
4. धम्मसाटक f. ७ v. l. 2.

5. गीध° f. ध. r. l. 4.
6. कक्कल f. ध. r. l. 3.
7. काकाति f. ध. v. l. 2.

34. कीकिलवग्गी

1. कीकान्तिक° f. ध. r. l. 4.
2. खल्लदि° f. ध. v. l. 4.
3. गीध° f. ध. r. l. 9.
4. रत्तीवाद f. ध. v. l. 10.
5. तन्वुक f. ध. v. l. 2.

35. बुल्लुकुणालवग्गी

1. कण्डरि° f. धे v. l. 3.
2. वानर f. धे v. l. 11.
3. कुन्तनि° f. धे v. l. 2.
4. अन्वधीर f. धी. r. l. 6.
5. गन्नकुम्भ f. धी. v. l. 6.

V. पञ्चनिपात

36—38.

36. मणिकुण्डलवग्गी 1. (345—354).

1. मणिकुण्डल° f. ध. v. l. 1.
2. मुज्जात f. न. r. l. 3.
3. धीतवाख f. न. r. l. 4.
4. उरग f. नि. v. l. 2.
5. वन f. नी. r. l. 5.

37. वणरोहवग्गी

1. वणरोह° f. नू. v. l. 2.
2. सीलविमंस° f. नू. r. l. 7.
3. हिरि ibd. v. l. 5.
4. अभिगुण्डक° f. ने. r. l. 6.
5. गुन्धिय f. ने. v. l. 9.

38. (364—368).

1. दीघकामल° f. नी. r. l. 4.
2. मिगपोत f. नी. v. l. 3.
3. मूसिक f. ने. v. l. 2.

VI. छनिपात

39—40.

39. जावारियवग्गी 1. (369—378).

1. जावारिय° f. प. r. l. 8.
2. सेतकेतु f. पि. v. l. 1.
3. दरोमुख f. पु. v. l. 3.
4. नेरु f. प. r. l. 3.
5. आमक f. पु. v. l. 2.
6. मिगान्णिय f. प. r. l. 1.

7. सिरिकालकन्ति fol. पू. v. l. 10.
8. कुवकुट° f. प. r. l. 11.
9. धम्मदत्त° f. वे. r. l. 3.
10. नन्दियमिग fol. वे. r. l. 6.

40. सेगवग्गी 2. (379—388).

1. खरपुन° f. पी. v. l. 3.
2. मूधि f. पी. v. l. 5.
3. तुण्डल f. प. r. l. 7.
4. मुवणककुटक f. फ. v. l. 2.
5. मय्हक f. पा. v. l. 2.

6. धत्तविहेट f. पि. v. l. 3.
7. गिसपुष्प f. फी. r. l. 5.
8. विद्यास f. फी. v. l. 5.
9. वट्टक f. फु. r. l. 6.
10. काक f. फु. v. l. 4.

VII. सत्तनिपात

41—42.

41. कुक्कुवग्गी 1. (389—395).

1. कुक्कु f. फू. v. l. 6.
2. मनीस f. फू. v. l. 1.
3. सुतनु f. फू. v. l. 7.
4. गिद्ध f. फू. r. l. 5.
5. दम्भपुष्प f. फू. r. l. 8.

6. दसणक f. फि. r. l. 11.
7. सत्तुभत f. फी. v. l. 10.
8. अट्टमिने f. फी. v. l. 10.
9. कपि f. फं. v. l. 5.
10. वक्कख f. व. r. l. 1.

42. गन्धारवग्गी

2. (399—409).

1. गन्धार° f. ज. v. l. 1.
2. महाकपि f. वि. v. l. 10.
3. कुम्भकार f. बु. v. l. 11.
4. दल्लहधम्म f. वृ. r. l. 3.
5. सीगदन्त f. वृ. v. l. 6.
6. सुसीन f. वृ. r. l. 3.

7. कोटसिम्बलि f. वृ. v. l. 7.
8. धूमकारी f. वृ. r. l. 11.
9. जगार f. वे. r. l. 2.
10. कुम्भासपिण्ड fol. वी. r. l. 10.
11. परन्तप° f. वी. v. l. 10.

VIII. अट्टनिपात

43. कव्यानिवग्गी (410—419).

1. कव्यानि° f. व. r. l. 6.
2. अट्टसद् f. भ. v. l. 8.
3. सुलस f. भा. v. l. 8.
4. सुमंगल f. भी. r. l. 1.
5. गंगमाल f. भू. r. l. 4.

6. वेतिय f. भू. v. l. 7.
7. इन्द्रिय f. भू. v. l. 10.
8. आदिनु f. भे. r. l. 4.
9. अट्टान f. भे. r. l. 4.
10. दीपि f. भे. v. l. 9.

IX. नवनिपात

44. (420—431).

1. गिद्ध f. भी. v. l. 3.
2. कीसख f. भी. v. l. 9.
3. महासुक f. भे. v. l. 9.
4. बुल्लसुक° f. भ. r. l. 10.
5. हारित f. न. r. l. 2.
6. पद्मानव f. नी. v. l. 3.

7. लीमसकस्स f. नू. r. l. 1.
8. वक्कुवाक f. नू. r. l. 8.
9. हल्लिदिग्ग° f. नू. r. l. 2.
10. सगुग्ग f. नू. r. l. 11.
11. पृतिमंस f. नू. v. l. 6.
12. तित्तिर f. ने. r. l. 11.

X. दसनिपात

45. (432—446).

1. धतुदार f. नी. r. l. 1.
2. धतुपीसयिक f. म. v. l. 1.
3. संखा f. व. r. l. 11.
4. बुल्लवोधि f. वी. r. l. 5.

5. कण्हदीपायन f. वू. v. l. 2.
6. नित्रोधि f. वृ. r. l. 5.
7. तक्कल° f. वू. v. l. 6.

8. महाधम्मपाल f. वे. r. l. 4. 12. बकुवाक f. वे. r. l. 6.
9. कुकुहु f. वे. v. l. 11. 13. (भूरिपण्ह fol. वे. r. l. 7. cfr. 56. 9.)
10. मट्कुण्डल f. वे. v. l. 6. 14. महाभंगल f. वे. r. l. 2.
11. वित्तारिकीसिय fol. वे. v. l. 2. 15. घत f. वे. r. v. l. 7.

एकादसनिपात

46. (447—455.)

1. मातिपोसक f. वे. r. l. 1. 6. युवज्याय f. वे. v. l. 11.
2. जुण्हा f. वे. r. l. 6. 7. दसरय f. वे. v. l. 8.
3. धम्म f. वे. r. l. 2. 8. संवर f. वे. r. l. 11.
4. उदय f. वे. r. l. 10. 9. सुण्यारक f. वे. v. l. 10.
5. पानीय f. वे. v. l. 10.

XII. द्वादसनिपात

47. (456—465.)

1. बुल्लकुणाल f. वे. v. l. 11. 6. महाकण्ह f. वे. v. l. 1.
2. भद्रसाल f. वे. r. l. 2. 7. कीसिय } f. वे. v. l. 1.
3. समुद्धानिज f. वे. v. l. 4. 8. मेणउपण्ह }
4. काम f. वे. r. l. 11. 9. महापटुन f. वे. v. l. 2.
5. ज्ञानसन्ध f. वे. r. l. 8. 10. मित्तामित्त f. वे. r. l. 3.

XIII. तिस्रनिपात

48. (466—475.)

1. अम्ब f. वे. r. l. 1. 6. कालिङ्गबोधि f. वे. v. l. 5.
2. फन्दन f. वे. r. l. 9. 7. अकिन्ति f. वे. r. l. 3.
3. जवनहंस f. वे. v. l. 10. 8. तक्कुरिय f. वे. v. l. 9.
4. बुल्लनारद f. वे. r. l. 1. 9. ह्हरुमिण f. वे. v. l. 1.
5. दूत f. वे. v. l. 7. 10. सरामिण f. वे. r. l. 11.

XIV. वीसतिनिपात

49. (476—502.)

1. सालिकेदार f. वे. v. l. 7. 14. मातंग f. वे. v. l. 2.
2. बन्दाकिनर f. वे. r. l. 4. 15. वित्तसंभूत f. वे. r. l. 7.
3. महाउवकुम f. वे. r. l. 1. 16. सिवि f. वे. r. l. 10.
4. उद्दाल f. वे. r. l. 11. 17. (सिरिमन्द f. वे. v. l. 11.)
5. भिस f. वे. r. v. l. 6. 18. रोहन्तमिण f. वे. v. l. 3.
6. सुहवि f. वे. r. l. 3. 19. हंस f. वे. r. l. 9.
7. पञ्चुपोसय f. वे. v. l. 2. 20. सत्तिगुम्ब f. वे. r. l. 2.
8. महामोर f. वे. v. l. 6. 21. भन्नाटे f. वे. v. l. 2.
9. तच्छसकर f. वे. r. l. 9. 22. सोमगस f. वे. v. l. 5.
10. महावानिज f. वे. r. l. 10. 23. ब्रम्मेय f. वे. r. l. 5.
11. सावीण f. वे. v. l. 10. 24. महावल्लभान f. वे. r. l. 10.
12. दसव्राह्मण f. वे. r. l. 5. 25. (पञ्चषण्डित f. वे. r. l. 10.)
13. भिक्खवारम्पय f. वे. v. l. 6. 26. हत्थियपाल f. वे. v. l. 9.
(पकिणवग्गी निदिट्ठी) 27. जयीघर f. वे. r. l. 1.

XV. तिस्रनिपात

50. (503—512.)

1. किञ्चन्द f. वे. v. l. 6. 7. (दकरक्खस fol. वे. r. l. 10.)
2. कुम्भ f. वे. v. l. 10.
3. जयस्सि f. वे. r. l. 3. 8. पण्डर f. वे. v. l. 5.
4. छद्दन्त f. वे. r. l. 7. 9. सन्नुल f. वे. r. l. 6.
5. संभव f. वे. r. l. 6. 10. गण्डुतिन्दुक fol. वे. v. l. 6.
6. महाकपि f. वे. r. l. 10.

XVI. चत्तात्तीसनिपात

51. (513—517.)

1. तिसकुण f. वे. r. l. 1. 4. संखपाल fol. वे. r. l. 11.
2. सरामेण f. वे. r. v. l. 11.
3. अलम्बुस f. वे. r. l. 5. 5. युत्तुमुत्तमीन f. वे. r. l. 7.

XVII. पञ्चासनिपात

52. (518—520.)

1. नत्तिनी f. वे. r. l. 6. 3. महाबोधि fol. वे. r. l. 2.
2. उम्मदन्ती f. वे. r. l. 3.

XVIII. छट्ठिनिपात

53. (521—522.)

1. सोणक f. वे. r. v. l. 11. 2. संकिच्चु f. वे. r. l. 1.

XIX. सत्ततिनिपात

54. (523—524.)

1. कुम f. वे. r. l. 7. 2. सोणनन्द f. वे. r. l. 10.

XX. असीतिनिपात

55. (525—529.)

1. बुल्लहंस f. वे. r. l. 3. 4. कुणाल f. वे. r. l. 11.
2. महाहंस f. वे. r. l. 4. 5. महामुत्तमीन fol. वे. r. l. 3.
3. सुप्रामोन्नन f. वे. r. v. l. 4.

XXI. 56.

(530—539.)

1. गृगपवख f. वे. r. v. l. 5. 6. भूरिदत्त f. वे. r. l. 6.
2. महाभग्नक f. वे. r. l. 4. 7. महानारदकस्सप fol. वे. r. l. 6.
3. साम f. वे. r. v. l. 6. 8. विधूरपण्डित fol. वे. r. l. 1.
4. निमि f. वे. r. l. 4.
5. खण्डहल्ल f. वे. r. l. 2.
9. महाउन्नग्न fol. वे. r. l. 4. (continet: सत्तदार-
कपञ्छी f. वे. r. v. l. 4. — गद्धपञ्छी f. वे. r. l. 1. —
एकनवीसतिपञ्छी f. वे. v. l. 1. — कण्ठकपञ्छी
f. वे. v. l. 9. — सिरिकालकण्ठपञ्छी f. वे. v. l. 2.
(cfr. not. p. 37.) — द्वादसनिपातगण्डकपञ्छी f.
वे. v. l. 2. (cfr. 47. 8.) — वीसतिनिपातसिरिम-
न्दपञ्छी f. वे. v. l. 11. (cfr. 49. 17.) — छत्तपय-
पञ्छी f. वे. v. l. 3. — खड्दीपनकपञ्छी f. वे. r. l.

- l. 10. — भूरिपञ्ची f. डू r. l. 11. (cfr. 45. 13.) —
 देवतापुच्छितपञ्ची f. डू r. l. 5. — पञ्चपण्डितपञ्ची
 f. डू r. l. 4. (cfr. 49. 25.) — महाउम्मगमखण्डं f.
 छ: r. l. 7. — दकरवखमपञ्ची f. णी r. l. 3.)
 10. विस्मन्तर f. र घु v. l. 5. (continet दसवरणाया f.
 र णु v. l. 8. — पूनपव्वं f. ता r. l. 5. — बुल्लव-
 षणा f. ति r. l. 8. — कुमारपव्वं f. तू r. l. 3. —
 मद्दिपव्वं f. ते व. l. 10. — सकुपव्वं f. ते r. l. 9. —
 महाराजपव्वं f. घ v. l. 6.

Historia Vessantaræ absoluta scriptor
 finem facit his versibus:

ज्ञातिदुक्खा निवन्तस्स सुजातस्स महेशिनी
 ज्ञातियो दीपयन्तास्स ज्ञातकस्सत्यवणना ।
 आरदा च मया लोके धम्मालोकस्स भुरिणी
 पञ्चायककूपकास्स इच्छन्तेन चिरदित्तिं ।
 या दसा वोसति दादस् भाणवारा मतत्तिया (sic)
 विहारिमु विहारणं भिक्खुं रतिवदुणं ।
 इमिना पुञ्जकम्मेन इतो ऽहं दुत्तिये भवे
 उप्पत्तिवत्ता सुरावसि सुन्दरे सुत्तिये पुरे ।
 नेत्तियलीकनापास्स सुणन्ती धम्मदिसं
 तेन सदिं चिरं कालं विन्दन्ती महत्तिं सिरिं ।
 ब्रह्मे ज्ञाति महासत्ते रग्गे केतुमतोपुरे
 विषयंसे त्रनिव्वान तिह्त्तुप्पटिसन्धिकी ।

et eodem modo pergit exoptare ut sanctus
 et felix renascatur. Liber in solitis celebra-
 tionibus et invocationibus finitur.

XXVII.

Sutta varia, caett.

(olim No. 49. donat. Rask.)

Codex folia 238 palmarum continens,
 undenos digitos longa, et literis Singhalen-
 sibus क-तू signata; undecim enim folia खी-तू
 desunt. Singhalensi scriptura exaratae paginae
 plerumque septenas lines habent.

Codex in tegumento et in catalogo Raskii
Piritpota et *Dahampota* sive precum et
 officiorum libri inscribitur; qui tituli Singha-
 lenses in ipso libro non exstant. Codice
 varii libelli continentur, qui sunt:

I. Libellus Singhalensis (foll. क-के r.)

religiosus, cui titulus, ut videtur, subscriptus
 est: *Pañca-paṭṭhitā*.

II. Concio Palica, *Dhammaçakka-ppa-
 vattana-sutta* (धम्मचकूपवत्तनसुत्त), quæ folia के
 र-ख r. l. 5. explet, et excipitur a commentario
 Singhalensi, *Dharma-çakka-ppavattana-
 sūtra-arthavyākhyānaya*, quæ foliis ख र.
 l. 5. — खी r. l. 8. continetur. (cfr. cod.
 No. XXIV.)

III. Concio Palica, *Sacēa-vibhanga-
 sutta* (सद्युविभंगसुत्त), quæ undecima est quarti
 capitis tertiæ partis libri Majjhimanikāyæ
 (Cod. No. VI.). Finitur fol. नो v. l. ult.

IV. Concio *Sati-paṭṭhāna-sutta* (सति-
 पट्टनसुत्त), quæ folia 31 (मु-डि) explet. cfr.
 cod. No. XI.

V. Concio *Mahā-samaya-sutta* (म-
 हासमयसुत्त), e libro Dīgha-nikāya sumpta. (cfr.
 codd. Pal. No. IV. et V.). Foliis sex जी डू
 absolvitur.

VI. Concio perbrevis *Alavaka-sutta*
 (आलवकसुत्त) dicta, quæ ad Suttanipātam per-
 tinet (Cod. XIX. 1. 10.), duo tantum folia
 डू et डे explet, et excipitur a commentario
 Singhalensi *Alavaka-sūtra-sannē*, qui fol.
 वि r. finitur.

VII. Concio *Amatavāra-sutta* (अम-
 तदासुत्त); quatuor foll. वि v. — चू r.

VIII. Concio *Devadūta-sutta* (देवदूत-
 सुत्त) inscripta, quæ alia est, ac quæ decima
 tertiæ capitis est tertiæ Majjhimanikāyæ par-
 tis. Occupat quatuor folia चू v. — चे r.

IX. Concionis *Vammika-sutta* (cfr.
 cod. No. XII.) explicatio Singhalensis, quæ
Vammika-sūtra-padārtha inscribitur. Inci-
 pit fol. चे v. et finitur fol. छे v.

X. Concionum et precum variarum
 interpretatio et explicatio Singhalensis. In-
 cipit fol. डू r. Continentur:

- 1) Mangala-sūtra-padārtha. fol. नो v. l. 4.
- 2) Ruvan-sūtra-padārtha. fol. जा v. l. 2.
- 3) Karāṇiya-metta-sut-padārtha. f. चू r. l. 3.

- 4) Mora-pirit-padārtha. fol. ३ v. l. 7.
- 5) Dhajagga-pirit-padārtha. fol. ८ r. l. 5.
- 6) Ātānāṭiya-sūtra-padārtha. fol. ८ v. l. 3.
(concio nona est secundæ Dighanikāyæ partis. cfr. No. IV.)
- 7) Anguli-māla-pirit-padārtha. fol. ८ r. l. 7.
- 8) Bojjhanga-padārtha. fol. ८ r. l. 6.

Libellus finitur f. ८ r. in verbis *Āsavvaṇṇa sanna padārthayayī*.

XI. Palicus libellus metaphysicus, *Paṭiṭṭhā-samuppāda* (पट्टिचसमुत्पाद) inscriptus; finitur fol. ८ r. l. 1. et excipitur a commentario Singhalensi, *Paṭiṭṭhā-samuppāda-sannē*, qui fol. ८ r. l. 1. finitur. (cfr. cod. No. XXXV.)

XII. Concio Palica *Paṭiṭṭhā-samuppāda-sutta* (पट्टिचसमुत्पादसुत्त) dicta. Incipit fol. ८ r. l. 2, et fol. ८ v. l. 2. finitur.

XIII. Index libri Dhammasaṅgānikā (cfr. Cod. No. XXVIII), cujus titulus subscriptus *Dhamma-saṅgānikā-mātikā* (धम्मसंगणिकमातिका) fol. ८ r. l. 7. exstat.

XIV. Libellus Palicus, cui titulus Singhalensis *Maitribhāvanāva* fol. ३ v. subscriptus est.

XV. Libellus Palicus, quo continentur:

- 1) Dhātu-vandanā. fol. ३ r. l. 2.
- 2) Solosma sthāna-vandanā-gāthā (sic) fol. ३ v.
- 3) Jaya-mangala-gāthā (जयमंगलगाथा), fol. ३ r. l. 7.
- 4) Metrica explicatio Palica, sed Singhalensi titulo *Satara-kamaṭaḥana* inscripta, versus Palici:
बुद्धानुस्मतिं मेत्ता च जसुं मरणस्मतिं
इति इमा वतुता रक्खा निवसु भविय मीत्तवा ।
finitur f. ३ v. l. 1. Cfr. cod. No. XXXV.
- 5) Alia ejusdem versus explicatio metrica, quæ titulum *Bhāvavirāṭi-gāthā* habere videtur, et fol. ३ v. finitur.

XVI. continet

1) Libellum Palicum *Sekhiyā* (सिद्धिया) inscriptum, qui octo capitibus officia, quæ

Sekhiyā dhammā vocantur*), enumerat; finitur fol. ७ r. l. 1.

2) Carmen parvum Palicum de novem Buddhæ virtutibus, cum copiosa explicatione Singhalensi, quæ, *Navagaṇa-sanna-padārtha* inscripta, finitur fol. ७ v. l. ult.

XVII. Libellus Singhalensis religiosi argumenti, *Anitya-lakṣṇa-bhāvanā* inscriptus; finitur fol. ७ v.

XVIII. Libellus metaphysicus Singhalensis, *Abhidharma-kamaṭaḥana* inscriptus; finitur fol. ८ v. l. 1.

Reliqua folia (८ v. l. 2 — ८ r.) preces quum Palicæ tum Singhalenses explent.

C. Abhidhammapitaka.

(२९—३९)

XXVIII.

Dhammasaṅgānikappakaraṇa et Athasālinī.

(olim No. 13. donat. Rask.)

Codex folia 243 palmarum habens, digitos vicenos quaternos longa, literis Singhalensibus क-तु signata, (duo enim folia binos numeros ३३-३३ et ३३-३३ exhibent), eademque scriptura exarata. Paginæ novenas aut denas lineas habent.

In codice duo libri insunt, quorum prior, folia 99 (क-छि) continens, *Dhammasaṅgānikā-ppakaraṇa* (धम्मसंगणिकप्यकरण) inscribitur, et primus est inter septem Abhidhammapitakæ libros sive *pakaraṇāni*, ut vocantur teste Buddhaghosa, scriptore commentarii (fol. छ); est igitur idem liber, quem Turnour Dhammasaṅgīni inscriptum memorat**), et folia 72 digitos duodetrecenos longa continere dicit. Liber noster a verbis in-

*) cfr. Cod. No. III. 7.

**) Mahāvanso. p. LXXV.

incipit कुमला धम्मा अकुमला धम्मा अज्याकता धम्मा ।
 सुखाय वेदनाय सम्पयुत्ता धम्मा दुक्खाय वेदनाय सम्पयुत्ता
 धम्मा अदुक्खमसुखाय वेदनाय सम्पयुत्ता धम्मा । quae
 eadem sunt, a quibus codex Parisiensis in-
 itium facit, quem sub nomine Boromat me-
 morant Burnouf et Lassen*). In libro nostro
 nullae exstant sectiones; finitur in verbis:
 कतमे धम्मा उरणा वतुमु भूमीसु कुमलं वतुमु भूमीसु
 विपाकी तीमु भूमीसु किरियावाकतं रूपञ्च निव्वानञ्च
 इमे धम्मा उरणाति ॥ धम्मसंगनिकण्यकरणं समत्तं ॥ सि-
 द्दिस्तु । सुभमस्तु ॥

Alter liber, folia 144 (छी-तु) complectens,
Atthasālini (अत्यसालिनी) inscribitur, et com-
 mentarius est, quem, teste scriptore Mahā-
 vansae**), Buddhaghosa in Dhammasanginiū
 conscripsit; cui opinioni non obstare viden-
 tur versus, a quibus incipit liber:

कल्पा विव सत्तेसु पञ्जा यस्स महिसिनी ।
 ज्येधम्मेसु सव्वेसु पवत्तित्व यवात्त्रि ।
 द्वाय नान सत्तेसु समुस्सहितमानसो
 पाद्दसल्ये (sic.)
 पाटिच्छत्तकम्मत्तग्धि पण्डुकम्मत्तलानाके
 सित्तासने संनिसिन्नेपि आदिच्चैव युगन्धरि
 वक्कवाल्लसहस्सेहि दसभागम्म सव्वसो
 संनिसिन्नेन देवानं गणेन परिवारितो ।
 नातरं पमुखं कत्वा तस्स पञ्जाय तेजसा
 अभिधम्मकयामगं देवानं संपवत्तयि ॥
 तस्स पदि ननासित्वा सम्बुद्धस्स सिरोमती
 सद्धन्ने वस्स पूत्वा कत्वा संप्रसमञ्जलिं ।
 निपयुक्कारस्सेतस्स कतस्स रतनत्तये
 जानावेन सीसित्वा अन्तरयि असिती ।
 विसुद्धावास्सेत्तेन निपुणामल्लवुडिना
 भिक्खुणा बुद्धप्राप्तिं सकवुमभियाचिती ।
 यं देवदेवी देवानं देसेत्तवान यती पुण
 वेरस्स सारियुत्तस्स सनायिक्खि विनायकी ।
 अनात्तत्तदहे कत्वा उपटानं महिसिनी
 यं च सुत्तान सो वेरो आहरित्वा महीतलं ।
 भिक्खुणं पयित्ताहासि इति भिक्खुहि धारितो
 संगीतकालि संगीतो वेदिहनुनिगा पुन ।

तस्स गभीरजनिन जीगल्लस्स अभिण्हसो
 नानानयविचित्तस्स अग्निधम्मस्स आदितो ।
 या महाकस्सपादीहि वसिकट्टकया पुरा
 संगीता अनुसंगीता पच्छायि च इसीहि वा ।
 आभता पन घेरेण महिन्देनेतमुत्तमं
 या दीपं दीपवासीनं भासाय अभिसंखता ।
 अपनेत्वा ततो भासं तन्वपणिनिवासिनं
 आरीपयित्वा निद्धोसं भासं तन्तिनयानुमं ।
 निकायन्तस्सदोहि असंमिस्सगनाकुलं
 महागोवरावासेनं दीपयन्तो विनिच्छयं ।
 अत्यं पकायिस्सानि आगमदूकयासुपि
 महितव्वं महितवान तीसयन्तो विचक्रवणी ।
 कम्मट्टानानि सव्वानि वरियभिज्जा विपयसना
 विसुद्धिगगे पणिंदं यस्सा सव्वं पकासितं ।
 तस्सा तमामहितवान सकलायपि तन्तिया
 पदानुकूनतो एव करिस्सामत्यवण्णो ।
 इति मे भासमानस्स अभिधम्मकयं इमं
 अविक्खित्ता निसानिय दुल्लभाहि अयं कयाति ॥

Quos versus excipit introductio, de Abhi-
 dammapitaka agens, quae incipit a verbis:
 तत्त्व अभिधम्मोति धम्मातिरेकविसिस्त्येन अतिरेकवि-
 सित्यदोषिकी हि एत्य अभिसद्दी caët.; initium
 commentarii ipsius fol. तृ v. exstat. Liber
 in hisce versibus finitur:

चिन्तं रूपं च निक्खेपं कत्युद्धारं मनोरत्तं
 यं स्त्रीकनयो भतिन्ती देससि धम्मसंगणिं ।
 अभिधम्मस्स संगच्छ धम्मे अनवसेसतो
 टिताय तस्सा आरडा या मया अत्यवण्णा ।
 अनाकुलानं अद्यानं संभवा अत्यसालिनो
 इतिनामिन सा संगिट्टाननुग्गा ठाना (sic.) ।
 एकुण्यत्तालीसाय पालिया भाणवारतो
 विरट्टित्वं धम्मस्स निट्टपिन्तेन तं मया ।
 संपन्नं कुमलं तस्स आहू भविग पाणिनो
 सव्वे सद्धम्मरात्तस्स अत्वा धम्मं सुखावहं ।
 पानुण्तु विसुद्धाय सुखाय पटिपत्तिया
 असोकननुपायसं निव्वानमुसमुत्तमं ।
 चिरं तिट्ठतु सद्धम्मो धम्मे होन्तु सगरवा
 सव्वेपि सत्ता कालिन मग्गा देवी पवसन्तु caët.

परमविसुद्धवुद्धि caeteraque in commentariis Bud-
 dhaghosae solita verba, quae jam exhibita sunt
 (p. 25. a. l. 10.), कता अयं अत्यसालिनी नाम धम्म-
 संगहृत्यकया ।

*) Burnouf et Lassen. Essai sur le Pali. Paris. 1826.

**) Mahāvanso. ed. Turnour p. 251.

XXIX.

Sammohavinodani, Paṭṭhānatthakathā, Vibhangappakarana.
(olim No. 14. et 15. donat. Rask.)

Codex folia 327 palmarum habens, digitos vicanos quaternos longa, literis Singhalesibus तू-र खे signata, eademque scriptura exaratus. Paginæ novenas aut denas lineas habet. Est pars posterior codicis No. XXVIII. signati.

Codex tres libros continet, quorum primus, folia 175 (तू-री) explens, *Sanmohavinodani* (सम्मोहविन्दनी) inscribitur, et commentarius est, quem Buddhaghosa conscripsit in *Vibhangam* (tertium nostri codicis librum). Incipit a versibus:

वतुमवुदसी नायो वतुधा धम्मसंगनिं
पकासवित्वा संवुद्धी तस्सिव सननत्तरं ।
उपती वुद्धधम्महि अट्टारस्सिहि नायकी
अट्टारसन्नुं खन्धादिविभंगानं धमेन यं ।
विभंगं देसयि सत्था तस्स संवणनकुणी
इदानिं यस्सा सम्पत्ती तस्सा तस्सत्ववणनं ।
करिस्सामि विगाहिट्वा पिराणत्थकवानयं
सद्धम्मे गारवं कत्वा ते सुणय समाहिताति ॥

Deinde enarrat octodecim Vibhangāe sectiones; in commentario hi tituli exstant:

1. खन्धविभंगनिदिसी fol. वू. v. 1.3; continet रूप-
खन्धनिदिसी fol. ते. r. 1.7. — वेदनाखन्ध-
निदिसी fol. ती. r. 1.8. — संखारखन्धनिदिसी
fol. तो. v. 1.9. — संखारखन्धनिदिसी fol.
ती. r. 1.2. — विज्जानतखन्धनिदिसी fol. ती.
r. 1.3.
2. अवतनविभंगनिदिसी fol. वू. r. 1.8.
3. धातुविभंगनिदिसी fol. दो. r. 1.6.
4. सवुविभंगनिदिसी fol. धा. v. 1.2; continet दुक्ख-
सवुनिदिसकवा fol. दो. r. 1.4. — सगुदयसवु
fol. दो. v. 1.3. — निरोधसवु fol. दो. r. 1.5.
5. इन्द्रियविभंगवणना fol. धो. r. 1.3.
6. पटिसमुत्पादविभंगनिदिसी fol. नं. v. 1.2. con-
tinet अविज्जपदं fol. धू. v. 1.8. — अविज्ज-
पवुयसंखार fol. धे. v. 1.4. — संखारपवुयवि-

ज्जानां f. ना. r. 1.3. — विज्जानपवुयनामरूप
fol. नि. r. 1.8. — नामरूपपवुयसन्नायतनां fol.
नी. r. 1.5. — सन्नायतनपवुयफस्सां fol. नी.
v. 1.5. — फस्सपवुयवेदनां fol. नु. r. 1.1. —
वेदनापवुयतण्डां fol. नु. r. 1.9. — तण्डापवु-
यउपादानां f. नू. r. 1.5. — उपादानपवुयान्नां
fol. नू. v. 1.3. — चतुस्यत्रतुक्खनिदिसी fol. नी.
r. 1.7. — अकुसलनिदिसी fol. नी. v. 1.3.
— कुसलां fol. नी. v. 1.7. — उज्याकत्ता-
fol. नं. r. 1.2. — अविज्जानमूलकुसलनिदिसी
fol. नं. r. 1.6.

7. सतिपट्टानविभंगनिदिसी fol. फू. v. 1.5. continet
उद्देशवारकवा fol. पा. r. 1.1. — कायानुपस्स-
नानिदिसी fol. पं. r. 1.9. — वेदानानुपस्सनां
fol. फ. r. 1.2. — चित्तानुपस्सनां fol. फं. r.
1.8. — निवरणपट्टं fol. फि. r. 1.7. — वी-
संगपट्टं fol. फू. r. 1.1.
8. धम्मपधानविभंगनिदिसी fol. फे. r. 1.5.
9. इडिपादविभंगनिदिसी fol. फी. r. 1.5.
10. वीसंगविभंगनिदिसी fol. व. r. 1.6.
11. मग्गविभंगनिदिसी fol. वा. v. 1.3.
12. ज्ञानविभंगनिदिसी fol. भी. v. 1.4.
13. जणमज्जाविभंगनिदिसी fol. मु. v. 1.6.
14. सिक्खापदविभंगनिदिसी fol. मू. r. 1.6.
15. पटिसम्भादविभंगनिदिसी fol. मू. v. 1.5.
16. जानविभंगनिदिसी fol. नं. r. 1.8. continet sex
capita numeris signata, quorum 1. fini-
tur fol. भी. r. 1.3. — 2. fol. भी. r. 1.9.
— 3. fol. धं. v. 1.7. — 4. fol. म. r. 1.5.
— 5. fol. म. v. 1.3. — 6. fol. म. v. 1.7.
17. खुक्खवतुयुविभंगवणना fol. र. r. 1.1. continet
undecim capita: 1. f. वू. r. 1.3. — 2. f. वू. r.
1.5. — 3. f. ये. r. 1.4. — 4. f. वै. r. 1.2. —
5. f. वी. r. 1.6. — 6. f. वी. r. 1.5. — 7. f. वी. r.
1.10. — 8. f. वं. r. 1.6. — 9. f. वं. v. 1.5. —
10. f. वं. v. 1.7. — 11. तण्डाविवरितनिदिसी
fol. व. v. 1.8.
18. धम्महदयविभंगवणना fol. री. r. 1.2.

Liber in his versibus finitur:

अभिधम्मं देसेन्ती धम्मगत धम्मगारवयुत्तानं
देवानं देवपुरे देवगणसहस्रपरिवारी ।
दुतियं अदुतेयपुरिसी यं जहा विभंगपकरणं नायो

अट्टारमहि विभंगेहि मण्डिते मण्डिव्यगुणी ।
 अत्यपकासनत्यं तस्माद्दं सानिनी ऽनितगुणेन
 यतिना अदण्डनतिना सुवुडिना बुद्धोप्पेन ।
 वं आरभिं रवयितुं अत्यकपं सुनिपुणुमु अठ्ठु (sic)
 संमोहत्रिनीदगतो सम्मोहचिनीदग्निं नाम ।
 पीराणत्वकवानं सारं आदाव सा जयं निट्टुं
 पत्ता अनन्तरा वेना पालिवा भाणवरिहि ।
 वनास्तीमाय वया एकेन व द्यमेव सञ्चयेपि
 निट्टुं वञ्चन्तु विनत्ता ननोरया सञ्चसन्तानं ।
 सद्धम्मस्स ठितत्वं वं व इमं रवयता नया पुञ्जं
 पत्तं तेन समन्तं पापुणातु सद्धवत्तीकी लीकी ।
 सुचिरं तिट्टुतु धम्मी धम्माभिरतो सदा भवतु ली (की)
 निव्वं खेममु (sic) भिक्खादिसंपदा ज्ञानपदा हेम्वुत्ति ॥
 परमत्रिसुद्धुडि caeteraque verba in Buddhaghosae
 commentariis solita. cfr. p. 25.

Alter liber, folia 63 (री-पि) continens,
Paṭṭhāna-ppakarāṇa-atthakathā (पट्टानपकरण-
 अत्यकपा) inscribitur, et commentarius est
 a Buddhaghosa conscriptus in *Paṭṭhāna-
 ppakarāṇam*, qui ultimus est septem Abhid-
 dhammapitakæ librorum. Commentarius in-
 cipit ab his versibus:

नमी तस्स caett.

देवातिदिघो देवानं देवदानं (sic) पूरिती
 देसयित्वा पकरणं यमकं *) बुद्धसयमी
 अत्यती धम्मती वेव गन्धीस्साव तस्स वं
 अनन्तरं महावीरी सत्तमनिसिसत्तमी ।
 पट्टानम्न (sic) नामेन नामरूपनिरोधती
 देससि अतिगम्भीरनयमण्डितदिसने
 इदानी तस्स संपनो यस्मा संवणनञ्जुमी
 तस्मा वं वणविसामि ते सुणय समाहिताति ॥

Liber in sectiones (वार) divisus esse
 videtur, quarum aliae plura, aliae singula ca-
 pita continent; qui exstant tituli, sunt:

1. उद्दिसवारवणना fol. १ v. 1. 1.
2. हेतुपञ्चयन्दिस्सो f. २ r. 1. 6. — अट्टमणपनिं f. २ r. 1. 6. — अद्यपितपनिं f. २ r. 1. 3. — अनन्तरं f. २ r. 1. 2. — समनन्तरं f. २ r. 1. 3. — सहजातं f. २ v. 1. 5. — जञ्जमञ्ज f. २ r. 1. 1. — निस्सयं

- f. २ v. 1. 1. — उपनिस्सयं f. २ r. 1. 10. — पुरेजातं f. २ v. 1. 7. — पच्छजातं f. २ r. 1. 3. — असिवनं f. २ v. 1. 6. — कम्मं f. २ v. 1. 1. — विपाकं f. २ v. 1. 9. — आहारं f. २ r. 1. 9. — इन्दियं f. २ v. 1. 10. — सानं f. २ r. 1. 7. — मग्गं f. २ v. 1. 2. — सम्पयुत्तं f. २ v. 1. 4. — विपयुत्तं f. २ r. 1. 9. — अत्यं f. २ v. 1. 1. — नत्थिं f. २ v. 1. 4. — विगतं f. २ v. 1. 6. — अविगतं f. २ v. 1. 7. — 2. पञ्चये निस्सवारवणना fol. २ v. 1. 1.
3. पञ्जनिवारवणना fol. २ r. 1. 1.
4. पञ्चयानुत्तीमं f. २ v. 1. 3. — पञ्चयपञ्चनीयं f. २ v. 1. 1. — पञ्चनीयानुत्तीमं पञ्चनीयं f. २ v. 1. 6. — पञ्चनीयानुत्तीमं f. २ v. 1. 4. — 4. निट्टिता व पञ्चवार-
 स्स अत्यवणना fol. २ v. 1. 5.
5. सहजातवारवणना fol. २ v. 1. 8.
6. पञ्चनीयं f. २ v. 1. 2. — पञ्चवारवणना f. २ v. 1. 4.
7. निस्सयवारवणना fol. २ v. 1. 9.
8. पञ्चनीयं f. २ r. 1. 7. — अनुत्तीमपञ्चनीयं f. २ r. 1. 9. — 8. संसट्टवारवणना fol. २ v. 1. 1.
9. संपयुत्तवारवणना fol. २ v. 1. 4.
10. पञ्चवारविभवावणना fol. २ v. 1. 3.
11. हेतुमूलकं fol. २ v. 1. 3. — पञ्चवारस्स वट्टन अनुत्तीमगणना fol. २ r. 1. 2.
12. पञ्चुद्धारस्स अत्यवणना fol. २ r. 1. 2.
13. नहेतुमूलकं f. २ v. 1. 9. — पञ्चनीयं f. २ v. 1. 6. — अनुत्तीमपञ्चनीयं f. २ v. 1. 3. — नहेतुमूलकं f. २ v. 1. 1. — पञ्चवारस्स पञ्चनीयानुत्तीमं f. २ v. 1. 10. — निट्टिता व कुमलन्तकपट्टानस्स वणना fol. २ v. 1. 10.
14. वेदानन्तिकवणना fol. २ r. 1. 9.
15. विपाकान्तिकवणना fol. २ v. 1. 10.
16. धम्मानुत्तीमकपट्टानवणना fol. २ r. 1. 2.
17. दुक्कपट्टानं f. २ r. 1. 10. — दुक्कनिपट्टानं f. २ v. 1. 6. — तिकनिपट्टानं f. २ r. 1. 3. — दुक्कदुक्कपट्टानं fol. २ r. 1. 5.

Sequitur titulus subscriptus पट्टानपकरण-
 अत्यकपा निट्टिता । निट्टिता व अभिधम्मपिटकत्यकपा,
 et versus hi:

पञ्चयभेदि कुसलो लोकागुरुणपि पञ्चयाकारं
 अतिनिपुणं गम्भीरं वा भूमिं बुद्धजागस ।
 कुसलादिधम्मभेदं निस्सावनयेहि विविधगमनेहि
 चित्त्वारिन्तो सत्तमगणिधम्मपकरणं सत्त्वा ।

*) Yamaka sextus liber est Abhidhammapitakæ.

मुविहितमग्निद्वानि पदानां नाम यं पत्रासिधि
 सदाय समारडा वा अत्यकथा नया तस्म ।
 आश्रयानां वादं अविहाय विभक्तवादासोहानं
 अतिवहुविधन्तराधि लीकन्हि अन्तराधिनं सा (sic) ।
 एसा जज्ञ यथा ठा बुद्धमन्तिहि भाणवदिहि
 जत्यं पत्रासयन्ति प्यद्वानवरस सकलसस ।
 मंनिद्वानं पत्ता यथेव निदं यथा बहुजनसस
 यं पापुणन्तु सीयं कपाणासस्त्रसकतं (sic) ॥
 सत्पकरणं नायी अभिधम्मं उदिसवि
 देवातिदेवी देवानं देवलीकन्हि यं पुदे
 तस्म अत्यकथा एसा सकलससापि निद्विता
 विरद्वितत्यं धम्मसस निद्विपन्तिनं तं नया ॥
 ultima sunt परमविसुद्धं cæteraque in commen-
 tariis Buddhaghosæ solita (cfr. p. 25.) et कता
 अयं सकलससापि अभिधम्मपिटकसस अत्यकथा.

Tertius liber, folia 89 (षी-स्त्रै) conti-
 nens, *Vibhanga-ppakarana* (विभंगप्यकरण) in-
 scribitur, et sine dubio est liber Abhidham-
 mapitakæ secundus, quamquam liber, quem
 Turnour Vibhanga inscriptum memorat, ma-
 joris ambitus esse videtur, quum folia 130
 duodetrigenos digitos longa continere dicatur.

Liber noster incipit a verbis व्रतुमव्वदसी
 ति वत्तारि सव्वानि सगभटानि व्रतुमव्वयसीति व्रतुम-
 बुदसी । octodecim quas continet sectiones,
 finiuntur

1. खन्धविभंगी fol. पं v. 1. 5.
2. जयतगविभंगी fol. सि v. 1. 7.
3. धातुविभंगी fol. मृ v. 1. 4.
4. सव्वविभंगी fol. ही v. 1. 1.
5. इन्द्रियविभंगी fol. हू r. 1. 2.
6. पटिच्चसनुप्यादविभंगी fol. को r. 1. 6.
7. सतिपट्टानविभंगी fol. र किं v. 1. 8.
8. धम्मप्यधानविभंगी fol. र कु r. 1. 3.
9. इडिपादविभंगी fol. र कू v. 1. 9.
10. वीञ्चनाविभंगी fol. र कु r. 1. 2.
11. मग्गविभंगी fol. र कु r. 1. 9.
12. हानविभंगी fol. र कै v. 1. 2.
13. जणनञ्जाविभंगी fol. र कै v. 1. 8.
14. निक्खापदविभंगी fol. र को r. 1. 8.
15. पटिसम्मिदाविभंगी fol. र कं v. 1. 1.
16. जानविभंगी fol. र खू r. 1. 6.
17. खुडकविभंगी fol. र खै r. 1. 6.
18. धम्महदवविभंगी fol. र खै v. 1. 3. et in verbis
 ejusdem lineæ विभंगप्यकरणं निद्वितं liber finitur.

II. LIBRI SACERDOTALES ET HISTORICI.

XXX.

Sārasangaḥo

(olim No. 17. donat. Rask.)

Codex folia 126 palmarum habens, vi-
 cenos digitos longa, literis Singhalensibus
 क-नी signata, eademque scriptura exarata.
 Paginæ denas lineas habent.

In codice inest liber *Sāra-sangaḥo* (सारसंग-
 ह्ये) inscriptus, quo exponitur doctrina Buddhica,
 variis locis e libris sacris sumptis probata.
 Liber in quadraginta capita divisus, ita incipit:

महाकारणिकं नायं धम्मं तेन मुदिसितं
 नत्वा अरिसंघं व दक्खिणियं निरंजनं ।
 दस्सविसं समासेन पयदं सारसंगहे
 सनाहस्तेवा त्रिविधं नयं सीतमुखावहे ति ॥
 तत्रायं मातिका
 बुडादिमहानोहारो किरियं सत्तुमञ्जुतं
 पञ्च अन्तरधानानि वक्कुवत्तिविभाजनं cætt.

Singula capita inseribuntur:

1. बुडानं जग्गिनीहारकयासंगहनयी f. किं r. 1. 4.
2. तयानतसस अच्चरियकथा fol. कै r. 1. 1.
3. पञ्चन्तरधानकथा fol. कः v. 1. 1.
4. वक्कुवत्तिविभावनकथा fol. कः v. 1. 10.

5. मुनिनी वक्रवृत्तिगी व वतियकया° f. ख र. 1. 9.
6. समननीयाफल° fol. ख र. 1. 6.
7. धम्मे जल्लरियकया° fol. खू v. 1. 6.
8. संघे जल्लरियकया° fol. खी v. 1. 3.
9. निहाविभावनं fol. खं र. 1. 4.
10. सुपिनाविभावनं fol. ग र. 1. 2.
11. दयसत्तकपरिवत्तनकया° fol. ग र. 1. 9.
12. सरणमननस्स भेद° fol. गा v. 1. 4.
13. सोल्लं पभेद° fol. गू v. 1. 4.
14. कम्मट्ठान° fol. घ v. 1. 7.
15. निव्वानस्स त्रिभावनं fol. घा र. 1. 5.
16. रतनत्तये अगारवविभावनकया° fol. घा v. 1. 10.
17. जनकादिकम्मट्ठान° fol. घृ र. 1. 10.
18. आनन्तरियकम्मविभावनं fol. घृ v. 1. 2.
19. निच्छादिट्ठिविभावनं fol. घै र. 1. 4.
20. जरिवृपवादविभावनं fol. घै v. 1. 8.
21. कुहकादिनवकया° fol. घी v. 1. 5.
22. मच्छरकया° fol. घी र. 1. 9.
23. तिविधमिगविभावनत्यकया° fol. घः र. 1. 10.
24. दानादिपुञ्ज° fol. जु र. 1. 10.
25. सत्तानाहारभेद° fol. जु v. 1. 10.
26. यीनिविभावननय° fol. ऊं र. 1. 6.
27. पुनित्थिवपरिवत्तनकया fol. ऊः र. 1. 3.
28. सुवतीनें सरूपविभावनं fol. च v. 1. 4.
29. षण्डकानं विभावनं fol. चा र. 1. 6.
30. नामविभावनकया fol. चि v. 1. 2.
31. सुपणानं विभावनकया fol. ची र. 1. 2.
32. पेतानं विभावनं fol. ची v. 1. 10.
33. असुरानं विभावनं fol. चु र. 1. 3.
34. देवानं विभावनं fol. चू र. 1. 5.
35. महोददुनकया fol. चृ र. 1. 10.
36. महोवत्तनकया° fol. चू v. 1. 7.
37. द्युट्ठिवातादीनें संगहनयो fol. चै र. 1. 5.
38. पक्खिणककया fol. छि v. 1. 9.
39. इदिदिविधादि° fol. छी र. 1. 6.
40. लीकसंठिति° fol. जो v. 1. 4.

Post titulum subscriptum निट्ठिती वाचं

सद्यस्सो मारसंगहोति extant hi versus:

एताद्यता पटिञ्जतो दस्सयिस्संति आदित्ति
 यत्तालीसहि भेदिहि संगहेहि सुसंखती ।
 निट्ठानं दानि सम्पत्ती विचिन्तो मारसंगहो
 caett.

दक्खिणारामपतिनी पिटकत्तयधारिणी
 बुद्धपियव्हेरस्स यो सिस्मानन्तिमो यति ।
 तेन सिद्धत्तयानिनि धीमता मुचिवुत्तिना
 येनि लिखितो एमो विचिन्तो मारसंगहो caett.
 unde patet librum scriptum esse a *Siddhat-*
tha quodam sacerdote et discipulo sacer-
 dotis *Buddhappiyæ*.

XXXI.

Pāli-muttaka-vinaya
 (olim No. 21. collect. Rask.)

Codex folia 215 palmarum habens, vi-
 cenos singulos digitos longa, literis Sin-
 ghalensibus क-रु signata, eademque scriptura
 exarata. Paginæ octonas aut novenas lineas
 habent.

Codex continet librum *Pāli-muttaka-*
vinaya-viniçchaya-sangaho (पालिमुत्तक-विनय-
 विनिच्छयसंगहो) inscriptum, qui, libri *Sāra-*
sangaho similis, doctrinam Buddhicam ex-
 ponit. Incipit a versibus:

वत्तुत्तयं नमस्सित्वा सरणं सव्वपाणिनें
 विनये पाटवत्थानं ययोगावधरभिवक्खं (sic)
 विप्याकिणमनेकत्थ पालिमुत्तविनिच्छयं
 मनाहरित्वा एकत्थ दस्सयिस्सं अनाकुलं ॥

तत्रायं नातिका

दिवसिध्यो परिकवारी भेसज्जकरण्णि च
 परिं पटिस्सवारो विञ्जन्ति कुल्लसंगहो caett.

Continet triginta quatuor capita, quæ sunt

1. दिवासयनविनिच्छयकया fol. कि र. 1. 5.
2. कप्पियाकप्पियपरिकवारी वि° fol. कु र. 1. 1.
3. भेसज्जादिकरणवि° fol. कू v. 1. 2.
4. विञ्जन्तिवि° fol. कू v. 1. 9.
5. कुल्लसंगहवि° fol. कै र. 1. 2.
6. मच्छनंसवि° fol. की र. 1. 1.
7. अनानासवि° fol. की v. 1. 1.
8. जग्घिट्ठानाविकरणवि° fol. खा v. 1. 8.
9. वीवरविषयवासवि° fol. खु र. 1. 2.
10. षण्डपटिस्सानावि° fol. खू र. 1. 7.
11. कयविक्रयसमापत्तिवि° fol. खू v. 1. 3.
12. रूपियादिपटिग्गहणवि° fol. खी v. 1. 8.

13. दानन्तकषणादिविस्मासवि^० fol. ख: v. l. 4.
14. पठवीखननवि^० fol. ना r. l. 9.
15. भूतगामवि^० fol. नी v. l. 9.
16. सहस्रव्यवि^० fol. गू v. l. 3.
17. मञ्चपीठादिसंघिके सेनासने सुण्टिपडिज्ञतव्यवि fol. गू r. l. 2.
18. कालिकवि^० fol. घ r. l. 6.
19. कण्ठियकुटिवि^० fol. खि r. l. 2.
20. खादनीयादिपटिग्राहणवि^० fol. घृ r. l. 1.
21. पवारणवि^० fol. घै r. l. 6.
22. पठवज्जावि^० fol. कु v. l. 9.
23. निस्सयवि^० fol. ब्र v. l. 2.
24. सीमावि^० fol. बृ r. l. 6.
25. उपोसयपवारणवि^० fol. ब्र: r. l. 9.
26. वस्सुपनायिकवि^० fol. छी r. l. 1.
27. उपज्जायादिवचनकया fol. छौ v. l. 4.
28. वतुपय्यवभासनीयावि^० fol. नू v. l. 2.
29. कठिनत्यारकया fol. ते v. l. 2.
30. गल्भणउवि^० fol. सं r. l. 5.
31. घोदनावि^० fol. जू r. l. 1.
32. गल्कापत्तिवृत्तानकया fol. ठा v. l. 5.
33. कम्माकम्मावि^० fol. ठी v. l. 2.
34. पकिणककया fol. ठूं v. l. 2.

XXXII.

Upāsaka-janālakāro
(olim No. 51. collect. Rask. *)

Codex folia 95 palmarum habens, digitos duodevicesimos longa, literis Singhalensibus क-ञं signata, eademque scriptura exarata. Paginæ septenas lineas habent.

In codice inest liber *Upāsaka-janālakāro* (उपासकजनान्तंकरि) inscriptus, quo laicorum gratia exponitur doctrina Buddhica. Auctor sese nominat *Sihālā-ācariya-bhaddantānanda-mahātheram* (सीहलान्तरियभदन्तानन्दनहपरि) et dicit se, in monasterio *Peranpalli* a Molanga, rege Paṇḍyārum, condito degentem, hunc librum conscripsisse. Ex am-

bagibus verbosis ad calcem libri adscriptis, hæc apponere visum est:

अत्यती गन्थती चापि सुत्तती चापि एवञ्च
अयुत्तं वा विल्हं वा यदि दिस्सति किञ्चि पि
पुञ्जापरं विस्सिकित्वा विचारित्वा पुण्णुन
धीतिमता गहेतव्यं गहेतव्यं गहेतवती ॥ ...
पणुभूमणुत्तले वो भूवञ्जो सामन्ताग्निपी ...
तेन कारापिता रम्मा विहारो वरदस्सना
तयो आयुनाभिकुन्ता किरीटमिव भापुरा ।
यो तेसं पवरो जामि विहारो वाल्दस्सनी ...
गुणाकरो पेरमपत्ति इति विञ्जह्ति सद्धितो ।
लंकादीपमिह सकलं दमिलानलसमाकुन्ते
आमता पातुनत्तानं भूयो सावनचुडिया ।
तन्वपण्डित्ता वेरा सदा सद्धम्मगीवरा
आमनं अनुक्खन्ता यस्मिं वायं समण्युं ।
तस्स पुञ्जुनरे रम्मे पासदि वसता मया
रखितो ऽयं जलंकारो सदा सज्जनरञ्जकी ति ॥

Liber incipit a verbis:

विमुद्धवणं सुगतं नमित्वा सुवाणितं धम्मवरं च तेन
तथा विमुत्तं गणमंगनिहे उपासकालंकरणं करिस्सं ॥
et in novem capita (परिच्छेद) divisus est,
quorum tituli sunt:

1. इति अभिन्नवसाधुत्तनपानोऽज्ञतायाय कते उपासकजनान्तंकरि सरणादिनिद्दिसे नाम पठमो परिच्छेदो fol. खु v. l. 4.
2. सीलनिद्दिसे fol. घु r. l. 4.
3. धुत्तंगनिद्दिसे fol. घृ v. l. 4.
4. जालीयनिद्दिसे fol. छि v. l. 3.
5. दसपुञ्जकरियवत्तुनिद्दिसे fol. छे v. l. 3.
6. अन्तरायकरधम्मनिद्दिसे fol. उं r. l. 3.
7. लोकीयसंपत्तिनिद्दिसे fol. बृ r. l. 5.
8. लोकिनरसंपत्तिनिद्दिसे fol. बे r. l. 3.
9. पुञ्जपालसाधननिद्दिसे fol. वी v. l. 6.

XXXIII.

Milinda-pañño
(olim No. 19. donat. Rask.)

Codex folia 183 habens, septenos denos digitos longa, literis Singhalensibus क-डि signata, (numeri enim खो-गू incuria scribæ omissi sunt, et सी bis exstat), eademque

*) cfr. Rasks saulede Afhandling. vol. III. p. 18. n.

scriptura exarata. *Paginæ novenas aut denas lineas habent.*

Codex continet librum Milinda-pañho (मिलिन्दपञ्चो) inscriptum, quo exponuntur, quæ Milindæ, regi Sâgalæ, de fide et doctrina Buddhica quæerenti, responderit Nâgasena sacerdos quidam. Liber incipit ab hisce verbis:

नमी तस्स cætt.

मिलिन्दि नाम सी राजा सागलायं पुरत्तमि उपमच्छि नागसेनं गंगावसथमागरं ।

आसज्ज राजा चित्रकयं उकाधारं तमीनुदं

अपुच्छि निपुणे पञ्चे ठानाठानगते पुबु ।

पुच्छाविस्सज्जना वेव गम्भीरत्वूपनिस्सिता

हृदयंगमा कण्णसुखा अब्भुतत्तीमहंसना ।

तमनुसूयते । अत्यि योनिकानं नानापुट्ठेदंनं सगलं नाम नगरं नदीपञ्चतसीभित्तं cætt.

Singulæ sectiones et capita sunt: (numeri uncis inclusi ad cod. No. XXXIV. pertinent)

1. वाहिरकया fol. कू r. 1. 6. (fol. कू v. 1. 2.)
पठमी वग्गी fol. के र. 1. 7. (f. के र. 1. 6.)
दुतियो वग्गी fol. खा र. 1. 7. (f. की v. 1. 4.)
ततियो वग्गी fol. खू र. 1. 8. (f. खार. 1. 8.)
2. नागसेनामिलिन्दराजमहापञ्चा fol. खू v. 1. 9. (fol. खार. v. 1. 6.)
चतुत्थी वग्गी fol. खू र. 1. 9. (fol. खी र. 1. 4.)
पञ्चमी वग्गी fol. खू र. 1. 8. (f. खी v. 1. 7.)
छट्ठी वग्गी fol. खू v. 1. 4. (fol. खु v. 1. 9.)
सप्तमी वग्गी fol. जे v. 1. 4. (f. खू र. 1. 8.)
3. मिलिन्दपञ्चानं पुच्छि विस्सज्जना fol. जे v. 1. 1. (fol. खू v. 1. 8.)
पठमी वग्गी fol. जू र. 1. 5. (f. गू v. 1. 5.)
दुतियो वग्गी fol. उः r. 1. 3. (f. जे र. 1. 9.)
ततियो वग्गी fol. धी v. 1. 7. (f. धर. 1. 2.)
चतुत्थी वग्गी fol. छू र. 1. 3. (f. वू र. 1. 10.)
पञ्चमी वग्गी fol. ती र. 1. 1. (f. वी v. 1. 5.)
छट्ठी वग्गी fol. उ v. 1. 8. (fol. जू र. 1. 6.)
सप्तमी वग्गी fol. वू v. 1. 2. (fol. जू र. 1. 4.)
अट्ठी वग्गी fol. ट र. 1. 9. (fol. वू र. 1. 9.)
नवमी वग्गी fol. टौ v. 1. 8. (f. छि र. 1. 2.)
4. मेण्डकपञ्चो ibidem. (ibid.)
पठमी वग्गी fol. ठि र. 1. 6. (fol. छू र. 1. 5.)

- दुतियो वग्गी fol. डू v. 1. 8. (fol. डूर. 1. 8.)
ततियो वग्गी fol. डू v. 1. 3. (fol. छे v. 1. 1.)
चतुत्थी वग्गी fol. डेर. 1. 5. (fol. छी v. 1. 2.)
पञ्चमी वग्गी fol. डं र. 1. 1. (fol. छं v. 1. 9.)
छट्ठी वग्गी fol. उ व. 1. 1. (fol. ज्ञा र. 1. 7.)

5. इस्सरत्वस्स पञ्चं पञ्चमं f. डि र. 1. 5. (f. ज्ञी र. 1. 2.)
Liber finitur in verbis मिलिन्दस्स वेव नागसेनत्वेरस्स व पञ्चविव्याकरणपकरणं समनं ॥ इमं लिखितपुञ्जेन cætt.

XXXIV.

Milinda-pañho

(olim No. 62. collect. Rask.)

Codex folia 117 palmarum continens, vicanos quaternos digitos longa, literis Singhalensibus क-ती signata, (primum enim numero caret), eademque scriptura rudi et ineleganti exarata. Folia छी-ती ab alio scriba exarata sunt, exstat vero ad calcem codicis folium छी a priore scriba exarari coeptum. Paginæ plerumque novenas lineas habent.

Codex continet eundem librum Milinda-pañho inscriptum, qui in codice No. XXXIII signato inest.

XXXV.

Paṭiśā-samuppāda et Çatara-kama-ṭāhana cætt.

(olim No. 25. collect. Rask.)

Codex folia 38 palmarum habens, ternos denos digitos longa, literis Singhalensibus क-तू signata, eademque scriptura exarata. Paginæ senas lineas habent. Codici præponitur alienum folium non signatum nullius momenti.

In codice varia insunt: Prima quinque folia क-कु v. continent versus varios, in honorem et laudem Buddharam arborumque iis sacrarum scriptos, qui incipiunt a verbis:

वन्दि तण्हंकरं बुद्धं वन्दि मेधंकरं मुनिं
सरणंकरं मुनिं वन्दि दीपंकरं तिनं नमि ।

Sequitur libellus metaphysicus, *Pañcā-samuppāda* (पट्चसमुत्पादं) inscriptus, qui fol. कु v. l. 1. incipit a verbis: नमो बुद्धाय । तेन खी पन समयेन बुद्धी भगवा उल्लेख्यं विहरति नञ्जा नेरञ्जरातीरे बोधिल्लखमूले पठमाभीसम्मा सम्बुद्धी सत्ताहं एकपत्तंकेन निसीदि । et finitur fol. कु v. l. ult. in verbis तण्हानं खयमञ्जगाति ॥ पटि निट्ठितं ॥

Folia quatuor कु-के continent Singhalensem ejusdem libelli interpretationem, quæ *Pañcā-samuppāda-sannē* inscribitur. Cfr. Cod. No. XXVII.

Folia की-खु r. continent libellum, *Çatara-kamaṭaḥana-padārthayī* inscriptum, sive interpretationem et explicationem Singhalensem versus Palici: (Cfr. Cod. No. XXVII.)

बुद्धानुससति मित्ती व असुभं मरणससति इति इमा वतुरा रक्खा भिक्खु भविय सीलवा ।

Libellus quatuor sectiones continet, quarum tituli Singhalenses sunt:

Buddhānusmīti-bhāvané. fol. कः r. l. 6.

Maitri-bhāvané. fol. खः v. l. 3.

Asubha-kamaṭaḥana. fol. खि r. l. 5.

Marānānusmīti-kamaṭaḥana. f. खी r. l. 6.

Reliqua folia खु-गु preces varias continent, maximam partem Palicas et versibus conscriptas, inter quas exstat, ut videtur, parva Buddhæ concio *Dasadhamma-sutta* (दसधम्मसुत्त) dicta.

XXXVI.

Jinālakāra-vaṇṇanā

(olim No. 16. donat. Rask.)

Codex folia 210 palmarum continens, quinos denos digitos longa et literis Singhalensibus क-ठ signata, (numerus का bis exstat), eademque scriptura exarata. Paginae septenas lineas habent.

In codice inest liber, *Jinālakāra-vaṇṇanā* (जिनल्लंकारवण्णना) inscriptus, sive commentarius, quem composuit *Buddharakkhito*

(बुद्धरक्खितो) quidam in *Jinālakāram*, carmen in laudem Buddhæ scriptum. Liber enim finitur in verbis जिनल्लंकारवण्णना निट्ठिता । भद्धत्त-बुद्धरक्खितायस्सिने भिक्खून् गणवाक्केन अभिधम्मनये विसारदेन कता जयं ।

XXXVII.

Tevapūjāva et Bodhivandanāyī

(olim No. 13. collect. Rask.)

Codex septem folia palmarum continens, ternos denos digitos longa, et Singhalensi scriptura exarata; paginae senas lineas habent.

Codex continet duo carmina in laudem Buddhæ et arboris sacræ scripta, quorum tituli Palici non exstant, Singhalenses vero in tegumento codicis adscripti sunt: *Tevapūjāva* et *Bodhi-vandanāyī*. Prius incipit a versu:

नमो बुद्धाय

ये धम्मा हेतुष्पभवा तेमं हेतुं तयागतो जाह तेमं व यी निरीधो एवं व्रादो महायमणी *)

Posterius fol. 4 r. l. 2. incipit a verbis नमो बुद्धाय et finitur in hoc versu:

पाती व सायनपि वेव इमं विधिञ्जू

असिञ्जते सततमत्त्वहितगिन्तासी ।

वप्पीति सी तिविजुलं हतपासियन्नी

सेट्ठं मुखं मुनिविसिट्ठमतं मुखेनात्ति ॥

Præterea exstant duo folia, denos digitos longa, et literis Singhalensibus exarata, quæ fragmentum Sanscriti alicujus libri continent.

XXXVIII. XXXIX.

Rasavāhīni

(olim No. 62. a. et b. collect. Rask.)

Codex No. XXXVIII. folia 81 palmarum habet, literis Singhalensibus क-छि signata, (duo enim numeri वृ et वृ incuria scribæ

*) cfr. Zeitschrift für Kunde des Morgenlandes. vol. 1. p. 229.

omissi sunt), et codex No. XXXIX., folia 119 palmarum habet, iisdem literis ची-तु signata; quæ 200 folia senos denos digitos longa sunt et Singhalensi scriptura exarata. Paginæ utriusque codicis plerumque novenas lineas habent, et numeris Europæis, illius I-161, hujus I-238, insuper signatæ sunt.

Duo codices continent librum, *Rasa-vāhini* (रसवाहिनी) inscriptum, sive collectionem 103 fabularum et narrationum, quarum priores quadraginta res in India, et cæteræ sexaginta tres res in insula Taprobane actas referunt. Quas e versibus, a quibus incipit et in quibus finitur liber, patet, quondam lingua Singhalensi conscriptas, et a Raṭṭhapāla viro quodam pio et bono, in Palicam linguam versas esse; quam interpretationem vitis omnis generis refertam, tandem a *Vedeha-thera* recognitam et emendatam esse. E versibus, a quibus liber incipit, apponimus:

... तस्य तस्यपुत्रानि व्रत्यूनि अरहा पुरे
अभासु दीपभासाय धेयु त पुरातना
महाविहारे त मुत्तवकपरिवेनवासिको
रट्टपालीति नमिग सीलावारगुणाकरो ।
हिताय परिवनेसि पज्ञान पालिभासतो
पुनत्तादिदोसिहि तमासि सव्वनाकुलं
अनाकुल कस्सिमि तं सुणाव समाहिता ।
वीतरामा पुरे वीवु यस्मा तस्मा हि भासित
एतनादरणीवं हि साधु साधुहि सव्वदा ति ।
तस्य तेसं व्रत्यूनं उष्यन्तियो द्विधा भवन्ति त्रम्बुदीये
सीहकदीये धाति । तस्य त्रम्बुदीये तालोस सीहकदीये
तिसिद्धि cætt.

Liber finitur in versibus:

कालिगच्छी महविरो यस्सिपद्दायतं गती
मंगलच्छी महविरो खण्डसीगपती यति
यस्स आचरियि आसि सव्वसत्यविसारदो
अरञ्जायतनाकन्दमहविरो महामणी
मुत्तमा गती यस्स सत्यसागरपासु ।
यो विष्णमानवसेककेतुभूती ति सीहले
यो का सीहकभासाय सीहकं सद्धलक्खण
यो च समन्तकट्टस्स वणन वणये सुभं
तेन वेदहत्थेरेण कतायं रसवाहिनी ॥

Liber in decem sectiones (वग्ग) divisus est, quæ denas continent fabulas (वत्तु), et tres, quæ supersunt, fabulæ ad calcem decimæ sectionis appositæ sunt. Sectionum et fabularum tituli sunt: (numeri uncis inclusi ad librum Singhalensem, *Saddharmāṅkāre* inscriptum, pertinent. Cod. Singhal. No. XV.)

1. धम्मसोण्डकवग्गी

1. धम्मसोण्डकस्स वत्तुं fol. कु r. 1. 5. (incipit fol. का r. 1. 4. S. 4. 1.)
2. मिगल्लुक्कस्स वत्तुं fol. कु v. 1. 3. (S. 4. 3.)
3. तिणं ज्ञानं वत्तुं fol. कु r. 1. 5. (S. Tunyā-jhattha. 8. 1.)
4. बुद्धेनिवा वत्तुं *) fol. कु v. 1. 5. (S. 11. 4.)
5. अहिमुण्डस्स वत्तुं fol. कु r. 1. 2. (S. 7. 3.)
6. सरणत्थेरस्स - fol. कौ r. 1. 6. (S. 4. 4.)
7. वेस्सानित्ताय - fol. कं v. 1. 8. (S. 4. 2.)
8. महानध्यातु - fol. खा r. 1. 1. (S. 5. 1.)
9. बुद्धवम्मवानिज्जकस्स - fol. खि r. 1. 8. (S. 4. 5.)
10. रूपेदेविया - fol. खी v. 1. 6. (S. 10. 3.)

2. नन्दिरासवग्गी

1. नन्दिरासस्स वत्तुं fol. खू v. 1. 4. (S. 6. 1.)
2. अञ्जतरननुस्स - fol. खू r. 1. 8. (S. 10. 2.)
3. विसनल्लोमकुमारस्स - fol. खे r. 1. 5. (S. 10. 4.)
4. कञ्चनदेविया - fol. खै v. 1. 1. (S. 6. 5.)
5. व्यग्वस्स - fol. खी v. 1. 3. (S. 8. 2.)
6. फल्लकण्डदिग्गस्स - fol. खी v. 1. 5. (S. 8. 3.)
7. धोरसहायस्स - fol. खः v. 1. 5. (S. 8. 4.)
8. मल्लत्राहाणस्स - fol. ग v. 1. 1. (S. 9. 1.)
9. पानीवेदिग्गस्स - fol. गा v. 1. 5. (S. 8. 5.)
10. परियुत्तनीवितकस्स - fol. गी r. 1. 3. (S. So-mabrah)mana. 9. 2.)

3. यक्खवज्जितवग्गी

1. यक्खवज्जितवत्तुं fol. गुर r. 1. 2. (S. 7. 1.)
2. मिच्छादिट्ठकस्स वत्तुं fol. गूर r. 1. 9. (S. 7. 2.)
3. पादपीठिकाय वत्तुं fol. गूर r. 1. 3. (S. 7. 4.)
4. उत्तरसाग्णस्स - fol. गू v. 1. 9. (S. 6. 2.)
5. कावीरपट्टे वत्तुं fol. गै r. 1. 8. (S. 7. 5.)
6. धोरघातकस्स वत्तुं fol. गौ r. 1. 2. (S. 5. 2.)

*) Quatuor primas fabulas edidit Dr. Fr. Spiegel in libro, qui *Anecdota Palica* inscribitur.

7. सदीपासकस्य - fol. ग: r. 1. 4. (S. 5. 4.)
8. कपणस्य - fol. घ v. 1. 3. (S. Duggata. 9. 4.)
9. देवपुत्रस्य - fol. ङि v. 1. 5. (S. Devastha-
vira. 9. 5.)
10. सीवन्तित्वेरस्य - fol. घू r. 1. 5. (S. 5. 3.)

4. महामिनवग्गी

1. महामिनवग्गी वत्तुं fol. घू r. 1. 5. (S. 10. 1.)
2. मुवणतिलकाय - fol. षै r. 1. 2. (S. 11. 3.)
3. कपणाय - fol. घी v. 1. 1. (S. 6. 4.)
4. इन्दुगुत्तत्वेरस्य - fol. षं v. 1. 5. (S. 10. 5.)
5. सम्भ्रमात्तापूतिकाय - fol. उ r. 1. 3. (S. 6. 3.)
6. मोरियत्राहणस्य - fol. डा v. 1. 5. (S. 9. 3.)
7. पुत्रवत्तुं fol. डी r. 1. 4. (S. 11. 2.)
8. तेभातिकमधुवानिन्नकानं वत्तुं fol. डै r. 1. 5. (S. 11. 1.)
9. वीधिराक्षीताय - fol. डी v. 1. 1. (S. 12. 1.)
10. कुण्डलिया - fol. डी v. 1. 4. (S. 11. 5.)

5. निगपीतवग्गी

1. निगपीतकस्य वत्तुं fol. उं v. 1. 4. (S. 12. 5.)
2. धम्मवुत्तजपासिकाय - fol. ऊ: v. 1. 1. (S. 12. 3.)
3. कुदुम्भवासित्वेरस्य - fol. ख r. 1. 8. (S. 12. 4.)
4. अरञ्जकमहाजगवत्वेरस्य - f. वा v. 1. 7. (S. 13. 1.)
5. सिन्धिनास्य - fol. ङि v. 1. 8. (S. 21. 1.)
6. सड्ढात्तिसमहानवुत्तस्य - fol. चुर. 1. 3. (S. 17. 3.)
7. समणनामवत्तुं fol. चू v. 1. 4. (S. 13. 2.)
8. जगवत्वेरस्य वत्तुं fol. चूर. 1. 6. (S. 19. 1.)
9. नागाय - fol. चू v. 1. 1. (S. 13. 3.)
10. वत्तुत्तपञ्चतस्य - fol. चै r. 1. 5. (S. 18. 2.)

6. उत्तरोलियवग्गी

1. उत्तरोलियवत्तुं fol. घो v. 1. 5. (S. 13. 4.)
2. तन्धमुणणत्वेरस्य वत्तुं fol. घं r. 1. 6. (S. 18. 1.)
3. पूवपक्वतत्रासितिसवत्वेरस्य - f. छ r. 1. 3. (S. 13. 5.)
4. वृत्ततिस्यवत्तुं fol. छा v. 1. 1. (S. 16. 5.)
5. तिसमाय वत्तुं fol. छी r. 1. 6. (S. 17. 4.)
6. अरियमात्तातिस्यवत्तुं fol. छूर. 1. 6. (S. 18. 5.)
7. मानदारिकाय वत्तुं fol. छूर. 1. 1. (S. 19. 3.)
8. धम्माय - fol. छै r. 1. 7. (S. 19. 4.)
9. कियिंसंघाय - fol. छी v. 1. 4. (S. 19. 5.)
10. सड्ढामुत्तनाय - fol. छं r. 1. 6. (S. 12. 2.)

7. वीधवग्गी

1. काकस्य वत्तुं fol. छ: r. 1. 9. (S. 18. 4.)
2. काकस्य वणतिस्य fol. ङी: r. 1. 6. (S. 14. 1.)

3. दुदुग्गामिनिअभयमहारञ्जी वत्तुं fol. ङ r. 1. 3. (S. 14. 2.)

4. नन्दिमित्तस्य - fol. छि r. 1. 4. (S. 14. 3.)
5. सुरनिम्नत्तस्य - fol. चूर. 1. 4. (S. 14. 4.)
6. महासोनास्य - fol. चू v. 1. 9. (S. 14. 5.)
7. गोठरम्भरस्य - fol. जे r. 1. 1. (S. 15. 1.)
8. वेत्तुत्तभयस्य - fol. ज्जी r. 1. 1. (S. 15. 2.)
9. भणस्य - fol. ज्जी v. 1. 3. (S. 15. 3.)
10. वेत्तुत्तुत्तनास्य - fol. ज्जी v. 1. 9. (S. 15. 4.)

8. दुत्तियवीधवग्गी

1. खञ्जदेवस्य वत्तुं fol. जं v. 1. 5. (S. 15. 5.)
2. पुस्सेविस्य - fol. ज r. 1. 3. (S. 16. 1.)
3. लभियवत्तमस्य - fol. जा r. 1. 5. (S. 16. 2.)
4. दाढमिनस्य - fol. जू v. 1. 4. (S. 16. 3.)
5. महामित्तस्य - fol. जूर. 1. 9. (S. 16. 4.)
6. सात्तिरात्तकुनारस्य - fol. जी v. 1. 1. (S. 17. 1.)
7. वृत्तनामवत्वेरस्य - fol. जं r. 1. 9. (S. 17. 5.)
8. नेववणस्य - fol. ट r. 1. 1. (S. 18. 3.)
9. धम्मदिनुत्तवेरस्य - fol. टा r. 1. 1. (S. 19. 2.)
10. रट्टिकपुत्तस्य - fol. टि r. 1. 4. (S. 20. 2.)

9. सिन्धुत्तवग्गी

1. सिन्धुत्तस्य वत्तुं fol. टि v. 1. 4. (S. 20. 4.)
2. नेसादस्य - fol. टूर. 1. 9. (S. 20. 3.)
3. हेनाय - fol. टू v. 1. 5. (S. Hemāvati. 20. 5.)
4. काणसिमानस्य - fol. टूर. 1. 9. (S. 21. 3.)
5. नन्दिवानिन्नस्य - fol. टू v. 1. 8. (S. 22. 1.)
6. नकुत्तस्य - fol. टूर. 1. 9. (S. 17. 2.)
7. अम्भानवुत्तस्य - fol. टै r. 1. 2. (S. 21. 2.)
8. वानरस्य - fol. टै v. 1. 8. (S. 21. 4.)
9. त्रयम्पतिकाणं - fol. टै r. 1. 8. (S. 21. 5.)
10. ल्खवेद्वताय - fol. टं r. 1. 6. (S. 22. 3.)

10. वृत्तगल्लवग्गी

1. वृत्तगल्लवत्तुं fol. ठू v. 1. 3. (S. 23. 1.)
2. पण्डरंगं fol. ठूर. 1. 2. (S. 22. 4.)
3. दुत्तिवदुग्गामिनिअभयस्य वत्तुं f. ठूर. 1. 7. (S. 22. 5.)
4. तिससमानेरस्य - fol. ठूर. 1. 3. (S. 23. 2.)
5. गोत्तज्जासवत्तस्य - fol. ठै r. 1. 1. (S. 23. 3.)
6. पुत्तभत्तदायिकावत्तुं fol. ठी r. 1. 3. (S. 23. 4.)
7. दुत्तियत्रयम्पतिकाणं वत्तुं f. उ r. 1. 5. (S. 22. 2.)
8. संघदत्तवेरस्य - fol. डा v. 1. 5. (S. 20. 1.)
9. अञ्जतरकुनारिकाय - f. डी r. 1. 6. (S. 23. 5.)
10. तिससमहानामवत्वेरस्य fol. डु v. 1. 6. (S. 24. 1.)

Reliquæ tres fabulæ sunt:

1. महल्लिकाय वक्तुं fol. डू r. l. 1. (S. 24. 2.)
2. पञ्चसतिकभिक्खुवत्तुं f. डू r. l. 4. (S. 24. 3.)
3. दन्तकुटिग्गिक्खस वत्तुं f. डू r. l. 1. (S. 24. 4.)

Sequuntur hi versus:

एत्तावता । समन्तानन्तरयिन वयायं रसवाहिनी
तथा सिञ्चन्तु संकथा जन्तून् साधुसम्मता ।
धम्मानतरसें लोके वहन्ती रसवाहिनी
पञ्चवस्समहस्सानि पवन्तु अनिन्दिता ।
दन्तिंसभाणवरिहि निद्धिता रसवाहिनी
करोतु सञ्चसन्तानं रुच्छं तं सञ्चदा सुभे ।
कान्तिग्गह्ठी cæteri qui supra (p. 25. a.)

exhibiti sunt. Codex anno D. 1812 descriptus est.

XL.

Mahāvanso

(olim No. 18. donat. Rask.)

Codex folia 129 palmarum continens, digitos vicens ternos et dimidium longa, literis Singhalensibus क-ञ्च signata, eademque scriptura exarata. Paginæ duodenas lineas habent.

In codice inest liber historicus *Mahāvanso* (महावंसी) inscriptus et omnibus satis notus. Noster codex continet octoginta quinque capita (परिच्छेद), quæ sunt:

1. तवामताभिगमनी fol. का v. l. 10.
2. महासम्मत्तवंसी fol. कि r. l. 9.
3. पठमधम्मसंगीति fol. कि v. l. 11.
4. दुत्तियधम्मसंगीति fol. की v. l. 11.
5. तत्तियधम्मसंगीति fol. कू r. l. 7.
6. चित्रयानमनं fol. कू v. l. 12.
7. चित्रयाभिसिकी fol. के r. l. 1.
8. षण्णुवासिदेवाभिसिकी fol. के r. l. 12.
9. जभयाभिसिकी fol. के v. l. 11.
10. षण्णुकाभयाभिगमनं fol. की v. l. 2.
11. देवानं पियत्तिस्साभिसिकी fol. की r. l. 5.
12. नानदिस्सपसादी fol. कं r. l. 2.
13. महल्लिक्खानमनी fol. कं r. l. 10.
14. नगरप्पवेसनी fol. कः r. l. 12.
15. महाविहारपटिग्गहणी fol. खी r. l. 4.

16. वेतियपञ्चतपटिग्गहणी fol. खी r. l. 11.
17. धातुजाममनी fol. खू r. l. 12.
18. महावीधिग्गहणी fol. खू v. l. 3.
19. वीधिजाममनी fol. खू r. l. 1.
20. वेरपरिनिञ्चानं fol. खू v. l. 12.
21. पञ्चरात्तकी fol. खू v. l. 2.
22. गामिणिकुमारसूति fol. खू v. l. 12.
23. वीधत्ताभी fol. खै v. l. 3.
24. देभातिकपुडकी fol. खो v. l. 2.
25. दुट्टुगामिणिविजयी fol. खं r. l. 11.
26. मरिक्खवट्टिक्खिरामहो fol. खं v. l. 10.
27. लोहपात्तादमहो fol. खः v. l. 6.
28. वृषसाधनत्ताभी fol. ग r. l. 12.
29. वृषारम्भी fol. गा v. l. 4.
30. धातुगञ्जरचनी fol. गी r. l. 5.
31. धातुनिधानं fol. गूर. l. 5.
32. तुसितपुरगमनं fol. गू v. l. 1.
33. दसरत्तकी fol. गूर. l. 1.
34. एकादसरत्तकी fol. गूर. l. 10.
35. द्वादसरत्तकी fol. गै r. l. 6.
36. तयोदसरत्तकी fol. गौ r. l. 4.
37. महावंसी निद्धिता fol. गौ v. l. 10. *)
38. छरात्तकी fol. घ v. l. 6.
39. दसरत्तकी fol. घि r. l. 11.
40. रत्तद्वयदीपनी fol. घी r. l. 9.
- 41.**) जट्टरात्तकी fol. घू v. l. 8.
42. तिरात्तकी fol. घू v. l. 8.
43. छरात्तकी fol. घूर. l. 2.
44. रत्तकी (sic) fol. घूर. l. 9.
45. तिरात्तकी fol. घेर. l. 3.
46. छरात्तकी fol. घौ v. l. 3.
47. पञ्चरात्तकी fol. घः r. l. 4.
48. एकरात्तकी fol. ऊ v. l. 3.
49. रत्तद्वयदीपनी fol. उि v. l. 5.
50. द्विरात्तकी fol. ऊर. l. 2.
51. पञ्चरात्तकी fol. ऊव. l. 10.
52. वतुरात्तकवट्टियनिद्धिसो fol. ऊव. l. 9. ***)

*) cfr. Mahāvanso. ed. Turnour. pp. XXXI et 238.

**) Ipsius scriptoris negligentia numeri 40, 43, 47, 71 omisssi sunt.

***) Scriba non animadvertit, turbata esse folia codicis,

62. कुमारोदयो fol. ऊ. v. l. 11.
 63. संकल्पलिङ्गिगमनी fol. ऊ. v. l. 6.
 64. परिमण्डुलाभिगमनी fol. ऊ. v. l. 6.
 65. सेनापतिवधो fol. ऊ. r. l. 12.
 54. तिरासकी fol. ऊ. r. l. 3.
 55. लंकाबिलोपी fol. ऊ. v. l. 4.
 56. छारासकी fol. ऊ. v. l. 12.
 57. रोहणारतिविजयो fol. ऊ. r. l. 6.
 58. अनुराधपुराभिगमनी fol. ऊ. r. l. 4.
 59. संगहकरणी fol. ऊ. v. l. 12.
 60. लोकसासनसंगहकरणी fol. व. r. l. 11.
 66. परिमण्डुलपवत्तिनिषयो fol. वि. v. l. 2.
 67. महादिपपादमहुस्सवो fol. वु. r. l. 3.
 68. सरस्वतमिडिकरणी fol. वृ. r. l. 1.
 69. बलधनसंगहे fol. वृ. v. l. 3.
 70. रत्नदानो fol. वे. v. l. 11.
 72. मंगलनिदिसो fol. छ. v. l. 1.
 73. पुनत्विपुरपटिसंवरणं fol. छी. r. l. 1.

74. दाढाधातुगहानिदिसो fol. जृ. v. l. 8.
 75. रोहणविजयो fol. जृ. v. l. 11.
 76. मनिन्दपुरगहणनिदिसो fol. छ. r. l. 8.
 77. पण्डुरासविजयो fol. ज. r. l. 12.
 78. विहारकारापणं fol. जे. v. l. 4.
 79. उव्यानादिकारापणं fol. जु. r. l. 2.
 80. सोत्तरासकी fol. नृ. r. l. 10.
 81. एकरासकी fol. नृ. v. l. 4.
 82. दाढाधातुपरिचारियदस्सनं fol. नृ. r. l. 12.
 83. विरारासविजयनिदिसो fol. नृ. r. l. 7.
 84. सासनीपकरणं fol. नृ. v. l. 12.
 85. विविधकुसलकरणं fol. जे. v. l. 8.
 86. विविधकुसलकारापणं fol. जे. v. l. 4.
 87. रत्नभारोपणं fol. जो. v. l. 8.
 88. पुनत्विपुरकारापणं fol. जे. v. l. 2.
 89. एकमंगलादिदीपनी fol. ज. v. l. 7.

Sequitur caput 90, quod ad finem perductum esse videtur; titulus vero non est subscriptus; ultimus versus est:

तत्प पण्डुमहाराजवसरासोव भाणुणो
 कुल्लिखेरञ्जो तं दाढाधातुनदासि मी ।

Desunt omnino ultima decem capita

91-100.

e quo nostrum describebat; unde evenit, ut initium capituli 54. cum fine cap. 61, finis cap. 54. cum initio cap. 66. et initium cap. 61. denique cum fine cap. 66. conjungeretur, atque capita 61-65 capitibus 54-60 praeponerentur.

III. LIBRI GRAMMATICI.

XLI.

Bálávátáro

(olim No. 168. collect. Rask.)

Codex folia 33 palmarum continens, digitos quinos denos et dimidium longa, et Singhalensi scriptura exarata; primum numero caret, caetera literis Singhalensibus क-खः signata sunt. Paginae novenas lineas habent.

In codice inest grammatica linguae Pállicae, *Bálávátáro* (बाल्वावतारो) inscripta,

quam Anglice versam edidit vir rev. B. Clough*). Decreta grammaticae, quae libro continentur, brevi commentario illustrata sunt. Praemisso versu:

बुद्धे तिधाभिन्दित्वा बुद्धन्वुवचिन्नीचनं

बाल्वावतारं भासिसं बाल्वां बुद्धिबुद्धिया

liber incipit a verbis अक्खरा पादयो एक्यत्तालीस । अक्खरापि अकारादयो एक्यत्तालीसं मुनन्तीपकारा । तं तथा । ज जा इ ई cætt. Septem, quae continet, capita sunt:

*) Pa'i grammar. Colombo. 1824.

1. सन्धि fol. कि v. l. 7.
2. नामिकं fol. की r. l. 5.
3. समासो fol. कः r. l. 5.
4. तद्धितो fol. खा v. l. 5.
5. जख्यातं fol. खू r. l. 3.
6. कितकं fol. खू r. l. 1.
7. कारकं fol. खः v. l. 6.

Finitur in hisce versibus:

सन्धि नामं समासो च तद्धिताख्यातिकं तथा
कितकं कारकं कण्डा सन् वाल्वावतारिणि ।

समासिरेकग्रन्तास्मिन्णवारेहि निद्धितो
वाल्वावतारो वनतावुद्धिवुद्धिं करीतु हि ।
वाल्वावतारो निद्धितो ॥

XLII.

Bālávátáro

(olim sine numero; e collect. Rask.)

Codex folia 91 palmarum continens, vicens digitos longa, literis Singhalensibus क-च signata, eademque scriptura exarata. Paginæ plerumque novenas lineas habent.

Continet decreta grammaticæ Bālávátáro inscriptæ (No. XLI.), interpretatione et explicatione Singhalensi instructa, quæ Mahasammé inscribitur. Singula grammaticæ capita finiuntur: 1. fol. कू r. l. 4. — 2. fol. खू r. l. 2. — 3. न r. l. 8. — 4. नू v. l. 10. — 5. वु r. l. 7. — 6. वी r. l. 3. — 7. वे v. l. 6.

XLIII.

Bālávátáro

(olim No. 16. collect. Rask.)

Codex folia 105 palmarum habens, septenos denos digitos longa, literis Singhalensibus क-चू signata, (primum enim numero caret; ऊ et ऊँ bis exstant), eademque scriptura exarata. A vermibus valde adesus est. Paginæ novenas lineas habent.

Codice continentur decreta grammaticæ, Bālávátáro inscriptæ, illustrata commentario

Singhalensi, qui Bālávátára-gaḍala-deni-sammé inscribitur. Singula capita finiuntur: 1. fol. कू r. l. 2. — 2. न v. l. 7. — 3. नी r. l. 5. — 4. वु v. l. 6. — 5. डा r. l. 1. — 6. ऊँ r. l. 6. — 7. चू v. l. 8.

XLIV.

Bālávátáro

(olim No. 18. collect. Rask.)

Codex folia 82 palmarum continens, septenos denos digitos longa, literis Singhalensibus क-च signata, (वै enim bis exstat), eademque scriptura exarata. Paginæ plerumque novenas lineas habent.

In codice inest grammatica, Bālávátáro dicta, cum alia commentario Singhalensi, qui Bālávátáro-liyana-sammé inscribitur. Caret ultimo capite (कारक); cætera finiuntur: 1. fol. कू r. l. 1. — 2. fol. वा v. l. 3. — 3. fol. वू v. l. 1. — 4. fol. डा v. l. 2. — 5. fol. ऊँ v. l. 2. — 6. fol. कि v. l. 9. finitur in titulo capiti subscripto: Kitaka-nini सिद्धिस्तु ॥

XLV.

Grammatica Palica.

(olim sine numero; e privata Regis biblioth.)

Codex folia 64 palmarum habens, undevicens digitos longa, literis Barmanicis क-का, ग-जा, उ-च, ऊ-वे, व-खो signata, eademque scriptura exarata. Paginæ septenas aut octonas lineas habent.

Codex duabus partibus constat. In priore, quæ novem foliis (क-कति) constat, liber inest, qui titulo quidem caret, sed eadem grammaticæ decreta continet, quæ in libro Bālávátáro insunt, aliter vero distributa et disposita. Liber enim in quatuor sectiones (कण्य) divisus est, quæ aliæ alium capitum (खण्ड) numerum continent. Sectiones et capita sunt:

1. सन्धिकर्षो, quinque capitum, finitur fol. का v. l. 2.
2. नामकर्षो, octo capitum, quorum quinque prima declinationem nominum exponunt (foll. कि-को r. l. 8.) — 6. कारक fol. कु r. l. 1. — 7. समास fol. कु r. l. 7. — 8. तद्धित fol. कू r. l. 3.
3. आख्यातकर्षो, quatuor capitum, de flexura verborum, foll. कू r-के v. l. 2.
4. कितविधानकर्षो sex capitum, quorum quinque prima de suffixis कित dictis agunt, et ultimum de suffixis उणादि dictis; fol. की r. l. pen. finitur.

Cætera 55 (ग-ञ्जी) codicis folia continent partem posteriorem Pālicī in eundem librum commentarii, qui a capite sexto secundæ sectionis (कारक) incipiens, reliqua capita enarrat. (कारक) fol. गी r. l. 6. — समास fol. वु r. l. 6. — तद्धित fol. डा r. l. 7. — आख्यात fol. व र. l. 1. — कितक fol. वै r. l. 6. — उणादि fol. छी r. l. 3.)

XLVI.

Kaččāyana-sāra

(No. VIII. chart.; olim No. 20. chart. collect. Rask.)

Codex chartaceus, formæ quaternariæ, more Europæo compactus, foliis 24 constat, quorum paginæ lineas vicenas singulas habent. Scriptura Singhalensi exaratus.

Prima quatuor folia continent libellum, *Kaččāyana-sāram* (कच्चायनसार) inscriptum, sive epitomen grammaticæ a Kaččāyana conscriptæ. Nomen scriptoris non exstat. Libellus versibus compositus est; incipit ab hisce verbis:

मुनिन्दकू तमनीहं हन्त्वा वेधिसि पंकत्रं
 ज्ञानं सद्धम्मरंसीहि सो संपालितु मं जित्ति ।
 नामाधिकाय वालानं बुद्धिया बुद्धसायने
 वक्खं कच्चायनसारं निस्सायजे सदा सकं cætt.

Libellus in quinque sectiones (निद्धिसी aut उद्धिसी) divisus est, quæ sunt: (numeri uncis inclusi ad commentarium pertinent)

1. सामञ्जनिद्धिसी fol. 2. r. l. 2. (fol. 11. r. l. 5.)
 2. आख्यातनिद्धिसी fol. 2. v. l. 5. (fol. 14. r. l. 8.)
 3. कितनिद्धिसी fol. 3. r. l. 12. (f. 17. v. l. 14.)
 4. कारकनिद्धिसी fol. 4. r. l. 1. (f. 21. r. l. 9.)
 5. समासनिद्धिसी fol. 4. r. l. 21. (f. 23. r. l. 15.)
- Commentarius addit sextam perbreve sectionem, quæ तद्धितनिद्धिसी inscripta fol. 24. r. l. 8. finitur.

Cætera viginti folia continent Pālicum in eundem libellum commentarium, qui *Kaččāyana-sāra-yojanā* (कच्चायनसारयोजना) inscribitur, et ab hoc versu incipit:

अनन्तपुञ्जनिव्वत्त अनन्तगुणसपन्नं (sic)
 बुद्धं वन्दानि धम्मं च वरं संघं सुद्धिं ॥

Commentarius compositus esse videtur a sacerdote quodam nomine *Kalyāna-sāra* (कल्याणसार); finitur enim in his verbis:

साम्भनम्य हित्त्वाय पदोपत्थो मया कती
 तस्मान्भवती सत्ता सोत्थिं गच्छन्तु सब्बदा ।

कल्याणसारिण भिक्खुना सो तु (sic) ज्ञानं अत्थाय रचितं ।
 कच्चायनसारयोजना निद्धिता ॥

XLVII.

Mungalan-vyākaraṇa

(olim No. 48. donat. Rask.)

Codex folia 89 palmarum habens, digitos denos et dimidium longa, literis Singhalensibus क-वृ signata, (numerus enim कू ter exstat, et गा bis), eademque scriptura exarata. Paginæ septenas lineas habent.

Codex continet grammaticam Pālicam, quæ ipsa titulo carens, teste Raskio, *Mungalan-vyākaraṇa* inscribitur. Solita Buddhæ celebratione absoluta, incipit a regula अ जादयो तिताळीस वणा (sic); singulæ regulæ Singhalensi commentario verboso illustratæ sunt. Ultima verba sunt: पुच्छादित्ति । पुच्छादित्ति, ta-pratyayaḥaṭṭha kārādeçave pučchādin keren. खादिकण्ठी ॥

XLVIII.

Khudda-sikkhá-dípani-piṭhi

(olim sine numero.)

Codex mancus, ut nunc est, folia 139 palmarum continens, videnos digitos longa, literis Barmanicis बु-ट्टी et टि-थी signata, eademque scriptura exarata. Paginae denas lineas habent.

Codice continetur liber grammaticus Pálica lingua conscriptus et copiosa Barmanica interpretatione et explicatione instructus. Titulus *Khudda-sikkhá-dípani-piṭhi* (खुद्धसिक्खादीपनीपिटि) subscriptus est libro, qui initio caret. Ad calcem codicis alienum folium exstat.

XLIX.

Náma-varanæ-gilla (Rúpamálá)

(olim No. 51. collect. Rask.)

Codex undecim folia palmarum habens, senos denos digitos longa, literis Singhalensibus क-के signata, eademque scriptura exarata. Paginae septenas lineas habent.

In codice inest libellus de declinatione nominum Palicorum, cui Singhalensis titulus *Náma-varanæ-gilla* subscriptus est; titulus vero Palicus, teste Ráskio, *Rúpamálá* est.

Libellus incipit, absoluta solita Buddhæ celebratione, ab hisce verbis: बुद्धो । बुद्धा । हे बुद्ध । बुद्धा भवन्ती बुद्धा । बुद्धं बुद्धे eodemque modo flexuram nominum, pronominum et numeralium exponere perget. Libellus finitur in his verbis:

... दसमहससं नहुतं दसनहुतं लक्खं सतमहससंति पि वुवुत्ति ॥ लक्खसतं कीटि कीटिलक्खसतं पकीटि पकीटिलक्खसतं कीटिप्पकीटि ॥ एवं नहुतं निगुहुतं अक्खीहिनी विन्दु अच्चुदं निरच्चुदं अहहं अव्वं अट्टं सीगन्धिकं उप्फलं कुमुदं पुण्डरीकं पद्दुमं कयानं महाकपानं असंखेय्यंति पि यथावकमं सतलक्खगुणं वेदित्थं ॥ सिद्धिरस्तु ॥ Náma-varanæ-gillayai.

L.

Náma-varanæ-gilla

(olim No. 54. collect. Rask.)

Codex undecim folia palmarum habens, quinos denos digitos longa, literis Singhalensibus क-के signata, eademque scriptura exarata. Paginae octonas lineas habent.

Codice idem liber *Náma-varanæ-gilla* sive *Rúpamálá* continetur, qui in codice No. XLIX. signato inest.

LI.

Abhidhána-ppadípiká

(olim sine numero; e collect. Rask.)

Codex folia 50 palmarum habens, septenos denos digitos longa, literis Singhalensibus क-व signata, (numerus enim नृ bis exstat), eademque scriptura exarata. Paginae septenas lineas habent.

Codex continet vocabularium Pálicum, *Abhidhána-ppadípiká* (अभिधानप्यदीपिका *), quod *Moggaláno* quidam sacerdos conscripsit; liber enim in his versibus finitur:

महसितवनाख्यन्हि विहरि सधुसन्ते
सरीगानसमूहन्हि वसता सन्तवुत्तिना ।
सद्धम्मट्टितिकामिने मोग्गलानिने धीमता
वेत्तेण रचिता एसा अभिधानप्यदीपिका ॥

Liber in tres sectiones divisus est, quarum tituli sunt:

सग्गकण्ठो पठमो fol. कु र. l. 2.
भूक्खण्ठो दुतियो fol. खो र. l. 1.
समञ्जकण्ठो ततियो fol. ग: v. l. 1.

Hic et illic breves notæ Singhalenses adscriptæ sunt.

*) Vocabularium *Abhidhána-ppadípiká* Anglica explanatione instructum, ommissa vero introductione et peroratione, edit vir rev. B. Clough in libro, qui inscribitur: Pali Grammar with a copious vocabulary. Colombo 1824. 8^{vo}.

LII.

Abhidhāna-ppadīpikā cætt.

(olim sine numero; e collect. Rask.)

Codex folia 139 palmarum continens, digitos septenos denos et dimidium longa, literis Singhalensibus क-चे signata, eademque scriptura exarata. Paginæ denas lineas habent.

In codice duo libri insunt. Prior folia 133 (क-सु) explens, idem liber *Abhidhāna-ppadīpikā* est, qui codice No. LI signato continetur, instructus vero explicatione et commentario Singhalensi. Sectiones finitur: 1. fol. ख v. 1.6. — 2. fol. जे v. 1.5. — 3. fol. जे v. 1.1.

Alter, qui foliis sex क-चे constat, libellus Singhalensis est de syntaxi Pālica. Titulus non exstat, quum libellus in fine mancus sit.

LIII.

Ākḥhyāta-padam

(olim No. 52. collect. Rask.)

Codex folia 35 palmarum continens, ternos denos digitos longa, literis Singhalensibus क-गि signata, eademque scriptura exarata. Paginæ octonas lineas habent.

In codice inest libellus grammaticus de flexione verborum Pālicorum, qui *Ākḥhyā-tapadam* (अकख्यातपदं) inscriptus, et commentario Singhalensi instructus est. Incipit ab hisce versibus:

ज्ञिन्द्रमीहं अभिन्द्रियाहं
 ज्ञिन्द्रमन्तेभिसिरुपभिन्नु
 खं खन्तं भुवनिसु सारं
 परंपरं तापनभूरित्तं ।
 यतिन्द्रज्ञं सरणंकरं करं
 चिरं परत्याय परंपरकुं
 अहो महाखिदगतं गंलं
 त्तिखिसमाकख्यातपदं पदं तं ।

Codex recens, quem Raskius describendum curavit, quod scriba ad calcem libri annotavit:

प्रीकुसीरुसकनमिन पण्डितेनाभियाचितो
 पदं आकख्यातिकं एतं अन्विक्खहं मनोरंति ॥

LIV.

Dhātu-mañjūsā

(olim No. 29. collect. Rask.)

Codex sex folia palmarum continens, digitos ternos denos et dimidium longa, numeris Singhalensibus 1-6 signata, eademque scriptura exarata. Paginæ octonas lineas habent.

In codice inest libellus, *Dhātu-mañjūsā* sive *Kaččāyana-Dhātu-mañjūsā* (धातु-मञ्जूसा, कच्चायन-धातुमञ्जूसा), in quo radices linguæ Pālicæ, quas Kaččāyana collegit, a *Silavansa* (सीलवंस) quodam versibus expositæ sunt *). Libellus finitur in verbis:

हिताय मन्दबुदीनं व्यत्तं वणकुमा ल्लु
 रयिता धातुमञ्जूसा सीलवंसेन धीमता ।
 मडम्मपंकेत्तुरासहसी
 आसिदुपम्मदितिसीलवंसी
 यक्खदिल्लेनाख्यनिवासवामी
 यतिसरो सी यमिदं अकसि ॥
 कच्चायनधातुमञ्जूसा समत्ता ॥

LV.

Dhātupāṭham et Dhātumañjūsā

(olim No. 53. collect. Rask.)

Codex viginti folia palmarum continens, digitos senos denos et dimidium longa, literis Singhalensibus क-खो signata, eademque scriptura exarata. Paginæ plerumque septenas lineas habent.

Codex duos libellos continet, quorum prior *Dhātupāṭha* (धातुपाठं) est, sive col-

*) Libellum Anglice versum edidit B. Clough in libro: Pāli grammar cætt. inscriptio.

lectio radicum Pálicarum, quæ fol. क॑ v. finitur, et excipitur a commentario Singhalensi, qui *Dhátupátha-sanné* inscriptus, fol. क॑ r. l. 1. finitur.

Alter est idem libellus *Dhātu-māñjúsá*, quem codex No. LIV. signatus continet.

LVI.

Soḍisanné

(olim No. 3. collect. Rask.)

Codex septendecim folia palmarum continens, digitos quaternos denos et dimidium longa, literis Singhalensibus क-ख signata eademque scriptura exarata. Paginæ plerumque septenas lineas habent.

Soḍisanné sive, ut in tegumento inscribitur, *Hodi-sanné* libellus grammaticus est, qui de literis quum linguæ Pálicæ tum

Singhalensis agit. In nostro codice libellus ter exstat; primum exemplum fol. क॑ v. l. 1. finitur; alterum, quod in secunda ejusdem paginæ linea incipit, fol. के॑ v. l. ult. desinit, sed in fine maucum est; tertium denique fol. के॑ r. l. 1. incipit.

LVII.

Soḍisanné

(olim No. 12. collect. Rask.)

Codex novem folia palmarum continens, digitos undenos et dimidium longa, et literis क-कू Singhalensibus signata, eademque scriptura rudi et ineleganti exarata. Paginæ septenas lineas habent.

In codice inest idem libellus grammaticus, *Sodi-sanné* sive *Hodi-sanné*, qui codice No. LVI. signato ter continetur.

**CODICES ALIIS INDIAE
LINGUIS EXARATI.**

I. CODICES ELUICI ET SINGHALENSES.

1. Libri Sacerdotales (1-14.)

I. II.

Pansiya-panas-játaka-pota
(olim No. 22. donat. Rask.)

Codex No. I. folia 634 palmarum habet, literis Singhalensibus क-र वृ, signata, (duo enim folia eundem numerum २ कृ exhibent), et codex No. II. folia 687 habet, literis Singhalensibus २ वृ-३ के signata, (incuria scribæ omisi sunt numeri ३ वी, ३ वू, ३ जी, ३ घ); quæ folia (1321) digitos vicenos quaternos et dimidium longa sunt; eorumque paginæ septenas aut octonas lineas habent.

Pansiya-panas-játaka-pota interpretatio Singhalensis est libri Pálíci *Játaka-atthavaṇṇaná* (cfr. Cod. Pal. No. 26) una cum commentario verboso. Liber, introductione *Nidánakathá* omissa, a vita *Apaṇṇakæ* incipit, et viginti duabus sectionibus constat, quum decima quarta libri Pálíci in duas divisa sit, quarum prior Pakiṇṇa-nipátaya, et posterior Visati-nipátaya inscribitur; sectiones vero in capita non sunt divisæ. Liber noster a Palico in paucis rebus differt, quas exhibeo una cum titulis vitarum, quæ capita libri Pálíci finiunt:

- I. Eka-Nipáta. (fol. १ r. l. 1.)
1. 10. Sukhavihári-játakaya. fol. ३ v. l. 7.
2. 1. Lakṣanamraga. fol. ४ v. l. 3. — 10. Nalapána. fol. ५ v. l. 8.
3. 10. Muṇika. fol. ६ r. l. 2.
4. 10. Khadirangára. fol. ७ v. l. 1.
5. 10. Dummedha. fol. ८ r. l. 2.
6. 10. Sankhadhamana. fol. ९ v. l. 1.
7. 10. Khuddála. fol. १० v. l. 5.
8. 10. Bhimasena. fol. ११ v. l. 5.
9. 2. नितविन्द omittitur. — 10. Akataññu. fol. १२ r. l. 7.
10. 9. Parosaḥassa. f. १३ r. l. 3. — 10. Asáta-rúpa. fol. १४ v. l. 7.
11. 1. Parosaḥassa. fol. १५ r. l. 4. — 9. Kuṇḍakapúva. fol. १६ v. l. 6.
12. 3. *Sakuṇa* inscribitur. fol. १७ v. l. 7. — 8. Bandhamokkha. fol. १८ v. l. 4.
13. 9. Aggidatta. fol. १९ r. l. 6. — 10. Kosiya. fol. २० r. l. 3.
14. 4. Jhánasoána. fol. २१ r. l. 1. — 10. Káka. fol. २२ r. l. 7.
15. 10. Sañjiva. fol. २३ v. l. 8.
- II. Duka-Nipátaya. fol. २४ v. l. 5.
16. 9. Svaṇamayúra. fol. २५ v. l. 4. — 10. Vinila. fol. २६ v. l. 3.
17. 1. Indragutta. fol. २७ r. l. 5. — 9. Araka. fol. २८ v. l. 4.
18. 10. Dudda. fol. २९ r. l. 3.

19. 8. सीहकित्युक omittitur. — 10. Silāni-sansa. fol. षे r. 1. 7.
20. 10. Sādhusila. fol. दृ v. 1. 6.
21. 10. Kaudagala. fol. ढ r. 1. 5.
22. 10. Dharmaddhaja. fol. धे v. 1. 3.
23. 4. कुम्भील et 6. क्तिसिय omittuntur. — 10. Palāsa. fol. नी v. 1. 1.
24. 2. Vennutūṇa. fol. नू r. 1. 7. — 7. सक्ति omittitur. — 10. Mahāpingala. fol. नू v. 1. 7.
25. 4. Vinivačēha. fol. नः v. 1. 2. — 8. Kinsugokāma. fol. वि r. 1. 6. — 10. Kapi. fol. पी v. 1. 5.
- III. Tika-Nipātaya. (fol. नि r. 1. 7.)
26. 8. Mahā-mandhātu. fol. फि v. 1. 6. — 10. Dūta. fol. दु v. 1. 1.
27. 5. Kuragga. fol. कुर r. 1. 7. — 6. Vātasavindhava. fol. के v. 1. 1. — 10. Kāka-ulūka. fol. कं v. 1. 7.
28. 5. हविर omittitur. — 10. Kūṭasāka. fol. कौ r. 1. 2.
29. 8. Mačēhadvāra. fol. मू r. 1. 7. — 10. Silavimansa. fol. मै r. 1. 2.
30. 4. Jambukhāda. fol. मं v. 1. 3. — 9. Kumāraputta. fol. मा v. 1. 3. — 10. Baka. fol. नि r. 1. 7.
- IV. Sataravana Nipātaya. (fol. नी v. 1. 8.)
31. 3. एकराल et 4. ददर omittuntur (cfr. 32.) — 10. Sayiḥa. fol. वा r. 1. 2.
32. Post 6. inseruntur: Ekarāja et Daddara (cfr. 31.) — 10. Sučēja. fol. रू r. 1. 2.
33. 7. Kāka. fol. रः r. 1. 2. — 10. Silavimansa. fol. ली r. 1. 3.
34. 1. क्विकालिक, 3. गोध, 4. रत्नोवाद् (cfr. 44.) omittuntur. — 10. Visayijha. fol. लै v. 1. 4.
35. 9. Sandhibheda. fol. वी v. 1. 8.
- V. Pañca-Nipātaya. (fol. शी r. 1. 4.)
36. 10. Sussondiya. fol. या r. 1. 3.
37. 2. Silaparikkha. fol. शी r. 1. 7. — 9. Palāsa. fol. मू r. 1. 3.
38. 5. Kapota. fol. शी r. 1. 4.
- VI. Savani Nipātaya. (fol. सू v. 1. 6.)
39. 8. Bilāla. fol. सू v. 1. 2. — 10. Nandiyamraga. fol. षे v. 1. 1.
40. 7. Puṣpagandha. fol. सु r. 1. 4. — 8. Vi-ghāta. fol. सु v. 1. 7. — 10. Kāka. fol. सू v. 1. 6.
- VII. Satveni Nipātaya. fol. छे r. 1. 7.)
41. 10. Bakabrahma. fol. हू v. 1. 7.
42. 11. Parantapa. fol. छे r. 1. 7.
- VIII. Aṣṭa Nipātaya.
43. 9. अदाल omittitur. — 10. Dīpi. fol. र को r. 1. 2.
- IX. Navavāni Nipātaya.
44. 3. Mahāgirādā. fol. र खुर r. 1. 1. — Post 5. inseritur: Rājovāda. fol. र खुर r. 1. 8. (cfr. 34.) — 7. Lomakācyapa. fol. र ना r. 1. 2. — 12. Titvaṭudā. fol. र गं r. 1. 8.
- X. Dasvana Nipātaya.
45. 13. भूरिण्ह omittitur. — 15. Ghata. fol. र जी r. 1. 8.
- XI. Ekolosvana Nipātaya. (f. र छी r. 1. 5.)
46. 4. Udayabadda. fol. र चू r. 1. 3. — Ultima fabula cod. No. I. Pāṇiya est, quæ Cod. No. II. fol. र चू r. 1. 1. finitur. — 6. Yuddhañjaya. fol. र चे v. 1. 8. — 9. Suppāra. fol. र छी r. 1. 4.
- XII. Dolosvana Nipātaya.
47. 1. बुलकुणाल omittitur. — 5. Jamasanthava. fol. र ङ v. 1. 7. — 7. Kosiya et 8. Meṇḍapanḥa omittuntur.
- XIII. Terasa Nipātaya.
48. 10. Sarabhamiga. fol. र जी r. 1. 8.
- XIV. Visati Nipātaya.
49. Fabula decima tertia finem facit (fol. र डे v. 1. 3.) Nipātæ, quæ Pakiṇṇa-nipātaya inscribitur; cæteræ fabulæ quatuordecim Visati-nipātam conficiunt. — 27. Ayoghara. fol. र वू v. 1. 2.
- XV. Tinsa Nipātaya.
50. 10. Gaṇḍatindu. fol. र नि r. 1. 3.

VI. *Āttāliśa Nipātaya.*51. 5. *Āulla-sutasoma.* fol. २ कृ v. 1. 8.XVII. *Titulus deest.*52. 1. *Nalinī.* fol. २ फ. r. 1. 6. — 2. *उन्नन्ती*
et 3. *महावीधि* omittuntur.XVIII. *Saṭṭhi Nipātaya.*53. 1. *Sonaka.* fol. २ वृ. r. 1. 2. — 2. *Sau-*
kićca. fol. २ खे v. 1. 6.XIX. *Titulus subscriptus non est.*54. 1. *Kusa.* fol. २ भी v. 1. 4. — 2. *Sona-*
nanda. fol. २ मी v. 1. 6.XX. *Asīti Nipātaya.*55. 1. *Āulla-hansa.* fol. २ मी r. 1. 4. — 5.
Sutasoma. fol. २ वी r. 1. 7.XXI. *Sine titulo.*56. 6. *Mahānārada-Kāssapa.* fol. ३ कृ v. 1. 8.
— 7. *Bhūridatta.* fol. ३ मृ v. 1. 8. — 8.
Vidhura. fol. ३ वे v. 1. 1. — 9. *Um-*
magga-jātakaya. fol. ३ ढ r. 1. 1. —
10. *Vessantara-jātakaya.* fol. ३ णे v. 1. 4.Reliquas quatuor lineas solitæ preces
et invocationes explent.

III.

Prātimokṣa-puñci-sanné

(olim No. 32. donat. Rask.)

Codex quatuordecim folia palmarum ha-
bens, senos denos digitos longa, literis Sin-
ghalensibus ख-मी signata. *Paginæ* octonas
lineas habent.Liber continet 227 præcepta sacerdoti-
bus Buddhicis data, e libro Palico *Pāti-*
mokkha sumpta. Invocatione Palica abso-
luta, liber incipit a verbis: *Pratimokṣa si-*
layeḥi satara parājikāvo-nam.

IV.

Ratanāvaliya

(olim No. 23. donat. Rask.)

Codex folia 619 palmarum continens,
digitos vicosos ternos et dimidium longa,literis Singhalensibus क-रु signata; numerus
enim रु bis exstat. *Paginæ*, pulchra scrip-
tura exarata, octonas lineas habent.*Ratanāvaliya* sive *Saddharma-rata-*
nivali explicatio verbosa et copiosa est libri
Palici *Dhammapada-atthavaṇṇana* inscripti
(cod. Pal. No. XVII.), quam Singhalensi lin-
gua composuit *Dhamma-senaya-tissaro* qui-
dam; dicitur enim (fol. २ कृ r. 1. 8)सदग्गद्वित्तिनिव्वन्ती धम्मसिन्धवत्तिसरो
अकालि पवरो एते सदग्गत्तनावहं ।*Plurimæ* (264) narrationes intermixtæ
sunt, quarum indicem duo folia, ad calcem
codicis addita, exhibent.

V.

Vimāna-vastu-prakarāṇaya

(olim No. 28. donat. Rask.)

Codex pulchra scriptura exaratus, folia
200 palmarum continens, digitos quinos
denos et dimidium longa, et literis Sin-
ghalensibus क-रु signata; numerus enim रु
bis exstat. *Paginæ* prioris codicis partis sep-
tenas, posterioris vero octonas lineas habent.*Vimāna-vastu-prakarāṇaya* Singhalen-
sis interpretatio et explicatio est libri Palici
sacri, *Vimāna-vatthu* inscripti, qui in quin-
decim *Khuddanikāyā* libris sexto loco poni-
tur*). In libro exponuntur, quæ de premiis
et poenis vitæ futuræ narraverit discipulus
quidam Buddhæ, qui sedes et mansiones
defunctorum visitasset. Liber Palicis locis
abundat; in septem sectiones (*vargaya*)
divisus est, quæ aliæ alium capitum nume-
rum habent. Sectionum et capitum tituli sunt:I. *Pīṭhavargaya* (incipit, intro-
ductione absoluta, fol. कृ r.)1. *Svarṇa-pitha-vastuva.* fol. ख r. 1. 1.2. *Kuñjara-vimāna-varṇaṇāva.* fol. ख r. 1. 1

*) Mahāvanso. ed. Turnour. p. LXXV.

3. Nāvūka-vimāna-vastuva. fol. खे v. 1. 1.
4. Tatiya-nāvūka-vimāna-v. fol. खे v. 1. 1.
5. Dīpa-vimāna-v. fol. खं r. 1. 6.
6. Tiladakṣiṇā-vimāna-v. fol. न v. 1. 6.
7. Nivratā-vimāna-varṇanāva. fol. नी v. 1. 2.
8. Kesakāri-vimāna-v. fol. नृ v. 1. 2.

II. Ūtralatā-vargaya.

1. Dāsī-vimāna-vastuva. fol. नं r. 1. 2.
2. Ācāma-dāsikā-vimāna-v. fol. नः r. 1. 1.
3. Čaṇḍālī-vimāna-v. fol. छि v. 1. 5.
4. Badrā-nam-vimāna-v. fol. नृ v. 1. 7.
5. Bhikṣādāyikā-vimāna-v. fol. नृ v. 1. 3.

III. Pāriśéhattaka-vargaya.

1. Ulāra-vimāna-vastuva. fol. वी r. 1. 2.
2. Guttīla-vimāna-v. fol. ङ्क r. 1. 5.
3. Daddalla-vimāna-varṇanāva. fol. ङ्क r. 1. 7.
4. Sésavati-vimāna-v. fol. ङं r. 1. 2.
5. Parasatu-vimāna-v. fol. व r. 1. 7.

IV. Māñjiṣva-vargaya.

1. Māñjiṣva-vimāna-varṇanāva. fol. छि v. 1. 3.
2. Kundadāyikā-vimāna-v. fol. चू r. 1. 5.
3. Vihāra-vimāna-v. fol. चे r. 1. 4.
4. Pīta-vimāna-v. fol. ची r. 1. 1.
5. Rajjumālā-vimāna-v. fol. छी r. 1. 1.

V. Mahāratha-vargaya.

1. Maṇḍuka-devapūtra-vimāna-vastuva. fol. चू r. 1. 7.
2. Revatī-vimāna-v. fol. न r. 1. 2.
3. Čhatra-mānavaka-vimāna-varṇanāva. fol. न v. 1. 7.
4. Kakutṥhasadāyaka-vimāna-v. fol. नृ r. 1. 1.
5. Nāga-vimāna-v. fol. नृ v. 1. 2.
6. Tatiya-nāga-vimāna-v. fol. ने r. 1. 2.
7. Čūlaratha-vimāna-v. fol. नृ r. 1. 1.
8. Mahāratha-vimāna-v. fol. नृ v. 1. 5.

VI. Pāyāsi-vargaya.

1. Svarṇa-vimāna-varṇanāva. fol. नं v. 1. 1.
2. Anekavarṇa-vimāna-v. fol. न्नी r. 1. 3.
3. Bhikṣādāyikā-vimāna-v. fol. नी r. 1. 3.
4. Sunikkhitta-vimāna-vastuva. fol. नं v. 1. 3.
5. Uttarā-vimāna-v. fol. न v. 1. 6.
6. Sirimā-vimāna-v. fol. नि v. 1. 5.

7. Lakhumā-vimāna-vastuva. fol. नी v. 1. 4.
8. Učchudāyikā-vimāna-v. fol. नृ v. 1. 6.
9. Pallanka-vimāna-v. fol. नृ v. 1. 8.
10. Latā-vimāna-v. fol. नृ v. 1. 3.
11. Mallikā-vimāna-varṇanāva. fol. ने r. 1. 7.
12. Visālākṣi-vimāna-v. fol. नी v. 1. 8.
13. Prabhāsvara-vimāna-v. fol. नी v. 1. 8.
14. Nāga-vimāna-v. fol. नः v. 1. 1.
15. Alomā-vimāna-v. fol. ङ r. 1. 8.

VII. Sunikkhitta-vargaya.

1. Amba-vimāna-vastuva. fol. टा v. 1. 7.
2. Dvārapāla-vimāna-v. fol. टी r. 1. 7.
3. Dutiya-karaṇiṣya-vimāna-varṇanāva. fol. टु r. 1. 8.
4. Ēladāsikā-vimāna-v. fol. टु v. 1. 3.
5. Kuṇḍala-vimāna-vastuva. fol. टु v. 1. 6.
6. Uttara-vimāna-varṇanāva. fol. ठि v. 1. 1.
7. Amba-vimāna-vastuva. fol. ठु v. 1. 2. (sic)
8. Gopāla-vimāna-varṇanāva. fol. ठृ r. 1. 6.
9. Maṭṭakunḍalī-vimāna-v. fol. ठ्ठ v. 1. 4.
10. Serissaka-vimāna-v. fol. ठं v. 1. 1.

Peroratio sequitur, quæ una cum precibus sollemnibus, quum Palicis tum Singhalensibus, reliqua folia explet.

VI.

Nimi-jātaké

(olim No. 14. collect. Rask.)

Codex folia 96 palmarum habens, digitos senos denos et dimidium longa; primum numero caret, cætera literis Singhalensibus क-चं signata sunt. Paginæ plerumque septenas lineas habent.

Liber regionem, quæ impiis habitanda, et supplicia, quæ perferenda sint, describit. Scriptor, solita invocatione Buddhæ absoluta, incipit a versibus Palicis satis corruptis, qui sunt:

नत्वा कालणिकं बुद्धं धम्मं संघं च साधुकं
कल्पाय सच्चसत्तानं करीमि निरयं व नं ।
कस्सपं तं महापिरं संघस्स पत्तिनावकं

दीपस्मिं तन्वपणिन्दि सामने दायकारणं ।
 पटिपत्तिपराधीरं सदाहञ्जनिवासिनं
 पानटंगगणी वन्दमण्डलं विय सामने ।
 संघस्स पितरं वन्दे विनयेमु विसारं
 वंनिस्सायव्रसन्ती ऽहं वुडिप्पती ऽस्मि सामने ।
 वयिन्तं अद्धिये भिक्खु अत्थदस्सनिनामकी
 यविन्ती कस्सपत्थेरं कवेन्ति निमिज्जातकं ॥

Scriptor argumentum hausisse videtur e Pálica narratione, quæ *Nimi-játaka* inscribitur. (cfr. cod. Pálic. No. XXVI. 56. 3.)

VII.

But-saraṇé

(olim No. 35. donat. Rask.)

Codex folia 236 palmarum habens, digitos undevicenos et dimidium longa, literis Singhalensibus ऋ-णे signata, eademque scriptura rudi et ineleganti exarata. Paginæ septenas lineas habent.

Codex continet librum lingua Eluica compositum, qui *But-saraṇé* inscriptus, de multis Buddhæ præstantiis et virtutibus agit.

VIII.

Pújávaliya

(olim No. 24. donat. Rask.)

Codex folia 493 palmarum continens, vicanos binos digitos longa, literis Singhalensibus ऋ-यी signata; numerus enim नू bis exstat, duo vero desunt folia litera व signanda. Paginæ septenas aut octonas lineas habent.

Liber *Pújávaliya*, qui ante quingentos circiter annos a *Mairupada* quodam conscriptus esse traditur*), exponit, quæ sacrificia Buddha acceperit et quibus præmiis ea remuneratus sit. Liber in insula Taprobane magni æstimatur. Divisus est in tri-

ginta quatuor sectiones, quibus hi tituli subscripti sunt:

1. Mé Pújávaliyelji Apa-Budun lada-pújá-sangraha-katháva-namvu palamúvana-pariécchedaya nimi. fol. कू v. l. 6.
- 2 ... Budun aṣṭánga - dharmayen - lada-bhini háramangul pújákathá n. devana-p. n. fol. खा r. l. 3.
3. Budun sámányadharmayen lada-vú ví-éaranamangul-p. fol. खो r. l. 2.
4. Budun éramitá-belen lada-bodhi-sambháraka-p. fol. नू r. l. 7.
5. Budun lada-palamúvana-játibheda-p. fol. वृ r. l. 5.
6. Budun sansára-ganava-lada-dvitiya-játibheda-p. fol. डू r. l. 2.
7. Budun pañca-mahávilokanáva sánayelji dilada sádhunáda-p. fol. नू r. l. 8.
8. Budun lada-pratisandi-p. fol. नू r. l. 6.
9. Budun lumbini nam vanodánayelji di lada prasava mangala-p. f. ची v. l. 7.
10. Budun évidi-vanáda lada mahábhiji kamapá-p. fol. छ v. l. 1.
11. Budun Buduvanadá lada Bodhi-mañḍala-p. fol. तु v. l. 6.
12. Budun saddharmárághanáveji áchapálanigrodha-múlayelji-di mahábrahmáyá-gén lada-sádhunáda-p. fol. छ v. l. 2.
13. Budun Dham-sak-pavartam-sútra-desanáyelji di lada isi pananárama-p. fol. जू v. l. 7.
14. Budun rača gahánu-vara di lada veluvanaráma-p. fol. ट: v. l. 5.
15. Budun bandu - samágamayelji di lada nigrodháráma-p. fol. डू r. l. 1.
16. Budun kícéulvatnuvara di lada ambhúna-p. fol. छ v. l. 2.
17. Budun sévatnuvaradí anépiṇḍu mahásiṭānangen lada-jetuvanaráma-p. fol. नू v. l. 8.
18. Budun visákhá mahá-upásikávāngen lada purbáráma-p. fol. नू v. l. 2.

*) Turnour. Mahávanso. p. II.

19. Budun Sumana-sámanera-bheranangen lada dahara-bhikṣu-pratipatti-p. fol. ८ v. l. 6.
20. Budun sævænnuvaradimkosol maharajahugen lada asadriṣa-p. fol. ॕ v. l. 4.
21. Budun viçalá - mahānuvaradi - liçéhávi-adingen lada - gangárojana-p. fol. ८ v. l. 5.
22. Budun Sak-devu-rajahugen lada-divyaraja-p. fol. ३ r. l. 2.
23. Budun gaṇḍamba-nam-vrakṣa-múla di lada yamaka-prátihárya-p. f. ३ r. l. 7.
24. Budun navuti sábhavanayehi di Sak-devu-rajahugen lada páṇdu-kambala-çailásana-p. fol. ॣ r. l. 4.
25. Budun sakas-pura-dora di lada devorójana-p. fol. ॣ v. l. 2.
26. Budun Maháprajápatya di pansiya yakçákya-mehenin-nam-gen lada bhikṣuṇi-çasana-utpatti-p. fol. ८ v. l. 4.
27. Budun Maháprajápatyádi-çrávikávangen lada-bhikṣuṇi-pratipatti-p. f. ३ r. l. 7.
28. Budun Jivakayangen lada jivakárāma-p. fol. ॣ v. l. 4.
29. Budun Devidathuniyá lada samamen-p. fol. ॣ v. l. 2.
30. Budun Ajásat-rajakalávu-jivita-p. fol. ॣ v. l. 2.
31. Budun Maháyasodharástha viringen lada-pratipatti-p. fol. ३ r. l. 8.
32. Budun Dharmásokádi - Jambudvípa-rajun lada uddesika-p. fol. ३ r. l. 8.
33. Budun Milhi-dumálimiyangen lada pratipatti-p. fol. ३ v. l. 6.
34. Budun çri-Lanká-dvipayehi búma-rajungen lada-uddesika-p. fol. ३ v. l. 8.

IX.

Pujávaliya

(cod. chart. No. IX.; olim No. 31. collect. Rask.)

Codex chartaceus, formæ quaternariæ minoris, more Europæo compactus, constat

248 paginis, numeris Europæis signatis, quæ quaternas denas lineas habent, et rudi scriptura Singhalensi exaratae sunt. Codex recens post annum 1819 descriptus; hic enim annus in signo chartarii, chartæ Anglicæ impresso, exstat.

Codex continet libri *Pujávaliya* inscripti (Cod. No. VIII.) primas quinque sectiones et priorem sextæ partem. Sectiones finiuntur: 1. pag. 39. l. 7. — 2. pag. 72. l. 2. — 3. pag. 123. l. 10. — 4. pag. 171. l. 7. — 5. pag. 229. l. 3. Finitur in verbis sextæ sectionis, quæ exstant fol. ३ r. lin. 4. media codicis No. VIII. signati.

X.

Dala-dá-pujá-valiya (olim No. 25. donat. Rask.)

Codex folia 38 palmarum habens, digitos duodenos et dimidium longa, literis Singhalensibus ३-ॣ signata; numerus enim ३ incuria scribæ omissus est. Paginæ septenas lineas habent.

In libro *Dala-dá-pujá-valiya* inscripto de sacrificiis, quæ dentibus cæterisque reliquiis Buddhæ offerenda sunt, agitur.

XI.

Sangraha-katháva (olim No. 31. donat. Rask.)

Codex duos libellos continet, quorum folia palmea digitos quinos denos longa sunt, et rudi scriptura Singhalensi exarata. Prior libellus folia sex, literis ३-ॣ signata, habet, alter vero novem folia, literis ३-ॣ signata: paginæ prioris libelli octonas, posterioris vero senas lineas habent.

Uterque libellus continet locos varios e libris sacris sumptos, in usum sacerdotum collectos et in linguam Singhalensem versos. Præterea tria folia exstant ejusdem generis.

XII.

Milinda-ppasna-katháva

(olim No. 30. donat. Rask.)

Codex folia 46 palmarum continens, quaternos denos digitos longa; primum numero caret, cætera literis Singhalensibus क-मी signata sunt. Paginæ octonas lineas habent.

Milinda-ppasna-katháva interpretatio et explicatio Singhalensis est libri Palici *Milinda-pañho* inscripti (cod. Pal. No. XXXIII). Noster codex primam sectionem tantum continet.

XIII.

Pradīpikáva

(olim No. 46. donat. Rask.)

Codex haud recens, folia 201 palmarum continens, vicenos digitos longa; primum numero caret; cætera literis Singhalensibus क-ठु signata sunt, quindecim vero folia वै-डु desunt. Paginæ septenas aut octonas lineas habent.

In codice inest liber *Pradīpikáva* sive *Dharma-pradīpikáva* inscriptus, quem *Gurulugomi* lingua Eluica, multis tamen locis Pálicis et Sanskritis intermixtis, conscripsit. In priore libri parte agitur de virtutibus et vitiis, atque de præmiis et suppliciis vitæ futuræ; posterior vero pars argumenti historici est, continet enim:

- Dasabala-parinibbána-kathá. fol. ढे r. l. 2.
 paṭhama-sangīti-kathá. fol. ढे v. l. 3.
 dutiya-sangīti-kathá. fol. उ r. l. 7.
 tatiya-sangīti-kathá. fol. डु v. l. 6.
 Laṅkávatarana-kathá. fol. डे v. l. 3.
 Mahāvihāra-ṭṭiggahana-kathá. f. ढर r. l. 3.
 Cetiyaḡiri-vihāra-ṭṭiggahana-kathá. fol. ढर r. l. 7.
 Dhātu-āgamana-kathá. fol. ढर v. l. 7.
 Mahābodhivansa-pariggahana-kathá. fol. डु r. l. 1.

Exponitur igitur historia fidei Buddhicæ a morte Buddhæ usque ad tempus, quo ramus sacre arboris apportatus est; (anno Buddhæ 236. cfr. Mahāvanso. capp. 2-4 et 13-19).

Liber finitur in versu neque omnino Sanscrito neque Palico:

प्रकाशयन्ती सडमं दीपयन्ती च सत्त्वं
 विभातु भावनुद्गती इयं धर्मप्रदीपिका

Sequitur subscriptio: Gurulugominvisin karanalada Dharmapradīpikáva, et preces solitæ.

XIV.

Amāvaturu

(olim No. 27. donat. Rask.)

Codex folia 115 palmarum continens, digitos vicenos binos et dimidium longa, literis Singhalensibus क-खि signata. Paginæ octonas lineas habent.

Liber *Amāvaturu* commentarius est, quem lingua Eluica, multis sententiis Pálicis et Sanscritis intermixtis, composuit *Gurulugomi* in librum Palicum *Purisa-dhamma-sārathi* (पुरिसधम्मसारथि) inscriptum; titulus enim, ad calcem libri adscriptus, hæc habet: Gurulugominvisin karanalada Amāvaturu nam Purisa-dhamma-sārathiyan pada-varṇanā nimi. Liber octodecim sectionibus (pariécchedaya) constat, quæ sunt:

1. Durdanta-damaná. fol. क्खि v. l. 4.
2. Svasantána-damaná. fol. के v. l. 6.
3. Parasantána-damaná. fol. खर r. l. 8.
4. Grapati-damaná. fol. ग v. l. 5.
5. Bráhmaṅa-damaná. fol. ग्ग v. l. 3.
6. Rája-damaná. fol. गी r. l. 5.
7. Angulmal-damaná. fol. खि r. l. 4.
8. Parivrájaka-damaná. fol. गु v. l. 2.
9. Māpavaka-damaná. fol. वं r. l. 3.
10. Digambara-damaná. fol. डु r. l. 3.
11. Jaṭila-damaṅá. fol. डु r. l. 1.
12. Tápasa-damaná. fol. डी v. l. 8.

13. Bhikklu-damaná. fol. बु r. l. 3.
14. Nága-damaná. fol. नृ r. l. 3.
15. Yakṣa-damaná. fol. यं v. l. 2.
16. Asura-damaná. fol. अि r. l. 2.
17. Déva-damaná. fol. दे v. l. 2.
18. Brahma-damaná. fol. ब्रि r. l. 6.

Index, titulus subscriptus et preces solemnes reliquam folii लि partem explent.

2. Libri historici (15—21.)

XV.

Saddharmálankaré
(olim No. 26. donat. Rask.)

Codex folia 466 palmarum continens, vicanos singulos digitos longa, literis Singhalensibus क-वं signata, quum tres numeri बु, मी, वि bis exsistent. Pulchra scriptura exaratus. Paginæ octonas lineas habent.

Liber *Saddharmálankaré* historico sermone compositus, argumentum e duobus libris Pálicis, *Rasaváhiní* et *Mahá-anúgata-vanso*, hausit. E priore omnes 103, quas continet narrationes, in nostrum librum transierunt, ordo tamen et interdum tituli differunt; e posteriore vero duæ tantum reliquæ narrationes, Padmavati (5. 5.) et Meteyya (24. 5), sumptæ esse videntur. Qui versus Pálici in illis libris exstant, omnes profereuntur, Singhalensi soluta interpretatione explicatæ.

Liber in viginti quatuor sectiones (paricchedaya) divisus est, quarum tres primæ introductionem quandam faciunt, cæteræ 21 quinque narrationes continent. Sectiones et narrationes sunt: (numeri uncis inclusi ad *Rasaváhinim*, Codd. Pal. No. XXXVIII. et XXXIX. pertinent)

1. Dharma-sangraha-varga. fol. वि v. l. 4. Introductio est, quæ de fide Buddhica et structura libri agit.
2. Nidána-varga. fol. नी v. l. 8. Simili modo, quo Nidána-katha libri Játakæ (Cod. Pal. No. XXVI), vitam Buddha breviter narrat.
3. Abhinihára-varga. fol. अ v. l. 8. Res Sumedhæ enarrat.
4. Dharmasonḍaka-varga sive Dahamsonḍa-vag. (fol. धी v. l. 7.)
 1. Dharmasonḍaka-vastuva. fol. धी r. l. 4. (R. 1. 1.)
 2. Vessámittá-v. fol. उ v. l. 3. (R. 1. 7.)
 3. Migaluddaka-v. f. उ r. l. 5. (R. 1. 2.)
 4. Saraṇa-sthavira-v. f. उ r. l. 8. (R. 1. 6.)
 5. Buddhavamma-v. f. उ v. l. 7. (R. 1. 9.)
5. Mahámandhátu varga. (f. उ r. l. 6.)
 1. Mahámandátu-vastuva. fol. उ r. l. 7. (R. 1. 8.)
 2. Óraghátaka-v. f. उ r. l. 7. (R. 3. 6.)
 3. Sivali-v. fol. वै v. l. 5. (R. 3. 10.)
 4. Saddheyya-v. fol. यं v. l. 1. (R. 3. 7.)
 5. Padmavati-v. fol. उ r. l. 6.
6. Nandirája-varga. (fol. नि v. l. 4.)
 1. Nandirája-vastuva. fol. ना v. l. 5. (R. 2. 1.)
 2. Uttara-sámanera-v. fol. नृ v. l. 2. (R. 3. 4.)
 3. Sákhamála-v. fol. नी v. l. 7. (R. 4. 5.)
 4. Kapaṇa-v. fol. ष r. l. 2. (R. 4. 3.)
 5. Kañcánadevi-v. f. नि v. l. 3. (R. 2. 4.)
7. Yakkhavañcita-varga. (f. अ v. l. 8.)
 1. Yakkhavañcita-vastuva. fol. उ r. l. 4. (R. 3. 1.)
 2. Mithyádrisṭi-v. f. उ r. l. 8. (R. 3. 2.)
 3. Ahigunṭhika-v. fol. ने v. l. 1. (R. 1. 5.)
 4. Pádapiṭhiká-v. fol. ष r. l. 8. (R. 3. 3.)
 5. Kávira-paṭṭana-v. f. अ v. l. 7. (R. 3. 5.)
8. Tunyabhattha-varga. (fol. टी v. l. 5.)
 1. Tunyabhattha-vastuva. fol. उ r. l. 8. (R. 1. 3.)

2. Vyághra v. fol. जे r. l. 2. (R. 2. 5.)
 3. Phalaka-v. fol. जी v. l. 4. (R. 2. 6.)
 4. Ćoramitra-v. fol. टा r. l. 4. (R. 2. 7.)
 5. Pániya-v. fol. टी v. l. 5. (R. 2. 9.)
9. Bráhmaṇa-varga. (fol. टः v. l. 4.)
 1. Marutta-bráhmaṇa-vastuva. fol. ट् r. l. 6. (R. 2. 8.)
 2. Soma-bráhmaṇa-vastuva. f. ट् r. l. 3. (R. 2. 10.)
 3. Moriya-bráhmaṇa-v. fol. ठे v. l. 2. (R. 4. 6.)
 4. Duggata-v. fol. टी v. l. 8. (R. 3. 8.)
 5. Devasthavira-v. f. ठः v. l. 4. (R. 3. 9.)
10. Mahásena-varga. (fol. तु v. l. 2.)
 1. Mahásena-vastuva. fol. ठा v. l. 6. (R. 4. 1.)
 2. Devata-anyatara-manuṣya-v. fol. ठी r. l. 7. (R. 2. 2.)
 3. Rúpadevi-v. fol. ठ् v. l. 5. (R. 1. 10.)
 4. Viṣamaloma-v. fol. ठे r. l. 8. (R. 2. 3.)
 5. Indagutta-v. fol. तु v. l. 2. (R. 4. 4.)
11. Tebhátika-varga. (fol. ठे r. l. 7.)
 1. Tebhátika-vastuva. fol. ठे v. l. 1. (R. 4. 8.)
 2. Devaputra-v. fol. ठः v. l. 2. (R. 4. 7.)
 3. Suvarṇatilaká-v. f. ठ् v. l. 1. (R. 4. 2.)
 4. Buddheniyá-v. fol. ठ् v. l. 2. (R. 1. 4.)
 5. Kuṇḍali-v. fol. ठे r. l. 7. (R. 4. 10.)
12. Bodhirája-varga. (fol. ती v. l. 8.)
 1. Bodhirája-vastuva. fol. ती v. l. 4. (R. 4. 9. — Quæ 41 fabulæ, a Dharmasonḍaka incipientes, res in India (Jambudvípa) gestas referunt.)
 2. Saddhá-sumana-v. fol. त् r. l. 7. (R. 6. 10.)
 3. Dhammasavanopásiká-v. fol. ते v. l. 1. (R. 5. 2.)
 4. Kuṇḍarajja-v. f. ती r. l. 4. (R. 5. 3.)
 5. Migapotaka-v. f. ती v. l. 8. (R. 5. 1.)
13. Áraññaka-varga. (fol. चं v. l. 5.)
 1. Araññaka-Abhaya-sthavira-vastuva. fol. च v. l. 2. (R. 5. 4.)
2. Samanagáma-v. fol. चु v. l. 7. (R. 5. 7.)
 3. Nága-vastuva. fol. च् r. l. 7. (R. 5. 9.)
 4. Uttaroliya-v. fol. च् v. l. 7. (R. 6. 1.)
 5. Púvappabba-vási-Tissatthera-v. fol. चं v. l. 5. (R. 6. 3.)
14. Kákavarṇa-varga. (fol. नि r. l. 8.)
 1. Kákavarṇatissa-vastuva. fol. च् v. l. 6. (R. 7. 2.)
 2. Dhustagamaṇi-v. f. चे r. l. 3. (R. 7. 3.)
 3. Nandimitra-v. fol. च् r. l. 2. (R. 7. 4.)
 4. Súranirmala-v. f. न् r. l. 5. (R. 7. 5.)
 5. Mahásoṇa-v. fol. नि r. l. 8. (R. 7. 6.)
15. Goṭaimbara-varga.
 1. Goṭaimbara-vastuva. f. न् v. l. 5. (R. 7. 7.)
 2. Theraputtábhaya-vastuva. (R. 7. 8.)
 Incuria scribæ omissa est hujus narrationis finis, et cæteræ tres hujus sectionis, tertia *Baraṇa* (R. 7. 9.), quarta *Velusumana* (R. 7. 10.), quinta *Khañjadeva* (R. 8. 1.); deinde desunt sequentis sectionis prima narratio *Phussadeva* (R. 8. 2.), secunda *Labhiya-vasabha* (R. 8. 3.) et initium tertiæ.
16. Phussadeva-varga. (fol. तु v. l. 5.)
 3. Dáthásena-v. fol. नः v. l. 3. (R. 8. 4.)
 4. Mahánelaka-v. fol. नि v. l. 2. (R. 8. 5.)
 5. Úlatissa-v. fol. तु v. l. 5. (R. 6. 4.)
17. Čáilirája-varga. (fol. तु v. l. 5.)
 1. Čáilirája-vastuva. f. ती v. l. 1. (R. 8. 6.)
 2. Nakula-v. fol. चं r. l. 7. (R. 9. 6.)
 3. Saddhátissámátya-v. fol. क् r. l. 6. (R. 5. 6.)
 4. Tissáya-v. fol. की r. l. 1. (R. 6. 5.)
 5. Čúlanágotthera-v. fol. क् v. l. 5. (R. 8. 7.)
18. Tambasumana-varga. (f. तु r. l. 5.)
 1. Tambasumana-vastuva. fol. क् v. l. 7. (R. 6. 2.)
 2. Vatthulapabbata-v. fol. के r. l. 1. (R. 5. 10.)

3. Meghavarṇa-v. f. ऋ v. l. 5. (R. 8. 8.)
 4. Kāka-vastuva. fol. ऋ r. l. 6. (R. 7. 1.)
 5. Riyajala-v. fol. ऋ r. l. 5. (R. 6. 6.)
19. Abhayatthera-varga. (f. ऋ v. l. 2.)
 1. Abhayatthera-vastuva. fol. ऋ r. l. 1.
 (R. 5. 8.)
 2. Dhammadinnatthera-v. fol. ऋ r. l. 1.
 (R. 8. 9.)
 3. Gāmadārikā-v. f. ऋ v. l. 8. (R. 6. 7.)
 4. Dhammāya-v. fol. ऋ r. l. 7. (R. 6. 8.)
 5. Kiñcisanghāya-v. f. ऋ v. l. 2 (R. 6. 9.)
20. Sanghadatta-varga. (fol. ऋ r. l. 8.)
 1. Sanghadatta-vastuva. fol. ऋ r. l. 4.
 (R. 10. 8.)
 2. Ratthika-putta-v. f. ऋ v. l. 1. (R. 8. 10.)
 3. Nesāda-v. fol. ऋ v. l. 7. (R. 9. 2.)
 4. Silutta-v. fol. ऋ r. l. 2. (R. 9. 1.)
 5. Hemavati-vastuva. f. ऋ r. l. 8. (R. 9. 3.)
21. Sirināga-varga. (fol. ऋ r. l. 2.)
 1. Sirināga-vastuva. f. ऋ v. l. 8. (R. 5. 5.)
 2. Amba-amātya-v. f. ऋ v. l. 8. (R. 9. 7.)
 3. Kāna-singāla-v. f. ऋ v. l. 2. (R. 9. 4.)
 4. Vānara-vastuva. f. ऋ r. l. 2. (R. 9. 8.)
 5. Jayampatikā-v. fol. ऋ r. l. 2. (R. 9. 9.)
22. Nandivānija-varga. (fol. ऋ v. l. 2.)
 1. Nandivānija-vastuva. fol. ऋ r. l. 5.
 (R. 9. 5.)
 2. Dutiya-Jayampatikā-v. fol. ऋ v. l. 4.
 (R. 10. 7.)
 3. Rukkhadevatā-v. f. ऋ r. l. 7. (R. 9. 10.)
 4. Paṇḍaranga-v. fol. ऋ v. l. 3. (R. 10. 2.)
 5. Dubbhi-tissa-v. f. ऋ v. l. 2. (R. 10. 3.)
23. Úlagalla-varga. (fol. ऋ r. l. 3.)
 1. Úlagalla-vastuva (sive Sulugalu-v.)
 fol. ऋ r. l. 5. (R. 10. 1.)
 2. Tissa-sāmanera-vastuva. fol. ऋ v.
 l. 4. (R. 10. 4.)
 3. Gola-upāsaka-v. f. ऋ v. l. 5. (R. 10. 5.)
 4. Puṭabhatta-dāyikā-v. fol. ऋ v. l. 3.
 (R. 10. 6.)
 5. Aññatara-kumārikā-v. fol. ऋ r. l. 2.
 (R. 10. 9.)

24. Tissanāga-varga. (fol. ऋ v. l. 2.)
 1. Tissanāga-vastuva. fol. ऋ r. l. 4.
 (R. 10. 10.)
 2. Mahallika-vastuva. fol. ऋ r. l. 4.
 (R. 11. 1.)
 3. Pañçasata-bhikṣu-v. fol. ऋ r. l. 2.
 (R. 11. 2.)
 4. Dantakutimbika-v. fol. ऋ r. l. 7.
 (R. 11. 3.)
 5. Metteyya-vastuva. fol. ऋ v. l. 3.
 Liber deinde in solitis precibus et in-
 vocationibus finitur. Ad calcem codicis fo-
 lium exstat, quod indicem omnium fabularum
 exhibet.

XIV.

Rājavalīya

(olim No. 34. donat. Rask.)

Codex folia 79 palmarum continens, qui-
 nos denos digitos longa, literis Singhalen-
 sibus ऋ-उं signata; numerus enim ऋं his
 exstat. Paginæ plerumque senas lineas ha-
 bent. Parva lacuna fol. ऋ exstat.

In codice inest liber, qui *Rājavalīya*
 sive *Mahārājavalīya* inscriptus, continet
 historiam insulæ Singhalensis usque ad regem
 Rājasinham secundum (a. p. Chr. 1635.),
 quam quatuor deinceps scriptores, quorum
 nomina ignota sunt, literis mandarunt *).
 Librum, *Rājavalīya*, Anglice versum edidit
 cl. Upham **). In nostro codice nullæ sec-
 tiones exstant; quatuor, quæ in Anglica inter-
 pretatione inveniuntur, sectiones in nostro
 libro incipiunt: 1. fol. ऋ v. l. 1. — 2. fol. ऋ
 v. l. 2. — 3. fol. ऋ v. l. 1. — 4. fol. ऋ v. l. 4.

Codicem anno p. Chr. 1822 exaratum
 esse patet e verbis ad calcem libri adscriptis.

*) Testibus Turnour (Mahāvāno p. II.) et Fox (Sacred
 and historical books of Ceylon. vol. 1. p. XII.)

***) Sacred and historical books. vol. II.

XVII.

Rájavaliya

(No. X. chart.; olim No. 13. chart. collect. Rask.)

Codex chartaceus, formæ quaternariæ minoris, chartæ Anglicæ, quæ annum 1819 signo chartarii impressum exhibet. Codex, more Europæo compactus, constat 102 foliis, numeris Europæis signatis; paginæ plerumque duodevicenas lineas habent.

Codice continetur idem liber *Rájavaliya*, qui in codice No XVI. signato inest. Sectiones Anglicæ interpretationis incipiunt: 1. fol. 1. r. l. 1. — 2. fol. 24. v. l. 17. — 3. fol. 42. r. l. 16. — 4. fol. 52. r. l. 7. — Invocatio solita et titulus libri desunt.

XVIII.

Thúpavanço

(olim No. 26. donat. Rask.)

Codex folia 103 palmarum habens, vicenos binos digitos longa, literis Singhalensibus ऋ-ꣳ signata. Paginæ octonas lineas habent.

Liber a *Čakravarti-prakrama-panđita*, qui ante hos 800 annos vixisse traditur, conscriptus est lingua Singhalensi, multis vero sententiis et versibus Pálicis intermixtis. In libro agitur de *Thúpa* sive sepulchris, quæ sacras Buddhæ reliquias continent. Quæ exstant sectiones, sunt:

1. Edačavidha-vúkaranyaka-varahayan. fol. ३ v. l. 7.
2. Dasa-thúpa-kathá. fol. ३ v. l. 8.
3. Bódhi-ágamana-kathá. fol. ३ v. l. 3.
4. Yojana-thúpa-kathá. fol. ३ r. l. 3.
5. Nandimitra-nam-yodhayápanhé utpatti-katháva fol. ३ r. l. 8.
6. Suranimila... utpatti-katháva. fol. ३ v. l. 3.
7. Mahásóna ... utpatti-katháva. f. ३ v. l. 5.
8. Gætimbara ... utpatti-katháva. fol. ३ r. l. 1.

9. Thérapputtábhaya ... utpatti-katháva. fol. ३ r. l. 8.
 10. Mahábharaṇa utpatti - katháva. fol. ३ v. l. 1.
 11. Velusumaṇa utpatti-katháva. fol. ३ v. l. 7.
 12. Khañjadeva... utpatti-katháva. fol. ३ r. l. 1.
 13. Unmáda-Phussa-deva... utpatti-katháva. fol. ३ r. l. 5.
 14. Labhiyavasabha ... utpatti-katháva. fol. ३ r. l. 7.
 15. Miyaguṇa-dágap-katháva. fol. ३ r. l. 7.
 16. Mirisaviṭimiṣara-katháva. fol. ३ v. l. 4.
 17. Lóvamahapákatháva. fol. ३ v. l. 8.
 18. Thúpasádhana-kathá fol. ३ v. l. 2.
 19. Thúpárambha-kathá. fol. ३ v. l. 7.
 20. Dhátu-garbha-vaṇṇaná. *) fol. ३ v. l. 2.
- Complures parvæ lacunæ hic et illic exstant. Codici præponitur folium, quod initium ejusdem libri exhibet.

XIX.

Senkhaṇḍa-nagara-varnanáva

(olim No. 33. donat. Rask.)

Codex folia octo palmarum continens, literis Singhalensibus ऋ-ꣳ signata et quinos denos digitos longa. Paginæ plerumque septenas lineas habent.

Codice continetur libellus *Senkhaṇḍa-nagara-varnanáva* inscriptus, sive historia urbis *Kandy* conditæ. Scriptor fuit, teste Raskio, *Pavákrama-báhu* rex urbis *Kottæ*.

XX.

Kosala-bimba-varnanáva

(olim. No. 11. collect. Rask.)

Codex septem folia palmarum habens, digitos quaternos denos et dimidium longa, numeris Singhalensibus signata. Paginæ octonas lineas habent.

*) Mahávanso. capp. 23—30.

In libro, *Kosala-bimba-varṇanāva* inscripto, inest vita regis cujusdam Kosalæ, qui, Buddha vivo et approbante, imaginis ejus (*bimba*) cultum instituisse traditur.

XXI.

Kappina-kathāva
(olim No. 37. donat. Rask.)

Codex folia 33 palmarum continens, literis क-न Singhalensibus signata, digitos quaternos denos et dimidium longa. Paginæ senas lineas habent.

In codice inest vita *Kappinæ* regis, cui ob munificentiam et liberalitatem contigit, ut sacerdos renasceretur.

3. Libri poetici (३३-३३.)

XXII.

Sarangadara-kathāva
(olim No. 28. collect. Rask.)

Codex folia 28 palmarum continens, digitos septenos denos longa; primum numero caret, cætera literis क-खि Singhalensibus signata sunt. Paginæ quaternas lineas habent.

In codice inest carmen *Sarangadara-kathāva* lingua Eluica compositum, teste Raskio, a Pusvæli-panḍita, ante centum circiter annos. Carmen 275 versibus, qui quaternis lineis in eadem literas exeuntibus constant, describit vitam *Sarangadaræ* sive Sarangadharæ, qui ob falsam novercæ accusationem a patre pedibus et manibus mutilatus et in sylva feris expositus, denique a diis criminæ liberatus et in salutem restitutus esse traditur.

XXIII.

Kauminikoṇḍola
(No. XI. chart.; olim No. 21. chart. collect. Rask.)

Codex chartaceus formæ quaternariæ, more Europæo consutus, constat 148 paginis, numeris Europæis signatis. Signum chartarii, chartæ Anglicæ impressum, annum 1819 exhibet.

In codice inest carmen, *Kau-mini-koṇḍola* inscriptum, quod *Samarajiva-kæmidu* quidam centum circiter abhinc annos lingua Eluica composuit. Carmen constat versibus 722, qui quaternas lineas in eosdem sonos cadentes continent, et numeris Europæis 1-725 signata sunt, tres vero numeri, 61, 66, 403, omissi sunt. Carmine describitur vita *Jayaddisæ*, et poeta argumentum hausit e *Jayaddisa-jātaka*. (Cfr. p. 41. XIV. 50. 3.)

XXIV.

Piri-nivan-jātakaya
(olim No. 4. collect. Rask.)

Codex folia 33 palmarum continens, senos denos digitos longa, literis Singhalensibus क-न signata. Paginæ quaternas lineas habent, et plerumque totidem versus exhibent quaternarum linearum, quæ in eadem literas exeunt.

Carmen, *Piri-nivan-jātakaya* inscriptum, mortem Buddhæ uberius describit; recentiore ætate compositum est, neque ad antiquas vitas, quæ *Jātaka* vocantur, referendum.

XXV.

Sandesa
(olim No. 32. collect. Rask.)

Codex folia 211 palmarum habens, digitos septenos denos et dimidium longa, literis Singhalensibus क-ले signata. Paginæ quaternas lineas habent.

Codice continentur novem nuncii (*sandesā*) avibus perferendi traditi. Nuncii compositi sunt versibus, qui quaternis lineis in easdem literas exeuntibus constant. Sunt hi:

1. Hasara-sandesā. fol. ऋ r. — f. खे r.
2. Nilakobo-sandesā. fol. खी r. — f. गी r.
3. Gira-sandesā. fol. गी r. — f. वृ v.
4. Paravi-sandesā. fol. वृ v. — f. उः v.
5. Sælalihini-sandesā. fol. व्र r. — f. वः v.
6. Tisara-sandesā. fol. छ r. — f. नृ r.
7. Kovul-sandesā. fol. नृ v. — f. जे r.
8. Kaḥākuruḷu-sandesā. fol. जी r. — f. रू v.
9. Sævul-sandesā. fol. टै r. — f. तै r.

XXVI.

Loka-upakāraya, Lo-væda-sangrahé, Vadan-kavi-pota.

(No. XII. chart.; olim No. 15. chart. collect. Rask.)

Codex chartaceus, formæ quaternariæ, more Europæo consutus, constat 72 paginis. Annus 1819 exstat in signo chartarii chartæ Anglicæ impresso. Paginæ plerumque quinque versus continent, qui quaternis in easdem literas exeuntibus lineis constant.

In codice tria carmina insunt:

Primum *Loka-upakāraya* carmen morale est, a sacerdote *Totagamuva* compositum, quod versibus 110 constat.

Alterum *Lo-væda-sangrahé* a *Vidīgama Therivanse*, discipulo sacerdotis *Toṭagamuvæ*, compositum, ejusdem generis est et 168 versus continet.

Tertium *Vadan-kavi-pota* 59 versibus Buddham celebrat.

XXVII.

Vadan-kavi-pota

(No. XIII. chart.; olim sine numero, e collect. Rask.)

Codex chartaceus, formæ quaternariæ, Europæo more consutus, sex foliis chartæ Indicæ constat.

Codex continet idem carmen *Vadan-kavi-pota* in laudem et honorem *Buddhæ* compositum, quod in codice No. XXVI. signato inest.

XXVIII.

Bārāsa-kāvya

(olim No. 19. collect. Rask.)

Codex septem folia palmarum continens, digitos ternos denos et dimidium longa; paginæ octonas lineas habent.

Codice carmen perbreve morale continetur, teste Raskio, a *Karattha* compositum, qui ante hos viginti annos summus erat *Buddhicolorum* sacerdos in insula *Ta-probane*. Carmen artificiosum, quod *Bārāsa-kāvya* inscribi videtur, quatuordecim versibus constat, quaternarum linearum, quæ ab iisdem literis incipiunt, et in easdem exeunt. Paginæ singulos versus exhibent, qui commentario verboso explicantur. Figura, quæ in prima pagina exstat, artificiosam carminis structuram ostendit.

XXIX.

Sūpa-ṣāstraya

(No. XIV. chart.; olim No. 27. chart. collect. Rask.)

Codex chartaceus, formæ quaternariæ, more Europæo compactus, paginis 56 constat. Signum chartarii, chartæ Anglicæ impressum, annum 1819 exhibet.

Codice continetur carmen, *Sūpaṣāstraya* inscriptum, quod trecentos circiter versus continet, qui solito more quaternis in easdem literas exeuntibus lineis constant.

XXX. XXXI.

Carmina Singhalensia.

(olim No. 1 et 6. collect. Rask.)

Codex No. XXX. folia 99 continet, literis Singhalensibus ऋ-ञ्च signata, (desunt

enim duo numeri श्री et श्री); codex autem No. XXXI. folia 125 continet, literis कृष्ण signata; quæ folia palmea digitos denos septenos et dimidium longa sunt; paginæ quaternas lineas habent.

In codicibus insunt complura carmina minora, varii argumenti et a variis poetis composita. Desunt vero plerumque quum carminum tituli, tum nomina poetarum.

XXXII.

Īsvara-mālaya

(olim No. 22. collect. Rask.)

Codex folia undeviginti palmea continens, digitos quaternos denos et dimidium longa, literis Singhalensibus क-खि signata. Paginæ quaternas lineas habent. Pagina folii क recta ternos, cæteræ omnes binos versus exhibent, qui quaternis in eadem literas exeuntibus lineis constant.

Carmen *Īsvara-mālaya* in laudem et honorem Durgæ, uxoris Śivæ compositum est, et ad *Kappua* sive dæmonum cultum pertinet.

XXXIII.

Amba-vidamana

(olim No. 2. collect. Rask.)

Codex folia octodecim palmarum continens, quaternos denos digitos longa, literis Singhalensibus क-ख signata. Paginæ quaternas lineas habent, et plerumque ternos versus quaternarum linearum, quæ in eosdem sonos cadunt.

Carmen *Amba-vidamana* in honorem deæ *Pattini-devi* compositum est, quæ cæteros dæmones in pomis Mangi (*amba*) ictu feriendis superasse traditur. Pertinet ad fidem eorum, qui dæmones colunt.

4. Libri grammatici

(34-40.)

XXXIV.

Siddat-sangrāva

(olim No. 40. donat. Rask.)

Codex undeviginti folia palmarum continens, ternos denos digitos longa; primum numero caret, cætera literis Singhalensibus क-ख signata sunt; paginæ octonas lineas habent.

In codice inest liber *Siddat-sangrāva* sive *Sidat-sangarā*, grammatica linguæ Eluicæ, quam sacerdos Buddhicus nomine *Dharmapālu* conscripsit, qui, teste Raskio, abhinc mille et quingentos annos vixisse traditur.

XXXV.

Elu-akṣarādiya

(olim No. 38. donat. Rask.)

Codex folia 44 palmarum continens, digitos septenos denos et dimidium longa, literis Singhalensibus क-गि signata; omissus enim est numerus कृ. Paginæ plerumque septenas lineas habent.

Codice continetur vocabularium linguæ Eluicæ, quod in nostro codice titulo caret. Vocabula Eluica, Singhalensi interpretatione explicata, in literas, a quibus incipiunt, digesta sunt quintuplici plerumque ordine, ita ut singulæ paginæ tricena quina vocabula exhibeant.

XXXVI.

Elu-akṣarādiya

(No. XV. chart.; olim No. 41. collect. Rask.)

Codex chartaceus, more Europæo compactus, formæ quaternariæ, chartæ Indicæ,

paginis 141 constat, quæ vicenas ternas lineas habent.

Liber titulum *Elu-akṣarādiya* præ se fert, et idem vocabularium est, quod codice No. XXXVII. signato continetur; quod Anglica etiam interpretatione instructum Raskius a. p. Chr. 1822 describendum curavit.

XXXVII.

Námavaliya

(olim No. 39. donat. Rask.)

Codex folia 47 palmarum habens, quaternos denos digitos longa, numeris Europæis 1-48 signata, quum secundum duos numeros 2 et 3 exhibeat. Paginæ quaternas lineas habent.

Námavaliya vocabularium perbreve est nominum Singhalensium, quod versibus compositum est.

XXXVIII.

Lakuṇu-sára

(olim No. 9. collect. Rask.)

Codex novem folia palmarum continens, digitos quinos denos et dimidium longa, literis Singhalensibus नू-न signata. Paginæ septenas lineas habent.

In codice inest libellus rhetoricus, *Lakuṇu-sára* inscriptus, qui e lingua Sanscrita in Eluicam versus est.

XXXIX.

Gæṭapadaya

(olim No. 20. collect. Rask.)

Codex novem folia palmarum continens, duodenos digitos longa, literis Singhalensibus क-कू signata. Paginæ septenas lineas habent.

Codex continet libellum Singhalensem de arte poetica, *Gæṭapadaya* inscriptum.

XL.

Ā Chandas-potaka

(No. XVI. chart.; olim No. 25. chart. collect. Rask.)

Codex chartaceus, formæ quaternariæ, more Europæo consutus, paginis 65 constat, quæ duodevicenas lineas habent. Signa chartarii, anglicæ chartæ impressa, annum 1819 exhibent.

Codex continet libellum *Ā Chandas-potaka* de re metrica, in linguam Singhalensem e Sanscrita versum.

5. Libri medici

(41-42.)

XLI.

Sára-sankṣepé

(olim No. 10. collect. Rask.)

Codex folia 241 palmarum continens, ternos denos digitos longa, literis Singhalensibus क-न signata, pulchra scriptura exarata. Paginæ octonas lineas habent.

Liber *Sára-sankṣepé* est de morbis eorumque curationibus. Interpretatio Singhalensis est libri Sanscriti *Sára-sankṣepa* (सर-संक्षेप) inscripti, unde præter multos locos Sanscritos etiam titulos retinuit quadraginta capitibus subscriptos, qui sunt: (numeri uncis inclusi ad *Varayoga-sáram* pertinent)

1. Jvara-ékitsá. fol. ख v. 1. 5. (V. 11.)
2. Atisára-ékitsá. fol. नू r. 1. 5. (V. 12.)
3. Grahaṇi-ékitsá. fol. नू v. 1. 1. (V. 12.)
4. Mandāgni-visúćiká-ékitsá. fol. वि v. 1. 3. (V. 22.)
5. Raktapitta-múrchá-ékitsá. fol. वू r. 1. 6. (V. 13.)
6. Kása-ṡvása-hikká-ékitsá. fol. वी v. 1. 7. (V. 17.)
7. Kṣayaroga-ékitsá. fol. उी v. 1. 6. (V. 14.)

XLII.

Vara-yoga-sáraya

(olim No. 50. donat. Rask.)

Codex folia 143 palmarum continens, digitos vicanos binos et dimidium longa, literis Singhalensibus ऋ-सं signata. Paginae octonas lineas habent.

In codice inest liber, *Vara-yoga-sáraya* inscriptus, de morbis eorumque curationibus. Interpretatio Singhalensis videtur esse libri Sanscriti, unde praeter multos locos Sanscritos etiam hi tituli, quadraginta octo capitibus (अध्याय) subscripti, sumpti sunt: (numeri uncis inclusi ad *Sárasankṣepam* pertinent)

8. Madanya-ékitsá. fol. ॐ v. l. 1. (V. 16.)
9. Bharući-prasekatirṣṇá-ékitsá. fol. ॐ v. l. 7. (V. 20.)
10. Čhardi-hjdroga-ékitsá. f. वी v.l.7. (V.21.)
11. Harṣomúla-udávarta-ékitsá. fol. जो v. l. 7. (V. 32.)
12. Mútrakíčhra-ékitsá. f. वृ r. l. 1. (V. 28.)
13. Prameḷa-ékitsá. fol. वे r. l. 2. (V. 27.)
14. Vidradhi-ékitsá. fol. वै r. l. 7. (V. 23.)
15. Vrdhhiroga-ékitsá. fol. वी r. l. 5. (V. 30.)
16. Gulma-ékitsá. fol. वृ r. l. 3. (V. 25.)
17. Čula-ékitsá. fol. वृ v. l. 7. (V. 44.)
18. Udara-ékitsá. fol. वै r. l. 5. (V. 26.)
19. Čoṭha-sipada-ékitsá. f. ण r. l. 2. (V. 37.)
20. Páṇḍuroga-ékitsá. fol. ण v. l. 8. (V. 34.)
21. Visarpa-ékitsá. fol. ण v. l. 8. (V. 24.)
22. Kuṣṭha-ékitsá. fol. ण v. l. 3. (V. 24.)
23. Kími-ékitsá. fol. ण v. l. 4.
24. Vraṇa-bhagandara-granthy-ádi-ékitsá. f. ण r. l. 7. (V. 31. 39.)
25. Masúriká-ádi-kṣudraroga-ékitsá. fol. ण r. l. 8. (V. 38.)
26. Upadanča-ékitsá. f. णै r. l. 6. (V. 29.)
27. Asṛgdhara-asthisrava-ékitsá. fol. ञि r. l. 7. (V. 35.)
28. Vátaroga-ékitsá. fol. ञे r. l. 5. (V. 33.)
29. Vátacroṇita-ékitsá. fol. ञ: v. l. 4. (V. 36.)
30. Garbhačula-garbhásrava-múḍhagarbhama-ékitsá. fol. ञ: v. l. 7. (V. 40.)
31. Kumáraroga-bálagraha-ékitsá. fol. ञै r. l. 4. (V. 5.)
32. Unmáda-apasmára-ékitsá. f. र. l. 1. (V. 15.)
33. Netraroga-ékitsá. fol. ॐ v. l. 4. (V. 7.)
34. Karṇaroga-ékitsá. fol. र. l. 5. (V. 8.)
35. Násároga-ékitsá. fol. रा v. l. 5. (V. 9.)
36. Mukharoga-ékitsá. fol. र. l. 2. (V. 10.)
37. Čiroroga-ékitsá. fol. र. l. 1. (V. 6.)
38. Viṣa-ékitsá. fol. र. l. 2. (V. 47.)
39. Rasáyana-ékitsá. f. र. r. l. 7. (V. 48.)
40. Vyájikaraṇa-ékitsá. f. र. r. l. 7. (V. 48.)

Liber in solitis invocationibus, quum Sanscritis tum Singhalensibus, finitur.

1. Bhiṣag-lakṣaṇa. fol. ऋ r. l. 8.
2. Dravya-gaṇa. fol. ऋ v. l. 4.
3. Anya-pána. fol. ऋ v. l. 1.
4. Pratisandhigarbha-prasvapprasúcikáyan-ékitsá. (sic) fol. ऋ r. l. 1.
5. Kumára-ékitsá. fol. ऋ r. l. 2. (S. 31.)
6. Čiroroga-ékitsá. fol. ऋ r. l. 7. (S. 37.)
7. Akṣiroga-ékitsá. fol. ऋ v. l. 4. (S. 33.)
8. Karṇaroga-ékitsá. fol. ऋ v. l. 6. (S. 34.)
9. Ghráṇaroga-ékitsá. f. ऋ v. l. 4. (S. 35.)
10. Mukharoga-ékitsá. fol. ऋ r. l. 6. (S. 36.)
11. Jvara-ékitsá. fol. ऋ v. l. 7. (S. 1.)
12. Grahaṇi-atisára-ékitsá. fol. ऋ v. l. 8. (S. 2. 3.)
13. Rakta-pitta-ékitsá. fol. ऋ v. l. 7. (S. 5.)
14. Kṣayaroga-ékitsá. fol. ऋ: r. l. 2. (S. 7.)
15. Unmáda-apasmára-ékitsá. fol. ऋ r. l. 1. (S. 32.)
16. Múrcéhámadanya-ékitsá. fol. ऋ r. l. 3. (S. 8.)
17. Hikkáčvása-ékitsá. fol. ऋ r. l. 5. (S. 6.)
18. Pañčakása-svarabheda-ékitsá. f. ऋ r. l. 4.
19. Člesmároga. fol. ऋ v. l. 7.
20. Čhardi-tirṣṇábharući-ékitsá. fol. ऋ r. l. 3. (S. 9.)
21. Hjdroga-ánája-ékitsá. f. ऋ r. l. 6. (S. 10.)
22. Ámágni-manda-ékitsá. f. ऋ r. l. 7. (S. 4.)

23. Vidradhi-ékitsá. fol. ञी r. l. 5. (S. 14.)
24. Kuṣṭavisarpa-ékitsá. fol. ञा r. l. 7. (S. 21-22.)
25. Gulmádi-kṛmi-ékitsá. f. कू r. l. 8. (S. 16.)
26. Udara-ékitsá. fol. कू r. l. 3. (S. 16.)
27. Prameḥa-ékitsá. fol. ञी r. l. 6. (S. 13.)
28. Mútrakréc̥hra-ékitsá. fol. चि r. l. 3. (S. 12.)
29. Upadañça-ékitsá. fol. ञी r. l. 5. (S. 26.)
30. Vṛddhi-ékitsá. fol. कू r. l. 7. (S. 15.)
31. Bhagandara-ékitsá. fol. कू v. l. 7. (S. 24.)
32. Harṣomúla-vyádhi-ékitsá. fol. ञे r. l. 5. (S. 11.)
33. Vátavyádhi-udávarta-ékitsá. fol. कू r. l. 8. (S. 28.)
34. Kámilá-páñḍu-roga-ékitsá. fol. ञी r. l. 2. (S. 20.)
35. Çronita-ékitsá. f. ञी v. l. 6. (S. 27.)
36. Vátarakta-ékitsá. fol. कू v. l. 4. (S. 29.)
37. Çophasipada-ékitsá. titulus non est subscriptus. (S. 19.)
38. Kṣudravýádhi-ékitsá. fol. ञी v. l. 7. (S. 25.)
39. Vrana-rogá-bhinna-ékitsá. fol. ञा v. l. 8. (S. 24.)
40. Striroga-ékitsá. fol. ञि v. l. 2. (S. 30.)
41. Samányavidhi-ékitsá. fol. कू v. l. 4.
42. Sneḥavidhi-ékitsá. fol. ञी v. l. 2.
43. Aṣṭakarma-ékitsá. fol. कू r. l. 2.
44. Çalyádhirasavidhi-ékitsá. fol. कू v. l. 8. (S. 17.)
45. Sudhávidhi-ékitsá. fol. कू v. l. 1.
46. Pratiṣavidhi-ékitsá. fol. ञे r. l. 4.
47. Viṣavidhi-ékitsá. fol. ञी v. l. 9. (S. 38.)
48. Rasáyana-vyájikaraṇa-ékitsá. fol. ञा v. l. 3. (S. 39. 40.)

Cujus tituli Singhalensis interpretatio (mesé rasáyana-vyajikaraṇa-ékitsá ven anta karadukvúḥa) sequitur, et deinde verba Sanscrita: चरयोऽगसां समाप्तं । सर्वात्सर्वसि-
द्धिन् (sic) भवतु मे । चिस्तीवमस्तु: in quibus ver-
bis liber finitur.

II. CODICES TAMULICI.

I.

Skanda-purāṇa

(e collect. Fuglsang.)

Codex mancus, ut nunc est, folia 247 palmarum continens, quæ numeris Tamulicis 4-250 signata, et digitos quinos denos et dimidium longa sunt. Paginæ plerumque senas lineas habent.

Liber, qui codice continetur, est, ut videtur, *Yuddha-khaṇḍa Skanda-purāṇæ*, e lingua Sanscrita in Tamulicam versus *); deest vero titulus, quum liber et in initio et in fine mancus sit; præterea complures lacunæ sunt in medio libro.

II.

Mārkaṇḍa-purāṇa

(olim sine numero.)

Codex haud recens, tredecim folia palmarum continens, duodenos digitos longa; quorum primum numero caret, cætera numeris Tamulicis 1-12 signata sunt. Paginæ quinque lineas habent.

Codice continetur initium libri *Mārkaṇḍa-purāṇæ*, e lingua Sanscrita versi.

III.

Pañsa-tandira-kkadai

(e collect. Fuglsang.)

Codex folia 167 palmarum continens, septenos denos digitos longa et numeris Tamulicis signata. Paginæ, pulchra scriptura exarata, plerumque quaternas lineas habent.

Liber *Pañsa-tandira-kkadai*, qui codice continetur, Tamulica interpretatio est libri Sanscriti notissimi, qui *Pañca-tantra* inscribitur. Nomen interpretis non exstat. (Mackenzie collect. I. p. 221.) Librum Gallice versus edidit abbas Dubois.

IV.

Vikkiramādittān-kadai

(e collect. Fuglsang.)

Codex folia 89 palmarum continens, duodevicesimos digitos longa, quarum triginta prima valde a vermibus adesa sunt. Paginæ plerumque senas lineas habent.

Liber *Vikkiramādittān-kadai* sive historia Vikramādityæ regis, est interpretatio Tamulica Sanscriti libri, qui *Sinhāsana-dvātriṅgaṭi* inscribitur.

*) cfr. Mackenzie collection. vol. I. p. 165.

V.

Vikkiramādittān-kadaī

(e collect. Fuglsang.)

Codex folia 97 palmea, digitos quinos denos et dimidium longa, continet. Paginae quinas aut senas lineas habent. Codex anno D. 1799 (*Kālayutti-varuṣam*) descriptus est e codice No. IV. signato, qui eundem librum *Vikkiramādittān-kadaī* continet.

VI.

Vetāla-kadaī

(e collect. Fuglsang.)

Codex in fine mancus, ut nunc est, folia 97 palmarum continens, senos denos digitos longa, quorum paginae quinas lineas habent.

Codice continetur interpretatio Tamulica Sanscriti libri, *Vetāla-pañcaviṅcati* inscripti. In nostro vero codice primæ septendecim fabulæ tantum exstant. (Mackenzie collect. 1. p. 222.)

VII.

Nala-ssakiravarti-rāsā-kadaī

(e collect. Fuglsang.)

Codex folia 89 palmarum continens, septenos denos digitos longa; paginae quinas aut senas lineas habent.

Codice continetur historia notissima regis Nalæ et uxoris Damayantis. Liber *Nala-ssakiravarti-rāsā-kadaī* sine dubio idem est qui sub nomine *Nala-rāja-kathā* in catalogo Mackenziano (I. p. 219) exhibetur.

VIII.

Nala-ssakiravarti-rāsā-kadaī

(e collect. Fuglsang.)

Codex folia 96 palmarum continens, digitos ternos denos et dimidium longa; pa-

ginae plerumque octonas aut novenas lineas habent.

In codice inest eadem historia Nalæ et Damayantis; quæ codice No. VII. signato continetur. sermone vero magis vulgari exarata; quod sine dubio gratia Fuglsangii, viri reverendi, factum est, qui librum nostrum anno D. 1797 (*Pinkal-varuṣam*) describendum curavit.

IX.

Arissandirān-kadaī

(e collect. Fuglsang.)

Codex folia 103 palmarum continens, digitos quinos denos et dimidium longa; paginae senas lineas habent. Codex recens anno D. 1799 (*Sittārtti-varuṣam*) pulchra scriptura exaratus, curante Brāhmano docto, nomine *Vardayankār*.

In codice lingua Tamulica vulgari exponitur vita *Arissandirān* sive Hariççandræ, qui multas miserias passus, fortunam et salutem recuperasse traditur. Liber *Arissandirān-kadaī* sine dubio idem est, qui *Hariççandra-kathā* inscriptus in catalogo Mackenziano *) exhibetur.

X.

Arissandirān-purānam

(e collect. Fuglsang.)

Codex folia 80 palmarum continens, septenos denos digitos longa, et rudi scriptura exarata. Paginae plerumque senas lineas habent.

In libro *Arissandirān-purānam* inscripto vita ejusdem regis *Arissandirān* sive *Hariççandræ* narratur, de quo in codice No. IX. signato agitur.

*) Mackenzie collection. vol. 1. p. 326

XI.

Nalu-mandiri-kadai

(e collect. Fuglsang.)

Codex folia 50 palmarum continens, quinos denos digitos longa; quorum paginae septenas lineas habent.

Liber, *Nalu-mandiri-kadai* inscriptus, exponit, quomodo quatuor socii consiliorum regis Alakendirān cujusdam, in urbe Alakapura regnantis, falsam gynaecei regis violati accusationem exarmarint regemque variis fabulis narratis sibi reconciliarint. Liber haud dubie idem est qui sub nomine *Alakesvarakatha* in catalogo Mackenziano (I. p. 220) exhibetur.

XII.

Nalu-mandiri-kadai

(e collect. Fuglsang.)

Codex folia 68 palmarum continens, septenos denos digitos longa; quorum paginae quaternas aut quinas lineas habent. Codex anno D. 1797 (*Pinkal-varuṣam*) descriptus est, sine dubio e codice No. XI. signato, qui eundem librum *Nalu-mandiri-kadai* continet.

XIII.

Viramārān-kadai

(e collect. Fuglsang.)

Codex folia 110 palmarum continens, novenos digitos longa, quorum paginae, pulchra scriptura exaratae, plerumque senas lineas habent.

Liber *Viramārān-kadai* res a Viramāra quodam gestas exponit, qui postumus filius regis Virasuradurandarāe, a ministro occisi, tandem patrium regnum recuperasse traditur. (Mackenzie collect. I. p. 222.)

XIV.

Sorarāṅga-kadai

(e collect. Fuglsang.)

Codex folia duodecim palmarum continens, undenos digitos longa, quorum paginae septenas lineas habent.

Codice continetur brevis historia regum *Sorāe* sive *Óolæ*. (Mackenzie collect. I. pp. 180 sqq.)

XV.

Historia regum Sorāe

(e collect. Fuglsang.)

Codex folia 27 palmarum continens, digitos undenos et dimidium longa, quorum paginae quaternas lineas habent. Codex anno 1795 (*rātsatu*) descriptus est.

Liber, qui in codice inest, titulo caret, continet vero historiam regum *Sorāe* versibus breviter traditam.

XVI.

Narrationum collectio

Codex folia 276 palmarum continens, quaternos denos digitos longa, et rudi scriptura exarata. Paginae plerumque quinas lineas habent. Codici praeponuntur tria folia, quae indicem libri exhibent.

Codice continetur collectio quadraginta trium narrationum, quarum tituli sunt:

1. Senmasenna-kadai. fol. 1. r.
2. Kānkayān-kammān-moṣam. fol. 9. r.
3. Siṣānān-moṣa. fol. 20. r.
4. Kaliyān-varugai. fol. 31. r.
5. Tanam-putira-tavasū. fol. 41. r.
6. Kāṇḍipam-vidugai. fol. 49. r.
7. Rāsa-iruṣiyai-kānūdāl. fol. 57. r.
8. Kudirai-muṣsi-moṣam. fol. 68. v.
9. Tanam-putira-kadai-sollukai. fol. 71. r.

10. Sokku-moṣam. fol. 73. r.
11. Turobadai-moṣam. fol. 78. r.
12. Singarāsān-moṣam. fol. 81. r.
13. Vindu-raṣṣa-moṣam. fol. 86. r.
14. Māyān-mānavaṇḍa-kadai. fol. 93. r.
15. Amurḍankaḍaında-kadai. fol. 96. r.
16. Māveli-moṣam. fol. 100. r.
17. Muḍipādam teḍudāl. fol. 104. r.
18. Iraṇiya-moṣam. fol. 106. r.
19. Desatān-kadai. fol. 109. r.
20. Tāḍagai-vadai. fol. 117. r.
21. Sidai-kaliyānam. fol. 121. r.
22. Sūrapān-kidoiṟam. fol. 132. r.
23. Savuri-moṣam. fol. 139. r.
24. Vāli-moṣam. fol. 144. r.
25. Anumān-tūdu. fol. 149. r.
26. Tiruvanai-sirappu. fol. 152. r.
27. Rāvana-uyitam. fol. 163. r.
28. Rāma-linga-pūsai. fol. 179. r.
29. Ayyotti-kokkudāl. fol. 183. r.
30. Sidai-moṣam. fol. 192. r.
31. Adi-mūlam-ānai-moṣam. fol. 195. r.
32. Sandurā-moṣam. fol. 206. r.
33. Garuḍān-sodinai. fol. 209. r.
34. Sagādeva-moṣam. fol. 212. r.
35. Nakulān moṣam. fol. 216. v.
36. Pulirāsān-moṣam. fol. 221. r.
37. Arissunān-moṣam. fol. 228. r.
38. Vimān-moṣam. fol. 231. r.
39. Sakkaram-tunai. fol. 235. r.
40. Mīn-mukān-kadai. fol. 240. v.
41. Emān-sodinai. fol. 246. r.
42. Pundera-eiudal. fol. 250. r.
43. Adumai tirañ sollugai, sive Adiyarai-
kānudāl. fol. 261. r.

XVII.

Narrationum collectio

Codex folia 31 palmarum continens, ternos denos digitos longa, quorum paginæ

plerumque septenas aut octonas, interdum vero novenas aut denas lineas habent.

Liber e codice No. XVI. signato, descriptus, cujus primas sex narrationes codex continet, quæ incipiunt: 1. fol. 1. r. — 2. fol. 5 r. — 3. fol. 10. r. — 4. fol. 17. r. — 5. fol. 21. r. — 6. fol. 25. r. Prima [duo] codicis folia indicem omnium 43 narrationum exhibent.

XVIII.

Perumal-kadai

Codex haud recens, folia 129 palmarum continens, quaternos denos digitos longa, quorum paginæ plerumque quinas lineas habent.

Liber *Perumal-kadai* versibus describit res a *Perumal* sive Viṣṇue gestas, et argumentum e libro Sanscrito, Viṣṇu-purāna dicto, hausisse videtur.

XIX.

Parabāsūrān-kadai

(e collect. Fuglsang.)

Codex quinque folia palmarum continens novenos digitos longa, quorum paginæ quinas lineas habent.

Codice continetur parva narratio de Asura sive dæmone, Parabāsūrān dicto, qui proelium cum diis commisisse, et ab iis occisus esse traditur.

XX.

Kusalava-kadai

Codex folia 39 palmarum continens, undevicenos digitos longa, et numeris Tamulicis 1-40 signata, quum numerus 22 omisus sit. Paginæ quaternas aut quinas lineas habent.

Liber, *Kusalava-kadai* inscriptus, qui in codice inest, continet narrationem de Kusa et Lava filiis Rāṇae et Sītāe, e lingua Sanscrita sine dubio versam. (Cfr. Mackenzie collect. 1. p. 213.)

XXI.

Kanaka-sabai-malai

Codex haud recens, folia 27 palmarum continens, undevicenos digitos longa. Paginae, rudi scriptura exaratæ, quaternas lineas habent.

In libro, qui codice continetur, inest narratio de templo *Kanaka-sabai* dicto et in urbe Sidambara sito.

XXII.

Kapilai-vāsagam

(e collect. Fuglsang.)

Codex folia undeviginti palmea continens, denos digitos longa, quorum paginae senas aut septenas lineas habent. Codici alienum folium præpositum est.

In codice inest carmen *Kapilai-vāsagam*, in quo vacca, ut dominum servaret, tigris se devovisse, ab eo vero ut salva discederet, veniam impetrasse traditur. (Mackenzie collect. 1. p. 217.)

XXIII.

Kapilai-vāsagam

(e collect. Fuglsang.)

Codex folia viginti palmarum continens, senos digitos longa, quorum paginae novenas aut denas lineas habent.

Codice continetur, soluta oratione exposita, eadem de vacca et tigris narratio, *Kapilai-vāsagam* inscripta, quæ in codice No. XXII. signato inest.

XXIV.

Anumar-vāsagam

Codex haud recens, folia quindecim palmarum continens, octonos denos digitos longa, quorum paginae, rudi scriptura exaratæ, quaternas lineas habent.

Liber *Anumar-vāsagam* versibus describit res a simio *Anuman* sive Hanumate gestas (cfr. cod. No. XVI. 25.). Nomen scriptoris non exstat.

XXV.

Collectio carminum

(e collect. Fuglsang.)

Codex mancus, ut nunc est, folia 147 palmarum continens, digitos quinos denos et dimidium longa. Desunt vero quatuordecim folia 39-52, et præterea complures parvæ lacunæ hic et illic exstant. Paginae plerumque senas lineas habent. Ad calcem codicis duo aliena folia inveniuntur.

Codex, ut nunc est, continet collectionem undecim carminum, quorum tituli hi sunt:

1. Nāttu-ssirappu. fol. 1. r.
2. Nagara-ssirappu. fol. 10. r.; finitur fol. 38. v.; folia 39-52 desunt, quæ secundum indicem carmen *Saliyarān-kāṇḍam* continuisse videntur; et folium 53 vacuum est.
3. Indira-kāṇḍam. fol. 54. r.
4. Vañsanai-kāṇḍam. fol. 61. r.
5. Miṅgaveṭṭai-kāṇḍam. fol. 68. r.
6. Suravinai-kāṇḍam. fol. 82. r.
7. Nagaraniṅgu-kāṇḍam. fol. 99. r.
8. Kāsi-kāṇḍam. fol. 119. r.
9. Mayāna-kāṇḍam. fol. 128. r.
10. Mitsi-kāṇḍam. fol. 152. v.
11. Uttira-kāṇḍam. fol. 157. r.

Index omnium carminum ad calcem primi carminis fol. 9. v. exstat.

XXVI.

Collectio carminum
(e collect. Fuglsang.)

Codex folia 169 palmarum continens, digitos quinos denos longa, quorum paginæ senas lineas habent.

Codice continentur complura carmina Tamulica varii argumenti et a variis poetis composita.

XXVII.

Collectio carminum

Codex folia 79 palmarum continens, quæ alia alius longitudinis sunt, plerumque vero ternos denos digitos longa. Paginæ ternas aut quaternas lineas habent.

Codice continentur complura carmina minora, quum sacra tum profana.

XXVIII.

Manavāla-Nārāyaṇ-sadagam
(e collect. Fuglsang.)

Codex folia 51 palmarum continens, digitos septenos denos et dimidium longa, quorum paginæ quaternas lineas habent.

Codice continetur carmen, quod centum versibus (शतक) constat, in laudem et honorem Viṣṇuis sive *Nārāyaṇæ* a *Manavāla* quodam compositum, unde titulum *Manavāla-Nārāyaṇ-sadagam* sumpsit. (Cfr. Mackenzie coll. vol. I. p. 226. No. 44.)

XXIX.

Perumal-tiru-pugār

Codex folia 77 palmarum continens, septenos denos digitos longa; quorum paginæ quaternas aut quinas lineas habent.

Liber *Perumal-tiru-pugār*, qui in codice inest, varios hymnos et carmina in laudem Viṣṇuis composita continet.

XXX.

Perumal-tiru-pugār

Codex folia 83 palmarum continens, digitos senos denos et dimidium longa, quorum paginæ, rudi scriptura exaratae, quaternas aut quinas lineas habent. Ad calcem codicis sex vacua folia, et quinque aliena nullius momenti, exstant.

In codice inest idem liber, *Perumal-tiru-pugār* inscriptus, qui codice No. XXIX. signato continetur.

XXXI. XXXII.

Collectiones hymnorum et carminum

Uterque codex mancus est, continet vero varios hymnos et carmina, quum sacra tum profana; inter quæ *Asariya-viruttam* in altero codice (No. XXXI.) exstat, et *Ambikamma* in altero. (Mackenzie collect. I. p. 226). Desunt tituli reliqui.

Codicum folia alia alius longitudinis sunt, pleraque vero digitos ternos denos et dimidium longa; paginæ plerumque quinas aut quaternas lineas habent. Codicum, ut nunc sunt, alter (No. XXXI.) 46 folia palmarum habet, et alter No. XXXII. signatus 52 folia continet.

XXXIII.

Tiru-valluvār-arattu-ppāl

(e collect. Fuglsang.)

Codex folia 133 palmarum continens, undenos digitos longa, quorum paginæ quinas lineas habent.

Liber *Tiru-valluvār-ārattu-ppāl*, qui in codice inest, continet circiter 1330 disticha argumenti moralis, quæ viro e humili *Parayæ* ordine orto, cujus vero nomen ignotum est, adscribuntur *).

XXXIV.

Nāladīyār-ārattu-ppāl

(e collect. Fuglsang.)

Codex folia 75 palmarum continens, undenos digitos longa, quorum paginæ, pulchra scriptura exarata, quinas lineas habent.

Codice continetur liber *Nāladīyār-ārattu-ppāl* inscriptus, in quo insunt quadringenta epigrammata moralia, optima ex octo millibus, quæ totidem poetæ, aulam cujusdam regis aggressi, et invidia poetarum regis fugere coacti, pridie fugæ vesperi composuisse dicuntur. Tradunt regem fugæ poetarum ira incensum, epigrammata illa in flumen dejecti jussisse, flumen vero epigrammata quadringenta, quæ in libro *Nāladīyār-ārattu-ppāl* collecta sunt, sursum vexisse.

XXXV.

Nitisara

(e collect. Fuglsang.)

Codex mancus, ut nunc est, folia 179 palmarum continens, digitos septenos et dimidium longa et numeris Tamulicis 1-199 signata; desunt enim viginti folia, 106 et 144-162. Paginæ plerumque septenas lineas habent.

In codice inest collectio sententiarum et epigrammatum moralium, quum versibus, tum soluto sermone compositorum. Ad cal-

cem codicis septendecim folia aliena exstant, quæ ad aliquot libellos diversos pertinent.

XXXVI.

Ulaga-nidi

(e collect. Fuglsang.)

Codex duos libellos continet, quorum folia palmea undenos digitos longa sunt.

In priore, qui quinque foliis constat, quorum paginæ quinas lineas habent, inest collectio, *Ulaga-nidi* inscripta, sententiarum moralium, quæ sermone antiquiore et elegantiore conscriptæ sunt.

Posterior vero libellus, qui septem foliis constat, quorum paginæ senas lineas habent, continet explicationem libri *Ulaga-nidi* sermone quotidiano compositam.

XXXVII.

Āttisūdi

(e collect. Fuglsang.)

Codex in fine mancus, ut nunc est, folia septem palmarum continens, senos denos digitos longa, quorum paginæ ternas lineas habent.

In codice inest initium libri *Āttisūdi*, moralis argumenti, qui poetriæ, nomine *Ayār*, adscribitur. (Mackenzie collect. I. p. 245.)

XXXVIII.

Nal-vari et Attisūdi

Codex folia 27 palmarum continens, digitos septenos denos longa; paginæ prioris partis quaternas, posterioris vero binas lineas habent.

In codice insunt duo libri argumenti moralis, *Nal-vari* et *Attisūdi* inscripti, qui poetriæ *Ayār* adscribuntur.

*) Cfr. Beschi Grammar of the *Shen Tamil*, translated by B. G. Babington. Madras. 1822 4^{to} p. XI.; et Mackenzie collect. I. p. 232 sqq.

XXXIX.

Siba-vákkiiyār-pādīna-viruttam, et
Agattiyar-pādāḷ

(Cod. No. XVII. chart.; q̄im No. 22. chart. coll. Rask.)

Codex chartaceus, formæ quaternariæ, 18 foliis constat, quorum paginæ plerumque vicens binas lineas habent. Signum chartarii, chartæ Anglicæ impressum, annum 1818 exhibet.

Codice continentur duo carmina moralia, quorum prius *Siba-vákkiiyār-pādīna-viruttam* a *Siba-vákkiiyār* quodam compositum, folia 1-12 explet. Alterum *Agattiyar-pādāḷ*, viro sapienti *Agattiyār* adscriptum, reliquis sex foliis absolvitur.

XL.

Carmina moralia

Codex folia quatuordecim palmarum continet, quinos denos digitos longa, quorum paginæ ternas lineas habent.

In codice insunt duo carmina moralia, quorum tituli non sunt adscripti. Prius folio sexto finitur, posterius cætera folia explet.

XLI.

Nigaṇṭu

(e collect. Fuglsang.)

Codex duabus partibus constat, quarum prior viginti folia numeris 63-82 signata continet, et posterior 114 folia, numeris 1-114 signata; quæ (134) folia palmea digitos quaternos denos et dimidium longa sunt; paginæ utriusque partis plerumque octonas lineas habent.

In priore parte inest pars libri, qui de mensuris et ponderibus agit. Initium deest.

Posterior pars continet vocabularium linguæ Tamulicæ, *Nigaṇṭu* inscriptum, quod

libro Divágaram simile, quamquam minoris ambitus, iisdem duodecim sectionibus constat, quæ sunt:

1. Deva-peyar-togudi. fol. 1.
2. Makkaṭ-p. t. fol. 11.
3. Vilangin-p. t. fol. 23.
4. Māra-p. t. fol. 33.
5. Idai-p. t. fol. 40.
6. Pal-poruṭ-p. t. fol. 47.
7. Seyargai-vadivu-p. t. fol. 51.
8. Paṇ-bu-pāṭṭiya-p. t. fol. 59.
9. Seyal-pāṭṭiya-p. t. fol. 67.
10. Oli-pāṭṭiya-p. t. fol. 73.
11. Oru-sorbel-poruṭ-p. t. fol. 78.
12. Pal-poruṭ-kūttatoru-p. t. fol. 101.

XLII.

Nigaṇṭu

Codex folia 201 palmarum continens, duodenas digitos longa, quorum paginæ plerumque septenas lineas habent. Valde a vermibus adesus.

Codex continet idem vocabularium linguæ Tamulicæ, *Nigaṇṭu* inscriptum, quod in codice No. XLI. signato inest. Duodecim sectiones incipiunt: 1. fol. 1. — 2. fol. 17. — 3. fol. 34. — 4. fol. 47. — 5. fol. 51. — 6. fol. 71. — 7. fol. 77. — 8. fol. 90. — 9. fol. 108. — 10. fol. 121. — 11. fol. 130. — 12. fol. 180.

XLIII.

Divágaram

(e collect. Fuglsang.)

Codex folia 186 palmarum continens, duodenas digitos longa et numeris Tamulicis 1-186 signata; paginæ plerumque quaternas lineas habent. Codici præposita sunt 17 folia vacua scriptura, et ad calcem 22 alia ejusmodi exstant.

Divágaram vocabularium, est linguae Tamulicæ, in quo voces secundum vim et significationem collectæ et versibus expositæ sunt. Ut Nigaṅṭu, ita liber noster duodecim sectionibus constat, quarum nostro codice priores sex continentur, quæ sunt:

1. Déva-peyar-togudi. fol. 1. r.
2. Makkaṭ-p. t. fol. 41. r.
3. Vilangin-p. t. fol. 84. r.
4. Mára-p. t. fol. 116. r.
5. Idá-p. t. fol. 142. r.
6. Pal-poruṭ- p. t. fol. 170. r.

XLIV.

Divágaram
(e collect. Fuglsang.)

Codex folia 75 palmarum continens, digitos duodenos et dimidium longa; paginæ octonas lines habent.

Codice continentur vocabularii *Divágaram* inscripti sectiones sex posteriores, quæ sunt:

7. Seyargai - vadivin vagai peyar-togudi. fol. 1.
8. Paṅ-bu-paṛriya-p. t. fol. 12.
9. Seyal-paṛriya-p. t. fol. 24.
10. Oli-paṛriya-p. t. fol. 36.
11. Oru-sorbel-poruṭ-p. t. fol. 44.
12. Pal-poruṭ-kúṭṭatoru-p. t. fol. 58.

XLV.

Divágaram
(e collect. Fuglsang.)

Codex folia 29 palmarum continens, senos denos digitos longa, quorum paginæ quaternas lines habent.

Codice continetur vocabularii Tamulici, *Divágaram* inscripti, prima sectio, in quo nomina deorum (*Déva-peyar-togudi*) enumerantur

XLVI.

Divágaram

Codex folia 25 palmarum continens, senos denos digitos longa, quorum paginæ quaternas lines habent.

Codex continet primam sectionem (*Devapeyar-togudi*) vocabularii *Divágaram* inscripti.

XLVII.

Divágaram
(e collect. Fuglsang.)

Codex folia 38 palmarum continens, digitos quaternos denos et dimidium longa, quorum paginæ quaternas lines habent.

In codice inest vocabularii *Divágaram* inscripti prima sectio, quæ nomina deorum (*Devapeyar-togudi*) continet.

XLVIII.

Vayittiya-tiraṭṭi-ssintámani
(e collect. Fuglsang.)

Codex folia 73 palmarum continens, digitos ternos denos et dimidium longa; quorum paginæ novenas lines habent.

Codice continetur liber *Vayittiya-tiraṭṭi-ssintámani*, de morbis eorumque curationibus, qui Agastyæ adscribitur.

XLIX.

Tiru-múlär-enṇúru-niraṭṭu
(e collect. Fuglsang.)

Codex folia octodecim palmarum continens, digitos undenos et dimidium longa; paginæ quinas lines habent.

Tiru-múlär-enṇúru-niraṭṭu liber medicus est de variis morbis eorumque curationibus, quem conscripsit *Tirumúlär* quidam.

L.

Tirumūlar-tirumandiram

(No. XVIII. chart.; e collect. Fuglsang.)

Codex chartaceus, formæ quaternariæ, foliis tredecim constat, quorum paginæ vicinas ternas lineas habent.

Libellus *Tirumūlar-tirumandiram* ejusdem argumenti est ac qui codice No. XLIX. signato continetur.

LI.

Kuṛi-máttu.

Codex folia 49 palmarum continens, quæ alia alius longitudinis sunt, pleraque vero senos denos aut septenos denos digitos longa. Paginæ quaternas lineas habent.

Liber, qui codice continetur, de mathematicis est.

LII.

Kuṛi-máttu.

Codex folia 40 palmarum continens, digitos septenos denos aut senos denos longa; paginæ quinas aut quaternas lineas habent.

In codice idem liber de mathematicis inest, qui codice No. LI. signato continetur.

LIII.

Pañsāgam

(e collect. Fuglsang.)

Codex folia 32 palmarum continens, octonos digitos longa, quorum paginæ senas lineas habent. Codice fasti Tamulici continentur.

LIV.

Pañsāgam

(e collect. Fuglsang.)

Codex folia 33 palmarum continens, digitos senos et dimidium longa, quorum pa-

ginæ septenas lineas habent. In codice fasti Tamulici insunt.

LV.

Naksettira-sástiram

(cod. chartac. No. XIX.)

Codex chartaceus, chartæ Indicæ, formæ quaternariæ, more Europæo consutus, 25 paginis constat, quæ 34nas lineas habent. In codice astronomia Indica exponitur.

LVI.

Isilámanavān

Codex folia 140 palmarum continens. digitos duodenos et dimidium longa, quorum paginæ, literis minutis exaratæ, plerumque senas lineas habent. Libro, qui *Islámanavān* inscribitur, expositio fidei Islamica continetur.

LVII.

Varia.

Fasciculus foliorum 36 palmeorum, quæ digitos senos denos longa sunt, ad varios vero libros pertinent.

Libri Tamulici a viris christianis compositi aut versi.

(foliis palmeis exarati.)

1. Novum testamentum.
2. Mathæi evangelium.
3. Marci evangelium.
4. Marci evangelii capita I-V. (e collect. Fuglsang.)
5. Marci evangelii capita I-VI.
6. Lucæ evangelium.

7. *Johannis evangelium.*
8. *Acta apostolorum.*
9. *Johannis epistola prima.*
10. *Folia varia e bibliis Tamulicis.*
- 11-12. *Pericopæ epistolicae omnibus diebus dominicis et festis legendæ.*
13. *Historia Christi et apostolorum e libris divinis depromta.*
14. *Quinquaginta duæ narrationes e novo testamento ab Johanne Hübner selectæ; (e lingua germanica in Tamulicam versæ.)*
15. *Veda-sâstiram*, expositio doctrinæ et fidei christianæ.
16. *Expositio doctrinæ et fidei christianæ.*
17. *Expositio brevis doctrinæ et fidei christianæ.*
18. *Explicatio decalogi.*
19. *Liber qui in tegumento "theologia moralis" inscribitur.*
- 20-23. *Thomæ de Kempis liber de imitatione Christi. 4 voll.*
- 24-27. *Arend. Hortus paradisiacus. 4 voll.*
28. *Ñâna-upadesam* sive catechismus.
29. *Epistola a Deo ad Tamulos, fidei christianæ studiosos, missa.*
30. *Liber de via, quæ ad summam christianorum felicitatem ducit.*
31. *Varii orationes sacerdotales.*
- 32-35. *Diaria a catechista quodam, nomine Aragappân, mensibus Junio, Julio, Octob., Dec. 1742 scripta. 4 voll.*
- 36-40. *Diaria a catechista, nomine Rayanâyikân, mensibus Junio-Decembr. 1743 scripta. 5 voll.*
- 41-43. *Diaria a catechista quodam, nomine Ignatio, scripta mensibus Jun., Nov., Dec.; sine anno. 3 voll.*
- 44-45. *Diaria a catechista quodam, nomine Sinnappân scripta mensibus Jun. et Dec.; sine anno. 2 voll.*
46. *Diarium a catechista quodam, nomine Pañsumuttu, mensi Novemb. 1743 scriptum.*
47. *Diarium a catechista quodam, nomine Garubādân, mensi Decemb. 1744 scriptum.*
- 48-49. *Duo ejusmodi diaria; neque scriptorum nomina neque anni existant.*
50. *Girânda-pustaka* sive liber de alphabeto, quod Tamuli ad linguam Sanscritam scribendam adhibent. (e collect. Fuglsang.)
51. *Edictum a curatoribus rerum Indicarum in urbe Madras propositum de regni Tanjore dignitate principum Amara-sinhæ adimenda et principum Sarposi sive Serfojæ deferrenda. Tamulice et anglice. (e collect. Fuglsang.)*
52. *Varia religiosi argumenti.*
53. *Varia literæ supplices.*
54. *Lusus Tamulicus.*

III. CODICES CANARENSIS, MALDIVIANUS ET TELINGANI.

1. Codex Canarensis.

Vetála-pañcaviñcati

(No. XX. chart.; olim No. 63. collect. Rask.)

Codex chartaceus, formæ quaternariæ, paginis 679 constat, quæ undenas lineas habent. Signum chartarii, chartæ anglicæ impressum, annum 1820 exhibet.

Codice continetur interpretatio Canarensis libri Sanscriti, qui Vetála-pañcaviñcati inscribitur.

2. Codex Maldivianus.

Vocabularium Maldivianum

(cod. chart. No. XXI.; olim No. 16. chart. coll. Rask.)

Codex formæ quaternariæ, septem foliis constat, chartæ anglicæ, quæ annum 1820 signo chartarii impressum exhibet. Paginae vicinas binas lineas habent.

Codice continetur brevis collectio vocum Maldivianæ linguæ, quæ anglica interpretatione illustrantur. Liber titulum Anglicum: a short vocabulary of Maldivian and English words, præ se fert.

3. Codices Telingani.

I.

Rádhá-mádhavá.

(olim No. 44. collect. Rask.)

Codex folia 48 palmarum continens, quinos denos digitos longa, quorum paginae senas lineas habent.

In libro, *Rádhá-mádhava* inscripto, exponitur a *Çuka-yogine* quodam sermo, quem Kriṣṇa olim cum Rádha contulisse dicitur.

II.

Karanámṛtaṃ

(olim No. 38. collect. Rask.)

Codex folia 22 palmarum continens, denos quinos digitos longa, quorum paginae senas lineas habent.

Codice continentur laudes dei Kriṣṇæ, a *Jayadeva* compositæ et e lingua Sanscrita versæ.

III.

Vetála-pañcaviñcati

(No. XXII. cod. chart.; olim No. 62. collect. Rask.)

Codex chartaceus, formæ quaternariæ, paginis 163 constat, quæ denas senas lineas

habent. Annus 1819 in signo chartarii, chartæ anglicæ impresso, exstat.

Codice continetur interpretatio Telingana Sanscriti libri notissimi, qui Vetāla-pañcā-vingati inscribitur.

IV.

Anamttuni éhandassu

(No. XXIII. cod. chart.; olim No. 61. collect. Bask.)

Codex chartaceus, formæ quaternariæ, paginis 49 constat, quæ lineas vicenas binas habent. Signum chartarii, chartæ anglicæ impressum, annum 1818 exhibet.

In codice inest liber de re metrica Telingana.

Libri a viris christianis in linguam Telinganam versi.

- 1-8. Novum testamentum; vertit vir reverendus Benjamin Schultze anno 1727. 8 voll.
- 9-15. Vetus testamentum una cum apocryphis; interpretatus est idem vir rev. Benjamin Schultze a. 1728-1732; 37 voll.
- 46-49. Thomæ de Kempis liber de imitatione Christi. 4 voll.
- 50-53. M. Arndii verus christianismus. 4 voll.

IV. CODICES MAHRATTICI ET GUJARÁTICI.

1. Codices Mahrattici.

I.

Pañcátantra

(No. XXIV. chart.; olim No. 64. collect. Rask.)

Codex chartaceus, chartæ Indicæ et formæ quaternariæ, more Europæo compactus, 52 foliis constat, quorum paginæ, rudi scriptura cursiva exarata, septenas denas lines habent.

Codice continetur interpretatio libri Sanscriti notissimi, qui *Pañcátantra* (पञ्चतन्त्र) inscribitur.

II.

Sabbáparva

(No. XXV. chart.; olim No. 26. chart. collect. Rask.)

Codex chartaceus, chartæ Indicæ, foliis 187 constat, digitos novenos longis, quorum paginæ, pulchra scriptura Devanágara exarata, undenas lines habent. Codici duo aliena folia præponuntur.

Codice continetur carmen epicum, a *Mukteçvara-kavi* ut videtur compositum, quod septendecim sectionibus (प्रसंग sive

अध्याय) constat. Poeta argumentum e secundo libro (*Sabbáparva*) carminis Sanscriti Mahábháratæ sumpsit.

III.

Virát-parva

(No. XXVI. chart.; olim No. 6. chart. collect. Rask.)

Codex chartaceus, chartæ Indicæ, folia 192 continens, digitos duodenos et dimidium longa, quorum paginæ, pulchra scriptura Devanágara exarata, plerumque duodenas lines habent.

In codice inest carmen epicum, in quadraginta sectiones divisum, cujus argumentum e libro quarto (*Virát-parva*) carminis Mahábháratæ sumptum est.

2. Codices Gujarátici.

I. II.

Duo volumina parva, rudi scriptura cursiva exarata, quæ epistolas nonnullas nullius momenti continent.

V. CODICES JAVANICUS, BATTANUS ET BARMANICI.

1. Codex Javanicus.

Codex folia 60 palmarum continens, duodenos digitos longa; paginæ quaternas lineas habent. In codice inest liber Javanicus mihi prorsus ignotus.

2. Codex Bhattanus.

(No. XXVII. chartac.)

Codex chartaceus, chartæ Europææ, constat 34 foliis duplicatis et more Bhatanorum conglutinatis, ut evoluta unum longum folium efficiant, ejus interior superficies

scriptura Bhattana exarata est. Paginæ digitos septenos latæ, plerumque vicenas singulas lineas habent.

Liber, qui codice nostro continetur, descriptus esse videtur e codice, qui in bibliotheca universitatis Havniensis asservatur.

3. Codices Barmanici.

Bini codicilli Barmanici chartacei, literis Barmanicis maximam partem deletis exarati, quorum alteri e privata regis bibliotheca, alteri e collectione Raskii (olim No. 40 chart.) in bibliothecam regiam pervenerunt.

APPENDIX.


Collectanea Europæorum de lingvis et literis Indicis

maximam partem Danica lingua composita.

-
- | | |
|---|--|
| <p>1. Raskii Udsigt over den Iranske, Indiske og Malebariske Sprogstamme : dissertatio de classibus linguarum Iranicarum, Indicarum, Malebaricarum. (No. 120. MSS. Raskii).</p> <p>2. Ejusdem Indo-roman Orthography : dissertatio de alphabeto Romano Indicis substituendo. (No. 84. M. R.)</p> <p>3. Ejd. Notæ variæ de eadem re. (No. 122. M. R.)</p> <p>4. Fuglsangii alphabeta varia Indica.</p> <p>5. Raskii Excerpta de literis Indicis. (No. 119. M. R.)</p> <p>6. Ejd. Excerpta de mythologia et archæologia Indica. (No. 121. M. R.)</p> <p>7. Fuglsangii Excerpta de mythologia Indica.</p> <p>8. Ejd. Beskrivelse over Kåma, Indiens Elskovsgud (: descriptio dei Kāmæ) Trankebar 1800. 4^{to} cum XII picturis coloratis.</p> <p>9. Ejd. idem liber sine picturis.</p> <p>10. Raskii collectanea ad grammaticam Sanscritam. (No. 61. M. R.)</p> | <p>11. Ejd. collectanea ad lexicon Sanscritanicum. (No. 63, 64, 66. M. R.)</p> <p>12. Ejd. collectanea ad lexicon Danico-Sanscritum. (No. 67. M. R.)</p> <p>13. Ejd. collectanea ad bibliothecam Sanscritam. (No. 62. M. R.)</p> <p>14. Ejd. fragmenta e libris Sanscritis descripta. (No. 68. M. R.)</p> <p>15. Fragmentum Anglicæ interpretationis Manuis legum codicis. (e codd. Fuglsangii.)</p> <p>16. Bhāskara-ācāryæ Siddhānta - cīromāṇis interpretatio Anglicæ. (e codd. Fuglsangii.)</p> <hr style="width: 20%; margin: 10px auto;"/> <p>17. Raskii collectanea ad grammaticam Pālicam. (No. 77. M. R.)</p> <p>18. Ejd. collectanea ad vocabularium Pālico-Danicum. (No. 65. M. R.)</p> <p>19. Ejd. excerpta de literis Pālicis et Singhalensibus, una cum fragmentis descriptis. (No. 81. 82. M. R.)</p> <p>20. Ejd. collectanea ad grammaticam Eluicam. (No. 78. M. R.)</p> <p>21. Ejd. collectanea ad grammaticam Singhalensem. (No. 79. M. R.)</p> |
|---|--|

22. Fragmentum grammaticæ Singhalensis, Anglica lingua compositæ. (olim No. 24. chart. collect. Raskii.)
23. Raskii collectanea ad vocabularium Singhalense. (No. 80. M. R.)
24. Libri Singhalensis Rájávaliya interpretationis Anglicæ fragmentum. (No. 83. M. R.)
25. Ignoti grammatica Tamulica, lingua Danica composita. (e codd. Fuglsangii.)
26. Ignoti grammatica Tamulica, lingua Bhattava conscripta. (olim No. 5. chart. collect. Rask.)
27. Raskii collectanea ad grammaticam Tamulicam. (No. 73. M. R.)
28. Fuglsangii collectanea ad grammaticam Tamulicam.
29. Raskii excerpta de literis Tamulicis. (No. 74. M. R.)
30. Fuglsangii varia de literis Tamulicis.
31. Ejd. Terunda Sorens Historie oversat af Malebarisk α : interpretatio Danica historiæ Terunda-Soren.
32. Ejd. libri Terunda Soren et Kapilai ad verbum expressi, una cum epistolis variis.
33. Ejd. interpretatio Danica historiæ Arisandirån.
34. Ejd. interpretationis Danicæ libri Pañsa-tandiræ fragmentum.
35. Ejd. interpretatio Anglica libri Kapilavásagam.
36. Ejd. interpretatio danica libri Ulaga-nidi.
37. Ejd. Vayittiya-siraddi-sintamánis interpretationes duæ, altera Danica, altera Anglica.
38. Raskii collectanea ad grammaticam Telinganam. (No. 75. M. R.)
39. Ejd. collectanea ad grammaticam Canarensis. (No. 71. M. R.)
40. Ejd. annotationes de lingua Mahrattica. (No. 72. M. R.)
41. Ejd. annotationes de lingua Gujarattica. (No. 70. M. R.)
42. Ejd. annotationes de lingua Hindustanica. (No. 69. M. R.)
43. Ejd. annotationes de variis linguis Indicis. (No. 76. M. R.)
44. Ignoti (*Judson?*) grammatica Barmanica, lingua Anglica conscripta. (olim No. 19 chart. collect. Rask.)
45. Raskii dissertatio de lingua Malayica. (No. 85. M. R.)
46. Ejd. dissertatio de linguis australibus, cum vocabulario Tahitico. (No. 87. M. R.)
47. Ejd. vocabularium linguæ Magindanae. (No. 86. M. R.)
48. Job. Kinkeri literæ, episcopo Muntero datæ, de alphabeto Bhattano. 1815-17.

CODICES ORIENTALES
BIBLIOTHECÆ UNIVERSITATIS
HAVNIENSIS.



I. CODICES INDICI.

1. Codices Sanscriti.

I.

Virāt-parva
(e donat. Wallich.)

Codex folia 74 chartæ Indicæ continens, quinos denos digitos longa. Paginæ scriptura Bengalica exaratæ denas lineas habent.

In codice inest *Virāt-parva* (विराट्पर्वन्) sive quartus liber carminis Mahābhāratæ notissimi. Codex noster non raro ab editione Calcuttensi discrepat.

II.

Kāçikhaṇḍa Skandhapūraṇæ
(e donat. Wallich.)

Codex folia 338 chartæ Indicæ continens, digitos videnos et dimidium longa; paginæ, scriptura Bengalica exaratæ, plerumque septenas lineas habent.

Codex continet Skandhapūraṇæ partem, quæ *Kāçikhaṇḍa* inscribitur; constat centum capitibus (अध्याय), quorum ultimum अनुक्रम-णिक्काध्यायः est. (Mackenzie collect. I. p. 52).

III.

Çiva-purāṇa
(e donat. Wallich.)

Codex folia 144 chartæ Indicæ continens, senos denos digitos longa; paginæ,

pulchra scriptura Bengalica exaratæ, octonas lineas habent.

In codice inest *Çiva-purāṇa* (शिवपुराण). historia Çivæ, quam Sanatkumāra Vyāsæ viro sapienti retulisse traditur. Constat 56 capitibus, quorum primum fol. 2 r. l. 7. finitur; 2. fol. 5 v. l. 4. — 3. द्विवर्णन fol. 9. r. l. 4. — 4. 5. fol. 15 v. l. 6. — 6-9. ब्रह्मगीता fol. 24. r. l. 1. 10-11. शिवपुरवर्णन fol. 29 v. l. 6. — 12. शिवनाहात्म्यं fol. 30 v. l. 4. — 13. विभीषणमहेश्वरसंवादः fol. 33 v. l. 6. — 14. शिव-लिंगार्चनविधिः fol. 39 v. l. 1. — 15. स्वाननाहा-त्म्यं fol. 41 v. l. 1. — 16. गुह्याख्यानं fol. 42 r. l. 5. — 17. महेश्वरदर्शनं fol. 43 v. l. 8. — 18-22. लिंगोत्सव fol. 60 v. l. 5. — 23-24. नामा-भ्यनीविधि fol. 64 v. l. 8. — 25. दानधर्मविधि fol. 69 r. l. 2. — 26. व्रतवर्णन fol. 72 r. l. 7. — 27. नियमोपदेशः fol. 76 r. l. 1. — 28. ब्रह्मन्म-कीर्तनं fol. 77. v. l. 8. — 29-30. लिंगार्चनफलं fol. 84 v. l. 2. — 31-32. नन्दीश्वरयोगाख्यानं fol. 89 v. l. 5. — 33. योगोपनिषत् fol. 91 r. l. 5. — 34-41. दुर्वासोपनिषत् fol. 97 r. l. 4. — 42. नाडी-सञ्चारः fol. 99 r. l. 4. — 43. अविमुक्तनाहात्म्यं fol. 100 v. l. 3. — 44. दन्तपाणिप्रदानं fol. 105 r. l. 4. — 45-50. नन्दुपाख्यानं fol. 120 v. l. 8. — 51. नीलकण्ठस्तवः fol. 126 v. l. 3. — 52-54. त्रिपुरवधोपाख्यानं fol. 138 v. l. 4. — 55. योगविधि fol. 141 r. l. 1. — 56. finitur fol. 144 v. l. 3. in verbis इति श्रोतेश्वरपुराणं समाप्तं ॥ ५६ ॥ *).

*) Cf. Vishnu-Purana, translated by H. H. Wilson. p. LVI.

IV.

Çri-Mahimnah stava
(e donat. Wallich.)

Codex folia duodecim chartæ Indicæ continens, digitos quinos denos et dimidium longa; paginæ rudi scriptura Bengalica exaratae, aliæ alium numerum linearum habent.

Codice continetur hymnus, *Çri-mahimnah stava* (श्रीमहिम्नः स्तव) inscriptus, quo magnitudo Çivæ celebratur; constat triginta duobus versibus, qui commentario verboso (श्रीमहिम्नः स्तवस्य टीका) explicantur. Neque scriptoris hymni neque commentarii nomen exstat. Scriba ad calcem addidit verba: लिखितं श्रीपञ्चाननशर्मा (sic).

V.

Hitopadeça
(e donat. Wallich.)

Codex folia 98 chartæ Indicæ continens, digitos undenos et dimidium longa; paginæ, scriptura Bengalica exaratae, septenas lineas habent.

Codex librum notissimum *Hitopadeçam* continens, tribus partibus constat, quarum duæ primæ pulchra scriptura satis accurate descriptæ sunt; prima pars foliis 1-46 constat; altera, folia 47-71 continens, finitur in syllabis असु (edit. Bonnens. p. 102, l. 5); duæ quæ sequuntur syllabæ ल्यित omissæ sunt, et a syllabis मनुष्ये incipit tertia pars, quæ, reliqua folia (72-98) explens et recentiore tempore rudi scriptura exarata, valde ab editione Bonnensi discrepat.

VI.

Sinhāsana-dvātrinçatikā
(e donat. Wallich.)

Codex folia 47 chartæ Indicæ continens, digitos ternos denos longa; paginæ, scriptura Bengalica exaratae, senas lineas habent.

In codice inest liber, qui *Sinhāsana-dvātrinçatikā* (सिंहासन द्वात्रिंशतिका) inscriptur, sive triginta duarum fabularum (कथन) collectio, quæ *Vararuci* adscribitur (इति श्रीवरहचरित्रितायां सिंहासनद्वात्रिंशतिकायां प्रथमकथने f. 13 r. l. 1.; इति श्रीवरहचरित्रिताः सिंहासनद्वात्रिंशतिकाः कथाः समाप्तः)

VII.

Brahma-sūtra cætt.
(Cod. compact. No. 1.; e donat. Wallich.)

Codex chartæ Indicæ, Europæo more compactus, formæ maximæ, paginis 188 constat, quæ scriptura Devanāgara exaratae, vicenas octonas lineas habent.

In codice duo libri insunt; prior paginas 1-10 explens, *Brahma-sūtra-pāṭha* est*), qui *Kṛṣṇa-dvaipāyana* sive *Vyāsa* adscribitur. Continet de philosophia Vedāntæ 552 decreta, in quatuor sectiones (अध्याय) distributa, quæ quaternis capitibus (पाठ) constant.

Sequitur (pag. 11.) commentarius, *Çiriraka-mimānsā-bhāṣya* inscriptus et a *Rāmānuja* **) compositus (श्रीभगवद्रामानुजचरित्रिताशरीरकमीमांसाभाष्य); caret vero codex noster prima parte, quæ primam sectionem explicat; reliquæ sectiones finiuntur: 2. pag. 91 l. 22. — 3. pag. 160. l. 6. — 4. pag. 188.

VIII.

Dāyabhāga
(e donat. Wallich.)

Codex chartæ Indicæ, folia 74 continens, digitos quaternos denos et dimidium longa; paginæ, scriptura Bengalica exaratae, pleurumque senas lineas habent.

In codice inest liber de hæreditatibus, *Dāyabhāga* (दायभाग) inscriptus, qui est e

*) Cfr. Colebrooke Miscellaneous essays. vol. 1. p. 327 sqq.

**) Ibid. vol. 1. p. 334.

partibus codicis *Dharmarātna* (धर्मरत्न) inscripti, in quem *Jimūta-vāhana* leges Indicas congressit *).

IX.

Dāyatatva
(e donat. Wallich.)

Codex folia 28 chartæ Indicæ continens, digitos quaternos denos et dimidium longa; paginæ, scriptura Bengalica exaratæ, senas lineas habent; in margine breves notæ adscriptæ sunt.

Codice continentur leges Indicæ de hæreditatibus a *Raghunandana-bhaṭṭācārya*, filio *Harihara-bhaṭṭācāryæ*, in compendium, *Dāyatatva* inscriptum, redactæ. (इति श्रीरघुनन्दनभट्टाचार्यविरचितं दायतत्त्वं).

X.

Āhnikā-tatva
(e donat. Wallich.)

Codex folia 140 chartæ Indicæ continens, digitos ternos denos et dimidium longa; paginæ, rudi scriptura Bengalica exaratæ, senas lineas habent. Ad calcem tria aliena folia exstant.

Codice continetur liber de cæremoniis quotidianis, quem, *Āhnikā-tatva* inscriptum, *Raghunandana* composuit (cfr. cod. No. IX); finitur enim in verbis: इति वन्द्यघटीयहृरिहरभट्टाचार्यात्मज्ञ-श्रीरघुनन्दनभट्टाचार्यविरचितं जाद्विकृतत्त्वं समाप्तं.

XI.

Tithitatva
(e donat. Wallich.)

Codex folia 151 chartæ Indicæ continens, denos senos digitos longa; paginæ

scriptura Bengalica exaratæ, senas lineas habent.

Codice continetur liber de diebus lunaribus, *Tithi-tatva* inscriptus et ab eodem *Raghu-nandana* compositus; finitur in hisce verbis: इति श्रीहरिहरभट्टाचार्यात्मज्ञ वन्द्यघटीय श्रीरघुनन्दनभट्टाचार्यविरचितं स्मृतितत्त्वे तिथितत्त्वं समाप्तं: videtur igitur esse pars majoris operis, quod *Smṛti-tatva* inscribitur.

XII.

Jyotis-tatva
(e donat. Wallich.)

Codex folia 117 chartæ Indicæ, quaternos denos digitos longa; paginæ, Bengalica scriptura exaratæ, novenas lineas habent.

In codice inest liber *Jyotis-tatva* inscriptus, quem idem *Raghunandana* composuit (cfr. No. IX.); finitur in hisce verbis: इति वन्द्यघटीयहृरिहरभट्टाचार्यात्मज्ञ-श्रीरघुनन्दनभट्टाचार्यविरचितं ज्योतिस्तत्त्वं समाप्तं. Codex descriptus est anno Śākæ 1741 (3: anno D. 1819).

XIII.

Tantra-sāra
(e donat. Wallich.)

Codex folia 205 chartæ Indicæ continens, vicosos singulos digitos longa; paginæ, pulchra scriptura Bengalica exaratæ, denas lineas habent.

In codice inest liber *Tantra-sāra* inscriptus, quem de cæremoniis sacris conscripsit *Kṛṣṇānanda-bhaṭṭācārya*; finitur enim in hisce verbis: इति श्रीमहामहोपाध्यायकृष्णानन्दभट्टाचार्यविरचितस्तन्त्रसारः समाप्तः ।

XIV.

Śāktānanda-tarangini
(e donat. Wallich.)

Codex folia 103 chartæ Indicæ continens, quaternos denos digitos longa; paginæ

* Colebrooke Digest of Hindu law, vol. I. p. XVI.

scriptura Bengalica exaratæ, octonas lineas habent.

Codice continetur liber de cæremoniis sacris et mysticis, *Çaktánanda-tarangini* (शाक्तानन्दतरंगिनी) inscriptus, qui octodecim capitibus, उन्नास dictis, constat. Nomen scriptoris non exstat.

XV.

Supadma
(e donat. Wallich.)

Codex more Indico compactus, folia 216 chartæ Indicæ continet, digitos denos senos et dimidium longa; paginæ, scriptura Bengalica exaratæ, senas lineas habent.

Codice continetur grammatica Sanscrita, *Supadma*, a *Padmanābhaddatta* conscripta, quæ commentario *Niçamiçræ* illustratur. Grammatica *Supadma* quinque sectionibus (अध्याय) constat, quaternaria capita (पाद) continentibus, quæ sunt: (1) संज्ञा, सन्धि, व, ण; — (2) कारक, विभक्ति, सुप, सर्वनाम; — (3) सन्, जित्, पद, जट; — (4) कृत, उणादयः, समासः, जन्तुक; — (5) वृद्धि, स्त्री, शेष, मञ्जु.

XVI.

Mugdhabodha
(No. 2. codd. compact.; e donat. Wallich.)

Codex formæ quaternariæ minoris, Europæo more compactus, constat 239 paginis chartæ Indicæ, quæ, Bengalica scriptura exaratæ, octonas denas lineas habent.

Codice continetur *Vopadevæ* grammatica, *Mugdhabodha* inscripta. Codici quatuor folia aliena præposita sunt.

XVII.

Subodhá
(e donat. Wallich.)

Codex mancus, folia 126 chartæ Indicæ continens, digitos octonos denos et dimidium

longa; paginæ, Bengalica scriptura exaratæ, octonas lineas habent.

Codice continetur commentarius, *Subodhá* (सुबोध्या) inscriptus, in grammaticam *Mugdhabodham* a *Durgádása - vidyāvāgiça* compositus. Liber mancus in regula 56 capitibus, तद्वित् inscripti, explicanda finitur.

XVIII.

Çabdaçakti-prakāçiká
(e donat. Wallich.)

Codex in fine mancus, folia 125 chartæ Indicæ continens, digitos ternos denos et dimidium longa; paginæ, scriptura Bengalica exaratæ, septenas lineas habent.

Codice continetur liber argumenti grammatici, qui *Çabdaçakti-prakāçiká* (शब्दशक्ति-प्रकाशिका) inscribitur. Nomen scriptoris non exstat.

XIX.

Amara-kōṣa
(No. 3. codd. compact.; e donat. Wallich.)

Codex Europæo more compactus, formæ quaternariæ majoris, constat 240 paginis chartæ Indicæ, quæ scriptura Bengalica exaratæ sunt.

In codice inest vocabularium *Amara-sinhæ* notissimum, quod *Amara-kōsa* inscribitur. Hic et illic breves notæ super lineas adscriptæ sunt.

XX.

Vocabularia
(No. 4. codd. compact.; e donat. Wallich.)

Codex Europæo more compactus, constat 47 paginis chartæ Indicæ et formæ maximæ; paginæ, scriptura *Devanāgara* exaratæ, senas denas lineas habent.

Codex quatuor vocabularia continet, quorum primum, triginta paginas explens, *Ratnamalā* (रत्नमाला) inscribitur et index est medicaminum, quem *Rājavallava* quidam conscripsit. Sequitur (p. 31.) *Ṣabda-prakāṣika-dvīpa-koṣa* sive collectio vocum, quæ duas formas habent, velut अरति et अरति, त्रय et त्रय; finitur pag. 36. lin. 12, et excipitur a *Sārasvatābhidhāna*, in quo libello *Bhāvapāda* quidam voces enumerat, quæ idem significant; libellus pag. 38. lin. 8. finitur. Vocabularium ultimum *Nānārthadhvani-māñjari* est, in quo *Gada-sinḥa* voces collegit, quarum potestas multiplex est, velut: हरिचिन्दी हरिर्मानु हरिचिन्नु हरि मरतू (sic) cætt. Ultima pagina scriptura Bengalica exarata est.

XXI.

Vāsana-bhāṣya

(No. 5. codd. compact.; e donat. Wallich.)

Codex Europæo more compactus, constat 186 paginis, chartæ Indicæ, formæ maximæ. Scriptura Devanāgara exaratæ paginæ vicenas octonas lineas habent.

Codex continet annotationes sive commentarium *Vāsana-bhāṣya* (वासनाभाष्य) inscriptum, quem in librum suum, *Siddhānta-ṣiromani*, ipse *Bhāskara-ācārya* (भास्कराचार्य) conscripsit.

XXII-XXIV.

Suṣruta

(No. 6—8. codd. compact.; e donat. Wallich.)

Tres codices continent systema medicinæ, *Suṣruta* inscriptum, quod *Dhanvantari* docuisse, discipulus *Suṣruta* conscripsisse traditur. Codices chartæ Indicæ, Europæo more compacti sunt, formæ maximæ; paginæ, scriptura Devanāgara exaratæ, vicenas octonas lineas habent.

Codice No. XXII. continetur *Suṣruta-sthāna*, prima Suṣrutæ sectio, quæ 139 paginas explet.

Codex No. XXIII. incipit a *Nidāna-sthāna*, secunda Suṣrutæ sectione, quæ quindecim folia explet; sequitur quinta sectio, *Kalpa-sthāna* inscripta, quæ 29 paginis constat. Reliquam codicis partem occupat quarta Suṣrutæ sectio sive *Ākīṭṣā-sthāna*, quæ foliis 73 absolvitur.

Codex No. XXIV., qui 127 paginas constat, ultimam Suṣrutæ sectionem, *Uttara-tantra* inscriptam, continet.

Deest igitur tertia libri Suṣrutæ sectio, quæ *Ṣarira-sthāna* inscribitur.

XXV.

Vāgbhaṭæ epitome

(No. 9. codd. compact.; e donat. Wallich.)

Codex formæ maximæ, Europæo more compactus, constat 288 paginis, chartæ Indicæ, quæ scriptura Bengalica exaratæ, tricenas ternas lineas habent.

In codice duo libri insunt, quorum prior epitome est libri Suṣrutæ, quam *Vāgbhaṭa*, filius *Sinḥaguptæ*, composuit; finiuntur enim sex, quibus constat, sectiones in hisce verbis: इति ऋविषयपतिविहगुतमूनीवीग्भट्टस्य कृते (s. त्रिर-वितायां) अष्टांगहृदयसंहितायां cætt.

Sectiones sunt hæ:

1. Sūtra-sthāna. 30 capp., pag. 53.
2. Ṣarira-sthāna. 6 capp., pag. 76.
3. Nidāna-sthāna. 16 capp., pag. 106.
4. Ākīṭṣā-sthāna. 22 capp.; pag. 175.
5. Kalpa-sthāna. 6 capp., pag. 187.
6. Uttara-tantra. 40 capp., pag. 273.

Paginæ 274 et 275 a scriptura vacuæ sunt; reliquas tredecim paginas (276-288) explet libellus, *Kalpa-sthāna* inscriptus, qui finitur in hisce verbis: अग्निवेशकृते तन्त्रे दृढवन्तपुक्तिर्यम्कृते कल्पस्थाने समाप्तमिति.

XXVI.

Nibandha-sangraha et *Rasamañjari*
(No. 10 codd. compact.; e donat. Wallich.)

Codex formæ maximæ, Europæo more compactus, constat 152 paginis chartæ Indicæ, -quæ scriptura Devanâgara exarataë, vicenas senas lineas habent.

In codice duo libri insunt, quorum prior de anatomia (शाहीरस्यान्) pars tertia est libri, *Nibandha-sangraha* inscripti, a medico *Dalana* compositi; finitur pag. 108 in verbis hæc: इति निषग्वर श्रीउन्मूलविरचित निबन्धसंग्रहे शाहीरस्यान् तृतीयं समाप्तमिति ॥

Alter liber, qui de pharmacia est, *Rasamañjari* inscribitur, et a *Çalinâtha*, filio *Vaidyanâthæ* compositus est (इति श्रीविद्यनाथपुत्र-शास्त्रिनाथविरचिता रसनञ्जरी); decem sectionibus (अध्याय) constat, et postremas 44 codicis paginas explet.

XXVII.

Rogâ-nirṇaya

(No. 11. codd. compact.; e donat. Wallich.)

Codex Europæo more compactus, formæ maximæ, chartæ Indicæ, constat 50 paginis, scriptura Bengalica exaratis, quarum priores 32 plerumque tricenâs senâs lineas habent, reliquæ vero plerumque vicenâs septenas.

In codice inest liber, *Roganidâna* sive *Rogâ-nirṇaya*, quem de propriis morborum notis *Mâdhavakara* conscripsit. Liber 1476 distichis sive çlokis constat et in verbis: इति श्रीमाधवकररचितरोगनिर्णयः finitur.

XXVIII.

Ratnâvali

(No. 12 codd. compact.; e donat. Wallich.)

Codex Europæo more compactus, formæ maximæ, ut nunc est, constat 276 paginis

chartæ Indicæ, quæ, scriptura Bengalica exarataë, tricenâs lineas habent.

Codice continetur liber de morbis eorumque propriis notis; in fine mancus est; titulus vero *Ratnâvali* omnibus paginis superscriptus est.

XXIX.

Sârakaumudi

(No. 13. codd. compact.; e donat. Wallich.)

Codex formæ maximæ, Europæo more compactus, constat 95 paginis chartæ Indicæ, quæ, scriptura Bengalica exarataë, plerumque tricenâs quaternâs lineas habent.

Codice continetur liber de morbis eorumque curationibus, qui *Sârakaumudi* (सार्कौमुदी) inscriptus, 3285 disticha continere dicitur (त्रिसहसृद्विशतपद्यासीति श्लोकानि). Nomen scriptoris non exstat.

XXX.

Çakradatta-sarva-sâra-sangraha

(No. 14. codd. compact.; e donat. Wallich.)

Codex formæ maximæ, Europæo more compactus, constat 239 paginis chartæ Indicæ, quarum 1-124 scriptura Bengalica, reliquæ (125-239) Devanâgara exarataë sunt; paginæ prioris partis vicenâs quinas, posterioris vero vicenâs octonâs lineas habent.

In codice inest liber de morbis eorumque curationibus, qui *Çakradatta-sarva-sâra-sangraha* inscribitur. *Çakradatta* nomen scriptoris esse videtur.

XXXI. XXXII.

Bhâva-prakâça

(No. 15. 16. codd. compact.; e donat. Wallich.)

Duo codices chartæ Indicæ, formæ maximæ, Europæo more compacti, librum *Bhâva-*

prakāṣa (भावप्रकाश) inscriptum continent, quem de anatomia, physiologia, nosologia conscripsit *Miṣrabhāva*, filius *Miṣralāṭakane* (इति श्रीमिश्रस्वटकनतनयश्रीमिश्रभात्रविरचिते भावप्रकाशः)

In codice No. XXXI. inest prior libri pars, पूर्वखण्ड, paginas 187 explens, quæ scriptura Bengalica exarata tricenae quaternas lineas habent. Posterior pars, उत्तरखण्ड, continetur codice No. XXXII. signato, qui 372 paginis constat, quæ scriptura Devanāgara exarata, vicenas octonas lineas habent.

XXXIII.

Rasendra

(No. 17. codd. compact.; e donat. Wallich.)

Codex formæ quaternariæ, chartæ Indicæ, Europæo more compactus, 128 paginis constat, quæ, scriptura Bengalica exarata, vicenas quaternas lineas habent.

Codice continetur liber de pharmacia, qui *Rasendra* (रसेन्द्र) inscribitur; nomen scriptoris non exstat.

XXXIV.

Nānausadha-pariśēḥeda cætt.

(No. 18. codd. compact.; e donat. Wallich.)

Codex chartæ Indicæ, formæ maximæ, Europæo more compactus, scriptura Bengalica exaratus, quatuor continet libellos, quorum primus, tricenae paginas explens, *Nānausadha-pariśēḥeda* est, quem de virtutibus herbarum medicinalium composuit *Nārāyaṇa-dāsa* (श्रीनारायणदासस्य कविराजस्य धीमती नानीपथपरिच्छेदः समाप्तः). Hunc excipit libellus, नाडीप्रकाश, a *Ṣankara-sena* de venis conscriptus; desinit in pagina nona, sed in fine mancus est. Sequitur alius de venis libellus, eodem nomine नाडीप्रकाश inscriptus, qui *Covindæ* tribuitur. Ultimus libellus,

octo paginas explens, *Āikitsā-paribhāsa* est, a *Nārāyaṇa-dāsa* conscriptus.

XXXV.

Pathyāpathya-vibodhaka

(No. 19. codd. compact.; e donat. Wallich.)

Codex chartæ Indicæ, formæ maximæ, Europæo more compactus, continet 122 folia, scriptura Devanāgara a tribus deinceps scribis exarata; paginæ aut 20nas, aut 22nas, aut 26nas lineas habent.

Codice continetur liber de materia medica Indorum, qui *Pathyāpathya-vibodhaka* inscribitur, et a *Vaidyakeya* compositus est (इति श्रीवैद्यकेयदेवविरचितः पथ्यापथ्यविबोधकः). Liber octo sectionibus (वर्ग) constat. In versibus introductoriiis scriptor se esse filium *Sārangæ* et nepotem *Padmanābhæ* e gente *Bhārad-vāja* orti, dicit.

XXXVI.

Dhanvantari-nirghaṇṭa et Pathyāpathya-vidhāna

(No. 20. codd. compact.; e donat. Wallich.)

Codex chartæ Indicæ, formæ maximæ, Europæo more compactus et scriptura Bengalica exaratus, duos continet libros de materia medica Indorum; quorum prior *Dhanvantari-nirghaṇṭa* (धन्वन्तरिनिर्घण्ट) inscribitur, qui 71 paginis constat. Alter liber, qui paginas 29 explet, *Pathyāpathya-vidhāna* (पथ्यापथ्यविधान) inscribitur. Nomina scriptorum non exstant.

XXXVII.

Nirghaṇṭa-rāja

(No. 21. codd. compact.; e donat. Wallich.)

Codex formæ maximæ, Europæo more compactus, constat 258 paginis chartæ In-

dicæ, quæ scriptura Bengalica exaratae duodecenas lines habent.

Codice continetur liber de materia medica, *Nirghanta-rāja* sive *Rāja-nirghanta* inscriptus, quem medicus *Narahari* composuit. (इति वैद्यराजानरहरियण्डितविरचिते निर्घण्टराजापरनामधेयवर्तिते (s. नाम्नि) जग्गिधानबुडानणौ cætt.) Liber in septendecim capita (वर्ग) divisus est.

2. Codex Bengalicus

(No. 22. codd. compact.; e donat. Wallich.)

Vocabularium parvum Lusitano-Bengalicum, constat 339 paginis formæ quaternariæ.

3. Codices Pálici.

I.

Kammavácá.

Codex splendidissimus, duodecim folia palmea continens, auro colorata et lacca obducta, vicanos singulos digitos longa; quæ literis Barmanicis signata et quadrata scriptura Barmanica exarata sunt. Paginae quinque lines habent.

Codice continentur libri *Kammavácá* inscripti (cfr. pag. 20) duo capita, primum et quartum; quorum prius fol. 10. r. l. 1. finitur. Titulus non est subscriptus.

II.

Kammavácá.

Codex quindecim folia palmea continens, argenteo colore et lacca obducta, digitos vicanos et dimidium longa, literis Barmanicis signata et quadrata scriptura Barmanica exarata; paginae quaternas lines habent.

In codice insunt eadem duo capita, primum et quartum, libri *Kammavácá* inscripti, quorum prius fol. 11. v. l. 1. finitur. Titulus omissus est.

III.

Kammavácá.

Codex, ut nunc est, quatuor folia palmea continet, auro colorata et lacca obducta, digitos vicanos et dimidium longa; paginae, quadrata scriptura Barmanica exaratae, quinque lines habent.

Codice continentur libri *Kammavácá* duo capita, secundum et tertium, quæ F. Spiegel, vir doct., edidit*); a qua editione codex noster quum in singulis verbis, tum in totis sententiis plurimum variat, et finitur in hisce verbis सीमासमुत्तिकम्मवाचा निद्धिता. Codex primo folio caret, et primum, quod exstat, folium ab his verbis incipit: सुणातु ने भन्ते संघो, यो सी संघेन तिच्चोवरुन cætt.; secundum caput fol. 2. l. 3 finitur.

IV.

Atthasálini.

Codex folia 394 palmarum continens, digitos undevicanos et dimidium longa; paginae scriptura Barmanica exaratae, denas lines habent.

In codice inest commentarius Pálicus in Dhammasanginim, qui *Atthasálini Dhammasangahakathá* quidem inscribitur (अत्वसाल्लिगिया... धम्मसंगहकथाय... कामाववरकुसलनिद्धिसी... समत्ती... चिरं तिद्धतु सामनें), multum tamen variat ab illo commentario, qui a *Buddhaghosa* compositus pag. 44. exhibetur. Singulae sententiæ et voces interpretatione Barmanica illustrantur.

* In libro, qui *Anecdota Pálica* inscribitur, pagg. 68—70.

V.

Sambandha-ċintā.

Codex folia 59 palmarum continens, undevicenos digitos longa; paginæ, scriptura Barmanica exarata, octonas lineas habent.

In codice duo libelli insunt; quorum prior, qui decem folia (क-कौ) continet, Pālicus est, *Sambhandha-ċintā* inscriptus et a *Sangha - rakkhita* quodam compositus (इति संघरक्षितमतासागिचिरचित (sic) सन्ध्वचिन्ता समन्ता); alter commentarius est in eundem libellum Barmanicus, qui cætera folia (क-उं) explet.

VI.

Grammatica Pālica.

Duo fragmenta libri Pālici, quorum folia palmea digitos octonos denos et dimidium longa sunt; paginæ, scriptura Barmanica exarata, octonas lineas habent.

Prius fragmentum, 19 folia (क-खे) continens, de nominibus est; incipit a verbis hisce: जिनत्रयनयुत्तति । जिनघचनयुत्तति इवुतं अधिकारत्यं वेदितब्बं । त्तिंगंघ निपवृत्ते षत्त.; alterum, quod folia undecim (खे-डू) explet, est de affixis कित् et उणादि dictis, et a verbis hisce incipit: कत्तरि कित् । कत्तरि इवुत्तमि जत्ये कित्पवृत्त्या हीन्ति षत्त.

VII.

Libellus grammaticus.

Codex folia septendecim palmea continens, digitos undevicenos longa et literis Barmanicis क-खु signata; paginæ, scriptura Barmanica exarata, octonas lineas habent.

Codice continetur libellus Pālicus de affixis *taddhita* dictis.

4. Codices Barmanici.

I.

Codex palmeus duos libellos Barmanicos, continet, quorum prior 29 folia literis क-खु signata habet, et posterior novem, literis क-कौ signata. Folia duodevicenos digitos longa sunt; paginæ octonas lineas habent.

II.

Duæ partes libri Barmanici, qui interpretationem Pālici libri *Jātaka* continere videtur. Prior 45 folia, literis उचि-खु (nr. 549-593) signata, habet; altera vero, in cuius tegumento hæc verba *Vesantarāpalinis-sayu* adscripta sunt, folia 50, literis स्यि-कौ (No. 747-796) signata, continet. Folia undevicenos digitos longa sunt; paginæque plerumque septenas lineas habent.

III.

Quinque alicujus libri Barmanici fasciculi, qui vicena quaterna folia continent, ita ut singuli fasciculi numeros binarum literarum expleant. Folia vicenos digitos longa sunt, paginæque octonas lineas habent. Omnes fasciculi hæc verba: *trāi pālihaiċōt* in tegumento adscripta exhibent, quibus additur numerus fasciculi: *pañċama* (folia literis ष et ज signata continentis), *sattama* (litt. उ et ङ), *aṭṭhama* (litt. ञ et त), *navama* (litt. व et ङ), *terasa* (litt. न et ण).

IV-VII.

Quatuor fragmenta quatuor librorum Barmanicorum.

Nr. IV. posterior cujusdam libri pars, folia 113 palmarum continens, quæ literis Barmanicis ना-र et रो-ख्या signata, undevicenos digitos longa sunt; paginæ octonas lineas habent.

Nr. V. foliis 103 palmeis constat, quæ digitos undevicenos et dimidium longa, literis वृद्धि et छी-उ signantur; paginæ octonas lineas habent.

Nr. VI. 48 folia palmea continet, digitos undevicenos et dimidium longa, literis क-यौ signata; paginæ octonas lineas habent.

Nr. VII. tribus foliis palmeis constat, undevicenos digitos longa, quorum duo literis उं et उः signantur, tertium litera ऋ; paginæ octonas lineas habent.

5. Codices Tamulici.

I.

Codex folia 375 palmarum continens, senos denos digitos longa, quorum paginæ plerumque novenas lineas habent. Codice continentur duo primi libri carminis *Rāmāyanā* Tamulice redditi.

II.

Codex folia 61 palmarum continens, duodenos digitos longa, quorum paginæ quinas lineas habent. In codice inest parva narratio de Vayitīyanāda quodam, quæ *Vayitīyanāda-ssuvaḍi* inscribitur.

III.

Codex folia 113 palmarum continens, ternos denos digitos longa, quorum paginæ quinas aut quaternas lineas habent. Codice continentur varii hymni et carmina in honorem dei Çivæ composita.

IV. V.

Codex nr. IV. folia quinque palmarum continens, digitos quaternos denos et dimidium longa, quorum paginæ quinas lineas habent. Continentur codice collectio sententiarum

moralium, *Ulaga-nidi*, una cum explicatione earum. Librum *Ulaga-nidi* Germanice interpretatus est Bartholomæus Ziegenbalg (Trankebariæ 1768) in codice chartaceo formæ octonariæ, qui No. V. signatus est.

VI.

(e donat. Rehling.)

Codex folia 88 palmarum continens, octonos digitos longa, quorum paginæ senas aut septenas lineas habent; constat duobus libris, quorum prior est *Agastiyār-ñānam-nūru*, quo continentur centum versus varii argumenti, qui *Agastyæ* tribuuntur (cfr. VIII. 2; IX. 6.) In altero libro, qui 50 foliis constat, minora carmina complura insunt.

VII.

(e donat. Rehling.)

Codex folia 63 palmarum continens, digitos octonos longa, quorum paginæ quinas aut senas lineas habent. In codice quatuor libelli insunt, qui inscribuntur:

1. Nan-mānika-suvāmiyār-tāṛisai. 8. foll. (cfr. IX. 2.)
2. Nāna-kummipāṭṭu. 32 foll. (IX. 1.)
3. Avān āsippadu. 5. foll.
4. Sassutānda-vilakkam. 18 foll. (cfr. IX. 8.)

VIII.

(e donat. Rehling.)

Codex folia 91 palmarum continens, digitos denos et dimidium longa, quorum paginæ senas lineas habent. Codice continentur sex libelli, quorum tituli hi sunt:

1. Agastiyār-sāstiram muppadāru 13 foll. (IX. 7; X. 2.)
2. Agastiyār-ñānam-nūru. 36 foll. (VI; IX. 6.)
3. Agastiyār-panireṇḍu. 4. foll. (IX. 5.)

4. Saṭṭaimuniyār-vādam-ñānam. 13 foll. (IX. 3; X. 3. Saṭṭaimuniyān sive Saṭṭamuniyān fuit discipulus Agastyæ.)
5. Devāngu kalappam. 3 foll.
6. Varāgi-agadāl. 8 foll. (cfr. X. 5.)
Ultimum codicis folium de sulphure est.

IX.

(e donat. Rehling.)

Codex folia 88 palmarum continens, digitos denos et dimidium longa, quorum paginæ septenas lineas habent. In codice hi octo insunt libelli:

1. Nāna-kummipāṭṭu. 19 foll. (VII. 2.)
2. Arunagirināda-padal Mānika-vāsagār-tārisar. 4 foll. (cfr. VII. 1.)
3. Saṭṭamuniyār-vāda - ñānam. 10 foll. (VIII. 4; X. 3.)
4. Rāmadvār-sāstiram. 1 fol. (in fine mancus; cfr. X. 4.)
5. Agastiyār-panireṇḍu. 3 foll. (VIII. 3.)
6. Agastiyār-ñānam-nūru. 24 foll. (VI; VIII. 2.)
7. Agastiyār-sāstiram-muppadāru. 11 foll. (VIII. 1; X. 2.)
8. Sassutānda-mālai. 16 foll. (cfr. VII. 4.)

X.

(e donat. Rehling.)

Codex folia 81 palmarum continens, octonos digitos longa, quorum paginæ senas lineas habent. In codice septem libelli insunt, quorum tituli sunt:

1. Nānam. 16 foll.
2. Agastiyār-sāstiram-muppadāru. 20 foll. (VIII. 1; IX. 7.)
3. Saṭṭamuniyār-ñāna - vādam. 19 foll. (VIII. 4; IX. 3.)
4. Rāmadvār-sāstiram. 6 foll. (IX. 4.)
5. Varāgi - agavāl - kappiḍu. 5 foll. (cfr. VIII. 6.)

6. Tirurāma - pattu - Perumal - tottiram. 7 foll.
7. Abirāmi-ammān-porisa. 8 foll.

XI.

Duo folia palmea, vicenos senos digitos longa, in quibus nomina quædam dei Çivæ enumerantur.

XII.

(e donat. Rehling.)

Codex in fine mancus, ut nunc est, folia 26 palmarum continens, digitos undenos et dimidium longa, quorum paginæ senas lineas habent. Liber de cosmogonia est, et pars ejusdam purāṇæ esse videtur.

XIII.

Codex 37 foliis palmis constat, undenos digitos longis, et continet fastos Tamulicos (*pañsanga*) anni 1734.

Libri a viris christianis conscripti.

A. Codices palmei.

- XIV. *Mānika-mālai* 3: Thomæ de Kempis libri de imitatione Christi pars prima. 1740.
- XV. Orationes sacræ, quas primas habuit B. Ziegenbalg in urbe Trankebar.
- XVI. Missionarii ejusdam liber religiosus, qui inscribitur: Nānattile teliñsirukkira-periyavāgla-sonṇaputti.
- XVII. Libellus de idolatria Tamulorum.
- XVIII. Pericopæ epistolice omnibus diebus dominicis et festis legendæ.
- XIX. Oratio dominica, Tamulice et Telingane versa.
- XX. Preces et hymni christiani. (Donavit Teilmann.)
- XXI. Fragmentum catechismi Lutheri et orationis sacræ ejusdam. (Donavit Hohlenberg.)

XXII. Annotationes in epistolam II. ad Corinthios.

XXIII-XXVII. Quinque diaria quinque catechistarum.

XXVIII. Codex accepti et expensi.

XXIX. Quindecim folia, quæ ad varios libros pertinent.

B. Codices chartacei.

XXX. Dictionnaire Français - Tamul. 429. pagg.; fol.

XXXI. Christ. Theod. Walteri phraseologia Tamulo-Arabica. 1727. 4^{to} 49 foll.

XXXII. Ejusdem doctrina temporum Indica. 4^{to} 32 pagg.

6. Codex Telinganus.

Dictionnaire Telougu avec la signification en Français, rangé selon l'ordre de l'alphabet français. 4^{to} 377 pagg.

7. Codices Bhattani.

Duo codices lignei e Bhatta in insula Sumatra, quorum alter constat 54 foliis, quaternos digitos longis, quaternos et dimidium latis; alter vero 38 folia continet, octonos digitos lata et senos longa. Folia utriusque codicis conglutinata sunt, et in utraque superficie literis Bhattanis exarata.

II. CODICES IRANICI.

Omnes hi codices chartacei a Raskio in urbe Bombay anno 1820 mandatu universitatis Havniensis coempti sunt.

I.

Vändidád.

Codex formæ quaternariæ, continens exemplar *Vändidád* cum interpretatione Pählvica, vetustissimum sine dubio in orbe terrarum. Codex teste Raskio a Dästure *Jamasp iráni* e Persia allatus est; caret initio et incipit ab his verbis quinti *fargard*: áat yézi he anya agha skyaothna nóit fravarsta (Burnouf *Vendidád sadé* pag. 185. lin. 16). Restant folia 93-340, pleraque valde læsa, inprimis folia 184-303, quæ vetustate fere soluta, anno 1840 a me in charta pellucida transcripta sunt, quod exemplum No. 2 b. signatum in bibliotheca exstat. Paginæ codicis senas denas lineas habent.

II.

Vändidád

cum interpretatione Pählvica, quem e codice No. I. signato, quum adhuc pæne integer erat, descripsit Dästur *Daráb*, qui tamen complures lacunas in Pählvica interpretatione reliquit. Codex formæ quaternariæ, quum integer erat, 677-paginas continait, quæ quinas denas lineas habent; desunt nunc paginæ 644-647.

III. a.

Vändidád.

Codex mancus, formæ maximæ, 39 paginis constat, quæ quinas denas lineas habent. Continetur primum *fargard* et major secundi pars libri *Vändidád* cum interpretatione Pählvica, cujus singulis verbis Persica interpretatio subscripta est. Codex finitur in his verbis: áat Yimó . . . éathrusauám. (*Vend. Sade*. p. 133. l. 12.)

III. b.

Vändidád.

Codex mancus, formæ maximæ, constat 17 foliis, quæ quinas denas lineas habent. Continet primum *fargard* et secundi initium libri *Vändidád* cum interpretatione Pählvica, cujus singulis verbis (ut in No. IIIa) Persica interpretatio subscripta est. Finitur in verbis his: vacá námagha . . . bārāth. (Burn. V. S. p. 127. l. 6.) Voces Zändicæ rubræ, Pählvicæ et Persicæ nigræ exaratæ sunt.

IV.

Yaçna, Vispārād, Vistáçp-yäst.

Codex, quaternariæ formæ, constat 230 foliis, quæ quinas denas lineas habent. Con-

tiennentur libri *Yaçna* et *Vispäräd* solito more conjuncti, quibus immixtus est libellus *Vis-taçp-yäst*, qui octo *fargard* constat, quorum primum fol. 95 incipit. Codex in Persia exaratus est.

V.

Yaçna.

Exemplar *Yaçnae* maximi momenti quum propter vetustatem, (nam ex annotationibus, Persica et Gujarätica, ad calcem codicis adscriptis apparet, anno Samvat 1397 sive anno Yäzdäjird 692 = anno D. 1322 in urbe *Kambayüt* e codice, e Persia allato, descriptum esse,) tum quia interpretationem Pählvicam continet, cujus præter hoc, unum tantum exemplum exstare videtur, quod anno 1842 in urbe Yäzd vidi. Noster codex formæ quaternariæ, 328 foliis constat, quorum paginæ septenas denas lineas habent. Folia bene conservata sunt, præter octo folia 70-77, quæ vetustate fere dilapsa anno 1840 a me in charta pellucida transcripta sunt. (Cfr. Anquetil. vol. II. p. 74.)

V b.

Tredecim paginæ formæ octonariæ, vicenas senas lineas continententes, in quibus folia 70-77 codicis No. V. signati, quum dilapsura erant, transcripta sunt.

VI.

Yaçna.

Codex formæ octonariæ majoris, qui 437 foliis constat, continet *Yaçnam* cum interpretatione Sanscrita a *Niviosingh* composita. (Cfr. No. 15.)

VII.

Vispäräd et Qorda-avästa

Codex formæ octonariæ tres libros continet. Primus est *Vispäräd* una cum inter-

pretatione Pählvica, teste Raskio, ante quadringentos annos descriptus.

Alter liber continet septem *Qorda-avästæ* sectiones, Gujarätica interpretatione illustratas, quæ sunt: *Qurshid nyäish*, *Mäh-n.* et *Atäsh-n*; *Hormazd-yast*, *Patit*, *Doanäm sätäish.*, *afrigän ardäfrävas*. Tertius libellus, Persico sermone compositus, continet quæstiones et responsa de *Parahóma*.

VIII.

Vispäräd.

Codex, formæ quaternariæ minoris, 128 foliis constat, quorum paginæ quaternas denas lineas habent; continet *Vispäräd gähánbär* a Dästore *Käus* pulchre exaratum.

IX.

Vändidád sádah.

Codex formæ quaternariæ majoris, continet 703 paginas, quæ quinas denas lineas habent. Insunt *Yaçna*, *Vispäräd* et *Vändidád*, solito more mixti et a Dästuribus *Käus* et *Darüb* deinceps pulchre descripti.

X.

Vändidád sádah.

Codex recens, formæ maximæ, foliis 294 constat, quorum paginæ undevicenas lineas habent. Insunt tres libri, *Yaçna*, *Vispäräd*, *Vändidád*, solito more mixti.

XI.

Yaçna, Vispäräd, Sirózah.

Codex aliquantum læsus, formæ quaternariæ, 317 foliis constat, quorum paginæ ternas denas lineas habent; continet *Yaçna*, *Vispäräd gähánbär* et *Sirózah*; descriptus est anno D. 1647 (a. Yazdäjird 1016, Samvat 1703).

XII.

Qorda-Ávāsta.

Codex anno Yāzdājird 1176 (= a. D. 1807) descriptus, formæ quaternariæ majoris, foliis 378 constat, quorum paginæ quinas denas lineas habent. Inest *Qorda-Avāstā*, eujus quæ hic inveniuntur sectiones, sunt: *introduc-tio; Nirāng-kusti; Sarósh-bāj; Hósh-bám; 5 NYÁSH (Qurshid, Mihir, Mäh, Aván, Atāsh), Višpe-humata; Namaskár éihár-á Dasánó; 5 GÁH (Hávan, Rapithwán, Uzirán, Aivisrúhrám, Usahám); 22 YAST (1. Hormazd, 2. Haptán, 3. Ardibehist, 4. Qurdád, 5. Aván, 6. Qurshid, 7. Mäh, 8. Tir, 9. Gósh, 10. Mihir, 11. Sarósh, 12. Sarósh rátnam, 13. Rasni, 14. Farwardin, 15. Bahrám, 16. Rám, 17. Dín, 18. Arsashvang, 19. Astád, 20. Jamyád, 21. Hóm, 22. Vanant); 4 PATIT (Pashmáni, khút, murdagin, Iráni); 4 AFRIGÁN (Dahmán, gathabyo, gahánbár, rápithwan); 6 AFRIN (Rózyár, haft ameshaspant, gahánbár, Rapithwan, myáda, Paigámbar-Zarthust); Nirāng bui dádán; Asirmád-paimáni; Sirózah; Siró:ah wará; complures Bāj. Codex nonnullis foliis in fine caret.*

XIII.

Farwardin-yast.

Codex formæ octonariæ, foliis 51 constat, quorum paginæ senas denas lineas habent. Inest *Farwardin-yast* pulchre exaratus, teste Raskio, a Dästure *Jamasp*.

XIV.

Farwardin-yast.

Codex formæ quaternariæ minoris, continens *Farwardin-yast*, recentiore tempore in India descriptum, foliis 41 constat, quo-

rum paginæ quadragenas binas lineas breves, in tres ordines dispositas, habent.

XV.

Yaçna et Qorda-Avāsta.

Codex formæ octonariæ quinque partibus constat. In prima, quæ 39 folia habet, inest fragmentum *Yaçnæ* cum Sanscrita interpretatione *Niriosānghi*. Cæteræ partes continent sectiones quasdam *Qorda-avāstæ*, quæ sunt: *Dahyán afrigán*, in fine manca, (8 foll.); *Patit-pāshmáno* et *Atāsh-nyáish* (45 foll.), omnes tres cum interpretatione Sanscrita; sequitur collectio magna sectionum, quæ *Namaskara* et *Nirāng* vocantur, (85 foll.); denique *Tir-yast* (93 foll.).

XVI.

Yasti.

Codex 63 foliis parvis constat, quæ septenas lineas habent. Continentur quinque *Yasti: Bahrám, Qurdád, Dín, Astád, Rám*, recentiore tempore exarati. *Astád-yäst* illustratus est interpretatione Persica singulis vocibus subscripta.

XVII.

Qorda-Avāsta.

Codex formæ octonariæ, anno Samvat 1738 (= a. D. 1682) descriptus, 209 foliis constat, quæ quaternas denas lineas habent. Continet omnes *Bāj* (foll. 1-170) et *Barsam* (foll. 171-175) e *Qorda-Avāsta* sumptos, et præterea *Izeshne-rāfitván* in compendium redactum. (cfr. No. 25.)

XVIII.

Qorda-Avāsta.

Codex formæ octonariæ, 277 paginis constat, quæ undevicenas lineas habent. Continet, præter minores quasdam *Qorda-Avāstæ* sectiones, *Hormazd yast, Sarósh yast ha-*

doqt, Sirózah et quinque *Nyáish*; partim cum interpretatione Páhlvica, partim cum Persica.

XIX.

Qorda-Avästa.

Codex mancus, ut nunc est, 318 foliis formæ quaternariæ constat, quæ ternas denas lineas habent; caret foliis nonnullis quum in medio libro tum in fine: Continet omnes minores sectiones: *Sirózah, Nyáish, Báj, Pätät, Nirang, Afrigán, Afrin, Gáh, Namaskára*, quæ ad Qorda-Avästam pertinent.

XIX. b.

Fasciculus continens præter varia fragmenta librorum, duos libellos, alterum *Sirózah* cum interpretatione Persica, alterum 28^{vum} *Ha* libri Yaçnæ, Persicis literis exaratum et Persica interpretatione illustratum.

XX.

Viráf-námah, Bundáhâsh cætt.

Codex vetustissimus, teste Raskio, anno Yäzdäjird 700 (= a. D. 1330) in urbe Kambayät a Mihirbán kai Qosrú exaratus. Nunc mutilus et mancus est; caret enim, præter primum folium, compluribus in medio libro et in fine, quæ tunc quoque defuerunt; quum Dästur *Daráb* codicem No. XXI e nostro descripsit; restant 174 folia, formæ octonariæ majoris, quorum paginæ vicenas lineas habent. Codex continet præter *Viráf-námah* et *Bundáhâsh*, eadem cætera fragmenta (*Gosh-pärsán*, vocabularium Zändicum, *Rivóyât* Páhlvicum cætt.), quæ insunt in codice Parisino (Anquetil. nr. VII.), qui sine dubio e nostro codice descriptus est.

XI.

Viráf-námah, Bundáhâsh cætt.

Codex formæ quaternariæ, 172 foliis constat, quorum paginæ septenas denas li-

neas habent. Codicem descripsit, teste Raskio, *Dästur Daráb* e codice nr. XX. signato.

XXII.

Minoqäräd, Sarósh-yast.

Codex formæ maximæ, duabus partibus constat. In priore parte, quæ 47 folia continet, quorum paginæ duodevicenas lineas habent, inest liber Páhlvicus *Minoqäräd* cum interpretatione Sanscrita *Niriosänghi*. Altera parte, quæ quinque foliis rudi scriptura exaratis constat, continetur *Sarósh-yast hâdoqt* cum interpretatione Páhlvica.

XXIII.

Minoqäräd.

Codex formæ octonariæ, 168 foliis constat, quorum paginæ quinas denas lineas habent; continet *Minoqäräd* Pázändicum cum interpretatione Gujârätica. Codex exaratus est anno Yäzdäjird 1032 sive a. Samvat 1719 (= a. D. 1662.).

XXIV.

Sifat-i-sirózah.

Codex formæ octonariæ majoris, foliis 40 constat, quorum paginæ, pulchra scriptura exaratæ, quinas denas lineas habent; continetur *Sifat-i-sirózah* Páhlvico sermone compositus.

XXV.

Sifat-i-sirozah cætt.

Codex formæ quaternariæ minoris, foliis 135 constat, quorum paginæ quaternas denas lineas habent. Codex continet:

1. *Sifat-i-sirózah* (No. XXIV.)
2. *Páhlvicum* vocabularium, literis quum Páhlvicis tum Zändicis exaratum.
3. *Izeshne rafitwan* in compendium reductum (No. XVII.)
4. *Afrigán rapúthwán*.

5. *Afrin i Zärtusht paigambar.*
 6. *Sirózah e Qorda-Avästä.*

XXVI.

Viráf-námah cætt.

Codex mancus, ut nunc est, 53 foliis formæ octonariæ constat, quorum paginæ quinas denas lineas habent; ultimum codicis folium 72^{um} est, desunt folia 1-7, 41-48, 51-54; descriptus est e codice No. XX. signato; folium octavum incipit a verbis codicis No. XX. fol. 5. r. l. 2; folium 72 finitur in verbis codicis No. XX. fol. 37 v. l. 15; continet igitur majorem partem *Viráf-námah* et *Gosh-pársán.*

XXVII.

Collectio precum.

Codex formæ octonariæ 39 foliis constat, quorum paginæ quinas denas lineas habent; continetur collectio precum, *Niräng, Afrin, Patit,* cætt. quæ Pählyvice aut versæ aut compositæ sunt. Codex in fine mancus est.

XXVIII.

Shikän-gumáni.

Codex mancus, formæ octonariæ, ut nunc est, folia 66 continet, quæ sunt: 1-16, 19-22, 25-48, 97-104, 107-110, 115, 118, 121-128.

Continetur liber Pählyvicus *Shikän-gumáni,* cum explicationibus, altera Pázändica, altera Sanscrita, a *Niriosängh* composita.

XXIX.

Pänd-námah.

Codex mancus, formæ octonariæ, ut nunc est sedecim foliis constat; continet partem quandam libri Pählyvici *Pänd-námah,* una cum interpretatione Persica superscripta lineis Pählyvicis, quas novenas paginæ habent.

XXX.

Riváyät.

Codex formæ maximæ, foliis 244 constat; continetur collectio *Riváyatorum,* Persico sermone conscriptorum; Pählyvicum *Niräng-din;* pars libri *Vändidád* (quæ incipit a verbis hisce: yo aeqmo ashava barat çp. Z. urvaçnaváo vá); *Niräng-färin;* vocabularium Pählyvicum; alia minora, quum Pählyvico tum Persico sermone conscripta.

XXXI-XXXIII.

Tres fasciculi, qui vocabularia Pählyvica minora varii generis continent, inter quæ exstat fragmentum vocabularii a Mulla Káus bin Rustám conscripti (No. 33). Præterea continetur pars vocabularii Persici.

INDEX NOMINUM.

Nomina scriptorum cursiva scriptura expressa sunt. Litera a sinistram, et litera b dextram paginæ partem indicat.

- | | | |
|--|---|---|
| <p>Abhayarája-kumára-sutta. 22b.
 Abhayatthera. 53a.
 Abhidhamma-kamatahana. 43b.
 Abhidhamma-piṭako. 43b. 44a.
 Abhidhána-ppadipiká. 58b. 59a.
 Abhisamaya-saññatta. 26b.
 Abirámi-ammán. 109b.
 Abyákata-sutta. 27b.
 Ácchhariyabájhuna-s. 23b.
 Adhinátha 9b.
 Ádimulamánai. 83a.
 Aḍiyarai. 83a.
 Adumai-tirán. 83a.
 Afrigán. 112b. 113a. b. 114a. b.
 Afrín. 113a. 114a. 115a.
 Agastya. 87a. 88b. 108b. 109a.
 Agattiyár-padal. 87a.
 Aggaññu-sutta. 21a.
 Aggivaécchagotta-sutta. 23a.
 Agniveça. 103b.
 Águeyya-purápa. 5a.
 Ahigunṭha. 52b.
 Ahnika-tatva. 101a.
 Ajinapuécchá. 33b.
 Ákankheya-sutta. 22a.
 Ákkhyátapada 59a.
 Álagaddúpama-sutta. 22a.
 Álavaka-s. 33a. 42b.
 Ámagandha-s. 33a.
 Amara-koṣa. 15a. 102b.
 Amara-sinḥa. 15a. 102b.
 Amatadvára-sutta. 42b.
 Amávaturu. 69b.
 Ambámacéa. 53b.</p> | <p>Ambatṭha-sutta. 21a.
 Ámbatṭhi...sutta. 23a.
 Ambavidamana. 76a.
 Ambika-ammal. 85b.
 Ámoda. 9a.
 Amuḍdankaḍaında. 83a.
 Auamatagga-sutta. 27a.
 Anamtuni-çhandassu. 92a
 Anandagiri. 10a.
 Ananda-thera. 23a.
 Anangana-sutta. 22a.
 Ánápanasati-s. 23b.
 Anápáta-s. 25b.
 Anáthapiṇḍikováda-s. 24a.
 Ánguttara-nikáyo. 25b.
 Ángulimála. 23a. 43a.
 Anitya-lakuna. 43b.
 Anumán. 83a. 84b.
 Anumána-sutta. 22a.
 Anupada-s. 23b
 Anuruddha-s. 23b. 28b.
 Aṇuvédánta. 3b.
 Anjasappáya-sutta. 23b.
 Aññátara-kumáriká. 53b.
 Aññátara-manussa. 52b.
 Apaṇṇaka. 22b.
 Appamáda-vaggo. 31a.
 Appamañña. 45b. 47b.
 Arahatta-vaggo. 31a.
 Araṇāvibhanga-s. 24a.
 Araññaka-Abhayatthera. 53a.
 Árdibehist-yast. 113a.
 Ariśśandirán. 81b. 96a.
 Ariśśunán. 83a.</p> | <p>Ariyagala. 53a.
 Ariyapariyosána-sutta. 22b.
 Arsashwang-yast. 113a.
 Arunagirínáda. 109a.
 Aśankhata-sutta. 27b.
 Aśariya-viruttam. 85b.
 Ásirvád 113a.
 Assaláyana-sutta. 23a.
 Assapura-sutta. 22b.
 Ástád-yast. 113ab.
 Átánaṭiya-sutta. 21b. 43a.
 Átapirikara. 35b.
 Átāsh-nyāish. 112b. 113ab.
 Attadaṇḍa. 33b.
 Atta-vaggo. 31a.
 Atṭhakavaggo. 33b.
 Atṭhanagarika-sutta. 22b.
 Atṭhasálini. 44a. 106a.
 Átṭisúdi. 86b.
 Aván-ásippadu. 108b.
 Avyár. 86b.
 Áwán-nyāish. 113a.
 Áwāṇ-yast. 113a.
 Ayatana-vaggo. 45a. 47b.
 Ayyottikokudál. 83a.</p> |
| | | <p>Báhrám-yast. 113ab.
 Báhinika-sutta. 23a.
 Báhudhátuka-s. 23b.
 Báhuvedaniya-sutta. 22b.
 Báj. 113ab. 114a.
 Bakkula-tthera. 23b.
 Bála-vaggo. 31a.
 Bálapaṇḍita-sutta. 23b.</p> |

Bálavatáro. 55a. 56a. b.
 Bárasa-kávya. 75b.
 Barsam. 113b.
 Bhaddantánanda. 49a.
 Bhaddáli-sutta. 23a.
 Bhaddáyudha. 33b.
 Bhaddekarattiya-sutta. 23b.
 Bhagavadgítá. 8a.
 Bhagavatpurána. 3b.
Bháradvája. 4b. 32b. 33a. 105b
 Bharana. 53b. 73b.
Bhāskara. 95b. 103a.
 Bhattikávya. 14b.
 Bhávanátha. 5b.
Bhāvapáda. 103a.
 Bhávaprakáça. 104b.
 Bhavavirati. 43a.
 Bhayabherava-sutta. 22a.
 Bhikkhu. 27a. 31a.
 Bhikkhuní-s. 26b.
 Bhojarája-prabandha 14a.
 Bhúmija-s. 23b.
 Bodhirájakumára. 23a.
 — dhítá 53a.
 Bodhivandaná. 51b.
 Bojjhanga 28a. 43a. 45b. 47b.
 Brahmajala-sutta. 21a.
 Bráhmána. 26b. 31a. 33a.
 Brahmáñña-purána. 3b. 4b.
 Brahmanimantana-sutta. 22b.
 Brahma-samyutta. 26b.
 Brahmasútra. 100b.
 Brahmáyu-sutta. 23a.
Buddhadeva. 36b.
Buddhaghosa. 24b. 31b. 33b. 44a.
 46a. 106b.
Buddhamitta. 24b. 36b.
Buddhapiya. 48b.
Buddharakkhita. 51a.
 Buddhavaggo. 31a.
 Buddhavamma. 52b.
 Buddhaçataka. 12b.
 Buddheni. 52b.
 Bundāhāsh. 114a.
 Butsarané. 67a.

Carmina Singhalensia. 75b.
 — Tamulica. 85a. b. 87a. 108a. b.
 Çakradatta. 104b.
Çakravarti-prakráma. 73a.
 Çakkavarti-sihanáda. 21a.

Çanki-sutta. 23a.
 Çetokhila-sutta. 22a.
 Çandas-potaka. 77b.
 Çikitsá-paribhāsa. 105b.
 Çikitsá-sthāna. 103b.
 Çitta. 27b. 31a.
 Çoraghátaka. 52b.
 Çorasaháya. 52b.
 Çulagalla. 53b.
 Çulanága. 53b.
 Çulatissa. 53a.
 Çulavaggo. 33a.
 Çúcimaháliya-sutta. 23a.

Dahampota. 42a.
 Dakkhiña-vibhanga-s. 24a.
 Daladápújávaliya. 68b.
 Dallana. 104a.
 Damaná. 69b.
 Dampiya-sanné. 32a.
 Dam-sak. 35b.
 Dandavaggo. 31a.
Dandin. 10a.
 Dandiyálanakára. 16a.
 Dantabhúmi-s. 23b.
 Dantakutimbika. 54a.
Daráb. 111a. 112b. 114a. b.
 Dasadhamma-sutta. 51a.
 Dasuttara-sutta. 21b.
 Dáthásena. 53b.
 Dáyabhága. 100b.
 Dáyatatva. 101a.
 Desatán. 83a.
 Devadajana-sutta. 23b.
 Devadúta-s. 23b. 42b.
 Devángu-kalappa. 109a.
 Devaputta. 26b. 53a.
 Devasthavira. 53a.
 Devatá-samyutta. 26b.
 Dhajagga-sutta. 43a.
 Dhamma. 33a. 53a.
 Dhammacákka-s. 35a. 42b.
 Dhammáçariya-s. 33a.
 Dhammaçetiya-s. 23a.
 Dhammadayá-sutta. 22a.
 Dhammadinna. 53b.
 Dhammahadaya. 45b. 47b.
 Dhammapada. 30a. 32a.
 — Atthavaññaná. 31a.
 Dhammappadhána. 45b. 47b.
 Dhammapradipikáva. 69a.

Dhammasamádána-sutta. 22b.
 Dhammasanganika. 43a. b. 106b.
Dhammasenaya-tissara. 65b.
 Dhammasoññaka. 52b.
 Dhammattha. 31a.
 Dhammayuta-upásiká. 53a.
 Dhammika-sutta. 33a.
 Dhana-s. 23b.
 Dhanajáti-s. 23a.
 Dhaniya-s. 32b.
 Dhaavantari-nirghañña 105b.
 Dharmaratna. 101a.
Dharmapála. 76b.
 Dhátu-manjúsá. 59b.
 Dhátupátha. 59b.
 Dhátu-vandanáva. 43a.
 Dhátuvibhanga. 24a. 45a. 47b.
 Dhátu-saññatta. 27a.
 Dhotaka-sutta. 33b.
 Dighanakha 23a.
 Dighanikáyo. 21b.
 Din-yast. 113a. b.
Dipo. 20a.
 Diñhi-samyutta. 27b.
 Divágaram. 87a. 88a. b.
 Doanám-sátáish. 112b.
 Dvubbittha-tissa. 53b.
 Duggata. 53a.
 Dukkakkhandha. 22a.
Durgadasa. 102b.
 Duñthagamani. 53b.
 Duñhaka-sutta. 33b.
 Dvayatánupassana-s. 33a.
 Dvedhávítakka-sutta. 22a.

Elu-akşarádiya. 76b.
 Emān-soññai. 83a.

Farwardin-yast. 113a.

Gadasinja. 103a.
 Gáh. 113a. 114a.
 Gámadáriká. 53a.
 Gamani-samyutta. 27b.
 Gandhabbakáya-s. 27b.
 Garuñān. 83a.
Gavrikantha. 8. b.
 Girānda-pustaka. 90b.
 Ghatikara-sutta. 23a.
 Ghoçamukha-s. 23a.
 Gira-sandeca. 75a.

Gogotha. 8b.
 Gola-upāsaka. 53b.
 Gopālikā-sutta. 22b.
Gopinātha. 8a.
 Gosh-yast. 113a.
 Gosh-parsān. 114a. 115a.
 Gosinga-sutta. 22b.
 Gottha-imbara. 53b. 73a.
Govinda. 105a.
 Govinda-sutta. 21a.
 Grammatica Pālica. 56b. 107a.
 Guhaṭṭha-sutta. 33b.
 Gulissāti-s. 23a.
Gumārāna. 14a.
Gurugomin. 69a. b.
 Gæthapadaya. 77a.

Hālāsya-māhātmya. 5b.
 Haptān-yast. 113a.
Harihara. 101a.
 Hariçčandra. 81b.
 Hasara-sandea. 75a.
 Hatthipadopama-sutta. 22b.
 Hemaka-puëchá. 33b.
 Hemá. 53b.
 Hemavata. 33a. 53b.
 Hiri-sutta. 33a.
 Hitopadeça. 100a.
 Hoðisanné. 60a. b.
 Hom-yast. 113a.
 Hormazd-yast. 112b. 113a. b.
 Hoshbám. 113a.

Iddhipáda. 28a. 45b. 47b.
 Indagutta. 53a.
 Indirá. 84b.
 Indriya. 28a. 45a. 47b.
 Indriyabhavaná-s. 24a.
 Iraṇiya. 83a.
 Isigili-sutta. 23b.
 Isilāmanavān. 89b.
 Ísvara-málaya. 76a.
 Izheshne refitwan. 113b. 114b.

Javavakka-sutta. 24a.
 Jáliya-sutta. 21a.
Jamasp. 111a. 113a.
 Jambukhádaka-s. 27b.
 Jamyád-yast. 113a.
 Janavasa-sutta. 21a.
 Jantováda-s. 24a.

Jará. 31a. 33b.
 Játaka. 36a. 107b.
 Jatukaṇṇi. 33b.
 Jayaddisa-játaka. 74b.
Jayadeva. 91b.
 Jayamangala. 43a.
 Jayampatika. 53b.
 Jhána. 28b. 45b. 47b.
Jimitavāhana. 101a.
 Jinálankáro. 51a.
 Jivaka-sutta. 22b.
 Jyotistatva. 101b.

Kacćáyana-thera. 24a. 57a.
 Kacćáyana-sára. 57a.
 — Dhátumanjusa. 59b.
 Kabákurula-sandea. 75a.
 Káka. 53a.
 Kákavannatissa. 53a.
 Kakuëúpama-sutta. 22a.
 Kalahaviváda-s. 33b.
 Kálayogaçástra. 9b.
Kálidása. 12b. 14b.
 Kaliyān. 82b.
 Kalpasthána. 103b.
Kalyānasára. 57b.
 Káma-sutta. 33b.
 Kammavácá. 20a. 106a. b.
 Kammavibhanga-s. 24a.
 Kanakasabbai. 84a.
 Kápasigála. 53b.
 Kancánadevi. 52b.
 Kandaraka-sutta. 22b.
 Káṇḍipam. 82b.
 Kankayān-kannān. 82b.
 Kankhá-vitarāṇi. 20a.
 Kaṇṇakathála-s. 23a.
 Kapilai-vásagam. 84a. 96a.
 Kapana. 53a.
 Kappa-puëchá. 33b.
 Kappina. 74a.
 Karanamita. 91b.
Karattha. 75b.
 Kasibháradvája-s. 32b.
 Kassapa-saṇṇatta. 27a.
 Kassapa-sihanáda-sutta. 21a.
 Káčikhaṇḍa. 4a. 84b. 99a.
Kaus. 1. 2b. 115b.
 Kausinikoṇḍola. 74b.
 Kavikhaṇḍa. 15b.
 Kávirapattana. 52b.

Kávyā-éandrika. 13a.
 Kávyā-darça. 16a.
 Káyagatasati-sutta. 23b.
 Káyaviëçbandanika-s. 33a.
Kedarabhaṭṭa. 15b.
 Kevattha-sutta. 21a.
 Khaggavisáña-s. 32b.
 Khanda. 27a. 45a. 47b.
 Khanjadeva. 53b. 73b.
 Khuddakavatthu. 45b. 47b.
 Khuddanikáyo. 32b. 35b. 65b.
 Khuddasikkhá. 58a.
 Kiëçasanghá. 53a.
 Kilesa-samyutta. 27b.
 Kinsila-sutta. 33a.
 Kitagiri-s. 23a.
 Kitti-sutta. 23b.
 Kodha-vaggo. 31a.
 Kokáliya-sutta. 33a.
 Kosala-samyutta. 26b.
 Kosala-bimba. 73b.
 Kosambiya-sutta. 22b.
 Kovul-sandea. 75a.
Krīṣṇa-dvaipáyana. 3b. 100a.
Krīṣṇanānda. 101b.
 Krīṣṇa-padánka-dúta. 13b.
 Kṣetrakhaṇḍa. 4b.
 Kuðirai-muñsi. 82a.
 Kuðdarajjavási-tthera. 53a.
 Kukkuravati-sutta. 22b.
 Kuṇḍali. 53a.
 Kusalavai. 83b.
 Kutadatta-sutta. 21a.
 Kuñimáttu. 89a.

Lábha-sakkára. 27a.
 Labhiyavasabha. 53b. 73b.
 Laghukaumudi. 15a.
 Lakkhána. 21a. 27a.
 Lakunu-sára. 77a.
 Laṭukotháma-sutta. 23a.
 Linattha-pakásana. 25a.
 Lohiëça-sutta. 21a.
 Loka-upakáraya. 75a.
 Lokavaggo. 31a.
 Lomasakaggiya. 24a.
 Lovamahapakathá. 73b.
 Lovæda-sangrahi. 75a.

Mádhavakara. 104a.
 Madhupiṇḍika-sutta. 22a.

- Madhuriya-s.** 23a. 33b.
Mágandiya-s. 23a.
Magga. 28a. 31a. 45b. 47b.
Mágha-sutta. 33a.
Mahábhárata. 99a.
Mahá-cáttárika-s. 23b.
Maháli-sutta. 21a.
Mahalliká. 54a.
Mahámandhátu. 52b.
Mahámangala-s. 33a. 34a.
Mahánidána-sutta. 21a.
Mahánela. 53b.
Mahápanáda-sutta. 21a.
Maháparinibbána-sutta. 21a.
Mahásálayantika-s. 24a.
Mahásamaya-sutta. 21a. 42b.
 — *vaṇṇanā.* 21b.
Mahasanné. 56a.
Mahásatipatthána-sutta. 21a.
Mahásenarájá. 53a.
Mahásona. 53b. 73a.
Mahávaggo. 33a.
Mahávanso. 54a. 70a.
Mahávihára. 24b.
Mahimnā stava. 100a.
Mahinda. 24b.
Máh-nyáish. 112b. 113a.
Máh-yast. 113a.
Mairupada. 67a.
Maitribhávaná. 43a.
Majjhima-nikáyo. 21b. 24b.
Makhádeva-sutta. 23a.
Mala-vaggo. 31a.
Mallári-máhátmya. 4b.
Mallinátha. 13b.
Malukováda. 23a.
Mánava-pučchá. 33b.
Manavála. 85a.
Mangala. 42b.
Mánika-málai. 109b.
Mánika-vásagān. 109a.
Mantra. 3a.
Manu. 95b.
Mára-samyutta. 26b.
Máratājaníya-sutta. 22b.
Márkaṇḍa. 80a.
Marutta-bráhmaṇa. 52b.
Mátucá-sutta. 23a.
Mátugāma-s. 27b.
Máveli. 83a.
Máyān-manavanda. 83a. 84b.
- Mayúrarúpa-paṭṭana.** 24b.
Medhankara. 15b.
Meghadúta. 13b.
Meghasandēça. 13b.
Meghavaṇṇa. 53b.
Metta. 33a.
Mettagu. 33b.
Metteya. 72b.
Micchédiṭṭhika. 52b.
Migapotaka. 53a.
Migaluddaka. 52b.
Mihir-nyáish. 113a.
Mihir-yast. 113a. b.
Milinda-pañho. 49b. 50b. 69a.
Min-mukān. 83a.
Minoqārād. 114b.
Mirisavitimisara. 73b.
Mirugavettai. 84b.
Micrabháva. 105a.
Micraḷaṭakana. 105a.
Mitákšara. 16a.
Mitsi. 84b.
Miyagunadagap. 73b.
Moggalána-sutta. 23b.
Moggalāno. 58b.
Mogharája. 33b.
Molanga. 49a.
Morapirit. 43a.
Moriya-bráhmaṇa. 53a.
Mudipáda. 83a.
Mugdhabodhá. 102a.
Mukteçvara-kavi. 93a.
Mulapariyáya-sutta. 22a.
Mungalan-vyákarana. 57b.
Muni-sutta. 33a.
Músávádavaggo. 28b.
- Nádiprakāça.** 105a.
Nágá. 53a.
Nága-vaggo. 31a.
Nagara-vindeyyá-s. 24a.
Nagara-ssirappu. 84b.
Nagara-níngu. 84b.
Nakšatra-çāstra. 16b.
Naksettira-sástiram. 59b.
Nakula. 53b. 83a.
Naládiyār. 86a.
Nala-ssakiravarti. 81a.
Nalumandiri. 82a.
Nalvari. 86b.
Namaskára. 113a. b. 114a.
- Námāṣṭaka.** 12a.
Námavaliya. 77a.
Náma-varanæ-gilla. 58a. b.
Nánártha-dhvani-manjari. 103a.
Nánausadha-paricécheda. 105a.
Nánam. 109a.
Nána-kummipáṭṭu. 108b. 109a.
Nánam-núu. 108b. 109a.
Nána-upadesa. 90a.
Nánaváda. 109a.
Nána-vibhanga. 45b. 47b.
Nanda-pučchá. 33b.
Nandimitta. 53b. 73a.
Nandirája. 52b.
Nandivániya. 53b.
Nandováda-sutta. 24a.
Nanmánika-suvámi. 108b.
Narabari. 106a.
Naráyana. 3b.
Naráyana-dāsa. 105a. b.
Naráyana-sadagam. 85a.
Náṭṭu-ssirappu. 84b.
Nává-sutta. 33a.
Nava-Budu-guṇa. 35a. 43b.
Navanipáto. 30b.
Navaratna. 14b.
Nesáda. 53b.
Nibandhasangraha. 104a.
Nidána. 26b. 36b. 103b.
Nigaṇṭu. 87a.
Nigrodhakappa-s. 33a.
Nilakobo-sandēça. 75a.
Nimi-játake. 66b.
Nirāng. 113a. b. 114a. 115a. b.
Niraya-vaggo. 31a.
Nirghaṇṭarájá. 105b.
Nirosāngh. 112a. 113b. 114b. 115b.
Ñiçamiçra. 102a.
Nitisára. 86a.
Nivápa-sutta. 22b.
Nyáish. 112b. 113a. 114a.
Nyáya-siddhánta-manjari. 9a.
Nyáya-rágiça. 13a.
- Okanta-samyutta.** 27b.
Opamma-s. 27a.
- Pabbajjá-sutta.** 33a.
Pádapitáká. 52b.
Padhána-s. 33a.
Padmanūbha. 105b.

- Padmanābhadatta.* 102a.
Padmavati. 70b.
Pakinnā-vaggo. 31a.
Pallimuttaka-vinaya. 48b.
Pañcāpatitṭhita. 42b.
Pañcāsatika-bhikkhu. 54a.
Pañcātanaya-sutta. 23b.
Pañcātantra. 80b. 93a.
Pāṇḍaranga. 53b.
Pāṇḍita-vaggo. 31a.
Pāṇḍ-nāmah. 115b.
Pāṇireṇḍu. 108a. 109a.
Pāṇiya-dinna. 52b.
Pañsangam. 89a. 109b.
Pañsatandira. 80b. 96a.
Pañsiyas-panas Jātaka. 37a. 63a.
Pāpa-vaggo. 31a.
Papanāśūdanī. 22a. 24a.
Parabhāsūrān. 83b.
Parābhava-s. 32b.
Parāhoma. 112b.
Parākramabāhu. 73b.
Paramattha-s. 33b.
Paramatthadīpanī. 35b.
Paramatthajotikā. 33b.
Paravi-sandēṇa. 75a.
Pārāyaṇa-vaggo. 33b.
Pariécattajivitaka. 52b.
Parivāro. 19a.
Pāsādika-sutta. 21a.
Pasūra-s. 33b.
Pāṭha-pradīpikā. 9b.
Pathyāpathya. 105b.
Paṭiécā - samuppāda. 43a. 45a.
 47b. 51a.
Pāṭika-sutta. 21a.
Pāṭimokkha. 19a. 20a. 65a.
Paṭisambhidā. 45b. 47b.
Paṭit. 112b. 113a. b. 114a. 115a.
Paṭṭhāna-ppakaraṇa. 46a.
Pattini-devī. 76a.
Pavijaya-sutta. 33a.
Pāyāsī-sutta. 21a.
Perampalli. 49a.
Perumal kadai. 83b.
 — *tirupugār.* 85a. b.
 — *tottiram.* 109b.
Phalaka-dinna. 52b.
Phāsukāri-sutta. 23a.
Phussadeva. 53b. 73b.
Piṇḍapāta-sutta. 24a.
Piṅgiya. 33b.
Pirinivan-jātaka. 74b.
Pirit-pota. 42a.
Piyajātika-s. 23a.
Piya-vaggo. 31a.
Posāla-sutta. 33b.
Potali-sutta. 22b.
Poṭṭhapāda-sutta. 21a.
Pradīpikāva. 69a.
Pratimoksa-punēi. 65a.
Pūjāvaliya. 67a.
Pulirāsān. 83a.
Puṇḍera-eiṇḍal. 83a.
Puṇṇaka-sutta. 33b.
Puṇṇamāya-s. 23b.
Puṇṇovāda-s. 24a.
Puppha-vaggo. 31a.
Purābheda-sutta. 33b.
Purissadhamma-sārathi. 69b.
Pusvāli. 74a.
Putabhaddāyikā. 53b.
Putta. 53a.
Pūvappabbata-vāsī. 53a.
Q*orda-Avāsta.* 112a. 113a. b. 114a.
Qurdād-yast. 113a.
Qurshid-nyāish. 112a. 113a.
Qurshid-yast. 113a.
R*ādhamādhava.* 91b.
Rādha-samyutta. 27a.
Raghunandana. 101a. b.
Raghuvāṇa. 12a.
Rājula-s. 27a. 33a.
Rājulovāda-s. 23a. 24a.
Rājanirghaṇṭa. 106a.
Rājāvaliya. 72b. 73a. 96a.
Rājavallava. 103a.
Rāmadvēn. 109a.
Rāmalinga. 83a.
Rāmanuja. 100b.
Rāmāyaṇa. 108a.
Rām-yast. 113a. b.
Rāsa-irusiyai. 82b.
Rasamanjari. 104a.
Rasavālinī. 51b. 70a.
Rasendra. 105a.
Rasni-yast. 113a.
Ratana-sutta. 33a.
Ratanāvaliya. 65a.
Rathavinita-sutta. 22b.
Ratnamālā. 103a.
Ratnāvali. 104a.
Rathapāla-sutta. 23a.
Ratṭhapāda. 52a.
Ratṭhikaputta. 53b.
Rāvāna. 83a.
Rivāyāt. 114a. 115b.
Riyāhala. 72a.
Roganidāna. 104a.
Roganirṇaya. 104a.
Rtusanhāra. 13a.
Rukkhadevatā. 53b.
Rūpadevī. 52b.
Rūpamālā. 58a. b.
Ruvān-sūtra. 42b.
S*abbāsava-sutta.* 22a.
Sabbāparva. 93a.
Sabhiya-sutta. 33a.
Sacēca-s. 22b. 28b.
Sacēca-vibhanga. 24a. 42b. 45a. 47b.
Saddharma-ratanavaliya. 65b.
Saddharmālankāre. 52b. 70a.
Saddhasumanā. 53a.
Saddhatissa. 53a.
Saddhopāsaka. 53a.
Sagādeva. 83a.
Sagāṭha-vaggo. 26b.
Sahajānanda. 9b.
Sahassa-vaggo. 31a.
Sākhāmālapūjikā. 53a.
Sakkaram-tuṇai. 83a.
Sakka-samyutta. 26b.
Sakkapañña-sutta. 21a.
Sakuladāyī-s. 23a.
Sālakapāta-s. 23a.
Salayatana-vibhanga-s. 24a.
 — *vaggo.* 27b.
Sāleyya-sutta. 22b.
Sāliirāja-kumāra. 53b.
Saliyarān. 84b.
Salla-sutta. 33a.
Sallekha-sutta. 22a.
Samanagāma. 53a.
Sāmahāma-sutta. 23b.
Samaṇamaṇḍika-s. 23a.
Samaññaphala-sutta. 21a.
Samarajiva kēmidu. 74b.
Sambandhaēintā. 107a.
Sammādiṭṭhi-sutta. 22a.
Sammaparibbājaniya-s. 33a.

Sammappadāna-s. 28a.
Sammohavinodanī 45a.
Sampasādaniya-sutta. 21a.
Samvāda. 16b.
Samyutta-nikāyo. 26a.
Sandaka-sutta. 23a.
Sandeca. 74b.
Sandurā. 83a.
Sangarava-sutta. 23b.
Sangiti-sutta. 21b.
Sanghadatta. 53b.
Saṅgharakkhita. 107a.
Saṅgraha-kathāva. 68b.
Saṅkhārūpapatti-sutta. 23b.
Saṅkhāvitaranī 20b.
Sappurisatama-sutta. 23b.
Sārakaumudī. 104b.
Saranankara. 12a.
Saranathera. 52b.
Sāraṅga. 105b.
Saragadara-kathāva. 74a.
Sārasaṅgraha. 47a. 104b.
Sārasaṅksepe. 77b.
Sārasvata. 103a.
Sāviputta-tthera. 25a. 27b. 33b.
Saropama-sutta. 22b.
Sarosh-bāj. 113a.
Sarosh-yast. 113a. b. 114b.
Sassutānda. 108b. 109a.
Sāstiram muppadāru. 108b. 109a.
Satara-kamaṭṭhan. 43a. 51a.
Satipaṭṭhāna-s. 21a. 22a. 25b. 28a.
 34b. 45b. 47b.
Saṭṭamuniyan. 109a.
Sattasūryodgamana. 34b.
Savuri. 83a.
Sekha-sutta. 22b.
Sekhiya. 20b. 43a.
Sela-sutta. 23a. 33a.
Senkhanda-nagara. 73b.
Senma-sennān. 82b.
Sevitabba-sutta. 23b.
Shikān-gumāni. 115a.
Sibavakkhiyān. 87a.
Sidai. 83a.
Siddat-saṅgrava. 76b.
Siddhanta-ṭṭhomaṇi. 95b. 103a.
Siddattha. 45b.
Sifat-i-sirōzah. 114b.
Sihanāda-sutta. 21a. 22a.
Sikkhāpada. 45b. 47b.

Silavansa. 59b.
Silutta. 53b.
Singalovāda-sutta. 21b.
Singarāsān. 83a.
Sinhagupta. 103b.
Sinhāsana-dvātrīṅcati. 80b. 100a.
Sirināga. 53a.
Sirōzāh. 112b. 113a. 114a. 115a.
Sisanān. 82b.
Sivalitthera. 53a.
Skandha-purāṇa. 4a. 80a. 99a.
Smṛtitatva. 101b.
Soḍḍisanné. 60a. b.
Sokku. 83a.
Somabrāhmaṇa. 52b.
Sonadutṭha-sutta. 21a.
Soṭṭarāja. 82b.
Sotāpatti-s. 28b.
Sthānavandanā. 43a.
Stotra. 3a.
Subhaga-sutta. 23b.
Subhāsāṅkaraya. 16a.
Subha-sutta. 21a.
Subhāsita-s. 33a.
Subodhā. 102a.
Subodhāṅkāra. 16a.
Suḍḍiloma-sutta. 33a.
Suddhatṭhaka. 33b.
Sukha-vaggo. 31a.
Sunakkhatta-sutta. 23b.
Sundarika-Bhāradvāja-s. 33a.
Suññata-s. 23b.
Supadma. 102a.
Supaṇṇa-samyutta. 27b.
Sūpa-ḍāstraya. 75b.
Suranimala. 53b. 73a.
Surāṇ. 83a.
Suravinaī. 84b.
Suḍḍuta. 103a. b.
Suḍḍuta-sthāna. 103b.
Suttanipāto. 32b.
Suttapitako. 20b.
Suvannatilakā. 53a.
Svātmārāna. 9b.
Sælaliḥini-sandeca. 75a.
Sævul-sandeca. 75a.
Ābdaprakāsikā. 103a.
Ābdacakti-prakāsikā. 102b.
Āktānanda. 101b.
Ākuntala. 14a.

Ālīnātha. 104a.
Āṅkara-sena. 105a.
Āṅkara-vijaya. 10a.
Ārīraka mimānsā. 100b.
Ārīra-sthāna. 103b. 104a.
Āṭalī-stotra. 3b.
Āvapurāṇa. 99a.
Āva-sahasra-nāma. 4a. 109b.
Ārīmāhinnah stava. 100a.
Āṅgāra-tilaka. 13b.
Ārutabodha. 13a.
Āṅkayogin. 91b.

Āṭṭagāi. 83a.
Āṭalaka-sutta. 33a.
Āmbasumana. 53a.
Ānamputira. 82b.
Āṅghāsankhaya-sutta. 22b.
Āṅghāvaggo. 31a.
Āntra. 0a.
Āntrasāra. 101b.
Ārkabhāsa. 8a.
Ābhātika-madhuvānija. 53a.
Āe-jana. 52b.
Āerunda-Sorān. 96a.
Āevapujāva. 51b.
Āevija-sutta. 21a. 23a.
Āheragāthā. 35b.
Āheraputtābhaya. 53b. 73b.
Āherigāthā. 35b.
Āhūpavaṅgo. 73a.
Āri-yast. 113a. b.
Āriokudḍa-sutta. 35a.
Ārumandiram. 89a.
Ārumulār. 88b. 89a.
Ārirāma. 109b.
Ārīrullavār. 85b.
Ārīrvanai-ssīrappu. 83a.
Āisara-sandeca. 75a.
Āissa. 53a.
Āissamahānāga. 53b.
Āissametteyya. 33b.
Āissasāmaera. 53b.
Āithitatva. 101a.
Āoṭagamuva. 75a.
Āoyadeyya-puḍḍhā. 33b.
Āulākāveri-māhātmya. 5a.
Āunayāṭtha. 52b.
Āurobadai. 83a.
Āuvaṭṭaka-sutta. 33b.

Udaya-pučhá. 33b.
 Uddesa-vibhanga-s. 24a.
 Udumbarika-sihanáda-s. 21a.
 Ulaganidi. 86b. 96b. 108a. b.
 Upakilesiya-sutta. 23b.
 Upáli-sutta. 22b.
 Upásaka-janálankáro. 49a.
 Upasiva-sutta. 33b.
 Uposatha-s. 34a.
 Uppáda-s. 27b.
 Uraga-s. 32b.
 Uttarasámanera. 52b.
 Uttaratotra. 103b.
 Uttaroliya. 53a.
 Utthána-sutta. 33a.
 Uttirakáṇḍa. 84b.

Vačhagotta-s. 23a. 27b.
 Vadankavipota. 75a.
 Vadañánam. 109a.
 Vágbhata. 103b.
Vaidyakeya. 105b.
 Vaidyanátha. 104a.
 Valábaka-samyutta. 27b.
 Vali. 83b.
 Vammika-sutta. 22b. 26a. 42b.
 Vana-samyutta. 26b.
 Vanant-yast. 113a.
 Vanapaṭṭha-sutta. 22a.
 Vánara. 53b.
 Vāndidád. 111a. b. 112b. 115b.
 Vāndidád-sadah. 112b.
 Vangisa-s. 26b. 33a.
 Vansanai. 84b.

Varadarája. 15a.
 Varági-agadál. 109a.
 Varája-purána. 3b.
Vararuci. 100b.
 Varayogasáraya. 78b.
 Vasala-sutta. 33a.
 Vasanábháya. 103a.
 Vásetṭha-sutta. 23a. 33a.
 Vatthagáthá. 33b.
 Vatthulapabbata. 53a.
 Vatthúpama-sutta. 22a.
 Vayitayanáda-ssuvaḍi. 108a.
 Vayitiya-tiraṭṭi. 88b. 96b.
 Váyustuti. 3b.
 Vedalla-sutta. 22b.
 Vedaná-s. 27b.
 Vedasástiram. 90a.
Vedehatthera. 52a.
 Vekhinasa-sutta. 23a.
 Velusumana. 53b. 73b.
 Verañja-sutta. 22b.
 Vesantara. 42a. 107b.
 Vessámittá. 52b.
 Vetála. 81a. 91a. b.
 Vibhanga. 24a. 45a. 47a.
Vidágama-therumanse. 75a.
Vijñāneçvara. 16a.
 Vikkiramádittān. 80b. 81a.
 Vimān. 83a.
 Vimānavastu. 65b.
 Vimansa-sutta. 22b.
 Vinaya-piṭako. 19a.
 Vindurassa. 83a.
 Viráf-námah. 114a. 115a.
 Viramārān. 82a.

Viratparva. 93b. 99a.
 Visamaloma-kumára. 52b.
 Viṣṇupurána. 83b.
 Viṣṇu-sahasra-náma. 4a.
 Vispārād. 111b. 112a. b.
 Vispe-ḥumata. 113a.
 Vistáçp-yast. 111b.
 Vitakka-sañhána-sutta. 22a.
 Viyúha-s. 33b.
 Vocabularium Bengalicum. 106a.
 — Maldivianum. 91a.
 — Páhlvicum. 114b. 115b.
 — Tamulicum. 110a.
 — Telinganum. 110b.
 — Zāndicum. 114a.
Vopadeva. 15a. 102a.
 Vítaratnákara. 15b.
 Vunda-sutta. 32b.
 Vyaggha. 52b.
Vyasa. 99b. 100b.
 Vyásakaraya. 11b.
 Vyása-çataka. 11b.
 Vyavahára-khaṇḍa. 16b.
Yājñavalkya. 16a.
 Yakkha-samyutta. 26b.
 Yakkha-vañcita. 53a.
 Yallájiya. 4a.
Yallájiya. 4b.
 Yallubhaṭṭa. 4b.
 Yamaka. 31a. 46a.
 Yast. 113a. b.
 Yaçna. 111b. 112a. b. 113b. 114a.
 Yoga-çataka. 16b.
 Yuddhakhaṇḍa. 80a.

